



भारतीय साम्राज्य.

नारायण भवानराव पावगी.

यानें रचिलें असे.

तें

पुणें येथें " इंदिरा " छापखान्यांत छापिलें.

शके १८१८.

दुर्मुखनाम संवत्सरे.

(सर्व हक्क ग्रंथकर्त्यानिं आपणांकडेसच ठेविले आहेत.)

किंमत १४ आणे.

श्री
सद्गुरु चरणारविंदीं

नमन करून

ही

ग्रंथरूपी

यथाशक्ति व यथामति केलेली

अत्यल्प

देशसेवा

नारायण भवानराव पावगी

यानें

आपल्या दयितआर्यभूमीच्या ठिकाणीं

असलेल्या अत्युत्कट

प्रीत्यर्थ

सकल

आर्यभगिनींस व आर्यबांधवांस

प्रीतिपूर्वक

अत्यादरानें समर्पिली असे.



भारतीय साम्राज्य.

पुस्तक सातवें.

प्रस्तावना.

भक्त्यागुरौ मय्यनुकम्पयाच्च
प्रोतास्मि ते पुत्र वरं वृणीष्व ।
न केवलानां पयसां प्रसूति
मवेहि मां कामदुर्घां प्रसन्नाम् ॥

भारतीय साम्राज्याच्या पूर्वार्धांत, एकंदर सहा पुस्तकांची योजना केली असून, त्या प्रत्येकांत प्राक्कालीन भिन्न भिन्न विषयांचें निरूपण झालें. ह्यणजे पहिल्या पुस्तकांत १ देशस्थिति व वर्णन, दुसऱ्या पुस्तकांत २ आर्यलोक व त्यांचें बुद्धिवैभव, तिसऱ्यांत ३ आर्येतिहास व भूगोल. चवथ्यांत ४ आर्यशास्त्र व कला, पाचव्यांत ५ आर्यशासनपद्धति व संस्था, आणि सहाव्यांत ६ आर्यगृहस्थिति, नीति, शौर्य, व उन्नति, या बाबींची अनुक्रमें पृथक् पृथक् अवश्य ती हकीकत देऊन, मी आपल्या परमपूज्य, अतिपावित्र, आणि नितान्त पुराण, अशा दायितआर्यभूमीची अत्यल्प सेवा केली.

प्याची काढीमात्र देखील अवश्यकताच नाही. कारण, वास्तविक विचार केला तर, निव्वळ स्वतंत्र व अहोरात्र परिश्रम करणाऱ्या मनुष्याला सुद्धा, येवढे जडजोखीग; सर्व कार्यभाग आटपून, हातांवैगळें करण्याला, अनेक वर्षे पाहिजेत. मग, मजसारख्या सर्वथैव परतंत्र आणि पराधीन झालेल्या माणसांला, अथवा जो आपल्या वेळेचा क्षणभरही मालक नसून, ज्याला परवशतेमुळे तिळमात्रही सुरसूद मिळत नाही अशा इसमाला, हातांत घेतलेले काम डीस नेण्यास किती काळ लागण्याचा संभव आहे, याबद्दलचें अनुमान करण्याचें काम मी आपल्या प्रिय वाचकांकडेसच सोंपतो.

तथापि, त्यांतल्या त्यांत सर्वड करून, माझ्या हातून अवश्य तीं होणारी अल्पस्वल्प चाकरी, मी आपल्या प्रिय देशबांधवांसमोर खचितच रुजू करीन; व तींत मी कधीही अंतर करणार नाहीं. कारण, माझ्या दयितार्थभूमीची पथाशक्ती अत्यल्प सेवा करण्यांतच मी आपलें तन, मन, आणि धन घालविण्याचा निव्वळ मनोभावानेंच संकल्प केला आहे. यासाठीं, माझ्या हातून वेळीं अवेळीं, व कशाबशा झालेल्या नोकरीचा, मत्प्रिय बांधवांनीं केवळ सानुकंप आणि सप्रेम मात्र अंगिकार करावा, येवढेंच माझे त्यांच्याजवळ करद्वय जोडून मागणें आहे.

अस्तु. एतद्विषयक माझे मनोरथ सर्व प्रकारें त्या जग-
भ्रियंत्यानें परिपूर्ण करावेत, आणि माझे अखिल इष्ट
हेतु सिद्धीस न्यावेत, ह्याणून मी साष्टांग प्रणिपात करून
श्रीमंगलमूर्तीची सदैव प्रार्थना करीत आहे.

आजपर्यंत बाहेर पडलेलीं सहा पुस्तकें लिहिण्यास तोच
कारणीभूत झाला असून, ह्यासहित पुढील सोळा पुस्तकें
इच्छित्याप्रमाणें परिपूर्णतेस आणण्यास देखील तोच कार-
णीभूत होत आहे. सबब, त्याचें आणखी एकवार स्तवन
करून ही प्रस्तावना मी पुरी करितों.

मुक्काम ठाणें, विजयादशमी.
गुरुवार, आश्विन शु० १०.
शके १८१८.

नारायण भवानराव
पावगी.

भारतीय साम्राज्य.

उत्तरार्ध.

पुस्तक सातवें.

अनुक्रमणिका.

	पृष्ठ.
भाग ३९ वा—हिंदुधर्म	१
भाग ४० वा—झरथुष्टधर्म	१०४
भाग ४१ वा—बौद्धधर्म	१३९
भाग ४२ वा—ख्रिस्तिधर्म	१७७
भाग ४३ वा—इस्लामधर्म	२४०
भाग ४४ वा—इतरधर्म व पंथ	२२९

भारतीय साम्राज्य.

उत्तरार्ध.

पुस्तक सातवें.

भरतखंडांतील मुख्य धर्म.

भाग ३९ वा.

हिंदुधर्म.

आमच्या आर्यधर्माचें मूळबीज पाहूं गेलें तर, तें विचारा-
अंतीं यज्ञांतच असल्याचें दृष्टिगोचर
आर्यधर्माचें मूळ-
बीज. होतें. कारण, आमच्या पुरातन
आर्यऋषींनीं प्रथमतः यज्ञच केले
असून, त्या यज्ञासच ते धर्म समजत. आणि म्हणूनच
मोठमोठे यज्ञ करून ते सर्व देवांस हवन देत, व तेणें-
करून स्वर्गातील इतर देवतांसही तृप्त करीत.

त्या अति पुराणकाळीं, यज्ञाशिवाय अन्य धर्म आम-
च्या आर्य उपासकांनीं मानला असल्याचें दिसत नाहीं.

यज्ञ.

इतकेंच नाही तर, त्यांच्या त्या सन
प्रथमावस्थेंत यज्ञाव्यतिरिक्त अन्य संति
कोणताही धर्म त्यांनीं कबूल केला नव्हता, असेंही चांगलें
व्यक्त होतें.

आतां, ह्या गोष्टीचें प्रमाण पाहण्यासाठीं आपणांला वेंच
आपले पुरातन ब्रह्म पाहिले पाहिजेत. त्यांच्या अवलो होय
कनानें असें दिसून येतें कीं, आमचें पुराण ऋषी ह्या प्रत
त्रैलोक्यांतील नानाविध देवतांचें आवाहन करून त्यांस दिव
भक्तिपूर्वक हवन देत, व त्यांचें आशीर्वचन मिळण्यासाठीं
मनोभावानें प्रार्थना करीत.

ह्या सृष्टींतील यच्चावत् पंचमहाभूतें, किंवा त्यांची दद
पृथक् पृथक् आविष्करणें, म्हणजे भूदेवता, आकाश देवता, श
आणि स्वर्देवता, इत्यादि सर्वांच्या भिन्न भिन्न शक्तिप्रभा
वानें आमच्या पूर्वजांस कांहीं विलक्षण चमत्कार वाटून
ते त्यांचा प्रेमानें स्तुतिपाठ गात, आणि त्यांच्या तर्पणार्थ
मनःपूर्वक यज्ञ करीत.

आर्यांचा प्रथमचा धर्म कोणता, अथवा आर्यधर्मा-

त्याचें प्राचीनत्व.

चा बीजांकूर कोठें दृग्गोचर होतो, श
यांविषयीं ऋग्वेदांत तर प्रत्यक्ष अ
उल्लेख केलेला असल्याचें आढळतें. कारण, एका ऋचेत
असें म्हटलें आहे कीं, त्य
म्

यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्या-

सन् । तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वसाध्याः
संतिदेवाः ॥ ५० ॥

(अ. २, अ. ३, व २३, मं. १, अ. २२, सू. १६४.)

ह्या ऋचेचा तात्पर्यार्थ इतकाच कीं, यज्ञाच्या योगा-
वेंच देव यज्ञ करिते झाले असून, यज्ञ हाच पहिला धर्म
होय. यज्ञामुळेच त्यांस मोठेपणा प्राप्त होऊन ते स्वर्गा-
प्रत गेले. आणि ह्या स्वर्गातच पुरातन काळचे अंगिरा-
दिक ऋषी, ज्यांस साध्यदेव म्हणतात, ते राहिले आहेत.

दुसऱ्या एके ऋचेतूनही अशाच प्रका-
तद्विषयक आधार. रचा श्लेषार्थ निघतो.

सोमोधेनुं सोमो अर्वन्तमाशुं सोमोवीरं कर्मण्यं
ददाति । सादन्यं विदध्यं सभेयं पितृश्रवणं यो ददा-
शदस्मै ॥ २० ॥ २२ ॥

ह्यांतील भावार्थ असा आहे कीं, सोमाला जो कोणी
भजतो त्याला तो गाई, घोडे, इत्यादि पशुसंपत्ति देतो.
इतकेंच नव्हे तर, त्याला तो यज्ञकुशल, सम्य, पराक्रम-
शील, संसारदक्ष, आणि पित्याची कीर्ति वाढविणारा,
असा पुत्र देखील देतो.

आतां, ह्या ऋचेत “ विदध्यं ” म्हणून जें पद आहे,
त्याचा अर्थ “ यज्ञकुशल ” असा होतो. यज्ञकुशल
म्हणजे स्वधर्मपरायण होय. तेव्हां अर्थात्च, यज्ञकुशल

(विदथ्य) असा पुत्र होणें म्हणजे तत्कालीन लोक मोठेंच भाग्य मानीत. ह्यावरून अति प्राचीनकालीं, यज्ञ करण्यांतच धर्माचें मुख्य पर्यवसान असल्याविषयीं, आमचे पुराण आर्य समजत असत, असें चांगल्या प्रकारें ध्वनित होतें.

तिसऱ्या एके ठिकाणीं ऋग्वेदांत असें म्हटलें आहे कीं,—
शकमयं धूममारादपश्यं विषूवता पर एनावरेण ।
उक्षाणं पृश्निमपचंत निरास्तानि धर्माणि प्रथमान्यासन

॥ ४३ ॥

(अ. २, अ. ३, व २२, मं. १, अ. २२, सू. १६४,)

ह्या ऋचेंत ते प्राचीन ऋषी असें सांगतात कीं, गोंवरीचा धूर आम्हीं दुरून पाहिला. त्यांत अग्नि असून, त्यायोगें एका चित्रविचित्र बैलाला कित्येक शूर पुरुष शिजवीत असत. तदनंतर त्याचाच हविर्भाग ते देवांस अर्पण करीत; आणि हाच विधी प्रथमावस्थेंतील धर्म होय.

तथापि, ह्या त्यांच्या साध्याशा यज्ञविधीनेंच त्यांच्या

यज्ञ किंवा कर्म,
व त्या पासून उद्भव-
लेली उपासना, व त-
ज्जन्य ज्ञान.

मनावर अनेक संस्कार होऊन, त्यांची दिवसानुदिवस उन्नतीच होत गेली. त्यामुळेच त्यांची श्रद्धा वाढली. तेणें-
करूनच त्यांस ज्ञानमार्गाची प्राप्ति झाली.

आणि त्या कारणानेंच त्यांच्या मनाची प्रफुल्लता होऊन, तो आल्हादित मानसोदाधि नानाविध आणि उदात्त अशा तर्कचंद्रोदयानें आपोआपच उचंबळला,

कर्म, उपासना, आणि ज्ञान हीं धर्माचीं मुख्यत्वे करून तीन अंगें होत. त्यांपैकी, यज्ञविधीनें कर्ममार्ग चोखाळला जाऊन, आर्यांच्या हृत्पाटिकेंत शनैः शनैः श्रद्धा बाणत चालली. ह्या श्रद्धेमुळे क्रमाक्रमानें उपासनेचा अंकूर फुटला. आणि त्या अंकुराचाच शेवटीं प्रचंड ज्ञानवृक्षही बनला. याप्रमाणें, प्रथमपासूनच आर्यधर्माचें बीजारोपण कसें होत गेलें तें पाहून, त्यापासून झालेल्या विस्तीर्ण वृक्षाचें देखील आपण अवलोकन केले. आतां, इतर धर्म सुद्धां ह्यापासूनच कसे फैलावले हें वस्तुस्थितीवरून दाखवून, ह्या सर्व धर्मांचा हिंदुधर्मांत म्हणजे आर्यधर्मांत कसा अंतर्भाव होतो, याविषयींचा विचार करूं.

सर्व धर्मांचें मूलबीज हिंदुधर्मांतच दृष्टिगोचर होतें. हिंदुधर्माचें श्रेष्ठत्व. आणि नानाविध पंथांचें आदिकारण

1 " I confined myself to the Hindoo Scriptures, and in all cases I stated that I regarded those Scriptures, and the Hindu religion as the origin of all other scriptures, and all other religions. In towns where the population was mixed in faith, I used the scriptures of the Parsees, Christians, and Mahomedans, and in Ceylon, where the population was Buddhist, I used the Buddhist Scriptures. The enormous majority of my lectures were delivered to almost Hindoo audiences."

(Mrs. Anne Besant, in the Daily Chronicle, of 7th April 1894.)

देखील या धर्मातच अंतर्धान पावतें. याविषयीचें मुख्य कारण पाहूं गेलें तर असें दिसून येतें कीं, ह्या धर्माचीं मूलतत्वे अगदीं खरीं असून, तीं केवळ शुद्ध पायावर आहेत; त्यांत असल्याचें बिलकुल मिश्रण नाही; व कोणत्याही प्रकारचा त्यांत लपंडाव दिसून येत नाही. यामुळे, इतर पंथानुयायी जनांनीं देखील ह्याच तत्वांचा अंगिकार केला, आणि तेणेंकरून त्यांचा फैलाव इतर सर्व धर्मांतही साहजीकच झाला.

हिंदुधर्माचा पाया फारच खोल असून, त्याचीं पाळे तर अतिशय दूरदूर गेलेलीं दृष्टीस त्याचें पौराणत्व. पडतात. ह्या धर्माचें बीजारोपण आमच्या सुप्रसिद्ध व नामांकित अशा पुण्य ऋषींनीं केलें; आणि तसें असल्या कारणानेंच, हा धर्म वेदाप्रमाणें व ह्मणूनच सर्व धर्मांत अति पुरातन आहे,

1 x x x "But it is true, as I have already explained that I regard Hinduism as the most ancient of all religions, and as containing more fully than any other the spiritual truths named Theosophy, in modern times. Theosophy is the ancient Brahma Vidya of India. Of this, Hindooism is the earliest and best exoteric presentment. Exoterically therefore, I am a Hindoo in my religion and in my philosophy." x x x x

"In my own case that religion is Hindooism in its ancient and pure form."

(Mrs. Anne Besant, in the Daily Chronicle of 7th April 1894.)

असें म्हणण्यासही कांहींच हरकत दिसत नाही, किंवा प्रत्यवायही येत नाही.

सर्व धर्मांचें अधिष्ठान हिंदुधर्मच असून, इतर सर्व धर्म ह्यापासूनच प्रसवलेले आहेत. त्याचें जनकत्व. त्या कारणानें हिंदुधर्माकडेसच य-
च्चावत् सर्व धर्मांचें जनकत्व येऊं पाहतें, आणि तदंतर्गत उदात्ततत्वांनीं व प्रगल्भ विचारांनीं त्या सर्वांचेंच योग्य पोषण होतें.

हा धर्म इतका बलवत्तर आहे कीं, जगांतील सर्व धर्मांत त्याचीच धांव सर्वांपुढें आहे; त्याचें सामर्थ्य. व तो एवढा प्रचंड आणि विसृत आहे कीं, त्याच्या पुढें अन्य कोणत्याही धर्माची बिलकूल

1 " India's key-note was her spiritual philosophy. It was her mighty religion that formed her claim to greatness among the world's people."

(Mrs. Anne Besant on India and its mission.)

" In the history of the world, India lived because India's was the spirit of humanity which could not die, she was the earliest of the Aryan people, the first born of the mightiest races, she had for her guides and instructors spiritual sages and rishis and divine kings. It was, therefore, that India's religion and her social system was permanent at its foundation, whatever might appear on the surface."

(Mrs. Anne Besant on India and its mission.)

थापच चालत नाही. त्याच्या योग्यतेमुळे त्याला दिवसानुदिवस उत्तम प्रकारचे दार्ढ्य येत चालले आहे, आणि

1 " Do you ask, why it is that one speaking in a foreign tongue, should speak of these scriptures, (i. e. of the Hindus) with such reverence,—of these ceremonies with such affection, and see in Hinduism the mightiest of the world's religions, and be proud to profess herself Hindu ? Oh, why is it ? "

" It is because re-incarnation is a truth, because the pilgrim soul must go whither it is sent, in order that it may do its duty, and learn the lessons which shall make it more useful to mankind. If you ask, why I know your scriptures—and some have asked " Why do you know them better than we ourselves " my answer is that the memory of the soul endures from life to life—passes on through death after death, and *the soul that has been Hindu for incarnation after incarnation*, (we italicise the words) cannot forget its own. It is for that reason that I come back to India as my mother-land. It is for that that I feel for you as I feel for no other people, that you are indeed, life of my life, and heart of my heart. Why do you go Westward ? Why ? That I might learn, what it had to teach me that I might gain a knowledge of Western science and Western philosophy which I could not have gained had my latest birth been on my own Indian soil, and that bringing the Western weapons to my own land, I might turn them against the West here, and come

(पुढे चालू.)

त्याच्यांत परिपक्वता असल्याकारणानें अन्यधर्मीय देखील त्याचा आनंदानें भराभर स्वीकार करीत आहेत. आपल स्वधर्म टाकून परद्वीपस्थ देखील आमच्या हिंदुधर्मास्तुतिपाठ गातात. आमचे पवित्र वेद, आणि इतर धर्म पुस्तके, या सर्वांचें ते शोधकबुद्धीनें मनन करितात. आमचीं गहन उपनिषदे ते विशेष मन लावून वाचतात. व आमची अत्यंत तत्वान्वेषणपरायणता पाहून ते परम आनंद पावतात.

आतां, ह्या भूतलावरील एकंदर सुधारलेलीं ह्मणून जीं
 त्याचें सनातनत्व, राष्ट्रें प्राचीनकाळीं प्रासिद्धीस आलीं,
 त्यांपैकीं हल्लीं जिवंत असून आज
 मित्तीस ही वर डोकीं करून किती राहिलीं आहेत.
 याविषयींचा विचार केला तर असें दिसून येतें कीं, ह्या
 संबंदानें फक्त हिंदू लोकांकडेसच बोट दाखविल्याशिवाय

(मागील पृष्ठावरून पुढें चालू.)

to India, as I could not have come had it been my happy fate to have been born for this latest earth-life in this India of ours. And if the destiny seems best I would not have it otherwise."

(Mrs. Anne Besant in her Calcutta lectures.)

1 "Rome had passed and left her ruins, and Greece had passed and left her literature; India, older than Greece or Rome—India that was old

(पुढें चालू.)

अगदीं गत्यंतर नाही. कारण, फक्त आर्यहिंदू खेरीज करून, बाकीचीं सर्व राष्ट्रे रसातळास गेलेलीं दृष्टीस पडतात. इतकेंच नाही तर, त्यांच्याबरोबर त्यांचा धर्मही गेला; त्यांचें राष्ट्रत्व नाहीसें झालें; त्यांच्या समाज-संस्था बुडाल्या; आणि त्यांचें राजकीय तेजही लोपलें.

आर्य लोक, बाबिलनचे लोक, मिसरदेशचे लोक, इराणी लोक, ग्रीक लोक, आणि रोमन लोक, हींच पृथ्वीवरील प्राचीन काळचीं प्रचंड राष्ट्रे होत. पण त्या सर्वांत हरएक प्रकारें आर्यांचीच सरशी, व त्यांचेंच ाऊल पुढें. आणि तेंही पूर्वीप्रमाणेंच सांप्रतकाळीं देखील तसेंच आहे. इतर पुराण राष्ट्रे अगदीं लयास गेलीं असतांही, आमच्या आर्यराष्ट्राचें श्रेष्ठत्व कित्येक बाबतींत अजून देखील जगन्मान्य होऊन राहिलें आहे.

(मागील पृष्ठावरून पुढें चालू.)

before Egypt was born. India that was ancient before Chaldea was dreamed of. India. that went back thousands of centuries before Persia had come to the front. India was still a living nation, when the nations of the past were dead and their dust had vanished from the surface of the Globe."

(Mrs. Besant on India and its mission.)

I " Why was it that amongst such ancient civilization her's (India's) alone was living at the present day ? Why was it that amongst so many

(पुढें चालू.)

त्यांचा धर्म जागृत आहे. त्यांच्या संस्था कायम आहेत. त्यांच्यांत राजकीय चळवळ एकसारखी सुरू आहे. आणि ज्या साम्राज्याचा ध्वज त्यांनीं सुमुहूर्तावर लाविला, तें हिंदुसाम्राज्य आमच्या दैवदुर्विपाकानें जरी हल्लं नष्ट झालें आहे तरी देखील, थेट वैदिक कालापासून तों तहत चालू एकोणिसाव्या शतकापर्यंत, आमच्या हिंदुत्वाचा झेंडा म्हणून कायमच राहिला आहे; व तो सदैव फडकत असल्याचें सर्वास महशूरही आहे.

ह्याचें मुख्य कारण म्हटलें म्हणजे अध्यात्मविषयांत

हिंदूंची अध्यात्म
विषयांत पारंगता.

हिंदूंची पारंगता, धर्मसंस्थांत त्यांची दूरदृष्टि, व सामाजिक व्यवहारांत त्यांची परिपक्वता होय. त्याच-

प्रमाणें त्यांची परोपकारशीलता, त्यांचा सानुकंप स्वभाव, त्यांचें दीनवात्सल्य, आणि सर्व भूतांच्या ठायीं त्यांचं दयार्द्रवृत्ति, हीं देखील त्यांच्या चिरस्थायित्वास विशेष कारणीभूत झालीं आहेत. पण ह्याच गुणांनीं हिंदुसाम्राज्यास अपाय आला; त्यांचें स्वातंत्र्य ह्यामुळेच नष्ट झालें; आणि त्यांस दैन्यदशा देखील ह्याच कारणानें भोगावी लागली.

(मागील पृष्ठावरून पुढें चालू.)

ruins India had still a future as well as the memory of a past? It was because of that difference of ideal which was spiritual more than intellectual, and spiritual more than physical."

(Mrs Besant on India and its mission.)

आतां, आमचा देश सर्व प्रकारें उत्कृष्ट असूनही त्याला सांप्रतची विकलदशा कां आली, अथवा आर्यसाम्राज्यांत आम्हीं स्वातंत्र्याचा पूर्णपणें उपभोग घेत असतां, आम्हांस परतंत्रता काय कारणांनीं प्राप्त झाली, किंवा स्वातंत्र्याचें सर्व प्रकारें योग्य संगोपन होण्याविषयीं आम्हांस नैसर्गिक अनुकूलता असतांही, आज कित्येक वर्षे आम्हीं परकीयांच्या अमलाखालीं कां आहोंत, या-विषयीं योग्य स्थळीं साधकबाधक कारणांसह सर्व बाजूंनीं विचार करण्यांत येईल. तसेंच, आमचे राजकीय प्रमाद, आमच्या सामाजिक चुका, धर्मविषयांत कित्येक बाबतींत आमची मिथ्याभक्ति व अतिविश्वास, आमची सांप्रतची शिथिलता, पूर्वीच्या प्रमाणानें आमचें हल्लींचें दौर्बल्य, अशक्तता, आणि सत्वहानि, यांबद्दलही त्याच वेळीं चांगला विचार करूं. परंतु, प्रस्तुत प्रसंगीं केवळ दिग्दर्शनासाठीं इतकें मात्र सांगणें जरूर आहे कीं, एकामागून एक अशीं अनेक राज्ये व अफाट देश जिंकून देखील आपली तृप्ति होत नाही; व आपलें विस्तीर्ण साम्राज्य सर्वत्र फडकत असतांही आपली तृषा मावळत नाही; आणि ऐहिक उन्नतींत आपलें श्रेष्ठत्व गाजत असूनही आपलें मन कोणत्याही प्रकारें समाधान म्हणून बिलकूल पावतच नाही; असें ज्या वेळीं आमच्या पूज्य पूर्वजांस दिसून आलें,

त्यापासून झालेले
इष्ट व दुष्ट परिणाम.

त्यावेळीं त्यांनीं दूरवर विचार करून, आपली दृष्टि पार-
मार्थिक विषयाकडेसच एकदम वळविली; व तन, मन,
आणि धन, हीं सर्व त्यालाच त्यांनीं अर्पण केलीं. अशा
स्थितींत बरेच दिवस लोटल्यावर अध्यात्म विषयाचा
त्यांजला बराच व्यासंग होऊन, त्यांची त्यांत चांगली
प्रवीणता झाली. त्यामुळे, पारमार्थिक विषयाची सत्यता
व नित्यता, आणि ऐहिक विषयांचें मिथ्यत्व व क्षणभंगु-
रत्व, हीं त्यांच्या लक्षांत पूर्णपणें येऊन चुकलीं. तेव्हां
ऐहिक साम्राज्य, व तज्जन्य सुख, यांवर लथ मारून तद्वि-
षयीं ते केवळ बेफिकीरच राहिले; आणि त्यांचें मन
निरुपाधि होऊन, ते अध्यात्म विषयांत अगदीं निमग्न झाले.

बरें, ही मजल येवढ्यावरच आटपून राहिली, असें
नाहीं. पारमार्थिक विषयाचें प्राबल्य
त्याचीं कारणें. दिवसानुदिवस वृद्धिंगत होतांच सर्वत्र

ऐक्य वाढलें, आणि “सर्वं खल्विदं ब्रह्मासि” या
उपनिषदांतील वाक्याची लागलीच स्फूर्ति होत गेली. तेव्हां
द्वैत आपोआपच मावळलें. दुजाभावच राहिला नाहीं.
“आपपर नाहीं जया,” असें झालें. आणि “सर्वा-
भूतीं भगवद् भावो । हाचि भक्तीचा निज निर्वाहो।”
याची सार्थकता त्यांस वाटूं लागली. त्यामुळे, नश्वर वस्तूचा
संग्रह करण्याकडे त्यांनीं जाणूनबुजून दुर्लक्ष्य केलें. व तेणें-
करून आमच्या पारमार्थिक उन्नतीला मात्र खरोखरच

श्रेष्ठत्व आलें. तथापि, त्यायोगानें आमची ऐहिक उन्नति न होतां, उलटी अवनतीच होत गेली. आमच्यांत शिथिलता वाढली. आमचें साहस मावळलें. राष्ट्राचें समाजबंधन

हिंदु धर्माची ग्लानि, व आमच्या गुणोत्कर्षाची उचल. तुटत चाललें. जूट मोडली. कार्यक्षमता नाहीशी झाली. उत्साह राहिला नाही. आणि आम्हांस दौर्बल्य मात्र प्राप्त झालें.

परंतु इतकें झालें तथापि, आमचें धर्मबंधन जबरदस्त व सर्वव्यापि असल्या कारणानें, आमचें हिंदुत्व कायम राहिलें. इतकेंच नाही तर, आमच्या धर्मांत ज्या ज्या वेळीं परकीयांनीं ढवळाढवळ केली, त्या त्या वेळीं आमचा सनातनधर्म सांवरण्यासाठीं, आम्हीं आकाशपाताळ एक केले; आमच्या शत्रूंस केवळ दातीं तृण धरावयास लाविलें; आणि आमच्या हिंदुधर्माचें साम्राज्य पुनश्च प्रतिष्ठापिलें.

अशा वेळीं, आमच्या पूर्वज आर्यांचे जे जे उत्कृष्ट गुण आमच्यांत जणूंकाय निद्रावस्थेंत व प्रच्छन्न राहिले होते, ते ते सर्व अकस्मात् क्षुब्ध होऊन अणीबाणीच्या प्रसंगाला एकदम जागृत झाले. शौर्य आणि साहस यांनीं तर कमाल करून सोडली, व अखिल जगास तोंडांत बोटें घालावयास लाविलें.

याप्रमाणें हजारों वर्षांच्या झटापटींत, आमचें हिंदु-हिंदूचें हिंदुत्व रा- राष्ट्र कित्येक वेळां उन्नतीच्या परा- हण्याचें कारण. काष्ठेप्रत पोहोंचलें असतांही त्याला

पुनश्च अवनति प्राप्त झाली. पण ह्या अवनतीच्या भोंव-
 न्यांत कायमचे गर्क होऊन तें रसाळतास न जातां, त्या
 निकृष्ट दर्शेतूनही कित्येक वेळां तें आपोआप सांवरलें,
 आणि पुनश्च उन्नतीप्रत पावलें. ह्याचें मुख्य कारण
 म्हटलें म्हणजे आमचा हिंदुधर्म, त्याचें दृढबंधन, व
 त्याची सत्यपरायणता होय.

आतां, ह्या पृथ्वींतले मुख्य धर्म कोणते, असा कोणी
 प्रश्न केला तर, ते विशेषतः पांचच
 पृथ्वीतील मु- असल्या विषयीं आपणांला उत्तर
 ख्य धर्म. मिळेल. हे पांच धर्म म्हटले म्हणजे

१ हिंदुधर्म, २ झरथुष्ट्रधर्म, ३ बौद्धधर्म, ४ ख्रिस्ती-
 धर्म, आणि ५ इस्लामधर्म, असे होत. सबब, हे प्रथ-
 मतः थोडक्यांत सांगूं; व तदनंतर सदरहू सर्व धर्मांचें संक्षे-
 पानें वर्णन करूं.

हे पांचही धर्म, ज्या त्या धर्मपंथाच्या दृष्टीनें मह-
 त्वाचेच असल्या कारणानें, त्या प्र-
 वेद धर्मापासून त्येकावद्दल अगदीं स्वतंत्र रीतीनें
 इतर धर्म. पृथक् पृथक् भागांतच विवेचन कर-
 ण्याचें योजिलें आहे. तथापि, या ठिकाणीं इतकें दिग्-
 दर्शन करणें केवळ अवश्य आहे कीं, वेदधर्म किंवा
 हिंदुधर्म यापासूनच परंपरेनें परंतु थोड्याबहुत विपर्यासानें
 झरथुष्ट्र व बौद्धधर्म निसृत झाले असून, बौद्धधर्मापासून

ख्रिस्ती धर्म, आणि ख्रिस्ती धर्मापासून इस्लाम धर्म, याप्रमाणें सर्व क्रमशःच उद्भवले आहेत.

आर्यांची जी शाखा इराणाकडे गेली, तींत कांहीं-जणांस हिंदुआर्यांचा पूजाविधि, किंवा इश्वरोपासना, अथवा अनेकदेवतार्चनपद्धति न आवडून, त्यांपैकीं झरथुष्ट्रस्पितमा नामक धर्माधिकाऱ्यानें एक निराळाच पंथ काढला. आणि हाच त्या सुप्रसिद्ध प्रतिष्ठापकाच्या नांवानें झरथुष्ट्र म्हणून सर्वास महशूर आहे.

आतां, वेदधर्मदुर्गांत भेद करून बुद्धानें बौद्धधर्म-

1 * * * "The Zoroastrian religion arose in consequence of a serious conflict of the Iranians with those Arian brother-tribes which immigrated into Hindustan Proper, and whose leaders became in later times the founders of Brāhmanism."

(Dr. Martin Haug, on the religion of the Parsees),
p. 248,

2 "We are, therefore, led to suppose the Brāhmin faith to have originated in early times, and that of Buddha to have branched off from it, at a period when its orthodox tenets had reached their highest perfection, if not shown a tendency to decline.

The historical information regarding these religions tends to the same conclusion."

(Elphinstone's History of India. P. 213).

(पुढें चालू,)

मांचा प्रसार केला. किंवा हुनां; बौद्धधर्म हा सांख्यदर्शनाचेंच आविष्करण, किंवा हिंदुधर्माची एक शाखाच आहे; असेंही म्हणण्यास प्रत्यवाय नाही.

(मागील पृष्ठावरून पुढें चालूं.)

Vide also I Journal Asiatic (Nouveau), vol. VII. p.p. 182, 183, 184.

II Turnour's Mahàwanso.

III Journal Asiatic society Calcutta. vol I.

IV Princep's Useful Tables. p.p. 77-78.

V The oriental Magazine. vol. IV. p. 106-107.

VI Wilson. Asiatic Researches vol XV. p. 92.

"In this, as in its other features, the story of Buddha adheres to ancient Aryan types, but gives to them a New spiritual significance."

"But he (Buddha) developed from the old Bràhmanical model of the wandering ascetic." * * ;

(Dr. Hunter's Indian Empire. p. 135)

1 "Buddhism and Bràhmanism are unquestionably united by intermediate links. * * . Buddhism was merely the Sāṅkhya philosophy widened into a national religion; and the religious life of the Buddhistic orders was the old Bràhmanical type popularized. * * * Buddhism was not a sudden invention of any single mind, but a development on a broader basis of a philosophy and religion which preceded it."

(Dr. Hunter's Indian Empire. p. p. 153-154).

बौद्धधर्मापासूनच ख्रिस्तीधर्म उद्भवला. आणि ख्रिस्तीधर्म व्याकीर्ण व निस्सत्व झालेला पाहूनच महमदानें आपलें नांव राखण्याकरितां, इस्लाम धर्माची नूतन तिष्ठापना केवळ आपमतलबानेंच केली.

1 "Dean Mansel admits that the philosophy and rites of the Therapeuts of Alexandria were borrowed from the Buddhist missionaries who visited Egypt within two generations of the time of Alexander the Great. Philosophers like Schelling and Schopenhauer, and Scholars like Lassen support this view. Dean Milman maintains that the Therapeuts sprang from the contemplative fraternities of India."

(Dutt's Ancient India. p. 452).

"That Christianity was but an inferior copy of a better original (Buddhism)"

(India what can it teach us ?)

By Maxmuller. p. 279.

(भारतीय साम्राज्य पुस्तक दुसरें, पान १७८-१७९ पहा.)

2 "But they (impartial writers) deny to it (the Korân) the praise of originality. They trace it partly to the Jewish and Christian, scriptures partly to the Talmud, and Rabbinical traditions ; partly to apocryphal gospels and partly to the fables in current in Arabia. "

* * * In its general outline of facts, the Korân corresponds with the old Testament. * * *

"Again, with the New Testament, the Korân (पुढें चालू.)

आतां, ह्या सर्व गोष्टींत विशेष महत्त्वाची गोष्ट ही आहे कीं, बुद्ध जन्मल्याला आज अन्व राष्ट्रांचें धर्मा-
तर. सुमारे अडीच हजार वर्षे होऊन गेलीं. ख्रिस्ताला जन्मून दोन हजार वर्षे झालीं. महमदाचा जन्म होऊन बाराशें वर्षांवर होत आलीं. आणि ह्या सर्वांच्याही पूर्वी हिंदुधर्म फैलावला असून, त्याच्या उत्पत्तीचें कारण तर वेदाप्रमाणेंच सखोल आणि अनादि आहे. बुद्ध, ख्रिस्त, व इस्लाम धर्म उदयास आल्यापासून, इतर देशांतल्या लोकांची अनेक धर्मांतरे झालीं. परंतु धर्मसंबंधी आमची स्थिति पूर्ववतच आहे. आम्हीं आपला धर्म आहे तोच राखून आहोंत. फक्त आमच्या मर्जीप्रमाणें मात्र त्यांत जरूर तो फेरबदल, त्याच्या मुळांस कोणत्याही प्रकारें यत्किंचित् देखील धक्का न लावितां, आम्हीं करीत आलों आहोंत. आमच्या धर्मां-
वर, आणि त्या कारणानेंच आमच्या साम्राज्यावर, आज-
पर्यंत असंख्य संकटे गुदरलीं. पण त्या सर्वांतून आमचा बचावच होत गेला. इतकेंच नाही तर, त्या संकटांतून पार पडल्यानंतर आम्हांस ज्यास्त हुरूप व उमेद येऊन,

(मागील पृष्ठावरून पुढें चालू.)

concurr in the recognition of Jesus Christ as the promised Messiah of the Jews. * * * * *

(Life of Mahamed. Bombay Tract and Book society. Third Edition. p p. 134-135-136).

आमच्या पराक्रमसूर्यांचे तेज ज्यास्त प्रखर भासू लागले खरोखर, अशा प्रकारची स्थिति अन्य कोणत्याही प्राचीन राष्ट्रांची असल्याचे दिसून येत नाही.

आपली नगरमंदिरे थेट स्वर्गाप्रत पोहोचविण्याचा त्यांची नश्वरता. वृथा प्रयत्न करून, बाविलोन तर कायमचे मावळले. ठिकाठिकाणी प्रचंड मनोज्यांचे स्मारक करून, अखेर मिसर देशही निमाला. अनेक राज्ये जिंकून, शेवटी इराण देश सुद्धा रसातळास पोहोचला. विविध ललितकलांत आपले बुद्धिवैभव दाखवून, अखेरीस ग्रीस देश देखील उध्वस्त पाला. आणि आपल्या साम्राज्याचा डौल मिरवितां मिरवेतां, रोम देशालाही अखेरीस भिक्षादेहिच करावी लागली. परंतु, सदरहू सर्व राष्ट्रांपेक्षां भरतखंड अति प्राचीन असून देखील, आमचे हिंदुराष्ट्र अजून जसेच्या तसेच आहे. त्याचे हिंदुत्व आद्यापि कायम आहे. व त्याचा संनातन हिंदुधर्मही अजून जागृत आहे. हजारों शतकांच्या घडामोडींत, त्याला म्हणून आजपर्यंत बाधच आला नाही. अनेक राज्यक्रांतीचा प्रचंड झंझावात सुटला असतांही, त्याला तिळमात्र देखील धक्का पोहोचला नाही. कित्येक धर्मातराचीं भयंकर वावटळे पसरलीं असतांनाही त्याचीं अवमति म्हणून बिलकूल झालीच नाही. आणि नानाप्रकारचीं

असंख्य संकटें त्यांजवर कौसळीं असतांही त्याला यत्कि-
चित् देखील गौणत्व आलें नाहीं.

प्रत्येक राष्ट्राच्या उन्नतीविषयीं आपण दूरवर विचार
केला तर आपणांस असे दिसून
धर्म व नीतिमुळे येईल कीं, त्या राष्ट्राचा धर्म, आणि
राष्ट्राची उन्नति. तदंतर्गत नीतिमत्तेची उत्तमावस्था,
हींच त्याच्या वैभवाचीं मूळ कारणें होत. आणि जावत्-
कालपर्यंत हीं दोन्हीं तत्त्वे मजबूत पायावर असतात, तावत्-
कालपर्यंत त्या राष्ट्राला मरणाचें म्हणून अगदींच भय
नसतें. आणि याच कारणांसाठीं आमच्या हिंदुत्वाला,
अथवा आमच्या हिंदुराष्ट्राला, कायमचें मरण किंवा निरं-
तरची ग्लानि येण्याचा मुळांच संभव नाहीं.

आतां, कदाचित् हें लिहिणें कित्येकांस अतिशयोक्तीचें
तद्विषयक पाहलें दिसेल. किंबहुना, कांहींस तें वृथा-
प्रत्यक्ष प्रमाण. भिमानाचेंही वाटेल. परंतु, ऐतिहा-
सिक प्रमाणांकडेसच जो कोणी विशेष लक्ष्य पुरविल, त्याला
तें अगदीं देखील मिथ्या भासणार नाहीं. शिवाय, याच संब-
धानें दुसरी एक गोष्ट सुद्धां विशेष महत्वाची असल्या कार-
णानें, त्याविषयी देखील फार दूरवर विचार करणें अत्य-
वश्य आहे. आणि तिजवर नजर पुरविली म्हणजे तर असें
वाटतें कीं, या बाबतींत इतिहासाचें प्रत्यक्ष प्रमाण जित-

क्या अंशानें बलवत्तर आहे, तितक्याच अंशानें अप्रत्यक्ष प्रमाणाची देखील आपणाला चांगली बळकटी मिळते.

कारण, आमचें हिंदुराष्ट्र दिवसानुदिवस अवनतीप्र-
 व दुसरें अप्रत्यक्ष
 प्रमाण, तच पोहोचणार अशी कल्पना केली
 तर, ती विसंवादी व असंबद्ध दिसते.
 आणि आमची सुमारे वीस कोटी
 हिंदुप्रजा केवळ नष्ट दशेप्रत पोहोचविण्यासाठीच पर-
 मेश्वरानें उत्पन्न केली आहे, असें म्हणणें म्हणजे अग-
 दीच अन्यायाचें व साहसाचें वाटतें.

कित्येक पार्श्वीत्य विद्वानांचें असें मत आहे कीं,
 त्या वाबतीत कि-
 त्येक पार्श्वीत्यांचें मत. प्राच्य राष्ट्रांची जितकी म्हणून उ-
 च्छति व्हावयाची होती तितकी हो-
 उन गेली असून, आतां त्यांजला

1 "Their intellectual condition has passed on-ward, never more to return. It remains for them only to advance as far as they may in their own line and to die, leaving their place to others of a different constitution and of a renovated blood. In life there is no going back ; the morose old man can never resume the genial confidence of maturity ; the youth can never return to the idle and useless occupation, the frivolous amusements of boy-hood ; even the boy is parted by a long step from the innocent credulity of the nursery."

(Intellectual Development in Europe.)

By Draper vol. I. p. 57.

एक प्रकारची स्थिरता प्राप्त झाली आहे. ह्या स्थितीत त्यांजला जितके दिवस राहणें शक्य असेल तितके दिवस कंठून, तीं हळू हळू संपुष्टांत येणार; त्यांच्या नाड्या क्रमाक्रमानें आंखडत जाणार; आणि शेवटीं तीं मरण पावणार. आतां, राष्ट्रांचें मरण म्हटलें म्हणजे त्या स्वातंत्र्यापहरण होय. अमुक एक राष्ट्र लयास जाणा किंवा मृत्यु पावणार, म्हणजे त्यांतील प्रत्येक व्यक्ति नष्ट होणार अथवा पंचत्वाप्रत जाणार, असा अर्थ नव्हे. तर त्यांचें पारमार्थिक कुतूहल, त्यांचें राजकीय स्वातंत्र्य, त्याची सामाजिक उन्नति, त्यांचें औद्योगिक साहस, त्याचा बुद्धिप्रभाव, आणि त्यांचें सांपत्तिक ऐश्वर्य, इत्यादि सर्व नष्ट होऊन, तें राष्ट्र अखेरीस अवनतीप्रत पावणार, असें समजावयाचें.

आमच्या प्राच्यराष्ट्रांची उन्नतावस्था पुढें पुढें जाऊन, ती परत फिरण्याची आतां बिलकूल आशाच राहिली नाही. आपापल्या मार्गानें जावेल तितके जाऊन, शेवटीं हीं राष्ट्रे लयाप्रत पावणार; आणि त्यांच्या जागीं भिन्न शीलाचीं, ताज्या रक्ताचीं, व निराळ्या जोमाचीं दुसरीं राष्ट्रे येणार. मनुष्याच्या आयुष्यक्रमाची ज्याप्रमाणें पीछेहाट होत नाही, अथवा एकाद्या जख्खड ह्याताऱ्याच्या अंगीं तारुण्याची तरतरी, आणि त्यांचें चांचल्य ज्याप्रमाणें वसत नाही, त्याचप्रमाणें पुराण राष्ट्रे फिरून कधींही सरसावत

नाहींत, किंवा पुनश्च उफाड्यासही येत नाहींत, अशी कित्येक पाश्चात्यांची कल्पना आहे.

सृष्टगोष्टींच्या परिणामांवर, तसेंच भोंवतालच्या आनुषंगिक कारणांवर, हे गृहस्थ वाजवीपेक्षां फाजील विश्वास ठेवितात, व त्यामुळे त्यांचे कित्येक सिद्धांत चुकीचेही ठरतात. आणि ह्याच मालिकेतील ड्रेपर प्रभृति पाश्चात्य होत.

परंतु, हें लिहिण्यास आम्हांला फारच आनंद वाटतो कीं, अलीकडे दिवसानुदिवस, या देशांत द्विरुद्ध इतरांचें मत. तील व यूरोपखंडांतील विद्वन्मणींचें अगदीं ह्याच्या उलट मत होत चाललें आहे. आणि त्यावरून आमचें राष्ट्र मरणार नाहीं, अशी आम्हांला खचितच आशा वाटत आहे.

या संबंधानें नामदार रावबहादूर महादेवराव गोविंद रानडे यांचें व्याख्यान अत्यंत महत्वाचें असल्या कारणानें, विशेष विचार करण्यासारखें आहे. ते असे म्हणतात कीं, ईश्वराची आम्हां हिंदू-वर पूर्ण कृपा आहे. सबब तो आपणांस हात देईल, आणि आपली उन्नति खात्रीनें होत जाईल. आपण उद्योग केल्यावर एतद्विषयीं निराश होण्याचें, किंवा आपल्या राष्ट्रास मरण येईल अशी भीति बाळगिण्याचें, आपणांस यत्किंचित् देखील कारण नाहीं.

तत्संबंधी नामदार रानडे यांचा अभिप्राय.

“ आम्ही ईश्वराचे लाडके आहोत. ”

या विषयावर नामदार मजकूर यांचे प्रसिद्ध इंग्रजी भाषण, पुणे येथील प्रार्थनासमाजाच्या वार्षिक उत्सव-निमित्त, मार्गशीर्ष वद्य २, शके १८१४ रोजी सोमवारी, झाले. त्यावेळीं त्यांनीं असें बोलून दाखविलें कीं, आमच्या राष्ट्राला मरण येण्याची अगदींच भीति नाही. कारण हा रोगी मरणार नाही, असें सांगणारे कित्येक पाश्चात्य व पौरस्त्य वैद्य असून, मी स्वतः त्यांपैकींच एक आहे. ह्या संबधानें त्यांचें असें मत आहे कीं, आपलें हिंदुराष्ट्र बिलकुल मृतप्राय होणार नाही. इतकेंच नाही तर त्याची जीवनकला, ह्मणजे त्याचें पूर्वींचें सत्व आणि तेज, इत्यादि त्यास पुनश्च प्राप्त होण्याची दिवसानुदिवस बरीच आशा वाटत आहे. जुन्यांतलें चांगलें तें ध्यावें आणि वाईट टाकून द्यावें, तसेंच जें काहीं नवें ह्मणून दिसेल, त्यांतल्याही चांगल्या गोष्टी ध्याव्या, असा आमचा वर्तनक्रम फार प्राचीनकाळापासूनच चालत आला आहे; व त्यापासून होणाऱ्या सुपरिणामावर आमचा पूर्ण विश्वासही आहे. तेव्हां, आमचें राष्ट्र नष्ट होणार ह्मणून ड्रेपरनें जीं जीं

1 We are the chosen people of God.

२ तारीख ५ डिसेंबर, सन १८९२.

३ म्हणजे भरतखंड देशरूपी रोगी.

प्रमाणें पुढें ठेविलीं आहेत, त्यांचाच ऐतिहासिक व शास्त्रीयदृष्ट्या आपण विचार करूं.

मुख्यत्वे करून देपरनें दोनच प्रकारचीं प्रमाणें त्याचा ऐतिहासिक व शास्त्रीयदृष्ट्या विचार. दाखविलीं आहेत. पहिलें इतिहासाचें, व दुसरें सृष्टपदार्थांच्या नियमाचें. देपराच्या मते नष्ट झालेलें राष्ट्र, एकाद्या नूतन राष्ट्राच्या संगतीनें, किंवा विद्याप्रसाराच्या योगानें, अथवा स्वतःच्या मुद्दाम केलेल्या प्रयत्नानें, कधींही उन्नतीस आल्याचें आढळत नाहीं; किंवा त्याचें पुनरुज्जीवन झाल्याचें कोठें देखील दिसून येत नाहीं. आतां, सृष्टिशास्त्राच्या नियमाच्या संबंधानें त्याचा (देपराचा) असा अभिप्राय आहे कीं, सभोवतालच्या हवापाण्याच्या स्थितीप्रमाणें, आणि सृष्टिगत अन्य कारणानें, राष्ट्राच्या शरीरांतील कांहीं नियमित शक्तीस अवश्य तें खाद्य मिळून, त्यांची तितक्यापुरतीच उन्नति, व तेवढीच भरभराट होते. परंतु इतर शक्ति प्रच्छनावस्थेंत राहिल्यानें, किंवा सुषुप्त असल्यानें, त्या हळूहळू बधिर होत जाऊन, शेवटीं आपोआपच नष्टप्राय होतात. त्यांजल्य पुनश्च उत्तेजन मिळणें किंवा त्यांच्यांत नवीन जीवणें झणजे, सृष्टिशास्त्राच्या नियमाविरुद्ध होय. अशा कारचें दोन धारेचें शस्त्र हे ग्रंथकार आमच्यांवर फेकित सून, त्याचें निवारण करणें प्रथमदर्शनीं जरासें कठिण

भासतें. कारण पाहिलें ऐतिहासिक प्रमाण व दुसरें सृष्टि-
शास्त्राच्या नियमांचें प्रमाण. तेव्हां त्यांतून बचाव होऊन
निसटून जाणें विशेष अढचणीचें दिसतें.

तथापि, ह्या दोन्हीं प्रमाणांच्याही विरुद्ध आमचें मत
आहे, असें आह्यांला अगदीं निक्षून
तत्संबंधीं अप्रत्यक्ष प्रमाण. सांगावें लागतें. कारण, ह्या संबधानें
आमचा अभिप्राय असा आहे कीं,
शीस कोटी लोक नष्ट दशेप्रत जावे, या हेतूनें च ते
रमेश्वरानें निर्माण केले, असें प्रतिपादन करण्याकडे
आमच्या मनाची प्रवृत्तीच होत नाही. प्रत्यक्ष प्रमाण न
दाखवितांही आपणांस विश्वास ठेवणें अगदीं भाग पडतें,
अशा गोष्टी पुष्कळ आहेत. प्राणिमात्रास आत्मा आहे
हीं नाही, आणि असल्यास तो कोठें आहे, असा जर
तोणी प्रश्न विचारला तर तो आहे, ह्मणून एकदम उत्तर
मेळेल. आतां, हा आत्मा असल्याविषयीचें प्रत्यक्ष प्रमाण
तरी दाखवितां येणार नाही, तरी तत्संबंधीं जो आमचा दृढ
श्र्वास आहे, त्यांत तद्विरुद्ध असलेल्या शास्त्रीय किंवा ऐति-
हासिक प्रमाणांनीं देखील, तिलमात्रही बदल होणार नाही.

हें एक अप्रत्यक्ष प्रमाण झालें. आतां, द्वेपरच्या ऐतिहा-
ऐतिहासिक प्रमाण, सिक प्रमाणाच्या संबधानें आमचें
भारतीय उन्नतीची असें ह्मणणें आहे कीं, इतिहा-
नरावृत्ति. साच्या दृष्टीनें पाहिलें तर, द्वेपरनें

लिहिलेले ऐतिहासिक प्रमाण आमच्या देशाला मुळीच लागू पडत नाही. कित्येक वेळां आर्द्धी अगदीं नष्टप्राय होऊन पुनश्च उन्नतावस्थेप्रत पावलों आहों. पुष्कळ वेळां असें होत असतें कीं, एकादें भयंकर दुखणें येऊन, त्यांत नें मनुष्य अगदीं जेरीस येतें, व शेवटीं मरणाच्या पंथामही लागतें; परंतु वास्तविक पाहतां, तें दुखणें घातक नसून, तें परमेश्वरानें केवळ आपल्या हितासाठींच पाठविणें असतें. त्यामुळे त्या दुखण्यांतून पार पडतांच, त्याबरोबर आपल्या शरीरांतले कित्येक दोषही नाहींसे झाल्याचें आपणांस आढळतें. व अशा प्रकारच्या दुखण्याचा पुष्कळांस अनुभव असून, तसा आपल्याला स्वतः देखील अनेक वेळां आलेला आहे.

ह्याच मासल्याची आमच्या देशाची स्थिति आहे. हिंदू इतर राष्ट्रांचें देहा-दूशिवाय इतर सर्व प्राचीन राष्ट्रांचें पान, व हिंदूंचें देहावसान झालें, आणि हल्लीं त्यांचा ना. फक्त नामावशेषच राहिला आहे, व देशाचीं पडकीं सडकीं भिंताडें व उध्वस्त झालेले दृष्टीस पडतात. रोमचा राज्यविस्तारही कथावशेषच फक्त ग्रीसच्या बुद्धिवैभवाची मात्र चमक मारते. पण कालीं तें देखील स्मृतिविषयाप्रतच गेलें असून, पूर्वी-हल्लीं कांहींएक राहिलें नाही. परंतु हिंदूंचें तसें नाही. । स्थिति कांहीं निराळीच असल्याचें दिसून येतें.

आमचा देश, अनेक प्रसंगी, कालचक्राच्या भयंकर फेऱ्यांत सांपडून, केवळ निश्चेष्ट आणि मृतप्राय झाला असतांही, तो पुनश्च उन्नतीप्रत पावला. इतकेंच नव्हे तर, ह्या उन्नतींत आमच्यांतील कित्येक वाईट गोष्टी, त्या विपदस्थंतील सपाट्याबरोबरच एकदम नाहीशा झाल्या. आमच्या देशांत घडून आलेलें बौद्धधर्माचेंच परिवर्तन ध्या. हें धर्मांतराचें तुफान जरा प्रचंडच होतें. त्यामुळे हिंदुधर्म केवळ नष्ट होऊन शेवटीं अखिल भरतखंडभर बुद्धांच्याच धर्माचा प्रसार होणार कीं काय, अशी सर्वास फारच भीति वाटू लागली. परंतु त्या संकटांतून आम्ही पार पडलों; व आमचा धर्म सांवरला. तथापि आमच्यावर, धर्मान्तराची ही एक दारुण गदाच येऊन ठेपल्यामुळे, आम्ही मध्यस्थवृत्तीचें अवलंबन केलें, आणि तडजोड स्वीकारली.

आतां, दुसरा प्रसंग तर याहूनही विशेष भयंकर होता. तो कोणता म्हणाल तर इस-ब इसलाम धर्माचें होम लाम धर्माची अनन्वित गर्दी, व त्यापासून झालेला भयंकर परिणाम. ह्या वेड्या धर्मांतराची धामधूम कितपत भयंकर होती हें आम्हां दाक्षिणात्यांस तितकें विशेष रीतीनें कळण्यासारखें नाही. परंतु उत्तरेकडे गेलें असतां, ती यथार्थ कळ-

प्राज्ञेयी आहे. ह्या धर्मक्रांतीने तिकडे जो कांहीं कहर उडवून दिला, तो सांगतां पुरवत नाही. त्या धर्माचे विकृत स्वरूप प्रत्येक क्षेत्रांत, आणि प्रत्येक देवालयांत दृष्टीगोचर होते. उत्तरहिंदुस्थानांत असें एकही जुने देऊळ दृष्टीस पडणार नाही कीं, ज्याचे शिखर इतर धर्माच्यावर डोकावत आहे. ह्या राजक्रांतीने आमच्या युवकांनां तर अगदीं पडद्यांतच ठेविलें, आणि त्यांस अज्ञानांधकारांत निव्वळ कोंडून टाकिलें. अशा प्रकारची आमची पूर्ण निराशेची स्थिति झाली असतांही, त्यांतून आम्हीं उत्तम प्रकारें निभावलों. इतकेंच नाही तर, त्या धामधुर्मान आम्हीं पुष्कळ वाईट गोष्टी सोडूनही दिल्या, व चांगल्या होत्या त्यांचा अंगिकार केला.

ऐतिहासिक प्रमाणांवरून असें दिसतें कीं, कोणत्याही राष्ट्रास चांगली स्थिति येण्याच्या अगोदर वाईट स्थिति भोगावी लागते. आणि अशा प्रकारें वरें करण्याच्या हेतूनेच ईश्वर आपणानां विषय प्रसंग आणितो, व त्या योगानें तो त्यांनां एक प्रकारचें शिक्षणही देतो. इसलामशाहीच्या काळचें होमकुंड ज्या वेळेस पेटलें, त्या वेळेस त्याच्या अखिल भरतखंडभर पसरल्या; त्याचें तुफान भासमान होऊं लागलें; आणि त्यायोगें दाहीदिशा दणाणून गेल्या. आमच्या अंगाला चटका बसला;

आमचा देह पोळला; आणि आमचा हिंदुधर्म आतां रसा-
तळास जातो कीं काय अशी सर्वास दहशत वाटली. परंतु
त्याचा प्रतिकार लवकरच झाला.

ही धर्मगलानि येतांच आमचे बाहू स्फुरण पावूं लागले,

आणि भगीरथ प्रयत्न करून
त्यापासून झालिलें आमचा धर्म सांवरण्याचें आमच्यांत
स्फुरण. धैर्य आलें. त्याच आवेशांत आम्ही

कित्येक देशोन्नतीचीं कामेही केली, व आम्ही आपला
देश परकीयांच्या अमलांतून कांहीं कालपर्यंत सोडविला.
इसलामशाहीनें आमच्या धर्मावर जो निष्कारण हल्ला
केला, त्यामुळेंच आम्ही एकदम सरसावलों व मराठे
आणि शीख यांनीं अखिल भरतखंडभर जें आपलें नांव
गाजविलें, तो ह्याचाच प्रत्यक्ष परिणाम होय.

अशा प्रकारें ऐतिहासिक प्रमाणांनीं सिद्ध होत अस-
लेली गोष्ट मी कशीकशी वाचकांपुढें भीत भीत ठेविली.
आतां ती ठेवीत असतां, माझ्या मनाची चलबिचल होऊन
तें कित्येक वेळां अगदीं साशंकही झालें. कारण एकंदर मता-
धिक्य तद्विरुद्धच असल्याचें भासलें. परंतु, नामदार राव
बहादूर महादेव गोविंद रानडे यांच्या सारख्या प्रचंड
विद्वान, शोधक, आणि इतिहासतत्त्ववेद्यांचा देखील तद-
नुकूल असाच अभिप्राय पडल्याकारणानें माझ्या मनाला
उत्साह वाटून त्यासरशी मजला एकदम हुरूपही आली.

असो. हें ऐतिहासिक प्रमाण झालें. आतां शास्त्रीय
 इपरच्या मताचें प्रमाणाचा विचार करूं. डूपर, बकल,
 सॅडन, वगैरे ग्रंथकार, हे देशस्थिति व सृष्टि-
 रचना, इत्यादिकांचा लोकस्थितीवर जो परिणाम होतो,
 त्याला वाजवीपेक्षां फाजील महत्व देऊन, असें प्रतिपादन
 करितात कीं, हिंदुस्थानांतील नद्या व पर्वत वगैरे दीर्घ-
 प्रमाणावर असल्याकारणानें तेथील लोक लहान बांध्याचे
 व ठेंगणे आहेत. परंतु युरोपांतील लोक तसें नाहींत. ते
 उंच व धिप्पाड आहेत. कारण तिकडील पर्वत व नद्या
 लहान आहेत.

आतां, हवापाणी, देशाची ठेंवण, वगैरे गोष्टींचे
 परिणाम लोकस्थितीवर होतात खरे. पण ते अशाप्रकारचे
 असतात असें म्हणणें जरा चमत्कारिक दिसतें, व तें
 अनेक उदाहरणांवरून दाखवितांही येईल. कारण, प्रत्येक
 नुष्यमात्र हा ज्या त्या देशाच्या सृष्टस्थितीप्रमाणें आपल्या
 तःची स्थिति तेव्हांच बदलून टाकतो. ह्यांचें प्रत्यक्ष
 त्हरण इंग्रजांचेंच घ्या. हें लोक बर्फाळ आणि थंड
 तले असून देखील, ते पृथ्वीवरील पाहिजेल त्या प्रदेश-
 जाऊन राहिले आहेत. व तेथें त्यांच्या संततीची
 आणि उन्नतावस्था फारच आश्चर्य वाटण्यासारखी
 आहे. त्यामुळें हें शास्त्रीय प्रमाण विशेष बलवत्तर
 , असें म्हणण्यास अडचण वाटते.

आमच्यावरही अशाच प्रकारचा परिणाम होत आहे; आणि सध्यांची आमची स्थिति देखील आमच्या बऱ्या करितांच परमेश्वराने आम्हांस दिली आहे. त्याच्या मनांतून आमचा नाश करावयाचा नसून, यापैक्षाही चांगल्या स्थितीत आम्हांस आणून सोडावयाचें आहे. आजपर्यंत घरच्या उपायांचा यत्न चालला होता. पण आतां इंग्रज हे बाहेरचे वैद्य आम्हांकडे परमेश्वराने पाठविले आहेत. आम्हांला ह्या लोकांचा सहवास आज सुमारे ८० पासून १९० वर्षांचा असून, तितक्या मुदतीत आमची स्थिति वाईट न होतां, उत्तरोत्तर ती बरीच होत चालली आहे, असें प्रत्येकाला कबूल करावें लागेल.

परमेश्वराने आम्हांवर आणलेलीं संकटें केवळ आमच्या हितासाठींच होत. जुन्या करारांत यहूदी लोकांस ईश्वराचे आवडते मानिले आहेत, व जरूसेलम येथील राज्य आपणांस परत मिळणार ह्मणून ते निराशेचीही आशाच करीत बसले आहेत. परंतु खरोखर पाहिलें तर देवाचे लाडके लोक आम्हांच आहोंत. कारण, कालानुरूप, भिन्न भिन्न वेळीं, पृथक पृथक लोकांबरोबर, आमची सांगड लावून देऊन ईश्वर आम्हांस एकप्रकारचें शिक्षण देतो, आणि आम्हांस अनेक संकटांतून बचावतो. व त्यामुळेच आम्ही नष्ट झालों नाहीं. जुन्यांतलें चांगलें व

असो. हें ऐतिहासिक प्रमाण झालें. आतां शास्त्रीय
 ड्रेपरच्या मताचें प्रमाणाचा विचार करूं. ड्रेपर, बकल,
 खंडन, वगैरे ग्रंथकार, हे देशस्थिति व सृष्टि-
 रचना, इत्यादिकांचा लोकस्थितीवर जो परिणाम होतो,
 त्याला वाजवीपेक्षां फाजील महत्व देऊन, असें प्रतिपादन
 करितात कीं, हिंदुस्थानांतील नद्या व पर्वत वगैरे दीर्घ-
 प्रमाणावर असल्याकारणानें तेथील लोक लहान बांध्याचे
 व ठेंगणे आहेत. परंतु युरोपांतील लोक तसें नाहींत. ते
 उंच व धिप्पाड आहेत. कारण तिकडील पर्वत व नद्या
 लहान आहेत.

आतां, हवापाणी, देशाची ठेवण, वगैरे गोष्टींचे
 परिणाम लोकस्थितीवर होतात खरे. पण ते अशाप्रकारचे
 असतात असें म्हणणें जरा चमत्कारिक दिसतें, व तें
 अनेक उदाहरणांवरून दाखवितांही येईल. कारण, प्रत्येक
 मनुष्यमात्र हा ज्या त्या देशाच्या सृष्टस्थितीप्रमाणें आपल्या
 स्वतःची स्थिति तेव्हांच बदलून टाकतो. ह्यांचें प्रत्यक्ष
 उदाहरण इंग्रजांचेंच घ्या. हें लोक बर्फाळ आणि थंड
 देशांतले असून देखील, ते पृथ्वीवरील पाहिजेले त्या प्रदे-
 शांत जाऊन राहिले आहेत. व तेथें त्यांच्या संततीची
 वाढ आणि उन्नतावस्था फारच आश्चर्य वाटण्यासारखी
 होत आहे. त्यामुळें हें शास्त्रीय प्रमाण विशेष बलवत्तर
 आहे, असें म्हणण्यास अडचण वाटते.

आमच्यावरही अशाच प्रकारचा परिणाम होत आहे; आणि सध्यांची आमची स्थिति देखील आमच्या बऱ्या करितांच परमेश्वराने आम्हांस दिली आहे. त्याच्या मनांतून आमचा नाश करावयाचा नसून, यपैक्षांही चांगल्या स्थितीत आम्हांस आणून सोडावयाचें आहे. आजपर्यंत घरच्या उपायांचा यत्न चालला होता. पण आतां इंग्रज हे बाहेरचे वैद्य आम्हांकडे परमेश्वराने पाठविले आहेत. आम्हांला ह्या लोकांचा सहवास आज सुमारे ८० पासून १९० वर्षांचा असून, तितक्या मुदतीत आमची स्थिति गडबड न होतां, उत्तरोत्तर ती बरीच होत चालली आहे, असें प्रत्येकाला कबूल करावें लागेल.

परमेश्वराने आम्हांवर आणलेलीं संकटें केवळ आमच्या हितासाठींच होत. जुन्या करारांत यहुदी लोकांस ईश्वराचे आवडते मानिले आहेत, व जरूसेलम येथील राज्य आपणांस परत मिळणार ह्मणून ते निराशेचीही आशाच करीत बसले आहेत. परंतु खरोखर पाहिलें तर देवाचे लाडके लोक आम्हांच आहोंत. कारण, कालानुरूप, भिन्न भिन्न वेळीं, पृथक पृथक लोकांबरोबर, आमची सांगड लावून देऊन ईश्वर आम्हांस एकप्रकारचें शिक्षण देतो, आणि आम्हांस अनेक संकटांतून बचावतो. व त्यामुळेच आम्हीं नष्ट झालों नाहीं. जुन्यांतलें चांगलें व

उपयुक्त असेल तें ठेवून वाईट तेवढें टाकावें, आणि नव्यांतलें उपयुक्त तितकेंच घ्यावें, अशी आम्हांला नेहमींची संवय असल्याप्रमाणें आम्हीं तसें सततच करित गेलें पाहिजे. मात्र आम्हीं देवाचे लाडके आहोंत, व तो आमच्यावर पूर्ण कृपा करील, असें मानून आपण उगीच फुगून बसतां कामानये. आपणांस निरंतर उद्योग केला पाहिजे. मागल्या गोष्टीचा फक्त अभिमान धरूनच कांहीं एक उपयोग होणार नाही. इतकेंच नाही तर, वृथाभिमानानें आम्हीं जागच्याजागी थिजून मात्र जाऊं, आणि मरण पावूं. परंतु तेच आम्हीं सदैव उद्योग करूं लागलों, व अश्रांत परिश्रम घेतले, तर ईश्वर आपणांस हात देईल, आणि आपली उन्नति खात्रीनें होत जाईल. आपण मेहेनत घेतल्यावर, यासंबंधानें निराश होण्याचें, किंवा आपल्या राष्ट्रास मरण येईल अशी भीति बाळगण्याचें यत्किंचित् देखील कारण नाही.

असो. इतकी गोष्ट आतां अगदीं निर्वेधपणें सिद्ध

आमची पुनश्च उन्नति होण्याच्या संज्ञानें आनि विज्ञानें दृष्टें मत.

आहे कीं, आमच्या जीवनाला मुह्यत्वेकरून आमचा धर्मच कारणीभूत झाला असून, त्यामुळेच आमची पुनश्च उन्नति होईल अशी आम्हांला थोडी बहुत उमेद येत आहे.

अशा प्रकारची आमची उन्नति होईल, असें कांहीं

काहीं पाश्चात्यांस देखील आतांशा वाटूं लागले आहे. आणि त्यांपैकींच आनि बिझांद् नांवाच्या सुप्रसिद्ध बाई होत. ह्या विदुषी भरतखंडांत ठिकठिकाणीं फिरल्या, आणि अनेक राजधान्यांत व नामांकित शहरांत त्यांनीं अध्यात्मविद्येवर व्याख्यानें दिलीं, व आधिभौतिक शास्त्रसंबंधीं चर्चा केली. त्यांची विद्वत्ता व उद्योग, त्यांचें धैर्य व साहस, आणि त्यांचें वाक्पटुत्व व कळकळ, हीं खरोखर फारच आश्चर्यकरण्यासारखीं आहेत. त्यांनीं यूरोप व अमेरिका खंडांतले बहुतेक प्रदेश पाहून, एकंदर अठरा एकोणीस भाषांचें ज्ञान चांगल्या प्रकारें संपादन केलें. पाश्चात्यांची समाजरचना, त्यांचीं धर्मतत्वे, त्यांचा शास्त्रप्रसार, त्यांचें आधिभौतिक वैभव, त्यांची राजनीति, व त्यांच्यांतील राजकीय चळवळी, इत्यादि ठळक ठळक गोष्टींची आमूलाग्र माहिती त्यांस असून, ते सर्व विषय केवळ करतलामलकवत्च त्यांजला अवगत आहेत. सर्व धर्मांत उत्तम धर्म कोणता, याविषयींची तीव्र जिज्ञासा, व अत्युत्कट कुतूहल, हीं कालगत्या जागृत झाल्याकारणानें, ह्या बाईंनीं गेल्या वीसपंचवीस वर्षांत सतत शास्त्राध्ययन चालविलें, आणि कित्येक वर्षे तत्वविचाराशिवाय दुसरा व्यासंगच त्यांनीं केला

तिचें अन्य धर्मांव-
लोकन, व धर्मांतर

नाहीं. ख्रिस्ती धर्मादिकरून त्यांची
नानापंथांचें परीक्षण केलें, व ते सर्व
कसोटीस लावूनही पाहिले. परंतु
त्या कोणत्याही धर्मांतल्या तत्वांनीं, किंवा कोटिक्रमांनीं,
त्यांचें म्हणून विलकूल समाधानच होईना; अथवा मनास
यत्किंचित् देखील शांति वाटेना. अखेरीस कशांत
कांहींच तत्व नाहीं, असें त्यांजला वाटूं लागलें, व त्या शेवटीं
अगदीं नास्तिक देखील बनल्या. अशा प्रकारें त्यांचीं अनेक
मतांतरे झालीं; तथापि, कांहीं केल्या चित्ताचें स्वास्थ्य व
निर्वृति अशी होईचना. ह्मणून त्यांनीं हिंदुधर्माचें परिशी-
लन केलें, आणि त्यांतील उपनिषदादि तत्वाविषयक ग्रंथ
समजून घेतले.

तेव्हांपासून बिझांटबाईच्या एकंदर स्थितींत उत्तरोत्तर
बदलच होत गेला; दिवसानुदिवस
अध्यात्म विषयाची त्यांस ज्यास्त
गोडी लागत चालली; आणि हरएक
ेष्टींत प्रत्येक शंकेचें समाधानच होत गेल्यामुळें, त्यांची

तिची हिंदुधर्मां-
मरील श्रद्धा.

I " Then, man having accomplished his mission
ses upward again to the source whence he came.
t, I claim, is India's *right to immortality*, that is a
n to take her *place* among the nations of the world.
no where else do you find a perfectly reasoned-
scheme of human existance, which can be justi-

(पुढें चालू.)

चित्तवृत्ति आपोआपच प्रफुल्लित झाली. त्या कारणानें त्यांस साहजीकच असें वाटूं लागलें कीं, इतर सर्व धर्मांतील तत्वांपेक्षां हिंदुधर्मातील तत्वरहस्यें खचितच अधिक श्रेष्ठ आहेत. तो धर्म अतिपुराण असूनही त्यांतील तत्वविचार फारच मार्मिक आणि प्रगल्भ आहेत. कारण जीव आणि शिव, आत्मा व प्रकृति, नित्य आणि अनित्य, ब्रह्म व माया, इत्यादि सर्व गोष्टींचें त्यांत संपूर्ण विवेचन केलेलें आढळते. आपण कोण, कोठून आलों, आणि कोठें जाणार, वगैरे अत्यंत महत्वाचे व विकट प्रश्न, आणि तद्विषयक नाना प्रकारचीं उत्तरे, तसेंच तत्संबंधीं अनंत शंका व विलक्षण कोटिक्रम, ह्यांचा विचार केला म्हणजे केवळ आपल्या मनाचें समाधानच होतें. इतकेंच नाही तर, अनेक तऱ्हेची कुतूहलस्फूर्ति आणि तत्संबंधीं शंकानिरसन पाहून, आपली मति अगदीं गुंग होऊन जाते, व आपल्या पुण्यपूर्वजांच्या बुद्धिवैभवाचें महदाश्चर्य वाटतें.

(मागील पृष्ठावरून पुढें चालू.)

fied to the intellect as well as *satisfy* the heart. The mightiest brains of the day in Europe to-day are beginning to study this philosophy * * *

(Anne Besant's view of the Hindu Religion, in the Daily chronicle of 7th April 1894).

असो. आमच्या उपनिषदांचें अवलोकन करूं

त्यामुळें तिच्या म-
नाचें समाधान.

झाट् बाईस परम आनंद झाला,
आणि त्यांचें चित्त समाधान पावलें.
व ह्मणूनच त्यांनीं हिंदुधर्माचीं तत्वें

स्वोकारून आपण सुद्धां केवळ हिंदूच बनल्या.

हिंदुधर्मावर ह्या बाईचें कांहीं विलक्षण प्रेम असल्याचें

1 "In the Upanishads, lies the philosophy of India. In this part of the sacred Vedas is to be found every thing which man needs to evolve spiritual life, if only he can find it, and know how to study it."

(Mrs. Anne Besant, at the Calcutta Town Hall on "India's mission in the world.")

"* * * We may find in these Upanishads a philosophy which, understood and practised, will lead men to the highest knowledge which is necessary for the spiritual growth of the whole world."

(Mrs. Anne Besant, at the Calcutta Town Hall on "India's mission in the world.")

2 "But * * * I regard Hinduism as the most ancient of all religions and as containing more fully than any other the spiritual truths named Theosophy, in modern times. Theosophy is the ancient Brahma Vidyâ of India. Of this, Hinduism is the earliest and best exoteric presentment. Exoterically, therefore, I am a Hindoo in my religion and in my philosophy."

(पूढें चालू.)

हिंदुधर्माविषयी
तिचें प्रेम.

दिसतें. व तें त्यांच्या प्रत्यक्ष उद्-
गारांवरूनही सिद्ध होतें. कारण, एके
प्रसंगी त्यांनीं असें बोलून दाखविलें
कीं, हिंदूंचा धर्म, त्यांचें आचारविचार, आणि त्यांची
एकंदर स्थिति पाहून माझ्या मनांत जें प्रेम व जो अत्या-
दर उत्पन्न होतो, तसा पाश्चात्यांचा आचारविचार व
धर्मनीति पाहून कधींही होत नाही.

आह्मां हिंदूंची पुनश्च उन्नैति होण्याच्या संबंधानें ह्या

(भागील पृष्ठावरून पुढें चालू.)

(The Daily Chronicle of 7th April 1894, Anne
Besants view of the Hindu Religion.)

1 "I have a very strong sympathy with the
Hindu religion, and I believe that will dispose them
to hear me with greater readiness than another. "

" I have far more sympathy with the Hindu
religion, methods of thought and every thing about
them, than I have with Westerns and their ways. "

2 " And so, when I am asked, why should
India live, what is her mission, my answer is, she
must live as long as her heart yearns after the divine
light, and souls long to find their way back to the
home which they have quitted, which is lost in the
clouds and fogs, which rise in the swamps of the
earth. The earth, how can it give to the soul that
whieh, it is beginning to yearn after ? That which is

(पुढें चालू.)

ब्रह्मविद्येची स्फूर्ति बाईचें असें मत आहे कीं, जावत्-
व हिंदूंची पुनश्च उ- कालपर्यंत हिंदूना आपल्या धर्माची
चरति. स्फूर्ति व ब्रह्मविद्येची पूर्ण गोडी
राहिल, तावत्कालपर्यंत त्यांचें पुनरुज्जीवन झाल्याशिवाय
कधीं देखील स्वचित राहणार नाहीं.

मात्र हिंदूंनीं पाश्चात्यांच्या चालीरीती न उचलितां,
किंवा त्यांचें निष्कारण अनुकरण न
अनुकरणाचें विडं- करितां, त्यांनीं आपला सर्वोत्कृष्ट
धर्म व आपली जगमान्य अध्यात्म-

विद्या कायम राखण्यासाठीं अश्रांत परिश्रम करून,
आपल्या स्वोन्नत्यर्थ सतत आणि दीर्घोद्योग चालविला

(मागील पृष्ठावरून पुढें चालू.)

eternal and beyond all change of time. The spirit of man can never forget its birth-place and as Narada said, this is but a pleasant place for those who have forgotten their birth place ; and while that memory survives it is necessary that India should endure.

(Mrs. Anne Besant, on India's mission, Calcutta.)

1 " She (India) will revive. Why ? And how ? She will revive. Why because the world has need of her, of her spiritual teaching of her knowledge of the inmost spring of the human soul. She will revive, How ? Not by imitating the West, but by reviving the East. That is the method for India's revival and that is the road along which we must walk."

(Mrs. Anne Besant on India's mission, Calcutta.)

पाहिजे. नाही तर सर्वच मुसळ केरांत गेल्यासारखे होईल. कारण, आमचा धर्म आणि आमची ब्रह्मविद्या, ह्यांजवरच आमची सर्व मंदार आहे. आमचें मूळ अधिष्ठान ह्याटले ह्यणजे हीच होत. आणि आमच्या एकंदर वैभवाची इमारत देखील ह्यांजवरच रचलेली आहे. तेव्हां धर्मरूपी हे जे आमचें टोलेजंग व भव्य मंदिर आज हजारों वर्षे एकसारखे दृष्टिगोचर होत आहे, ते कोणत्याही कारणाने खचून न देण्याविषयी, आपण अहर्निशीं अगदीं भंगीरथ प्रयत्नच केले पाहिजेत. आणि असें केलें तरच आपला

1 " But what are the Conditions ? I say that India's past was built upon a mighty philosophy. I say that India's civilization took shape from the hands of those who taught the philosophy and gave it as the deathless heritage to the Aryan race. I said it went into the back ground, as India's glory began to wane until to-day, in the might of her darkness she is touching the lowest point that ever yet her foot had trodden. And now what is the fate which threatens this India of ours ? What possibility of escape from that destiny ? What chances of her revival, after taking her place again amongst the nations of the earth ? As the greatness of her past lies in her philosophy and her religion, so in those, and those alone, lies the possibility of her revival and the certainty of her upward growth once more."

(Mrs. Anne Besant on Indian's mission, Calcutta.)

तरणोपाय होऊन, आपली पुनश्च उन्नति केव्हां ना केव्हां तरी होईल. नाही तर, दुर्दैवाने आह्मी आकाबाईच्या फेऱ्यांतच सांपडल्यामुळे, आमचे हाल कुत्रे देखील खाणार नाही.

आतां, कदाचित् कोणी अशी शंका घेईल कीं, अहो सर्व आकाश फाटले, तेथे तुम्ही अन्य धर्माचा ठिगळ म्हणून कोठे लावणार? व पुढावा. जेथे अन्य धर्मियांचे विशेष प्राबल्य, तेथे आपलेच तें कसे चालणार? कारण, ह्या विस्तीर्ण भरतखंडांत इस्लाम धर्माने तर कित्येकांचें मुंडण करून, बहुतेकांस देशोधडीस लाविलें आहे. आणि सांप्रतच्या ख्रिस्तशाहीत, धर्मातराच्या हेतूने कित्येक पाद्यांनीं आपापले येशुजाल सर्वत्रच पसरून ठेविलेले आहे. तेव्हां, ह्या सर्वांपुढें एकदा हिंदुधर्म तो कसला टिकाव धरणार?

पण, ह्या शंकेचे निरसन करण्यास फार दूर जावयास नलगे. कारण, एक तर अखिल हिंदुधर्माचे बल, व नलगे. कारण, एक तर अखिल हिंदूंची आपल्या धर्मा- भरतखंडांत हिंदु प्रजाच फार विषयी श्रद्धा. मोठी आहे. तेव्हां ही सर्वच बाट- प्याची काडीमात्र देखील भीति नाही. दुसरे असे कीं, आमच्या एकंदर हिंदुसमाजाची कोणत्याही

१ ही सुमारे वीस कोटी होईल असे वाटते.

२ थोडेबहुत नीच वर्णांतले लोक बाटतात खरे. पण ते देखील (पुढे चालू.)

अन्य धर्मावर तिळभात्र सुद्धां श्रद्धा नाही. आणि तिसरें हें कीं, ह्यां भरतभूर्मांत पाश्चात्यांच्या चालीरीतीचा चोहोंकडेच सुळसुळाट झाला असतांही, कित्येक हिंदू इतके बाणेदार आहेत कीं, त्यांच्यांत सुधारलेल्या रिवाजाचा अथवा नवीन रीतिभातीचा गंध देखील नाही. इतकेंच नाही तर, हिंदुधर्मातील यच्चावत् कर्म ते

(मागील पृष्ठावरून पुढें चालू.)

केवळ द्रव्याच्या लोभानें वाटतात. आणि म्हणूनच एकंदर हिंदूंची प्रवृत्ति धर्मातर होण्याकडे विलकूल नाही, असें ह्मणण्यास हरकत नाही. ही गोष्ट आर्मी प्रसिद्धपणें सांगावी यांत तर नवलच नाही. पण त्याचा खरेपणा प्रत्यक्ष तद्देशीय पात्र्यांस देखील प्रतिदिनीं भासमान होतो. आणि म्हणूनच त्याविषयीं एक पाद्री आपल्या स्वतःच्या अनुभवावरून असें लिहितो कोः—

“ Well known it is that the Jesuits there, who, like the Pharisees, that would compass sea and land to make one proselyte (Matt. 23-25,) have sent into Christendom many large reports of their great conversions of infidels in East India. But all these boastings are but reports; the truth is, that they have there spilt the precious water of Baptism upon some few faces, working upon the necessity of some poor men, who for want of means which they give them are contented to wear crucifixes; but for want of knowledge in the doctrine of Christianity are only in name Christians.”

(Voyage to East India Della. Valle.

p. p. 402-417-419-180.)

यथासांग आणि नित्यशः करितात. आतां, कित्येक हिंदु-लोक हल्लींच्या मन्वंतराप्रमाणें बाह्योपाधीनें सुधारलेले दिसतात खरें. तथापि, अंतर्यामीं ते पुरे आणि बाणेदार हिंदू व कष्टे धर्माभिमानी आहेत.

सदरहू सर्व कारणांमुळे, हिंदुधर्म लयास जाण्याची अगदीच भीति राहिली नाही. आणि म्हणूनच आमचा उदयकाल होण्याची देखील बरीच चिन्हें दिसत आहेत, असें म्हणण्यास कांहींच हरकत व प्रत्यवाय नाही.

कर्म, उपासना, आणि ज्ञान, ह्या तीन्ही गोष्टींवर आह्यां सर्व हिंदूंचा पूर्ण भरंवसा असून, ते असेही चांगल्या प्रकारें समजून आहेत कीं, कर्ममार्ग हा ज्ञानभवनाची पहिली पायरी होय. सच्च ब्रह्म ज्ञानमंदिराच्या अत्यंत रमणीय रंगमहालांत प्रवेश होण्याची ज्याची ह्मणून इच्छा असेल, त्यानें प्रथमतः कर्मच केलें पाहिजे. कारण,

कर्म, उपासना, आणि ज्ञानाचें फळ.

1 "There is the revival in the heart of a few, here and there, scattered over this mighty land, you may find still some heart, loyal to the care that knows the ancient religion, and that lives and worships because it knows. In this lies the hope of regeneration, and this is one of the chances of revival for a nation which was once so great."

(Mrs. Anne Besant on India's mission. Calcutta.)

विनाज्ञानेनाधिकारः

कर्मण्येव प्रयुज्यते ।

तस्मात् कर्माणि कुर्वीत

बुद्धियुक्त नराधिप ॥

त्यामुळे आज मितीसही हजारों हिंदू कर्ममार्गात आणि अध्यात्मविषयांत अगदी गुंग होऊन गेले आहेत. आणि ह्या सर्व कारणांवरूनच बिझांटबाईसारख्यांस आमची पुनश्च उन्नति होईल, असें खात्रीपूर्वक वाटत आहे.

1 "Nay, I know that there will be some who will take up this mission for man; some one perhaps who will find his heart fired with desire, that India shall arise, and take back her heritage once more, the Empire of spirituality in the world. And if we can only find a few only, one man here and another there, who loves India better than worldly possessions, who loves India better than rank gold, better than the favour of a foreign Government, I believe that revival will come. There are those who will work for India, and some of those who will help us in the struggle. There are wanting for reincarnation some of those mighty souls who, in the days past, were India's leaders, and in the future shall be her spiritual guides once more and I speak to you as the herald of their coming, as a coming messenger goes to clear the way, before the Lord. I tell you that in India there is to-day the possibility of

(पुढें चालू.)

सर चार्ल्स टर्नर, मद्रास हायकोर्टचे माजी चीफ जस्टिस, यांनी मद्रास येथील विश्वविद्यालयांत सन १८८१ सालीं असें बोलून दाखविलें कीं, अर्वाचीन भारतीयांस पाश्चात्यांशीं देखील टक्कर मारण्याचें प्रस्तुतकाळां चांगलें सामर्थ्य आलें आहे. इतकेंच नाही, तर बुद्धिमत्तें किंवा राजकीय सभेंत, न्यायासनीं अथवा वाक्पांडित्यांत, व्यापारांत आणि इतर युक्तिवादांत, ते यूरोपांतील उत्तमोत्तम गुणिजनांशीं देखील योग्य सामना करतील. आणि ही वस्तुस्थिति भारतीयांनीं केवळ आपल्या क्रियेनेंच सिद्ध करून दाखविली आहे, यांत संशय नाही.

(मागील पृष्ठावरून पुढं चालू.)

a spiritual revival, that in India there is to-day the first thrill of a new life, which shall be born into the world as living men; and so in the womb of India, there are spiritual lives to-day, who shall bring back to India the teaching of the mighty ones which shall make her great once more."

(Mrs. Anne Besant on India's mission, Calcutta.)

I " Modern India has proved by examples, that are known to and honoured by all in this assembly, that her sons can qualify themselves to hold their own with the best of European talent, in the Council chamber, on the Bench, at the Bar, and in the Mart. The time cannot be far distant, when she will produce her philosopher, her moralist, her reformer."

आमची पुनश्च उन्नति होईल, असें विद्याखात्यांतील तत्संबंधीं जेकबचें विशेष अनुभवी लोकांसही दिवसा-
मत. नुदिवस वाटूं लागलें आहे इ० स०
१८९२ सालीं, कराची येथें, “ दयाराम जैठमल ”
नामक पाठशाळेचा सुरवातसमारंभ झाला. त्या वेळीं
सिंधचे एजुकेशनल इन्स्पेक्टर मि० जेकब यांनीं असें बोलून
दाखविलें कीं, प्राचीनकाळीं हिंदू लोक फारच सुधारलेले
असून, त्यांच्या विद्वत्तेविषयीं तर विशेष प्रसिद्धि होती.
ते नीतीचें माहेरघर, सत्याच पोषिंदे, आणि शास्त्रांत
निपुण असून, ते अगदींच व्यसनासक्त नसत. दोन हजार
वर्षां पूर्वींची हिंदूंची स्थिति, आणि त्याच काळचा आंग्ल-
संजाज, यांची परस्पर तुलना केली तर, त्या दोहोंत
जमीन अस्मानाचें अंतर दिसून येतें. कारण पहिलें राष्ट्र
उन्नतावस्थेप्रत पोहोंचलेलें असून, दुसऱ्याची तत्कालीन
अवस्था अगदींच रानटी स्थितींतील होती. इतकेंच नाही
तर त्या वेळचे तद्देशीय लोक जवरे लुटारू असत, व ते
चांचेपणाचें काम करीत.

परंतु कालगति कांहीं विचित्र आहे. हिंदूंचें दैव

1 “ We also know that at that time the ancestors of Englishmen must have been in a more primitive stage of civilisation,—free men, it is true who never yielded to the Roman yoke, yet scarcely more, at that remote period, than fierce rovers and pirates of the sea.”

फिरलें, आणि त्यांच्या दैवदुर्विपाकामुळे त्या राष्ट्रास अगदी ओहोटी लागली. पण त्याच आंग्ल राष्ट्राच्या भाग्यो-
दयास सुरवात होऊन, त्याला पूर्ण भरती आख्याचें
दिसत आहे.

तथापि, हिंदूंची जीवनकला, आणि त्यांची प्राणशक्ति
ह्यांचा अगदीच ज्हास झाला नाही. आणि ह्यणूनच
त्यांची पुनश्च उन्नति होण्याची बरीच सुचिन्हें दिसत आहेत.

असो. आतां, हिंदूधर्मवृक्षाचा हा जो प्रचंड वि-
स्तार अनेक शाखांनी मंडित असा
हिंदुधर्मवृक्षाचें
बीजारोपण.
दृष्टीस पडतो, त्याचें मूळ कारण
कोणतें तें पाहूं, आणि ह्या विल-
क्षण व अप्रतीम धर्माचीं मूलतत्वे कोणतीं, त्याविषयी
विचार करूं.

प्रथमतः हें अलौकिक सृष्टिसौंदर्य पाहून आमच्या
सृष्टिसौंदर्याचा आ- पूर्वजांना कांहीं विलक्षण चमत्कार
र्यांच्या मनावर ज्ञा- वाटला; आणि ह्या त्रैलोक्यातील
लेला परिणाम. एकंदर व्यवस्थेचें अवलोकन करून

1 " But in spite of all adverse conditions during the long flight of ages, the vitality of the great Hindu race has never been quenched, though it has been from time to time enfeebled; and under the nurture of its present foster-mother, there can be no manner of doubt that a great future of rejuvenescence lies before it."

(Mr. Jacob, on Higher Education.)

त्यांजला अत्यानंद झाला. हे प्रचंड नभोमंडल, व त्यांत फिरणारे अति विस्तीर्ण तेजोमय गोल; इतस्ततः चमकत असणारे ते असंख्य तारे, व त्यांची दिव्य प्रभा; ती प्रसादरूपी मेघवृष्टि, व तींत मधून मधून भासमान होणारे विद्युल्लतेचे प्रखर तेज; तो वायूचा सोसाटा, व त्याची आकस्मिक मंदगति; तो अत्युच्च हिमनग व त्यांतून वाहणाऱ्या सिंधूपम नद्या; तो विशाल सागर, व त्याची भव्य वीची गर्जना; इत्यादि सर्व पाहून आमच्या आर्य पूर्वजांस अत्यंत चमत्कार वाटला. इतकेंच नाही तर, ह्या पंचमहाभूतांची विरक्षण शक्ति आणि अनुपम सत्ता पाहून, त्यांच्या मनांत आदर व एक प्रकारचे प्रेम उत्पन्न झाले. आणि ह्या अखिल चराचर वस्तूंचा कोणी तरी नियंता आहे, असे त्यांस खात्रीपूर्वक वाटू लागले.

ही स्फूर्ति होतांच, ह्या प्रपंड पंचमहाभूतांपैकी कोणाचे आवाहन करावे, अथवा कोणाचा ह्मणून स्तुतिपाठ गावा, याविषयी त्यांजला मोठी पंचार्कित पडली. आणि, ह्या जगाचे जो आदिकारण हिरण्यगर्भ त्यालाच भजावे; अथवा सूर्यादि स्वर्देवतांस भजावे; किंवा मरुद्गणादि आकाशदेवतांस भजावे; अगर अग्निपर्वतनद्यादि भूदेवतांस भजावे; यांविषयी साशंक होऊन ते आपापसांत

१ पुस्तक दुसरें, भाग दहावा, पान २२।२३ वरील टीप पहा.

एकमेकांशीं प्रश्न विचारूं लागले, आणि त्यांनीं आपलें आपणच समाधान करून घेतलें.

तदनंतर द्यौ, पृथ्वी, आणि आकाश, या प्रत्येक ठिकाणच्या अंकरा देवता कल्पून, त्यांचें ज्ञानकुतूहलं. त्यांनीं आपला कार्यभाग निदान त्या वेळेपुरता तरी करून घेतला; परंतु तेवढ्यानेच त्यांचें निरंतरचें समाधान झालें नाहीं. कारण, त्यांची जिज्ञासा आणि आदिकारणाविषयींचें कुतूहल, हीं दिवसानुदिवस एकसारखीं वाढतच गेलीं, आणि त्यांच्या मनांत नानाप्रकारच्या कल्पना उत्पन्न होत चालल्या.

ईश्वर कोठें आहे ? त्याला कोणी पाहिलें ? आत्मा कसा आहे ? तो कोठून आला ? मन कसे उत्पन्न होतें ?

१ पुस्तक दुसरें, भाग दहावा. पान २५ वें पहा.

२ को ददर्श प्रथमं जायमानमस्थन्वतं यदनस्था विभर्ति । भूम्या असुरसृगात्मा कस्वित्को विद्वांसमुपगात्प्रष्टुमेतत् ॥ ४ ॥

(अ. २, अ. ३, व १४, मं. १, अ. २२, सू. १६४.) ऋग्वेद.

ह्याचा भावार्थ असा आहे कीं, जो स्वतः अस्थिहीन असून अस्थिमंतांस जन्म देतो, त्याचें जन्म कोणी पाहिलें ? या पृथ्वीवरील सृष्ट्यदार्थींचा प्राण, रक्त, आणि आत्मा, वगैरे कोठें होते ? व ही गोष्ट विद्वानांला (म्हणजे सर्व ज्ञानी परमेश्वरांला) विचारण्यासाठीं कोण गेला होता ?

३ * * मनः कुतो अधि प्रजातम् ॥ १८ ॥

(अ. २, अ. ३, व १७, मं. १, अ. २२, सू. १६४) ऋग्वेद.

तत्संबंधी गहन
प्रश्न.

ज्याने सहा लोक धारण केले, व जो त्यांस खाली पडू देत नाही, तो जन्ममरणरहित असून तिन्ही काळीं अबाधित आहे काय? असल्यास कसा? इत्यादि नानाविध मार्मिक आणि गूढ प्रश्न एकामागून एक त्यांस सुचत गेले. परंतु, कांहीं केल्या समाधान म्हणून होईना. तेव्हां शेवटी, त्या नियंत्याचे स्वरूप आपणास समजत नाही, असे म्हणून त्यांनीं आपले तद्विषयक अज्ञान लागलीच कबूल केले.

१ अचिकि त्वां चिकितुषांश्चिदत्र कवीनृच्छामि वि
द्वाने न विद्वान् । वि यस्तस्तंभ षळिमा रजांस्यजस्य
रूपे किमपि स्विकेकम् ॥ ६ ॥

(अ. २, अ. ३, व १५. मं. १. अ. २२, सू. १६४.) ऋग्वेद.

भावार्थः—मी अजाणता आणि अज्ञानी असल्याकारणाने, केवळ अजला तत्संबंधी ज्ञान व्हावे, या हेतूनेच मी त्या ज्ञानी कवींस विचारतो की, ज्या जन्मरहित देवाने हे सहा लोक धारण केले, तो एकच परब्रह्म व निरंजन परमात्मा आहे काय?

२ पाकः पृच्छामि मनसा विजानन्देवानामेना निहिता
पदानि ।

(अ. २, अ. ३, व १४, मं. १, अ. २२, सू. १६४.) ऋग्वेद.

भावार्थः—मी मूढ व अल्पमति असल्या कारणाने देवार्ची हीं शुभ स्वरूपे माझ्या ध्यानांत येत नाहीत. सबब तत्संबंधी कुतूहल उत्पन्न होऊन, संशयनिवृत्तीसाठी, मी प्रश्न विचारतो.

तथापि, पुढें शनैः शनैः त्यांच्या हृदयांत आपोआपच उजेड पडत गेला; व जीव आणि जीवात्मा व पर-मात्मा, शिव, किंवा जीवात्मा आणि पर-मात्मा, यांचा अगदीं निकटसंबंध असून, तो प्रज्ञावान परमेश्वरच सर्व देहांत वास करून राहिला आहे; तोच सर्व जगाचें रक्षण करतो; तो अमर व अखिल विधांचा नियंता आहे; आणि आपण जे मूढ जन त्यांतही तोच प्रवेश करून राहिला आहे; इत्यादि सर्व गोष्टींचें सत्यत्व त्यांस हळूहळू भासमान होऊं लागलें.

१ द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषस्व-
जाते । तयोरन्यः पिप्पलं स्वाद्वत्त्यनश्नन्नन्यो अभिचा-
कशीति ॥ २० ॥ १७ ॥

(अ. २, अ. ३, व १७, मं. १, अ. २२, सू. १६४.) ऋग्वेद.
भावार्थः—एकमेकांचे जिवलग मित्र असे दोघे पक्षी (म्हणजे जीव आणि शिव), हे एकाच वृक्षाचा आश्रय करून, त्यांपैकी एक त्या वृक्षाची मधुर फळें चाखतो, आणि दुसरा त्यांचा बिलकूल स्वाद न घेतां त्याजकडे फक्त पाहतच राहतो.

३ यत्रा सुपर्णा अमृतस्य भागमनिमेषं विद्वथाभि-
स्वरंति । इतो विश्वस्य भुवनस्य गोपाः स मा धीरः
ऋमत्रा विधेश ॥ २१ ॥

(अ. २, अ. ३, व १८, मं. १, अ. २२, सू. १६४.) ऋग्वेद.
भावार्थः—ज्या आत्म्याला ज्ञानामृत निरंतर पोहोचतें, आणि जो जगाचा प्रभु व रक्षण करणारा आहे, तोच प्रज्ञानान् परमेश्वर अज मूढाच्याही अंगीं प्रवेश करून राहिला आहे.

याप्रमाणें, अध्यात्मविषयाचें बीजारोपण झाल्यावर,
 अध्यात्मविषयक त्याचा ज्ञानवृक्ष हं हं क्षणतां बाजला;
 ज्ञानवृद्धि. आणि तो लवकरच फुलावयास लागून,
 त्याला कालांतरानें अमृततुल्य फळें देखील येऊं लागलीं. हीं
 कितीं मधुर व रुचिकारक आहेत, आणि आज सुमारे पांच
 सात हजार वर्षांमागेंही तीं किती परिपक्व दशेप्रत येऊन
 पोहोचलीं होतीं, हें उपनिषदादि ग्रंथ पाहिल्यावर कोणा-
 ही मार्भिक मनुष्याच्या लक्षांत तेव्हांच येण्यासारखें आहे.

आत्मा चिद्रूप असून एक व अद्वितीय आहे. आणि
 आत्म्याचें स्वरूप. तो नामरूप विवर्जित, निर्गुण, शुद्ध,
 सूक्ष्म, निराकार, निर्विकार, निरंजन,
 साक्षीभूत, निष्क्रियावान्, निरवयव, निरुपाधि, व माया-
 तीत आहे, असें त्यांत स्पष्टपणें सांगितलें आहे.

आपणांस प्रत्यक्ष भासमान होणारें, परंतु वस्तुतः अगदीं

-
- १ ब्रह्मणोऽन्यतरन्नास्ति । चैतन्यमेकं ब्रह्म ।
 चिद्रूपमात्रं ब्रह्मैव । एकमेवाद्वितीयम् ।
 नामरूपविवर्जितम् । शुद्धं सूक्ष्मं निराकारं
 निर्विकारं निरंजनम् ।
 निर्गुणः साक्षीभूतो निष्क्रियो निरवयव आत्मा ।
 मायातीतं गुणातीतं ब्रह्म ।
 उपाधिविनिर्मुक्तम् । मनोवाचामगोचरं ब्रह्म ।
 यतो वाचो निवर्तते अप्राप्य मनसा सह ।
 ब्रह्मैव सत्यम् । तत्सत्यं स आत्मा तत्त्वमसि ।

निरुपाधिक
आत्मा.

मिथ्या असणारें असें जें लटकें जगत,
तसेंच आपल्या दृष्टिगोचर न होणारा
तथापि, त्रिकाळीं अबाधित आणि
अमर असा जो सच्चिदानंद आत्मा, याविषयींचें संपूर्ण
वर्णन व तत्संबंधीं विलक्षण कोटिक्रम उपनिषदांत दिसून
येतो. रामायण आणि भागवत, यांत देखील आत्म्या-
विषयींचा अज्ञात प्रकारचा ऊहापोह केलेला आढळतो.
तसेंच तदनंतरच्या अध्यात्मविषयक ग्रंथांतही तत्संबंधीं
पुष्कळच निरूपण केलेलें दृष्टीस पडतें.

परंतु, ह्याच निरुपाधिक ईशतत्त्वाला आमच्या हिंदु
त्रिगुणात्मक आत्मा. आर्यांनीं पौराणिक कालांत सगुणरूप
दिलें, आणि त्या निर्विकार व नि-
र्गुण आत्म्याची त्रिगुणात्मक मूर्ति कल्पून ब्रह्मा, विष्णु
आणि महेश, या त्रिवर्गाची उपासना सांगितली. सत्त्व,
रजस्, आणि तमस्, या गुणांपैकीं, सत्त्व गुणाच्या प्राधा-

१ सर्वान्तरस्थोऽपि निगूढ आत्मा स्वमायया सृष्टमिदं विचष्टे ॥
जगति नित्यं परितो भ्रमति यत्सन्निधौ चुंबकलोहबद्धि ।
(बालकांड. स. १.)

यथा चुंबकसाग्निध्याच्चलंत्येवायआदयः ।

जडा तथा त्वया दृष्टा माया सृजति वै जगत् ॥

(युद्धकांड. स. १४.)

२ निमित्तमात्रं तत्राऽऽसी त्रिर्गुणः पुरुषर्षभः ।

व्यक्ताव्यक्तमिदं विश्वं यत्र भ्रमति लोहवत् ॥

(श्रीमद्भागवत. स्कं. ४. अ. ११.)

न्यानें विष्णुदेवता कल्पिली; रजोगुणप्राधान्यानें ब्रह्म-
देव झाला; आणि तमोगुण प्राधान्यानें महादेव अव-
तरला. व त्याप्रमाणें ही जी त्रिगुणात्मक मूर्ति बनली
तिच्याकडे उत्पत्तिस्थितिसंहाराचें पृथक् पृथक् कामहं
सोंपविलें. म्हणजे ब्रह्मदेवाकडे एकंदर सृष्टीची उत्पत्ति,
विष्णूकडे तिची स्थिति, आणि महादेवाकडे तिचा
संहार, अशी कामाची वांटणी होऊन त्याची व्यवस्था
लागली.

याप्रमाणें, हें विराट स्वरूप पाहून, आमच्या आर्याहिं-
विराट स्वरूप, व तें दृंच्या मनाचें कसकसें स्थित्यंतर होत
पाहून झालेलें आ- गेलें, हें सहजी लक्षांत येण्यासारखें
त्मज्ञान. आहे. प्रथमावस्थेंत त्यांजला असें
वाटलें कीं, या अखिल जगाचें नियंतृत्व सूर्य, चंद्र, इन्द्र,
वरुण, अग्नि, इत्यादि नानाविध देवतांकडे आहे. परंतु
कालांतरानें त्यांच्या बुद्धीची प्रगल्भता होऊन, ह्या वि-
श्वाचा कोणी तरी निर्गुण व निराकार असा एकच नि-
यंता आहे, असें त्यांजला हळूहळू पण निश्चयात्मकपणें
भासमान होऊं लागलें. आणि तदनंतर त्याच निरुपाधिक
परमेश्वराची त्यांनीं त्रिगुणात्मक मूर्ति कल्पिली, व तिला
ब्रह्मा, विष्णु, आणि महेश, अशीं नांवां दिलीं. कारण,
निराकार स्वरूपाचें ध्यान होण्याचें बहुसमाजास बिकट
वाटून, त्यांजला सगुण उपासनाचं विशेष प्रियकर झालीं.

असो. इतकें झालें तरी, आमच्या आर्यहिंदूंची वेदा-
 हिंदूंची वेदावरील वरील श्रद्धा कायमच राहिली, व
 श्रद्धा, व त्याचा परि. तिला काडीमात्रही धक्का पोहोचला
 पाम. नाही. इतकेंच नाही तर, एकंदर सर्व
 वेद ईश्वरप्रणीतच आहेत, अशा विषयींची त्यांची भा-
 वना बलवत्तर होत गेली. त्यामुळे, हिंदुधर्मतत्त्वाचें प्राबल्य
 राहून, तो दिवसानुदिवस अधिकाधिकच जोरावत चालला.
 आणि त्याच्या मुळांवर अनेक संकटें आलीं असतांही हा
 निराश्रित हिंदुधर्म केवळ आपल्या सामर्थ्यानेंच आजपर्यंत
 जशाचा तसा राहिला. बौद्धधर्म हा त्याचेंच पिलू होय.
 परंतु त्यानें पितापुत्राचें नातें यत्किंचित् देखील मनांत न
 आणितां, प्रत्यक्ष आपल्या जनकाच्या मुळाशीं फार प्रा-
 चीन काळींच कुन्हाडलावण्याचें योजिलें. तदनंतर मध्यंतरीं,
 इस्लामनें तर हिंदुधर्माच्या गर्दनावरच सुरी ठेविली. आणि
 सांप्रतकाळीं ख्रिस्तबोवा सुद्धां आमच्या धर्माशीं लाडीगोडी
 करून, त्याला आपल्या कळपांत घेण्याकरितां त्याची पाय-
 धूळ अंतःकरणपूर्वकं झाडीत आहेत. परंतु, आमच्या ध-
 र्मापुढें सर्वांनींच हात टेकले, आणि तो सर्वांना पुरून उरला.
 त्या कारणानें त्यानें आपली छाप सर्व धर्मांवर बसविली,
 व तो सर्वांवर तान करून वरचडच राहिला.

१ (१) ऋग्वेद; (२) यजुर्वेद; (३) सामवेद; आणि
 (४) अथर्वण वेद.

आतां, हा हिंदुधर्म सनातन होण्याला तरी आमच्या हिंदुधर्म सनातन ब्राह्मणांनी लहानमान युक्ति लढ-हण्याविषयीं ब्राह्म-विला नव्हती. खरोखर, याकामीं तांचा उद्योग, त्यांची इतकी दूरदृष्टि होती कीं, तत्संबंधीं त्यांची जेवढी ह्मणून तारीफ करावी तेवढी थोडीच.

प्रथमतः त्यांनीं असा विचार केला कीं, धर्माचें खरें तत्त्व कळण्याला ह्या विराट् स्वरूपाचें व सृष्टिसौन्दर्याचें चांगलेंच अध्ययन झालें पाहिजे. इतकेंच नव्हे तर, अध्यात्मविषयाचें खरें इंगित कळण्याला देखील, शमादि षट्कसंपत्तीचें साधन केल्याशिवाय दुसरा सुलभ असा उपायच नाही, सबब, कर्मकांडाचें अध्ययन, आणि आत्मज्ञानाचें निरूपण, हींच ज्यांचीं स्वतंत्र कर्मे आहेत, आशांचा पारमार्थिक ज्ञानासाठीं एक स्वतंत्र वर्ग करून, ऐहिक सुखोपभोगार्थ, म्हणजे, क्षत आणि क्षुधेपासून संरक्षण करणारांचें, दुसरे दोन वर्ग केले. तसेंच, सदहू तिन्ही वर्गांची सेवा

१(१) शम, (२) दम, (३) तप, (४) तितिक्षा, (५) श्रद्धा, आणि (६) समाधान, अशा सहा प्रकारच्या अध्यात्मविषयांतील संपत्ती होत.

२ क्षतात् त्रायते असौ क्षत्रियः । क्षतापासून, ह्मणजे शत्रूंच्या हल्ल्यापासून जो संरक्षण करतो, तो क्षत्रिय होय.

३ दिशत्याशु पशुभ्यश्च कुर्यादानरुचिः शुचिः । वेदाध्ययनसंपन्ना स वैश्य इति संज्ञितः ॥ वैश्य हा शेती करून धान्य-पिकवितो, व त्या कारणानेंच लोकांचें पोषण होतें.

करण्यासाठी त्यांनी आणखी एक चवथा वर्ग योजिला, व त्यामुळे हरएक प्रकारच्या कामाच्या संबंधाने निरनिराळीच योजना झाली. याप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, आणि शूद्र, असे चार वर्ण अमलांत आले, आणि त्या प्रत्येकाने आपापलीं कर्मे करावीं, असे ठरले.

ब्राह्मणांनीं ब्रह्मकर्म करून इतर वर्गांस कर्ममार्ग व ज्ञानमार्ग शिकवावा. क्षत्रियांनीं प्रजापाउन करून तिचे शत्रूपासून संरक्षण करावे. वैश्यांनीं कृषिकर्म करून धान्य पिकवावे, व सर्वांच्या पोषणाची तजवीज लावावी. आणि शूद्रांनीं वरच्या तीन्ही वर्णांची सेवा करावी. अशा प्रकारची वर्णव्यवस्था फारच प्राचीन असून, आम्हचे हिंदू तर, ती अनादिसिद्धच आहे, असे समजतात.

एके जागी ब्राह्मण आणि क्षत्रिय या वर्णांचा उल्लेख

१ यद्विन्द्राम्नी मद्यः स्वे दुरोणे यद्ब्रह्मणि राजनि शयजत्रा । अतः परिवृषणा वा हि यातमथा सोमस्य पित्तं सुतस्य ॥ ७ ॥

(अ. १, अ. ७, व. २७, मं. १, अ. १६, सू. १०८.) ऋग्वेद.

भावार्थः—अहो इन्द्राम्नी हो, तुम्ही जरी आपल्या घरीं आनंद रात असला, किंवा अहो पूजनीय देवतानो, जरी तुम्ही ब्राह्मणां- ळे अथवा राजाकडे आनंदांत असला, तरी हे वीर्यवंत देव हो, तुम्ही तिकडून येऊन आम्ही सिद्ध केलेला सोमरस प्या.

ब्राम्हण व क्षत्रिय ऋग्वेदांत आढळतो. त्यावरून, वर्ण-
वर्णांचा ऋग्वेदांत के-
लेला उल्लेख.

व्यवस्थेचें अति प्राचीनत्व सहजांच
लक्षांत येण्यासारखें आहे. दुसऱ्या एके
ऋचेंत असें सांगितलें आहे कीं, प्रज्ञावान ब्राह्मणा-
सच वाणीचीं चार रूपें अवगत असतात. आणि पुरुष-

१ चत्वारि वाक्परिमितापदानि तानि विदुब्राह्मणा
ये मनीषिणः । गुहा श्रीणि निहिता नेह्यांत तुरीयं
वाचो मनुष्या वदन्ति ॥ ४५ ॥

(अ. २, अ. ३, व २२, म. १, अ. २२, सू १६४.) ऋग्वेद.

भावार्थः--वाणीचीं चार रूपें आहेत, पण तीं फक्त विद्वान ब्राह्म-
णांसच अवगत आहेत, त्यांपैकीं तीन गुप्त आहेत, म्हणजे तीं सम-
जण्यांत येत नाहींत. मात्र वाणीचें जें चवथें रूप तें मनुष्यें बोलतात
व तें वाग्रूपानें दृग्गोचर होतें.

आतां, हीं वाचेचीं चार रूपें कोणतीं याविषयीं बराच मतभेद
असून, अनेक मताद्वारांनी आपापल्या मतानुरोधेंकरून तीं भिन्न
भिन्न समजतात. १ ओम्, २ भूः, ३ भूवः, आणि ४ स्वः, अशीं रूपें
वेदवादी मानतात. १ नाम, २ क्रिया, ३ उपसर्ग, व ४ निपात,
अशीं वैयाकरणी मानतात. १ मंत्र २ कल्प, ३ ब्राह्मण, आणि
४ लौकिकी, अशीं याज्ञिक समजतात. १ ऋग्, २ यजुः, ३ साम,
व ४ व्यावहारिकी, अशीं नैरुक्त समजतात. व १ परा, २ पश्यन्ती,
३ मध्यमा, आणि ४ वैखरी, अशीं चार रूपें योगीजन समजतात.

२ ब्रह्माणोऽस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः ॥ ऊरू
तदस्य यद्वैश्यः । पद्भ्यां शूद्रोऽअजायत ॥

ऋग्वेद (अ. ८, अ. ४, अनुवाक ७, पोथी पान ३४.)

(पुढें चालू.)

सूक्तांत तर तत्संबंधी साद्यंतत्र उल्लेख केलेला आहे. हे पुरुषसूक्त यासंबंधाने खरोखर फारच महत्वाचे आहे, व ते ऋग्वेदांतील आठव्या अष्टकाच्या दहाव्या मंडलांत सातव्या अनुवाकांत आढळते. तसेच शुक्लयजुर्वेदांतही त्याला स्थान दिले असल्याचे दिसून येते. वर्णसंस्थेच्या संबंधाने हे सूक्त अति प्राचीन व फारच महत्वाचे आहे, असे एक पाश्चात्य गृहस्थ (प्रसिद्ध डाक्टर हॉग) यांचे देखील म्हणणे आहे.

शिवाय, ऋग्वेदांत उषसाला अनुलक्षून एके ठिकाणी असे म्हटले आहे की, “ ही देवता कित्येकांस सर्व वस्तूंचा उपभोग घेण्याविषयी उद्युक्त करिते; कांहींस संपत्तीच्या मार्गे लाविते; कांहींना राज्याचे धूरीणत्व स्वीका-

(मागील पृष्ठावरून पुढे चालू.)

भावार्थः—त्याच्या (ह्यणजे पुरुष किंवा विधात्याच्या) मुखापासून ब्राह्मण झाले; अथवा ब्राह्मण हेच त्याचे मुख बनले. क्षत्रिय त्याचे बाहू झाले. वैश्य त्याच्या मांड्या बनले. आणि त्याच्या पायांतून शूद्र उद्भवले.

१ ब्राह्मणांची उत्पत्ति, याविषयावर व्याख्यान देत असतांना यांनी असे बोलून दाखविले की,

“ It is the most ancient and authoritative on the origin of Brāhmanism and caste in general.”

(Dr. Haug on the Origin of Brāhmanism.)

रण्यास भाग पाडते; कित्येकांस कीर्तिप्राप्त्यर्थे हिंडविते; आणि कांहींच्यामार्गे सेवाधर्मच लावून देते. याप्रमाणे, ज्याने त्याने आपापल्या मार्गाने जाऊन, स्वकर्मानुष्ठान करावे एतदर्थ, उषस ही सर्वासच जागृत ठेविते. ”

तेव्हां सदरहू ऋचेच्या तात्पर्यार्थावरूनही, आमच्या वर्णसंस्थेच्या आदिभावनेची व्यंजकता पूर्णपणे दिसून येते. आणि ह्या ऋचेतच जातिभेदाचे किंवा वर्णभेदाचे दिग्दर्शन झालेले आहे, म्हणून जें लडविग्चे म्हणणें आहे, तें साधार व सयुक्तिक वाटतें.

असो. ह्या वर्णसंस्थेच्या योगानें आमचा हिंदुधर्म

वर्ण संस्थेपासून ज्ञा-
लेले हिताहित.

सनातन राहिला, ही गोष्ट तर निर्वि-
वादच आहे. पण, त्यायोगानें आमचा
दुसराही एक मोठा फायदा झाला.

तो असा कीं, एकंदर कामाचा लागलाच श्रमविभाग होऊन, जो तो आपापले काम सुरेख करूं लागला. आणि जर कां ह्या चार वर्णांचे दुसरे अनंत पोटभेद व अन्य शाखा झाल्या नसत्या तर, हिंदुसमाजाची जूट कायम राहून, त्यापासून आमचें निरंतरचें कल्याणच झालें असतें. कारण, आमच्या पूर्वजांनीं फार दूर दृष्टीनेच ही वर्णव्यवस्था लावून दिली होती. परंतु ती जशीच्या तशीच कायम

1 Vide Vedic India. p. 281.

(By Zenaide A. Ragozin.)

राहिली नाही, आणि तिच्यांत कालांतरानें असंख्य शाखा व उपशाखा उत्पन्न झाल्या, ही आमच्या दुर्दैवाची गोष्ट होय.

ही वर्णव्यवस्था फार चांगली असून हिंदुसमाजास

तत्संबंधी पाश्चा- तिची फारच अवश्यकता आहे, असें त्यांचे विचार. कित्येक पाश्चात्यांचें देखील मत आहे.

प्रसिद्ध विदुषी अनिषिझांट ही एके ठिकाणीं असें म्हणते कीं;—

“ I consider that the four great Castes, based on the fact of reincarnation, and which serve as schools for the re-incarnating soul, should be *maintained* and gradually brought to their original purpose. But the endless modern subdivisions of caste as well as the rigidity of the modern system are mischievous, religiously and socially, and indefensible either from the Hindu or from a rational view of human life. The four great castes of India are natural divisions of humanity, such as under other names, occur in our own and other nations, and must practically always exist in social life.”

(Mrs. Besant, on the Theosophy
of the Hindus.)

इ० स० १८९१ सालीं जी हिंदुस्थानची मोठी खाने-
जुमारी झाली, तिच्या संबंधानें कित्येक महत्वाच्या विषयांवर
व्याख्यान देत असतां, “ हिंदुसमाजपरिवेष्टन ” हाही
विषय मिस्तर बेन्स, सेन्सस् कमिशनर, यांनीं घेतला होता.
त्यावेळीं त्यांनीं असें बोलून दाखविलें कीं, हिंदूंच्या वर्ण-
व्यवस्थेच्या संबंधानें जरी बराच अपकार झालेला दृष्टीस
पडतो, तरी त्यापासून त्या समाजावर उपकार व कित्येक
बाबतींत हितही झाल्याचें दिसून येतें. ते म्हणतात कीं:—

“ Like all other institutions that have
obtained a firm hold over the masses through
large numbers of different classes, and have
retained their hold over the masses through
generations of adverse influences, the Caste
system has obviously much to *recommend* it,
though its deficiencies as what I called it
just now, a scheme of life, may be sufficiently
apparent to those who approach the question
from the out-side.” * * * * *

“ But we may now turn to the other side of
the Caste-question, and it will be seen, I think,
that setting aside the marriage regulations
and customs, which are too elaborate and
various to be discussed here, the balance from
the stand point I am now occupying, is by
no means entirely *adverse* to the existing

state of things, though obviously their is much to reform.”

(Mr. J. A. Baines on “The Conditions and Prospects of Popular Education in India.”)

वैदिक कालांत जी वर्णव्यवस्था अमलांत आली, तिच्यामुळे आमचें धर्मबंधन कायम राहिलें. इतकेंच नाहीं तर, आमच्या अंतर्गत समाजाची देखील दिवसा-परिणाम. नदिवस सभारणाच होत चालली. आणि ह्याबद्दलचे सवे श्रेय ब्राह्मणांकडेसच आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. कारण,

1 “The second point is that caste is inextricably bound up with the religion of the majority of those who conform to its rules, that it is *admittedly* through caste that religion is able to *maintain* its hold of the masses, so that it is through caste that social improvement must work in order to be permanent. This is tantamount to saying that the key of the situation is held by the Brahman, so long as present conditions remain unchanged. It is important, therefore, to appreciate as far as my space allows, the attitude of this class towards the rest of the community.”

(The Conditions and Prospects of Popular Education in India By J.A. Baines, Census. Commissioner.)

दूरवर दृष्टि देऊन हा सर्व प्रचंड व्यूह त्यांनीच रचला; लांबचें धोरण बांधून ही समाजरचना त्यांनीच केली; व अनुपम मनोनिग्रह करून हें धर्माचें बंधन त्यांनीच सर्वासच लाऊन दिलें. असें करण्यांत त्यांनी आपल्या मनाचा उदारपणा, आपली सहनशीलता, आणि आपलें आत्मसंयमन विशेष रीतीनें प्रकट केलें, ही गोष्ट कोणाच्यानें देखील नाकबूल करवणार नाहीं. कारण, त्यांत त्यांनी कोणत्याही प्रकारचा आपलपोटेपणा म्हणून रतिभार देखील केला नाहीं. इतकेंच नव्हे तर, त्यांनीं केवळ दुःखाचा वाटा आपणाकडेसच ठेविला. शमदमादि

ब्राह्मणांचो निरपेक्ष निग्रहाचें गुरुतर कष्ट सुद्धां त्यांनीं बुद्धि व त्यांचें औदार्य. आपल्याच शिरावर घेतले. आणि तप वगैरे करून स्वतःचेंच शरीर झिजविण्याचें त्यांनींच पतकरलें. वस्तुतः खरोखरचा ऐश्वर्योपभोग त्यांनीं इतर वर्गाकडेसच सोंपविला. प्रत्यक्ष राज्यपद देखील त्यांनीं क्षत्रियांसच दिलें. आणि त्यामुळें, तदंगभूत विलाससुखास्वादही त्यांच्याच वांटणीस गेला.

आतां, इतक्या दूरदृष्टीनें जी वर्णसंस्था ब्राह्मणांनीं निर्माण केली, तिच्यापासून इष्ट हेतु सिद्धीस न जातां सांप्रतचा अनर्थ कसा ओढवला, हा प्रश्न साह-

ब्राह्मणांच्या श्रमाचें नैष्कल्य.

जिकच उत्पन्न होण्यासारखा आहे. परंतु त्याचें उत्तर मिळण्यास आपणांस फारसें दूर जावयास नलगे. कारण, थोड्या बहुत विचाराअंती तें आपलें आपल्यालाच कळण्यासारखें आहे. सबब त्याचा आपण विचार करूं.

इसवी सनापूर्वी ९०० वर्षे, बौद्धधर्मानें जी उचल केली, तिच्यामुळें वेदधर्मांत विलक्षण चळवळ होऊन, अनेक मतांतरे देखील झालीं. आणि त्याच कारणानें मुख्य चार वर्णांतही अन्य पोटभेद उद्भवले. हा बौद्धधर्म हिंदुस्थानांत सुमारें एक हजार वर्षे राहिला. व तो इ० स० १००० वर्षांच्या सुमाराला हिंदुस्थानांतून अजिबात नाहीसा झाला. तथापि, त्याला अन्य देशांत चांगला आश्रय मिळाला. त्याकारणानें त्यानें देशांतरीच मुळें धरलीं, आणि त्याचा तेथें प्रचंड विस्तारही झाला.

त्यानंतर, इस्लामशाहीचें सत्र एकदम सुरू झालें. त्या-
मुळें तर एकंदर हिंदुसमाजांत वि-
शेष फाटाफूट होऊन, आमचा धर्म
जणूं काय रसातळासच जातो कीं
गय, असें भासूं लागलें. परंतु ज्याची कीर्ति अमर हो-
न राहिली आहे, अशा शिवछत्रपतीनें आपल्याप्रचंड-
तापानें त्याही संकटांतून आह्मांस मुक्त करून, हिंदु-

इस्लाम धर्मांतरा-
चा परिणाम.

शिवछत्रपतीचा पु-
ण्यप्रताप.

धर्म सांवरला. तदनंतर पेशवाईत
आमच्या ब्राह्मणी साम्राज्याची
पुनश्च संस्थापना झाली. त्या वेळीं,

ब्राह्मणी प्रभुत्व असल्या कारणाने, वेदकालीन पद्धतीवर
आमच्या वर्णव्यवस्थेत आणि सामाजिक संस्थांत कांहीं तरी
थोडाबहुत फेरफार होऊन, त्यांतील दुसरे अनंत पोटभेद
व घातक बखेडे हळू हळू मोडतील, असें आम्हांस वाटत

पेशवाईची समाप्ति
आणि हिंदुधर्माची रु-
द्रगति.

होतें. परंतु तो काल बऱ्याच धाम-
धुमीचा असल्या कारणाने, असल्या
कामास अवश्य तितकी शांतता मि-

ळाली नाहीं. आणि आमच्या दुर्दैवाने हिंदुसिंहाची
प्रचंड गर्जना एकाएकी मावळून, सर्वत्र एकदमच सामसूम
झाल्यासारखें झालें. त्यामुळे जरूर ती समाजव्यवस्था न
होता, जातिभेदाचे बखेडे जसेच्या तसेच राहिले.

असो. सदरीं निर्दिष्ट केलेल्या कित्येक प्रतिकूल कार-
णांनीं, आमच्यांतील जातिभेदाचा
बौद्ध धर्माचा लय. तरंग जरी निमाला नाहीं, तरी हिं-
दुधर्ममहोदधि जशाचा तसाच स्थिर राहिला. इतकेंच
नव्हे तर, तो आपले पूर्वसामर्थ्य आणि प्राचीन वैभव
पुनश्च शनैः शनैः प्रकट करूं लागला. आणि त्यामुळे
बौद्धधर्मानें जी फुंडाई माजविली होती, ती हळू हळू
कमीच होत गेली, व शेवटीं अजिबात मावळली.

इ० स० ७९० च्या सुमाराला एक अतिपवित्र ब्राह्मण
 कुमारिलभट्ट, व भरतखंडांत उदयास आला. हा
 वेदधर्मप्रतिपादन. वंगस्थ असून, त्याचें नांव कुमारिल-
 भट्ट होतें. ह्यानें जिकडे तिकडे
 वेदधर्माचेंच महात्म्य प्रसृत केलें, आणि परमेश्वराचें
 साकारत्व लोकांच्या मनांत पूर्णपणें बिंबविलें. त्याचा ता-
 स्कालिक परिणाम असा झाला कीं, लहान अथवा थोर,
 तरुण किंवा वृद्ध, सुशिक्षित अथवा अशिक्षित, मूढ किंवा
 विद्वान्, धार्मिक अथवा अधार्मिक, श्रीमंत किंवा गरीब,
 या सर्वांच्या हृदयांत ती गोष्ट ताबडतोब उतरली, आणि
 बुद्धाच्या निराकार ईश्वराविषयीं ते लागलींच साशंक
 झाले. कारण, परमेश्वराचें निराकारत्व मनांत आण-
 ण्यास जेवढा प्रयत्न करावा लागतो, तेवढा यत्न त्याचें,
 साकार रूप मनांत आणावयास लागत नाही. त्यामुळे
 कुमारिलभट्टाचा धर्मोपदेश सर्वांच्या मनांत चांगला ठसला
 जाऊन, हा वेदधर्म लागलींच बळावत चालला, व
 बुद्धधर्माचा लोप होत गेला.

कुमारिलभट्टानंतर हिंदुधर्माचा नामांकित पुरस्कर्ता
 शंकराचार्य. छटला म्हणजे शंकराचार्य होय.
 ह्याचा काल अजून निश्चयात्मक रीतीनें
 सिद्ध झाला नाही. तरी, तो इसवी सनाच्या आठव्या

१ वंग देशाला हल्लीं बंगाल देश म्हणतात.

जे ज्ञाते आहेत, त्यांजकरितां पाहिली विद्या होय. रण, त्यांजला परमेश्वराच्या निराकारत्वाचें आहोतें, व त्या निरंजन आणि निर्विकार अशा आदिकार ध्यान करण्याचें देखील त्यांस सुलभ वाटतें. परंतु इतें दुःसाध्य असल्या कारणानें, त्यांजला ईश्वराच्या कार रूपाचीच विशेष अवश्यकता भासमान होते. उद्वेगाने, भजनपूजनादि विधि ते विशेष श्रेयस्कर मानतें व्हां अशा लोकांकरितां त्यांनीं सगुणविद्येची योजना वे

याप्रमाणें, उपनिषदांतील परस्पर विसंगत विधान-
त्यामुळें पाश्चात्यां- एकवाक्यता झाल्याचि पाहून, व
नीं केलेली शंकराचा- कांहीं पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांनीं
र्यांची वाहवा. माना डोलवून टाळ्यांचा एकच
केला, आणि त्या आनंदभरांत शंकराचार्यांची फारच
वा करून, त्यांनीं त्यांची एकदम पाठ थोपटली.

प्रोफेसर ड्यूसन यानें एके प्रसंगीं असें म्हटलें :
कीं, ' माझ्यामते उपनिषदे व
वरिल शंकराचार्यांचीं भाष्ये,
पाश्चात्य देशांतील तत्त्वज्ञानांच्या

तत्संबंधी प्रोफेसर
ड्यूसेनचें मत.

१ हे जर्मनी येथें क्रील नामक विश्वविद्यालयांत तत्त्ववि
अध्यापक आहेत. ह्यांनीं बॉम्बेचाच रॉयल एशियाटिक सो
यटींत वेदांतविषयावर तारीख २५ फेब्रुवारी सन १८९३
व्याख्या दिली होती.

२ And the system of the Vedānta, as found
(पुढें चालू.)

थांची सहज बरोबरी करतील. उपनिषदांतील प्रत्येक वाक्य प्रमाणभूत मानलें गेल्यामुळे, त्यांत जागोजाग आड-कून येणाऱ्या परस्पर विसंगत विधानांची एकवाक्यता करणें फार कठिण होतें. तथापि, इतक्याही अडचणींतून पार पडून, त्यांनीं फार विलक्षण रीतीनें व विशेष खुबीनें ती एकवाक्यता केली आहे. ह्या बाबतींत ख्रिस्ती मतवाद्यांनीं शंकराचार्यांचा अवश्य किताब्यावा, इत्यादि.

हिंदुधर्मांत बरेच अद्वैतमतवादी, व थोडे द्वैतमत-

(मागील पृष्ठावरून पुढें चालू.)

on the Upanishads and Vedanta Sutras, and accomplished by Sankara's commentaries on them,—equal in rank to Plato and Kant—is one of the most valuable products of the genius of mankind in his researches of the eternal truth;— * * * Sankara in these difficulties created by the nature of his materials, in face of so many contradictory doctrines, which he was not allowed to decline and yet could not admit altogether,—has found a wonderful way out, which deserves the attention, perhaps the imitation of the Christian dogmatists in their embarrassments.”

(Dr. Paul Deussen on the philosophy,
of the Vedanta.)

1 “ And of hundred Vedántins (I have it from a well informed man, who is himself a zealous adversary of Sankara and follower of Ramánuja) fifteen

(पुढें चालू.)

हिंदुधर्मातील द्वै-
तद्वैतमतवादी.

वादी आहेत. पहिल्यांची संख्या शेंकडा पाउणशें, किंबहुना त्याहीपेक्षां जास्त होईल. दुसऱ्यांची संख्या शेंकडा पंचवीस, किंवा त्याहून देखील कमी होईल. सर्व अद्वैतमतवादी शांकरानुयायी आहेत. आणि बाकीचे माध्व, रामानुज, वल्लभ, इत्यादि पंथांतले आहेत.

आतां, सदरहू दोन्हीं मतांपैकीं अद्वैत मतांतच किती खरें तत्व आहे, व त्याचें सामर्थ्यही अद्वैतमताचें खरें कसें आहे, याविषयीं थोडें दिग्दर्शन करितों. अति प्राचीन वैदिक काला-

गसून तों थेट अलीकडील प्रेमळ भगवद्भक्तांपर्यंत, यागवत् सर्व हिंदुधर्म पंथांचें आणि अखिल मतसांप्रदायांचें र्यवसान केवळ अद्वैतांतच होतें. धर्माच्या चिरस्थायिवाला, स्थितिस्थापकतेची निरंतरच मोठी अवश्यकता गाहे. आणि ही अद्वैतमतांत पूर्णपणें दिसून येते. त्यामुळें र सर्व संप्रदाय नष्ट होत जाऊन, राहिल्यासाहिल्यांसहळूं हळूं हरताळच लागत चालली आहे. अनेक धर्मभिन्न भिन्न काळीं उद्भवून लयास देखील गेले. परंतु

(मागील पृष्ठावरून पुढें चालू.)

haps adhere to Rāmānuja, five to Mādhva, and twenty-five to Śāṅkarāchārya."

(Dr. Deussen's lecture on the Philosophy
of the Vedānta.)

अद्वैतमत अजूनही जिवंत आहे. त्याचा प्रसार. इतकेच नव्हे तर, ते देशांतरीं आणि आखिल भूतलावर अगदीं झपाट्यानें प्रसृत होत चालले आहे. ह्या अद्वैतमताच्या सिद्धीमुळेच, धर्मातराच्या प्रचंड झंझावातांतही आमचा हिंदुधर्म आजपर्यंत टिकून, तो जशाचा तसाच कायम राहिला. आणि ह्या भूमंडलावरील यच्चावत् राष्ट्रांच्या अगोदर कित्येक शतके, किंबहुना हजारों वर्षे, हिंदु लोक जे सुधारणेच्या अत्युच्च शिखराप्रत पोहोचले, त्याचें बीज देखील हिंदुधर्मांतर्गत अद्वैतमतच होय.

वेद अथवा उपनिषदे, महाकाव्ये किंवा पुराणे, आणि गद्यपद्योदधि अथवा कथानके, या सर्वांत अद्वैतमताचेंच प्रतिबिंब त्या पूर्वकालीन तत्त्ववेत्त्या महर्षींनी व कविपुंगवांनी पाडलें असल्याचें दिसतें. आतां, एतद्विषयक साद्यंत निरूपण पूर्वाधीतील एकविंशत्या भागांत केलें असून, त्यांत भिन्नभिन्न मते व षड्दर्शनें यांचेंही यथावकाश दिग्दर्शन झालें आहे. सबब तत्संबंधीं प्रस्तुतस्थळीं जास्त ऊहापोह न करतां, किंवा पाल्हाळ न लिहितां, पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांचें या महत्वाच्या विषयावर कशा प्रकारचे विचार आहेत, त्यांचें तुलनार्थ क्षणभर अवलोकन करूं.

परमात्म्याविषयीची आमच्या वैदिक ऋषींची कल्पना फारच उदात्त होती. एका परमात्म्याविषयी ऋचेत त्यांनी असे म्हटले आहे की, ऋग्वेदातील उदात्त विचार. को अद्वावेद कइह प्रवोचत्कुत आज्ञाता कुत इयंविस्मृष्टिः । अर्वा-
द्रेवा अस्य विसर्जनेनाथा कोवेद यत आबभूव ॥१॥

(ऋग्वेद. मं. १०, सू. १२९, ऋ ६.)

ह्याचा भावार्थ असा आहे की, हे अखिल जगत् ज्या परब्रह्मापासून निर्माण झाले, त्याचे यथार्थ ज्ञान कोणाला असेल ? अर्थात् ते कोणालाही नाही.

दुसरे एके ठिकाणी त्या महर्षींनी आपले अज्ञान आणि आश्चर्यही प्रकट केले आहे.

यई चकार न सो अस्य वेद यई ददर्श हिरुगिन्नु
स्मात् । स मातुर्योना परिवीतो अंतर्बहुप्रजा निर्ऋ
त्मा विवेश ॥ ३२ ॥

(ऋग्वेद. अ. २, अ. ३, व २०, मं. १, अ. २२, सू. १६४.)

ज्याने ह्या प्राण्याला उत्पन्न केले तो त्याला जाणत नाही; व ज्याने याला पाहिले त्याच्या हा दृष्टीस पडत नाही. तो आईच्या उदरांत झांकलेला असतो;

जन्ममरणानिषयी
आर्यांची कल्पना.

आणि त्यानेच ह्या अनेक जन्माच्या दुःखात्रेण प्रवेश केला आहे; असा ह्या ऋचेचा शब्दशः अर्थ झाला. परंतु त्याचा इंगितार्थ असा आहे कीं, मनुष्याची उत्पत्ति त्याच्या बापापासून होते. तरी त्या बापाला तो मुलगा कोण आहे, हें खरोखर समजत नाहीं. व हा प्राणी आपल्या मातेच्या उदरांत येऊन, अनेक जन्ममरणाची अति दुःखदायक अशी दुर्वट यात्रा मात्र कंठतो.

मनाच्या उत्पत्ति-
विषयीं त्यांचा तर्क
आणि

अवः परेण पितरं यो अस्यानुवेदं
पर एनावरेण । कवीयमानः क इह
प्रवोचद्देवं मनः कुतो अधि प्रजा-
तम् ॥ १८ ॥

(ऋग्वेद. अ. २, अ. ३, व १८, मं. १, अ. २२, सू. १६४.)

ह्या त्रैलोक्याचा कोण जनक आहे? व तो कोणाला ठाऊक आहे? आणि तो ज्या ऋषीला किंवा कवीला माहीत असेल, त्याला तो कसा समजला? व हें सर्व समजण्याला जें दिव्य मन पाहिजे आहे, तें कोठून बरें उत्पन्न झालें?

स्वतःच्या अज्ञाना-
विषयीं त्यांची समज. इ० नो विश्वस्य भुवनस्य गोपाः
स मा धारः पाकमत्राविवेश ॥२१॥

(ऋग्वेद. अ. २, अ. ३, व १८, मं. १, अ. २२, सू. १६४)

जो ह्या अखिल जगाचा पालक आहे तो, मी मूढ आणि अज्ञान असूनही, माझ्यांत वास करून राहिला आहे.

सदरहू ऋचांवरून आमच्या पुराणआर्यांची, परमात्म्यासंबंधी आज दहा हजार वर्षांपलीकडील कालांतही, किती यथार्थ, तथ्य, आणि उदात्त कल्पना होती, हें सहज लक्ष्यांत येण्यासारखें आहे.

यहुदी लोकांचा कोपिष्ट जोहोवा, अथवा ग्रीक लोकांचा विलासी ज्युपिटर, किंवा पाश्चात्यांची तद्विषयक कल्पना. ख्रिस्ती लोकांचा विकारवश असा आकाशवासी पिता, इत्यादि नानाविध देव अन्य धर्मियांनीं स्वीकारिले. परंतु, ह्या सर्वांच्या ईश्वरविषयक किंवा मानसिक उन्नतीच्या कल्पना फारच कोल्या आणि क्षुद्र

१ जन्ममरणाच्या उपपत्तीविषयीं बायबलांतील रानटी कल्पना पहा.

“ Yet among those ancient religions we seldom know, what after all is the most important, their origin and their gradual growth. The Jewish religion is represented to us as perfect and complete from the very first, and it is with great difficulty that we can discover its real beginnings and its historical growth. And take the Greek and the Roman religions, take the religions of the Teutonic, Slavonic, or Celtic tribes, and you will find that their period of growth has always passed, long before we know them, and that from the time we know them, all their changes are purely *metamorphic*—changes in form of substances ready at hand.”

(India. What can it teach us ? p. 107.)

“ It is this ancient chapter in the history of the human mind which has been preserved to us in

(पुढें चालू.)

दिसतात. आणि ह्यांच्या तुलनेनें पाहतां, “अथः
स्विदासीदुपरि स्विदासीत्,” असें जें अखिल विश्वव्यापी
परब्रह्माचें वर्णन आमच्या महर्षींनीं केले आहे, तें खरो-
खरच अपूर्व भासतें.

आतां, द्वैताद्वैत मतांच्या संबंधानें पाहूं गेलें तर, तत्-
संबंधीं जसा आमच्या भरतखंडांत
यूरोपखंडांतलें द्वैता-
द्वैत भेद. मतभेद दृष्टीस पडतो, तसाच यूरो-
पखंडांत देखील तो दृग्गोचर होतो.
हा मतभेद प्रथमतः प्लेटो आणि आरिस्टाटल् या विद्वन्म-

(मागील पृष्ठावरून पुढें चालू.)

Indian literature, while we look for it in vain in
Greece, or Rome, or elsewhere.”

(India. What can it teach us ? p. 109).

1 “ Now let us look to the ancient inhabitants
of India. With them, first of all, religion was not
only one interest by the side of many. It was the
all-absorbing interest ; it embraced not only wor-
ship and prayer, but what we call philosophy,
morality, law, and government,—all was pervaded
by religion.”

(India. What can it teach us ? p. 107).

“ So it was with these names of the Vedic gods.
They were all meant to express the *Beyond*, the
Invisible behind the Visible, the Infinite within the
Finite, the Supernatural above Natural, the Divine,
Omnipresent, and Omnipotent.”

(India. What can it teach us ? p. 201.)

णिद्वयांत सुरू झाला. हे ग्रीस देशांतले तत्त्ववेत्ते असून, त्या दोहोंत परस्पर गुरुशिष्याचें नातें होतें. तथापि, कित्येक गोष्टींत त्यांचीं मतें अगदींच भिन्न असत. प्लेटो अद्वैतमतवादी असून, जन्मांतर, कर्म, आणि, संसारमिथ्यत्व, इत्यादि गोष्टींवर त्याचा पूर्ण भरंवसा असे. पण, त्याचा शिष्य जो अरिस्टाटल तो तसा नव्हता. तो द्वैती, जगत्-सत्यवादी, आणि तर्काचें अवडंबरच माजविणारा होता.

प्रथमतः बराच कालपर्यंत प्लेटोच्या मताचीच सरशी प्लेटो आणि आरि- होती. तथापि, कालांतरानें तें सर्वच स्टाटल, व पारडें फिरून, आरिस्टाटलचे ग्रंथच वेदवाक्य होऊन राहिले.

तदनंतर हजारो पंथ उद्भवून, अनेक मतांची लढा- लढी सुरू झाली. परंतु शेवटीं ह्या इतर पंथ. शुष्क वाग्जालांचा लोकांना आपो- आपच वीट आला, आणि त्यामुळें तत्वज्ञानाचा अर्थात्च उपहास होत चालला.

पुढें, अर्वाचीन भौतिक शास्त्रज्ञ व तत्वज्ञानी निपजले, अर्वाचीन भौतिक आणि त्याकारणानें त्या दोन्ही शास्त्रवेत्ते व तत्वज्ञानी. शास्त्रांचा विशेष खल होत गेला. फ्रा- न्सिस बेकननें आविभौतिक शास्त्रांचा पाया घातला, आणि

१ हा इ० स० पूर्वी ४२९ व्या वर्षी जन्मला.

२ हा इ० स० पूर्वी ३८४ सालीं जन्मला.

डेकार्टने अर्वाचीन पाश्चात्य तत्त्वज्ञानाचे द्वार खुल्ले केले. डेकार्ट हा द्वैतमतवादी होता. तरी, त्याला फ्लेटोच्या स्वयंभू कल्पना (Innate Ideas) चे मत मान्यच होतें.

डेकार्टच्या मागून जे काहीं काहीं नामांकित तत्त्ववेत्ते झाले, ते सर्व अद्वैतवादीच होत. मात्र त्यांचीं मतें.

भेद कायतो त्या आदिकारणाच्या विशिष्ट स्वरूपाविषयींचा. आणि म्हणूनच भिन्नभिन्न तत्त्वज्ञान्यांनी त्याला पृथक् पृथक् नांवें दिलेलीं आढळतात.

स्पिनोझा त्याला सर्वव्यापक द्रव्य (universal substance) म्हणतो. क्वांट त्यालाच अपरिच्छिन्न (unconditional) म्हणतो. शेलिंग व फिकटी हे त्याला अवि-कृत आत्मा अथवा कल्पना (absolute being or idea) असें नांव देतात. हेगेल त्यालाच नित्य व शुद्ध आत्मा (universal and pure being) म्हणतो. शो-पेनहोर त्याला व्यापक इच्छा (universal will) म्हणतो. हार्टमन् हा त्याचेच अव्याकृत (unconscious) असें नांव ठेवितो. आणि हर्बर्टस्पेन्सर तर त्या तत्वाला अज्ञात व अज्ञेय (unknown and unknowable) असें ठरवून, बिचारा निराशच होतो, एतावता, त्या तत्त्वाच्या लक्षणानुरूप, ज्याने त्याने आपापल्या समजुतीप्रमाणें त्याला भिन्नभिन्न संज्ञा दिलेली आढळते.

असो. आतां, आमचे पौरस्त्य तत्त्ववेत्ते आणि

त्यांचे पौरस्त्य त,
च्वमताशीं साम्य.

तिकडील पाश्चात्य तत्वज्ञानी, यांचे
कोणकोणत्या गोष्टींत कितपतसें साम्य
आहे, याविषयी थोडासा विचार करूं.

हार्टमन्च्या अव्यक्तमताचे वेदान्तसिद्धांतांशीं अतिशय
साम्य दिसून येते. तसेंच, डेकार्टचे आणि सांख्याचार्यक-
पिलाचेही पुष्कळ गोष्टींत निकट साम्य असल्याचे भासमान
होते. डेकार्टची वासना (मन) आणि वस्तु (उपादान),
म्हणजे mind and matter, हीं सांख्यांची प्रकृति व
पुरुष ह्यांशीं अगदीं साम्य पावतात. डेकार्टला सांख्यमत-
वादी, किंवा स्पिनोझाला सर्वास्तित्ववादी, अथवा फिक्टी-
ला विज्ञानवादीबौद्ध, असें म्हणण्यास हरकत नसून,
वैशेषिक मताचा प्रतिष्ठापक कणाद, आणि अपरिच्छेद्य-
ज्ञान किंवा वर्णनविषयातिक्रान्त प्रज्ञा (Transcendental
reason) शोधून काढणारा क्यांट, ह्यांचे देखील बरेच
साम्य आहे, असें एका भारतवर्षीय आधुनिक विद्वानाचे
व प्राच्यांगल भाषाकोविदांचे मत आहे.

हिंदूंची मूर्तिपूजा,
व तत्संबंधी पाश्चा-
त्यांची भ्रांतिमूलक
समजूत.

आतां, आमच्या मूर्तिपूजेच्या
संबंधाने जी पाश्चात्यांची भ्रांतिमूल-
क समजूत झाली आहे, तिजविषयीं
थोडाबहुत विचार करून, ही हिंदुध-
र्ममीमांसा आटपती घेतों.

ह्या जगाचा प्रचंड विस्तार व नभोमंडलांतील अत्यु-

ज्ज्वल तेजोराशि, त्यांची नियमित मूर्तिपूजेची उत्पत्ति. गति व उदयास्त, ह्या त्रैलोक्याचें सृष्टिसौंदर्य व पदार्थमात्राचें अंगसौष्टव, समुद्रवेलापरिवर्तन आणि मेघवृष्टिप्रसाद, इत्यादि सर्व सृष्टचमत्कृतींच्या अवलोकनानें प्रत्येक मनुष्याला निस्सीम कुतूहल वाटतें, व ह्या अखिल विश्वाच्या नियन्त्याविषयीची कल्पना लागलीच उत्पन्न होते. ती होतांक्षणीच, त्या जगत्प्रभूचें विलक्षण वैभव मनांत येऊन, तो कसा असावा अशाबद्दल प्रत्येकाची तर्कशक्ति आपापल्या इच्छे-नुरूप नानाप्रकारच्या कल्पनाजालांत काम करूं लागते, आणि तो दृग्विषय होऊन आपल्या मनाची हौस पूर्ण होण्यासाठी, ती त्याला अत्यंत मनोहर रूप देते. तदनंतर, तीच मूर्ति त्या निराकार व निरंजन परमात्म्याची प्रतिमा बनून, ती प्राणिमात्राच्या आदराचें भाजन, उपासनेचें पात्र, आणि पूजाविधीचें अत्यंत रमणीय स्थान होऊन राहते.

अशा प्रकारें, भिन्नरुचिर्द्विलोकः या न्यायानें, ह्या अखिलजगांत जंतुमतिवैचित्र्यजितक्या मानानें दृष्टीस पडतें, तितक्याच प्रमाणानें ईश्वरस्वरूपाच्या कल्पना देखील भिन्नभिन्न आढळतात. श्रद्धालूंचा भक्तीकडेसच ओढा असल्याकारणानें, त्यांजला ईश्वर सगुण रूपानें भासतो.

ईशस्वरूपाची कल्पना,
व तिची मीमांसा, आणि

तत्त्वज्ञान्यांस तो निराकार व अद्वैतरूपानें भासमान होतो. आणि भौतिकशास्त्रवेच्यांस तो त्रिकालाबाध्य अशा सृष्टिनियमाच्या रूपानेंच दृष्टीस पडतो.

आतां, वास्तविक पाहिलें तर ह्या सर्व कल्पना एकच परमेश्वरस्वरूपाच्या विभूति आहेत. आम्ही पौरस्त्य त्याला आदिकारण किंवा चिच्छक्ति म्हणतो, आणि पाश्चात्य त्यालाच स्वयंभूकल्पना असें नामधेय देतात.

असो. सदरीं निर्दिष्ट केलेले सगुणोपासक आणि अद्वैतवादी, किंवा भौतिक शास्त्रवेत्ते व निरीश्वरवादी, ह्या प्रत्येकांच्या तिचें वर्गीकरण.

ईश्वराविषयींच्या कशाही कल्पना असोत, तथापि, त्या सर्वांचें शास्त्रीय वर्गीकरण होण्याला कोणताही प्रत्यवाय दिसत नाही. सबब त्यांचे आपण तीन वर्ग करूं, आणि त्यांजला

१ श्रद्धामूलक किंवा विकारमय (Emotional),

२ बौद्ध (Intellectual), आणि

३ नैतिक (Moral),

अशीं विषयव्यवस्थेच्या सोईसाठीं पृथक् पृथक् नावें देऊं.

पहिल्या वर्गांतले लोक सगुणोपासक असून, ते नानाविध उदात्त व अत्युत्तम गुण, ईश्वराच्या ठायीं कल्पितात; आणि त्याची करुणा भाकून, श्रद्धापूर्वक त्यालाच अनन्यभावे शरण जातात. दुसऱ्या वर्गांतले लोक निर्गुणोपासक असून, ते आपल्या बुद्धिवादानें तो जगत्कर्ता

निर्गुण, निराकार, आणि अपरिच्छिन्न आहे, असें सिद्ध करितात. सर्व पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांचा ह्या दुसऱ्या वर्गातच अंतर्भाव होतो. आतां, राहिलेला जो तिसरा वर्ग त्यांत नैतिकसृष्टिनियमोपासकांचा समावेश होत असून, ते असें प्रतिपादन करितात कीं, हें अखिल जगत् ज्या नैतिक किंवा सृष्टिविषयकनियमांनीं बांधलें गेलें आहे, व ज्या नियमांस अनुसरून हे सर्व सृष्टिव्यवहार चालतात, त्या त्रिकालाबाधित नियमांहून भिन्न असा दुसरा परमेश्वर मुळींच नाही. एक सृष्टिनियम हीच अनुलंघनीय वस्तु असून, तिचें अतिक्रमण झालें कीं हटकून शासन व्हाव-वयाचेंच, असें ते सिद्ध करून दाखवितात. बेंथाम्चा नीतिनियम (Moral Law), आणि ब्रह्मसृष्टीला कारण मानून काव्यप्रकाशकारांनीं सांगितलेला नियतिकृतनियम, हे दोन्ही एकाच वर्गातले होत.

असो. वर जीं तीन भिन्न भिन्न प्रकारचीं मते सांगितलीं, तीं वस्तुतः त्या अद्वैत परब्रह्माचीच पृथक् पृथक् झालेली विभूती असून, त्या सर्वांचें सम्मिलन हेंच परमेश्वराचें पूर्ण स्वरूप होय. आणि म्हणूनच, सदरहू त्रिवर्गापैकीं अमुक एक कल्पनाच खरी, व त्याशिवायची दुसरी अजिबात खोटी, असें म्हणणें म्हणजे आपला

सर्व कल्पनांचें
तादात्म्य.

दुराग्रह व अज्ञान, असमदृष्टि व स्वमतासक्ति, एकदेशीयता व क्षुद्रबुद्धि, इत्यादि मात्र व्यक्त करणें होय.

आम्ही मूर्तिपूजक
होण्याचें कारण.

आतां, आम्ही हिंदुलोक येवढे मोठे
तत्त्ववेत्ते असून, मूर्तिपूजक कसे व
कोणत्या कारणांनीं झालों, याविषयीं
थोडेंसें दिग्दर्शन येथेंच केले पाहिजे.

आमच्या श्रुतीप्रमाणें, ब्रह्म हेंच सर्व वस्तूंचें व
ब्रह्मदेवाचें पूजन. अखिल विश्वाचें उत्पत्तिकारण
असून तें अव्यक्त आहे, आणि बाह्येंद्रियाला अगदीं
अगोचर आहे. तथापि, तें नित्य आहे, म्हणजे उत्पत्ति-
विनाशरहित आहे; आणि ह्यापासूनच साकार ब्रह्मा
अथवा ब्रह्मदेव उत्पन्न झाला; व ह्यानेंच सर्व चराचर
वस्तू उत्पन्न केल्या, असें स्मृतींत वर्णन आहे. या
प्रमाणें, सृष्ट्युत्पत्तीचें महत्वाचें काम ब्रह्मदेवाकडे अस-
ल्या कारणानें, तो सहजींच पूजनयि झाला.

तदनंतर, उत्पन्न झालेल्या सर्व सृष्टीचें संरक्षण
विष्णूचें पूजन. करण्याचें काम सुयंत्रित होत गेल्या-
पुळें, हें जो काम करणारा, त्यालाही साकार व पूजनयि
ानून, त्याचें नांव विष्णु ठेविलें.

१ एतदात्म्यमिदं सर्वमिति !

२ यत्तत्कारणमव्यक्तं नित्यं सदसदात्मकम् ।

तद्विसृष्टः स पुरुषो लोके ब्रह्मेति कीर्त्यते ॥ ११ ॥

(म. सू. अ. १).

पुढें संहाराच्या कार्मीं अन्य देवाची नेमणूक होऊन, महादेवाचें पूजन. त्याला महेश असें नांव दिलें, आणि तोही पूजनीय झाला.

आतां, कधीं कधीं हे तिन्ही देव एकाच ठायीं एकत्र टलेले दिसतात. उदाहरणार्थ, दत्तात्रयाच्या ठिकाणीं ब्रह्मा, विष्णु, आणि महेश, असे तिन्ही देव आविर्भूत झालेले दृष्टीस पडतात; आणि हीच आमची सुप्रसिद्ध त्रिमूर्ति होय.

असो. आमच्या पुराणांतरीं ब्रह्मदेवाला चार तोंडें (चतुराननः), विष्णूला चार हात (चतुर्भुजः), महादेवाला तीन डोळे (त्रिनेत्रः), आणि दत्तात्रयाला तीन डोकीं (त्रिमूर्तिः), वगैरे असल्याचें वर्णन आहे; परंतु ह्या सर्वांत कांहींना कांहीं तरी विशेष गूढार्थ असल्याचें निःसंशय वाटतें. सबब, त्याचा आपण विचार करूं.

प्रथमतः, ब्रह्मदेवाला चतुरानन वनविला. याचा हेतु इतकाच कीं, त्यानें चान्ही दिशां-त्रिमूर्तीचा गूढार्थ. कडे निरीक्षण करून, सृष्ट्युत्पत्तीचें काम सर्व बाजूंनीं करावें तदनंतर विष्णूला चतुर्भुज वनविला. तो अशा हेतूनें कीं, सृष्टीचें संरक्षण करण्याचेंच त्याचें काम असल्यामुळें, कोठूनही संकट आलें तरी त्यानें तें चान्ही दिशांनीं निवारण करावें. पुढें महादेवाला त्रिनेत्र केले. त्याचा तरी हाच हेतु कीं, भूत,

वर्तमान, आणि भविष्य, ह्या तिन्ही काळावर त्याने आपली योग्य नजर ठेवून, संहाराचे काम बजावावे. आतां, दत्तात्रयाला तीन डोकीं असून तो त्रिमूर्ति आहे; त्यावरून, प्रत्येकाचे उत्पत्तिस्थितिसंहाराचे काम एकमेक करितो, एवढाच भावार्थ समजण्याचा आहे.

याप्रमाणें, सदहू देवांच्या शक्तीच्या मानानें आर्क्षी त्यांस साकार मानून पूजनीय ठरविलें, व त्यांस भजू लागलों. आणि पुढे दिवसानुदिवस मूर्तिपूजेचा हाच प्रचार जास्त वाढत गेला.

तथापि, मूर्तिपूजा करणाऱ्या हिंदू लोकांस केवळ एवढ्याच कारणासाठीं, अगदीं वेडगळ मूर्तिपूजेचें रहस्य. किंवा अक्कलशून्य समजून, त्या सर्वांची पशुकोटींतच गणना करणें ह्मणजे, मोठाच प्रमाद होय. कारण, जर सर्व चराचर वस्तूंत ईश्वर आहे, आणि तो “अणोरणीयान् महतो महीयान्” असा आहे, तर तो पाषाणाच्या किंवा अन्य मूर्तींत देखील अवश्य असलाच पाहिजे. आणि तो तेथें आहे असें कल्पून जर त्या मूर्तीची पूजा हिंदू लोक करीत आहेत तर, तशी मूर्तिपूजा करण्यास कोणताही प्रत्यवाय दिसत नाही.

याविषयी, एका सुप्रसिद्ध महाराष्ट्र तत्त्ववेत्त्या कैवीनें

१ हा साधुश्रेष्ठ तुकराम होय. ह्याचें जन्म शके १५३०-३१, ह्मणजे सन १६०८-९ च्या सुमारास झालें असावे. हा आपल्या बेचाळीसाव्या वर्षी मरण पावला.

तद्विषयक अर्वाची- दिलेलें उदाहरण खरोखर ध्यानांत
न मत, ठेण्यासारखें आहे. तो आपल्या एका
मुरस अभंगांत असें प्रेमळपणें सांगतो कीं,

अवघें ब्रह्मरूप । रिता नाहीं ठाव ॥

पांषाणीं तो देव । कैसा नव्हे ॥

ह्या त्रिभुवनांतील यच्चावत् वस्तूंत जर परब्रह्म कोंद-
लेछेंच आहे तर, तें प्रतिमेंत किंवा मूर्तींत देखील सदैव
विराजमान आहेच. आणि ह्यणूनच तें अमुक एक ठिकाणीं
नाहीं, असें ह्यणणेंच संभवत नाहीं.

ईश्व्यापकत्वाविषयीं दुसऱ्या एका महाराष्ट्र कवि
कुलावतंसानें देखील असेंच ह्मटलें आहे.

भूजल तेज समीरख रविशशिकाष्ठादिकीं असे
भरला । स्थिरचर व्यापुनि अवघा तो जगदात्मा
दशांगुले उरला ॥

तेव्हां, प्रतिमेंत सुद्धां देवपणा असल्या कारणानें मूर्ति-
पूजाही सशास्त्रच आहे.

ह्या आदिकारणाची कितपत आणि कशी व्याप्ती
व अति प्राचीन मत. आहे, हें आमच्या पुराणआर्यास

१ “ प्रतिमा तो देव कैसा नव्हे. ” असाही पाठ आढळतो.

२ हा मयूर कवि होय. हा शके १६५१ सालीं जन्मून शके
१७१६ त मरण पावला. सदरीं लिहिलेली आर्या, “ सभूमि विश्वतो
वृत्वाऽत्यतिष्ठद्दशांगुलम् ” । ह्या स्मृतिवाक्याचें मराठी सार होय.

देखील उत्तम प्रकारें आणि पूर्णपणें माहीत होतें. कारण तें आदिकारण जें विराट्स्वरूप, त्याचें पुरुषसूक्तांत संपूर्ण वर्णन दिलेले आढळते. म्हणून त्यांतील अवश्य तितकें अवतरण या खाली देतो.

संभूमिं विश्वतो वृत्वा ।

ऽत्यतिष्ठदशांगुलम् ॥

(ऋग्वेद संहिता. अ ८, अ ४, मं १०, अ. ७.)

याप्रमाणें, ईशव्यापकता सर्वत्र असल्याकारणानें, त्याचें मनोहर स्वरूप ह्या चर्मचक्षूला उपलब्ध होण्यासाठीं, सगुणोपासकांनीं त्या निराकार वस्तूच्या ठायीं आकार कल्पून, त्याची प्रतिमा स्थापन केली, आणि मूर्तिपूजा अमलांत आणिली. आणि तसें करण्यांत पूर्वी सांगितल्याप्रमाणें, आमची कांहीं चूकही दिसत नाही.

आतां, आम्हीं हिंदुलोक जरी मूर्तिपूजक आहोंत तरी,

हिंदुलोकांच्या आणि पाश्चात्यांच्या तत्वज्ञानाची तुलना.

तत्त्वज्ञानाच्या संबंधानें आम्हीं कोणाला देखील हार जाणार नाही. आणि तत्वान्वेषणाच्या कामांत आम्हीं जितकें परिश्रम व शोध केले आहेत,

१ ह्याचा अर्थ असा आहे कीं, यच्चावत् सर्व विश्व व्यापूनही तो परमात्मा दहा बोदें उरला आहे. आतां, सर्वत्रच त्याची व्याप्ति झाल्यावर त्याला शिलक राहण्याला मुळींच अवकाश रहात नाही, ही गोष्ट खरी आहे. तथापि, त्याचें संपूर्ण व्यापकत्व दाखविण्यासाठीं हा अतिशयोक्त्यलंकार वापरला आहे.

तितके आजपर्यंत कोणीही केले असल्याचें आढळून येत नाही.

प्राचीन राष्ट्रांत ग्रीक लोक हे तत्त्वज्ञानाच्या संबंधानें बरेच पुढें सरसावलेले होते. परंतु त्यांजला देखील हिंदूंच्या प्रमाणें खरें आत्मज्ञान झालें असल्याचें दिसत नाही. या पारमार्थिक विषयांत हिंदूंच्या इतकी मजल कोणीह केली नाही, आणि सद्यःस्थितींत ते तत्त्वज्ञानाच्या शिखरास जाऊन पोहोचलेले दिसतात, किंवाहुना, आत्मज्ञाना-संबंधी विचार हिंदूंच्या प्रकृतींत खिळले जाऊन, धर्माव-

1 "The highest wisdom of Greece was 'to know ourselves;' the highest wisdom of India is 'to know our self.'"

(India. What can it teach us ? p. 104.)

2 "Their (Hindu's) general learning was much more considerable ; and in the knowledge of the being and nature of God, they were already in possession of a light, which was but faintly perceived even by the loftiest intellects in the best days of Athens."

(Elphinstone's India p. p. 94-95.)

3 "If I were asked to indicate by one word the distinguishing feature of the Indian character, as I have here tried to sketch it, I should say, it was *transcendent*."

(India. What can it teach us ? p. 105104.)

(पुढें चालू.)

बोधाविषयी त्यांचा स्वभावतःच कळ असतो, असे म्हणण्यासही कांहींच हरकत नाही.

भिन्न भिन्न कल्पनांचे वर्गीकरण करून, त्या सर्वांचा एकंदर तीन कोटीत समावेश होत असल्याचे पूर्वी सांगितलेच आहे. आतां, यूरोपखंडांत ह्या तिन्ही कल्पनांचा परस्पर विरोधच असल्याचे दिसते. आणि त्या तिन्ही मतांतले लोक अगदीं भिन्नभिन्न दिशेनेच पाहत असल्याकारणाने, त्यांचे बिलकूल मतैक्य नाही. इतकेच नव्हे तर, केवळ मतैक्यपरीत्यामुळे प्रसंगानुसार ते एकमेकाला गालिप्रदान देखील करीत सुटतात. त्याकारणाने, धर्माच्या तत्त्वांत यूरोप व अमेरिका खंड अजून सुद्धां पुष्कळच मार्गे असल्याचे भासते; आणि तितक्याच मानाने आमचे भरतखंड हे विशेष रीतीने पुढे सरसावलेले दिसते. कारण, येथे ह्या तिन्ही कल्पनांचे एकीकरण व सम्मिलन होऊन, अद्वैतमताचे श्रेष्ठत्व सर्वमान्य झाले आहे.

येवढे असाध्य व महत्कार्य संपूर्ण रीतीने सिद्धीस

(मागील पृष्ठावरून पुढे चालू.)

“The transcendent temperament acquired no doubt a more complete supremacy in the Indian character than any where else.”

(India. What can it teach us ? p. 106.)

शंकराचार्यांचा दी-
र्घोद्योग, व त्याचें श्रेय.

नेल्याचें श्रेय केवळ एकट्या शंकरा-
चार्याकडेसच आहे, असें ह्यणण्या-
स हरकत नाही. कारण, त्यानें श्रु-
त्यंतर्गत हरएक विसंगत सिद्धांताची एकवाक्यता केली;
आपल्या प्रासादिक बुद्धिप्रभावानें त्यानें सर्वांचा मेळ
लावून दिला; आणि

‘श्रुतिर्विभिन्नास्मृतयश्चभिन्नानैकोमुनिर्यस्यमर्तप्रमाणम्’

अशी जी वेवंदनगरी आणि झोटिंग पादशाहीची हिं-
दुधर्मस्थिति झाली होती, ती त्यानें अजिबात मोडून टा-
कून, तिची मुरळीत व्यवस्था लाविली. तमेंच, त्यानें सर्व
श्रुतींचा समन्वय आणि स्मृतींचा अविरोध उत्तम प्रकारें
स्थापित केला. याप्रमाणें, त्यानें हा जो विलक्षण खटाटोप
केला, तो लागलींच फळास, येऊन त्यामुळें लोकांच्या
हृदयांत ताबडतोव उजेड पडूं लागला. तेव्हां अर्थात्च

भिद्यते हृदयग्रंथिच्छिद्यंते सर्वसंशयाः ॥

अशी सर्वांची स्थिति होऊन गेली, आणि अद्वैतमता-
चा आपोआपच पगडा बसला.

क्रोणत्याही तत्त्ववेच्यांचीं मते आपण पाहिलीं, तरी

बहुंतकरून त्या सर्वांचा अंतर्भाव प्र-
त्यक्ष किंवा पर्यायानें अद्वैतमतांतच
होण्यासारखा आहे. निदान अद्वैत
मताचें पूर्णावलंबन केल्याशिवाय, सृ-

आधुनिक पाश्चा-
त्यांच्या मतांचा अद्वै-
तांत अंतर्भाव.

ष्टिविषयक जे नानाविध प्रश्न उत्पन्न होतात, त्यांची समाधानकारक तडजोडच लागत नाही, असें म्हटलें तरी चालेल. मीमांसकांचा चोदनाविधि; किंवा बेंथामचा नीतिनियम (Moral Law); अगर सर्व चराचर वस्तु एका व्यापक द्रव्याचेच विकार आहेत म्हणून स्पिनोझाचें मत; अथवा त्या व्यापक द्रव्याच्या इतर वस्तु छायाच आहेत म्हणून फिक्टीचें प्रतिपादन; तसेंच त्या व्यापक इच्छेचीं तीं कार्ये आहेत म्हणून शोपेनहोरचे विचार; आणि ही सर्व सृष्टि अव्याकृत तत्वानें आपलें व्याकरण करण्याकरितांच उत्पन्न केलेली आहे, म्हणून हार्ट्मननें लढविलेली कल्पना; इत्यादि सर्वांचा अंतर्भाव अद्वैत सिद्धांतांतच होतो, असें म्हणण्यास कांहींच प्रत्यवाय नाही.

असो. ह्या घटपटादि खटपटींत, आमच्या आधुनिक

सदहू घटपटादि
खटपटीविषयीं आम-
च्या आधुनिक संत-
मंडळींनीं व्यक्त केले-
ला तिटकारा.

संतमंडळीस बिलकूल तात्पर्य वाटेना; आणि त्या नानाविध कल्पनाव्यापारांनीं त्यांचें यत्किंचित् समाधानही होईना. तेव्हां, त्यांनीं भक्तिमार्ग स्वकारून, मुक्तीप्रत जाण्याचा दृढ निश्चय केला. कारण, भक्ति हेंच मुक्तीचें खरें साधन असून त्या शिवायचे इतर खटाटोप अगदींच व्यर्थ आहेत, अशी त्यांची बालंबाल खात्री होत गेली; व भक्ति आणि मुक्ती यांचा अत्यंत निकटसंबंध आहे असें त्यांस वाटूं लागलें.

भक्ति, किंवा भाव, अथवा श्रद्धा, हीं पूर्णत्वानें असलीं म्हणजे तिजपामून कसा व कितपत कार्यभाग होतो, आणि त्या-
 ल्यांची भक्ति किंवा श्रद्धा, व तदनुसारी मुक्त. मुळें हा प्राणी परमेश्वराचा किती लडका होतो, हें हिंदूंच्या कोण-
 त्याही आधुनिक धर्मविषयक ग्रंथांत चांगल्या प्रकारें व्यक्त होण्यासारखें आहे. सत्र त्यापैकीं, अगदीं निवडक आणि उत्तमोत्तम असें दाखले वाचकांपुढें ठेवितों.

एकनाथी ग्रंथांत तर तत्संबंधीं प्राचुर्यच दृष्टीस पडतें.

एकनाथ. हा भगवद्भक्तिपरायण साधुवर्य आपल्या अभंगांत एके ठिकाणीं

असें म्हणतो कीं:—

भक्तीच्या पोटीं मुक्तिपै आली ।

भक्तीनें मुक्तीतें वाढविलें ॥ १ ॥

भक्ती ते माता मुक्ती ते दुहिता ।

जाणोनी तत्वता भजन करी ॥ २ ॥

भाव तोचि देव, भाव तोचि देव ।

ये अर्थी संदेह धरूं नका ॥ ६ ॥

भावची कारण, भावची कारण ।

या परतें साधन नाहीं नाहीं ॥ ४ ॥

एका जनार्दनीं भावची कारण ।

सच्चिदानंदावरील दावी खूण ॥ ५ ॥

एकनाथी भागवतांत ह्या भगवद्भक्तीचें कांहीं मूर्तिपूजा व अद्वैत, विलक्षण सामर्थ्य सांगितलें आहे. यांचा अविरोध.

ज्यासी भगवद्भक्तीची गोडी । त्यावरी भगवंताची आवडी ॥ त्यास भेटी होय रोकडी । जें पुण्याच्या कोडी तुष्टी ॥ २३० ॥

(अध्याय २ रा.)

आमचे सर्व संतमंडळ पूर्ण मूर्तिपूजक असून, देवतार्चन, भक्ति, व मुक्ति, यांजवर त्यांची उत्कट श्रद्धा असे. आणि इतकें असून देखील ते परिपूर्ण अद्वैतमतवादी होते, अशाविषयी त्यांचे ग्रंथच साक्ष देतात. यावरून मूर्तिपूजा व अद्वैत यांचा तिळमात्रही विरोध नाही, असें कोणाच्याही लक्ष्यांत आल्यावांचून खचित राहणार नाही.

ज्ञानेश्वर हा आपल्या अमृतानुभवांत असें लिहिले—
ज्ञानेश्वर. हितो कीं,—

जया एके सत्तेचें बैसणें । दोघां एका प्रकाशाचें लेणें ।
जें अनादि एकपणें । नांदती दोघे ॥ ८ ॥

१ हा आळंदी येथें शके ११९७ सालीं, श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशीं जन्मला, आणि शके १२१८ सालीं कार्तिक वद्य अष्टमीस समाधिस्त झाला.

भेदु लाजोनी आवडी । एकरसीं देत बुडी ।
तो भोगणें याथावकाढी । अद्वैताचा जेथें ॥ ९ ॥
(प्रकरण १ ले.)

जैशा आकारादि अक्षरा । भेटती पन्नासही मात्रा ।
तैसें यां चराचरा । दुसरें नाहीं ॥ २९ ॥
(अध्याय १० वा.)

हें विश्वची माझे घर । ऐशी मती जयाची स्थिर
किंबहुना चराचर । आपण जाहला ॥ २९ ॥
मग यावरी ही पार्था । माझ्या भजनीं आस्था ॥
तरी तयातें मी माथां । मुकुट करी ॥ ३० ॥
(ज्ञानेश्वरी, अध्याय १२ वा.)

मुकुंदराज हा देखील अद्वैताचें
अशाच प्रकारें वर्णन करतो.

ते घटमठ दोन्ही भंगतां । ठाईचें ऐक्य तत्वता ॥
तैसें जीवेश्वर उपाधी निरसतां । स्वस्वरूप एक ॥ १७ ॥
(परमामृत, प्रकरण ३ रें.)

दृष्ट द्रष्टा दर्शन । या तिहीं भावा विलक्षण ॥
येकलेंची आपण । ज्ञप्ति मात्र ॥ १० ॥
दृश्यदर्शन हारपें । तेथें उरीजे स्वस्वरूपें ॥
अखंडित आपेंआप । निरामय ॥ ११ ॥
(परमामृत, प्रकरण ११ वें.)

ह्या त्रैलोक्यांतील यच्चावत् चराचर वस्तु शुद्ध व नि-

ब्रम्हज्ञानाची गुरु-
किळी.
व्वळ अद्वैतांतच कशी मुखून राहि-
ली आहे, हें एकनाथानें फार मा-
मिकपणानें आणि थोडक्यांतच
सांगितलें असून, नितांत कठीण असें जें ब्रह्मज्ञान त्याची-
ही गुरुकिळी दोन शब्दांतच मुमुक्षु जनापुढें, त्यानें
मोठ्या खुबीनें ठेविली आहे.

एकपर्णी अनेक । कीं अनेकीं दावी एक ॥

नवल कैसें कौतुक । दुजेनीविण ॥ ३ ॥

ब्रह्मज्ञानाची किळी । मी सांगेन एकेची बोली ॥

ज्याची कल्पना निमाली । तो प्राप्तपुरुष ॥४१८॥

(एकनाथकृत स्वात्मसुख.)

हें जें अखिल जगत् भिन्नभिन्न रूपानें भासमान होत
आहे, तें वस्तुतः तसें नसून केवळ
कल्पनेचा विकार
व जगाचा मिथ्याभास.
कल्पनेचा विकारच सर्व वस्तूला
कारणीभूत झाला आहे; तें परब्रह्म
तर अगदींच निर्विकार आहे; आणि ही सर्व सृष्टि निव्वळ
कल्पनेचाच बाजार आहे; असा सर्व तत्त्ववेत्त्यांनीं सि-
द्धांत केला आहे. ह्याविषयीं एकनाथ असें लिहितो कीं,

दोर दोर पणें असे ।

दोर कांहीं सर्प झाला नसे ॥

दोर सर्पत्वें भ्रांतांशीं भासे ।

अपभ्रांति करुनी ॥ १२४ ॥

तेचि ब्रह्मत्व ब्रह्मत्वेचि असे ।

ब्रह्म कांहीं प्रपंच झालें नसे ॥

ब्रह्म प्रपंचत्वे अज्ञानाशी भासे ।

अपभ्रम जाणजे ॥ १२५ ॥

तेवी ब्रह्म उगेंची असे ।

संकल्पें प्रपंचाकार होतसे ॥

संकल्पानिमितां कांहींच नसें ॥

ब्रह्मा वेगळें ॥ १२८ ॥

तूं ह्यणसीं ब्रह्मीं संकल्प नसे ।

तरी कौणापासून होतसे ॥

जो भावी तया होतसे ।

एव्हवीं नाहीं ॥ १२९ ॥

आपुलीच कल्पना ।

विविधरची स्वप्नें नाना ॥

ते करितां दिसे रचना ।

प्रबोधीं कांहींच नाहीं ॥ १३२ ॥

तेवी संकल्पें रचिले दिसे ।

निर्विकल्पीं कांहीं न दिसे ॥

रचे स्वचे संकल्प वसे ।

कल्पनानाशी दोन्ही नावी ॥ १३३ ॥

(एकनाथकृत आनंदानुभव) .

रामदासस्वामी हे सर्व प्रकारें सगुणोपासक असू-

रामदासस्वामी.
 नही पूर्ण अद्वैत वादी होते. ते रा-
 मचंद्राचीच सेवा व भक्ति करण्याविषयी, त्यांनी आप-
 ल्या मनाच्या श्लोकांत अखिल जनास सुबोध केला आहे.

मनारे जर्नी मौन्य मुद्रा धरावी
 कथा आदरें राघवाची करावी ।
 नसे राम तें धाम सोडोनि द्यावें
 सुखालागिं आरप्य सेवीत जावें ॥ ४३ ॥

तथापि, त्यांनी आपल्या अन्य ग्रंथांत अद्वैताचें देखील
 सुरेख प्रतिपादन केलें आहे, आणि हें परब्रह्म सर्वत्र कसें
 कोंदलेलें आहे, तें फारच मार्मिकपणें दाखविलें आहे.

जिकडे तिकडे जेथें तेथें ।

विन्मुख होतां सन्मुख होतें ॥

सन्मुख होतां चुकेना तें ।

कांहीं केल्या ॥

(दासबोध.)

पंढरीच्या विठोबावर तुकारामाचें किती प्रेम होतें,
 आणि कसली विलक्षण निष्ठा होती,
 तुकाराम. हें आबालवृद्धांस माहीत असून, तें
 त्याच्या अभंगांत तर ठायीं ठायीं व्यक्त होत आहे.

गाईन ओंवीया पंढरीचा देव ।

आमुचा तो जीव पांडुरंग ॥ ३६७१ ॥

पण ह्या सगुण उपासनेबरोबरच त्या परमेश्वराची सर्वत्र व्यापकता असल्याचें त्याच्या लक्षांत पूर्णपणें येऊन चुकलें होतें.

गोडीपणें जैसा गुळ ।

तैसा देव झाला सकळ ॥ २७४ ॥

याप्रमाणें १ देवतार्चन, २ भक्ति, आणि ३ मुक्ति;

भक्तिभावाचें, व वेदान्तमताचें ऐक्य,

किंवा १ कर्म, २ उपासना, आणि ३ ज्ञान; यांचें साधनच आमच्या

संतमंडळींच्या हातीं लागल्याकारणानें, त्यांनीं त्याच मार्गाचें अवलंबन केलें, व त्यापासूनच त्यांचा कार्यभागही झाला.

आतां, वेदांत्यांची सर्व भिस्त ह्मटली ह्मणजे “ तत्त्वम

सि,” “सच्चिदानंदस्वरूपोहम्,”

आणि सच्चिदानंदस्वरूपाची ओळख.

“ सत्यंविज्ञानमानंदं ब्रह्म,” ह्या

महावाक्यावर होय. तथापि, त्यांची

देखील भक्तिमार्गावर अश्रद्धा नाहीं. कारण, ते ज्ञानी असल्याकारणानें, त्यांजला हें पक्केपणीं समजून चुकलें आहे कीं, ह्या सर्वांचा अंतर्भाव अस्ति, भाति, आणि प्रिय, यांतच होत असून, वर नमूद केलेल्या कल्पनावर्गत्रयांतही त्यांचा समावेश होण्यासारखा आहे. सत् शब्दानें नैरंतर्याचा बोध होतो. इतकेंच नव्हे तर, अव्याहत क्रमानें

सर्व सृष्टिव्यवहार चालविणाऱ्या ह्या जगदाधार भूततत्त्वाचें आविष्करण होतें. सत्, असि, आणि अस्ति, हे तिन्ही शब्द एकार्थव्यंजकच होत. त्या ज्ञानरूपी चिन्मय पण अव्यक्त स्वरूपाचा बोध चित्, किंवा त्वम, अथवा विज्ञान शब्दानें होतो, आणि मनोवृत्तीला आल्हाद देणारें असें जें ब्रह्मस्वरूप, त्याची प्रभा तत् किंवा आनंद शब्दानें व्यक्त होते. व ह्या स्वरूपाची ओळख जितक्या अंशानें वेदान्त्यांस होते, तितक्याच अंशानें ती भगवद्भक्तपरायण अशी जी संतमंडळी, त्यांसही होते.

सत् चित् आणि आनंद ।

हा अतद्व्यावृत्तीचा भेद ॥

परि वस्तु नव्हे त्रिविध ।

तें एकविध निजानंद ॥ ३२ ॥

(एकनाथकृत स्वात्मसुख.)

हिंदुधर्मातील हा महानंद व ही विलक्षण मजा, त्यांतील शांति व नम्रता, सहनशीलता आणि परोपकारबुद्धि, भूतदया आणि समता, तादाम्य व निर्विकल्पता, ऐक्य आणि सिद्धी, अशीं अन्य कोणत्याही धर्मांत इतक्या पराकाष्ठेच्या कोटीप्रत पावलेलीं असल्याचें अगदींच दिसत नाहीं. मग

1 " Speaking of an Indian Missionary's lament

(पुढें चालू.)

हैं सुंदर अमृत व अंशा प्रकारचें अपूर्व मिष्टान्न टाकून, अन्य धर्मातील नीरस फोल, व खाटी आणि तुरट फळें चाखण्यासाठी, कोण हिंदू सुखानें प्रवृत्त होईल, व आपला सुखाचा जीव अगदीं निष्कारणच दुःखांत घालील ? अर्थात् कोणीच घालणार नाही.

परधर्मीय आह्वाला लालूच दाखवून, त्यांचा धर्म

(मागील पृष्ठावरून पुढे चालू.)

that so few Brahmans are Converted to Christianity; Mrs. Besant says, how could it be otherwise? What can the ablest Missionary offer to the Brahman that he does not already possess in his own religion, and how can he hope to win him in modern presentments of spiritual truths already familiar to him in subtler and profounder ancient dicta? Nothing deeper and loftier can be offered to him in religious philosophy than his vedānta, nothing more sublimely spiritual than his Upanishads, nothing more nobly moral than his Bhagwat Gita and other teachings in his Mahā-Bhārata, nothing more exquisitely satisfying to the religious emotions than the Avatāras of Rāma and Krishna, and the austerer glories of Maheshwar. Why then seek to convert him? He seeks not to convert the Christian from his own faith, but gives to men of other creeds the same toleration he claims for himself."

व त्याचा परधर्मि-
यांनी घेतलेला स्वाद.

स्वीकारण्यासाठी प्रसंगी आमच्या-
वर जुलूम देखील करतात. तथापि
आमच्याकडून धर्मसंबंधी सक्ती
किंवा नैष्ठुर्य कोणावरही होत नाही. इतकेंच नव्हे, तर
आह्मी त्यांच्या कळपांत देखील कधी जात नाही. परंतु
विशेष आश्चर्य हेंच की, आमच्या हिंदुधर्मात येण्याची
परधर्मियांस अजिबात मनाई असून सुद्धा, ते लोक
आमचा हिंदुधर्म चांगला असें पूर्णपणे समजून घेऊन,
तो यथेष्ट स्वीकारतात. बलाढ्याट्स्कीवाई, विश्वाट्वाई,
करनल आल्कोट्, इत्यादि पाश्चात्य रत्ने अशाच
मासल्याची उदाहरणे होत. आणि ह्यावरूनच, आमच्या
हिंदुधर्मातील मजा व रहस्य हीं सहजी लक्षांत येण्या-
सारखी आहेत.

असो. आतां, हिंदुधर्मातील मुख्य पंथ व त्याचे
हिंदुधर्मातील पोटभेद, यांविषयीं दोन शब्द लिहून,
मुख्य पंथ, व त्याचे हा भाग पुरा करितों.

हिंदुधर्मात १ स्मार्त आणि २ भागवत असे दोन
मुख्य पंथ असून, त्यांतही खाली लिहिल्याप्रमाणें दुसरे
अनेक पोटभेद आहेत. ह्यणजे १ शैव, २ वैष्णव, ३

1 " The Hindus are among the most tolerant
religionists in the world. "

(Dr Hunter's Indian Empire. P. 227.)

गाणपत्य, ४ भैरव, आणि ५ शाक्त अथवा देवी उपासक, इत्यादि. ह्याशिवाय ज्या ज्या विद्वान लोकांनी आपलीं मते स्थापित केलीं, त्या त्या मतांचेही अनेक अनुयायी असल्या कारणाने, तेही पंथ जारीनें सुरू आहेत. उदाहरणार्थ शंकराचार्य, रामानुज, कबीर, चैतन्य, बल्लभ, आणि नानक, इत्यादि महात्म्यांनीं जे मार्ग लावून दिले, त्यांचेंच अवलंबन करणारे पुष्कळ लोक आहेत. परंतु, सूक्ष्म विचारांतीं, असें दिसून येईल कीं, ह्या सर्व पंथाचा हिंदुधर्ममहोदधीतच पूर्ण समावेश होतो.

आतां, आमच्या भरतखंडांतील एकंदर लोकसंख्या २८,७२,२३,४३१ असून, त्यांपैकी आह्मी हिंदूच २२,७४,६८,०२६ आहोत. ह्यणजे इतर लोकसंख्येच्या मानाने, फक्त हिंदूंचीच लोकसंख्या शेंकडा सुमारे ८० आहे. त्यावरून, आमच्या धर्माच्या व्यापकतेचे सहजी दिग्दर्शन होण्यासारखें आहे.



भाग ४० वा.

झरथुष्ट्रधर्म.

प्रस्तुत भागांत झरथुष्ट्रधर्मासंबंधीं दोन शब्द लिहि-
प्याचें योजिलें आहे. तथापि, ह्या
झरथुष्ट्रधर्म.
धर्माचें यथावकाश विवेचन करण्या-
पूर्वीं, हा धर्म हल्लीं कोण लोक पाळतात, व त्यांचा आह्वां
आर्यहिंदूराष्ट्राशीं कितपत, व कोणत्या प्रकारचा,
आणि कसा निकटसंबंध आहे, याविषयीचें प्रथमारंभींच
थोडेंसें दिग्दर्शन केलें पाहिजे. कारण, तसें केल्याशिवाय,
तद्विषयक संदर्भ अगदींच कळणार नाहीं, किंवा त्यांची
आणि आमची पूर्वपरंपराही विलकूल ध्यानांत येणार
नाहीं. सबब, हें सर्व साद्यन्त अवलोकनांत येण्यासाठीं,
त्यावद्दलचा थोडासा मजकूर येथें लिहितों.

पूर्वार्धाच्या दुसऱ्या पुस्तकांतील दहाव्या भागांत,
अखिल जगत्तलावरील सर्व श्रेष्ठ
त्याचा वेदकाली-
न आर्यांशीं संबंध. आणि सर्वमान्य जे आर्यलोक, त्यांचें
मूलनिवासस्थान कोणतें असावें, या-
विषयीचें थोडेंसें दिग्दर्शन केलेलेंच आहे. त्यावरून

उत्तरहिंदुस्थानाच्या वायव्येकडील प्रदेश, अफगाणि-
स्थान, किंवा त्याच्या आसमंतांतील प्रांत, बगैरे ठिकाणी,
(अथवा कदाचित् त्यांच्याही पलीकडे मध्यआशियांतील
विस्तीर्ण पठारावर), हे कांहीं कालपर्यंत तरी खचित एकत्र
राहिले असावेत, असें आतां नूतन शोधांवरून अनेक
प्रमाणांनीं बहुतेक सिद्धवत ठरल्यासारिखेंच आहे.

या ठिकाणीं आर्यांचा बराच काळ लोटल्यावर,
त्यांचें लक्ष्य कारणपरत्वे सामाजिक व
धार्मिक सुधारणेकडे वेधलें जाऊन,
ते समाजोन्नतीच्या व्यवसायांतच नि-
मग्न झाले असल्याचें भासमान होतें. कारण, ह्यावेळीं,
त्यांच्या मनांत एतद्विषयक विचारच वारंवार घोळत
असल्यामुळे, समाजाची कोणती व्यवस्था केली असतां
तो सुधोरल; अथवा समाजघटनेत कोणत्या प्रकारें फेरफार
केला असतां तो पुढें सरसावेल; किंवा धार्मिक संस्थांस कशा
प्रकारचें वळण लाविलें असतां त्या चिरकाल आणि
अबाधित राहून, अत्मोन्नतीला कारणीभूत होतील;
याविषयीच त्यांच्या मनाची विशेष प्रवृत्ति झाली असावी.

ह्या वेळीं, समाजघटनेच्या व्यवस्थेंत आणि धार्मिक
संस्थांत जो जो ह्मणून फेरबदल
व्हावयाचा; त्यासंबंधानें आपापसांत
बराच ऊहापोह होऊन, शेवटीं

ही फाटाफूट होण्या-
चें कारण.

भिन्नरुचिर्हि लोकः या ह्यणीप्रमाणे, आमच्या पुराण-
तम आर्यांच्या कंपूत बराच मतभेद झाला. आणि
त्याचा अखेरीस असा परिमाण झाला कीं, त्यांच्यांत
भांडण व तंटे सुखं होऊन, सरते शेवटीं त्यांची फाटाफूट
होण्याची देखील वेळ आली.

याप्रमाणे ज्यांचा मतभेद झाला, त्यांचा कंपू संख्ये-
च्या परिमाणानें अगदीं लहानच
फाटाफूट झाल्या- नंतर झालेलें स्थलां- असल्या कारणानें, त्यांचा इतराबरो-
तर. वर निभाव लागेना. तेव्हां अर्थातच
त्यांनीं आपला गाशा गुंडाळला, आणि पश्चिम दिशेकडे
काटशह काढण्याचा विचार केला. तदनंतर, ह्या कंपू-
पैकीं कांहींनीं वीरखंडांत (ब्याक्ट्रियांत) आक्रमण केलें,
आणि कित्येक अक्षय्या व जगत्सरित्, या दोन नद्यांच्या
दरम्यानच्या प्रदेशांत शिरले.

१ ह्याचाच अपभ्रंश ' वीरखंड ' असा होऊन, त्याचे पुढें
' वीरकधा ' असें रूप झालें असावें, असें वाटते. आणि ह्याचेंच
कालान्तरानें बाक्ट्रिया (Bactria) झाल्याचें दिसतें. इरथुष्ट्राचें
हेंच वसतिस्थान असल्याविषयीं, गाथा आणि वन्दिदाद् म्हणून
जीं पारशी लोकांचीं धर्मपुस्तकें आहेत, त्यांत वर्णन आहे.

(Vide Martin Haug's Essays on the Parsi
religion. P. 253)

२ Oxus,

३ Yaxartes.

पुढें, आझांपासून विभक्त झालेल्या ह्या आर्य वंश-
 आर्यइराणींचें इ- जानीं, अथवा आर्य वंशाच्या शाखेनें
 राण, पुष्कळ स्थलान्तरे केलीं, आणि असें
 पर्यटन करीत करीत ते सांप्रतच्या इराणांत गेले. तेथें
 त्यांनीं आपल्या नांवांत थोडासा फेरबदल केला, व
 आपणां स्वतःस आर्य न ह्मणवितां, इराणी म्हणवूं लागले;
 आणि ज्या देशांत त्यांनीं आपलें राहण्याचें कायमचें वस-
 तिस्थान केले, त्याला इराण म्हणण्याचा परिपाठ पाडला.

आतां, ही फाटाफूट झाल्यावर, बाकीचे जे आर्यलोक
 व आर्य हिंदूचें राहिले, ते पूर्वाभिगामी होऊन वायव्य
 आर्यावर्त. कोपच्यानें पंजाबांतून उत्तर हिंदु-
 स्थानांत उतरले; आणि त्यांनीं येथेंच आपली कायम-
 मची स्वर्ती करून, आपल्या निवासस्थानास आर्यावर्त
 असें नामधेय दिलें. याप्रमाणें; आर्यहिंदूंचा सुप्रसिद्ध
 आर्यावर्त देश असून, आर्य इराणी लोकांचा इराण
 असल्याविषयीं सर्वास महशूर आहे.

आमच्या बंधुवर्गांत, ह्मणजे आर्य हिंदु आणि
 ह्या फाटाफुटीचें आर्य इराणी यांच्यांत आपापसांत,
 झरथुष्टु धर्मपुस्तकांत ही जी ताडातोड झाली, तिचा उ-
 दिग्दर्शन. लेख पारसिकांच्या गाथा नामक
 धर्मपुस्तकांत अगदीं प्रत्यक्ष रीतीनें

केलेला असल्याचें दिसून येतें. कारण, एके ठिकाणीं त्यांत असें स्पष्ट म्हटलें आहे कीं, आम्हीं आतां कोणत्या प्रदेशांत जावें, आणि कोठें आश्रय घ्यावा ? आमच्या पुरस्कर्त्यांस व त्यांच्या अनुयायिजनांस आतां कोण पाठबळ देईल ? कारण, देशाधिपति, सत्ताधीश, किंवा नोकरचाकरमुद्धां, आम्हां कोणासही मान देत नाहीत.

ह्यांनींच आणखी असाही उद्गार काढिला आहे कीं, ' आह्मांला असें पक्कें ठाऊक आहे कीं, आह्मीं निराश्रित आहोंत. कारण, आमच्या परिवारांस आह्मीं मुकलों असल्याचें दिसतें. किंवा, निदान, त्यांनीं तरी आह्मांला सोडून दिलेलें आहे. '

असो. याप्रमाणें आह्मीं विभक्त झाल्यावर, आमच्या पारसीक बंधूस आम्हां पेशांहीं जो ज्यास्त त्रास सोंसावा लागला, त्याचें कारण असें दिसतें कीं, त्यांचा कंपू लहान पडल्या कारणानें, त्यांच्याकडे मनुष्यांचें पाठबळच कमी होतें. यामुळें, त्यांचा आणि आमचा जेव्हां जेव्हां ह्मणून साम्रा होई, तेव्हां तेव्हां ते पराजय पावत; आणि दुमरें असें कीं, देशान्तर करण्याच्या संबंधानें अवश्य लागणारा मनुष्यांचा भरणा, किंवा भरपूर सामग्री देखील त्यांच्याजवळ नव्हती.

ह्यावरून, वाचकांच्या लक्ष्यांत इतकें सहजीं येऊन

१ उस्तैवेति गाथा. (२. २६). मार्टिन् हौरुत्, पारसीक धर्मपुस्तक, पान १५५ पहा.

हिंदू आणि इराणी लोकांचें एकच मूळ. चुकेल की, आर्यहिंदू आणि इराणी यांचें मूळ किंवा यांचा वंशवृक्ष एकच असून, त्याच जरठवृक्षाच्या आक्षी दोन शाखा आहोंत. व ह्यांचीच कालवशात् मूर्तवैचित्र्यामुळें फाटाफूट होऊन, त्या भिन्नभिन्न देशांत पसरल्या. इाकेंच नव्हे तर, त्यांनीं आपल्या पराक्रमतेजानें व बाहुबलानें अनेक देश पादाक्रान्त करून, त्या त्या ठिकाणीं आपापला धर्मही स्थापिला.

हेच प्राचीन इराणी लोक साप्रतचे पारसीक किंवा पारशी होत; आणि पुराण आर्य-झरथुष्ट्र धर्म. हिंदू तर आम्ही हल्लीं स्वयंभूच

1“ * * * The Zoroastrian religion arose in consequence of a serious conflict of the Iranians with those Arian brother tribes which immigrated into Hindustán Proper, and whose leaders became in later times the founders of Bráhmaism.” * * *

“ The causes, which led to the schism, may readily be learnt from the more ancient pieces of the Zend Avesta, chiefly from the Gáthas. They were both of social, and political, and religious nature. ”

इन्ध इराणी लोकांनीं अक्षत्या (अॅक्सत्स्), आणि जगत्सरित् (यग्झार्तीन् किंवा जग्झार्तीज्), या दोन नद्यांच्या दरम्यानचा प्रदेश, व वीरखंड (वीरखंड किंवा ब्याक्ट्रिया) च्या प्रांतांतलीं मोठमोठीं मैदानें, अथवा पठार, व्याप्त केल्याविषयीं सुप्रसिद्ध पाश्चिमात्य पंडित मार्टिन् हौ यांचें म्हणणें आहे.—(मार्टिन-हौंचें पार्शीधर्मसंबंधीं पुस्तक. सन १८६२. पान२४८।२४९ पहा.)

आहोंत. तेव्हां, त्यांचा व आमचा इतका निकटसंबंध असल्या कारणानें, हिंदुधर्माचें विवेचन केल्यानंतर, त्यांच्या मागोमाग, कालक्रमास अनुसरून पारसीकांचा धर्म जो झरथुष्ट्र, त्याबद्दलही दोन शब्द लिहिणें अगदी उचित असल्यामुळें, तोच विषय आतां हातीं घेतों.

झरथुष्ट्र म्हणजे मुख्यपुरोहित, आचार्य, किंवा धर्माध्यक्ष होय. आणि म्हणूनच सर्व पारशांच्या धर्माध्यक्षांस झरथुष्ट्र म्हणतात. ह्याचाच झरदोष्ट = जडतोस्त = दस्तूर, असा अपभ्रंश झाला आहे. व पारशांच्या उपाध्यांस दस्तूर म्हणण्याचा अजून देखील परिपाठ आहे.

ज्यानें पारसीकांच्या धर्माची प्रतिष्ठापना केली, तो सुद्धां झरथुष्ट्र म्हणजे धर्माध्यक्ष वर्गापैकींच होता. परंतु तो स्पितम गोत्रांतला असल्या कारणानें, त्याला झरथुष्ट्र स्पितम असें म्हणत.

झरथुष्ट्र हा शब्द संस्कृत (जरत=पुराण; + उत्तर= उत्तम; या दोन) शब्दांपासून, झालेला असून त्याचा अर्थ, सर्व झरथुष्ट्रांत म्हणजे धर्माधिकाऱ्यांत पुराण व उत्तम, असा जो झरथुष्ट्रस्पितम, तो होय.

असो. पारसीकांच्या धर्माचा प्रवर्तक झरथुष्ट्रस्पितम असल्याविषयीं, तद्धर्मियांची सर्वत्र समज आहे. परंतु, ह्या-

पारशी धर्माचे झर-
थुष्ट्राच्या पूर्वीचे प्रव-
र्तक.

च्या पूर्वीही दुसऱ्या कित्येक धर्माधि-
काऱ्यांनी एतद्विषयक दिशेचे दिग्द-
र्शन केलेले असून झरथुष्ट्रास्पतमानें
फक्त कित्येक बाबतींत थोड्याबहुत अंशानें फेरफार मात्र
केल्याचें दिसतें.

पारसीकांत अग्निदेवता अति पूज्य मानिलेली आहे.

वेदान्तर्गत त्याची
पूर्वपीठिका.

परंतु ह्याचें मूळ किंवा खरें इंगित
पाहूं गेलें तर, तें आमच्या आर्यहिं-
दूंच्या धर्मातच सांपडतें. ह्यणजे तें
प्रत्यक्ष ऋग्वेदांतच दृष्टिगोचर होतें.

आमच्या ऋग्वेदांत अग्नीचा स्तुतिपाठ गातांना
त्यास अनुलक्षून असें म्हटलें आहे
अग्नि व अंगिरस. कीं, हे अग्ने तूं अंगिरांचा मूळ
पुरुष असून, देवांचाही देव आणि प्रियसखा आहेस.
व तुझ्या आश्रयाखालीच मेधावी, कुशल, आणि तेजः-
पुंज असे मरुत् जन्मले.

दुसऱ्या एके ऋचेत असें म्हटलें आहे कीं,

त्वमग्ने प्रथमो अंगिरस्तमः कविदेवानां परिभूपासि
व्रतम् । विभु विश्वस्मै भुवनाय मेधिरो द्विमाताशयुःक
तिधाचिदायवे ॥ २ ॥

(ऋ सं. अ १, अ. २, व ३२, मं. १, अ. ७, सू. ३१).

१ अ. १, अ. २, व ३२, मं. १, अ. ७, सु. ३१.

हे अग्ने, तूं अंगिरांचा अगदीं मूळ पुरुष असून, देवांच्या साठीं आम्हांकडून यज्ञयागादि कर्म करवितोस. तूं शक्तिमान् आणि बुद्धिवान् आहेस. तूं दोन आयांपासूनच झाला आहेस, व अखिल प्राणिमात्रांच्या हितासाठीं तूं सर्वत्र गुप्त राहतोस.

अंगिरस आणि अथर्वण नांवाचे ऋषी तर अग्नीची-
अंगिरस, अथर्वण, च पूजा करित असत, व हेच अ-
व सोष्यन्त, यांचे थर्वण नांवाचे ऋषी, पारसिकांतील
साम्य. अग्निपूजक जे सोष्यन्त, त्यांच्यांशीं
अगदीं निकट साम्य पावत असल्याबद्दल, प्रोफेसर मा-
टिन् हौचें मत आहे. ह्यांनींच वैदिक धर्मांत थोडा-

१ दोन मातांचा पुत्र, असें विशेषण अग्नीला वेदांत ठिक ठिकाणीं लाविलेले असल्याचें आढळतें. अग्नीला दोन आयांचा मुलगा म्हणण्याचें कारण असें दिसतें कीं, 'अरणी' हें विस्तव पाडण्याचें एक महत्वाचें उपकरण असून, अशा दोन अरण्यांच्या घर्षणानेंच तो उत्पन्न होतो. आणि म्हणूनच त्याला द्विमाता म्हणतात.

2 "The Soshyantas or fire-priests, who seem to be identical with the Atharvans, are to be regarded as the real predecessors of Zarathustra Spitama, who paved the way for the grand religious reform, carried out by the latter.

* * * "These ancient sages, therefore, we must regard as the founders of the Ahura re-

(पूढें चालू.)

बहुत फेरबदल करण्याचें योजिलें, व त्याजवरच झरथुष्ट्र स्मितमानें पारसीक धर्माची इमारत बांधिली, असें ह्मणण्यास हरकत नाही.

अहुरधर्म चांगला असल्याविषयी; पारसीकांचें यस्न नांवाचें जें धर्मपुस्तक आहे, त्यांत अहुरधर्म आणि वेदधर्म. उल्लेख असून, हा धर्म सोप्यन्त नांवाचे जे पूर्वी निर्दिष्ट केलेले धर्माधिकारी सांगितले, त्यांजला प्रथम प्रकट केला; आणि तदनंतर वेद धर्माचा (म्हणजे देव धर्माचा) पाडाव करण्याकरितां, त्यांनींच तो प्रचारांत आणिला, अशा-विषयी त्याच धर्मपुस्तकांत वर्णन आहे. पुढें झरथुष्ट्रानें

(मागील पृष्ठावरून पुढें चालू.)

ligion, who first introduced agriculture, and made it a religious duty, and commenced war against the Deva religion."

(Mortin Haug on the Parsi-religion. P. 251)

१ हा शब्द संस्कृत 'यज्ञ' शब्दाचाच अपभ्रंश आहे. व 'इक्षणे' हें त्याचें पेहेलवी भाषेतील रूप होय.

२ यस्न. (५३, २. १२, ७.)

३ " In the Gathas we find Zarathustra alluding to old revelations (yas. 46, 6), and praising the wisdom of the Soshyantas, i. e. firepriests. (46, 3-48, 12). He exhorts his party to respect and revere the *Angva* (43, 15.), i. e. the Angiras of the Vedic

(पुढें चालू.)

देखील ह्याच मार्गाचें अवलंबन केलें, आणि आमच्या वैदिक धर्माविरुद्ध बरीच चळवळ चालविली.

आतां, अनंत कालापासून चालत आलेल्या वैदिक धर्माचा पाडाव करून, तडुडूभूत एक नवीनच धर्म कांहीं फेरफारानें स्थापन करण्याचा, आमच्या पुराण बंधूंचा काय हेतु असावा, याविषयींचेही थोडेंसे दिग्दर्शन केलें पाहिजे.

आमचे आर्यलोक हे प्रथमतः सर्वत्र एकत्र व एक

त्यांच्या पूर्वकाली- जुटीनें असून, त्यांच्यांत कालान्तरानें न इतिहासाचें दिग्- दुफळी झाली असल्याविषयीं पूर्वी दर्शन. सांगितलेंच आहे. आतां, ही दुफळी

कित्येक महत्वाच्या सामाजिक आणि धर्माविषयक गोष्टींत, केवळ आपापसांत मतभेद झाल्याकारणानचें होऊन, तिचा शेवटीं इतका कांहीं अनिष्ट व शोचनीय परिणाम भोगावा लागला कीं, त्यामुळे आम्हांला कायमचे विभक्त होण्याचाच प्रसंग आला.

(मागील पृष्ठावरून पुढें चालू.)

Songs, who formed one of the most ancient and celebrated priestly families of the ancient Arians, and who seem to be more closely connected with the ante Zoroastrian form of the Parsee religion, than any other of the late Brahmanic families. ”

(Martin Haug. P. 250.)

परंतु इतक्यावरच सर्व मजल येऊन राहिली नाही. तर ह्या विघातक मतभेदाचा प्रभाव त्यांचा मतभेद. यापेक्षाही दूरवर जाऊन, या दोन्ही पक्षांत कालवशात् मोठे वितुष्ट पडले, आणि त्यामुळे कांहीं दिवसांनी त्या दोघांसही एकमेकांचे वर्चस्व सहन होत-नासे झाले.

पुढे, ते आपापसांत एकमेकांचा पाडाव करण्याविषयी दीर्घ प्रयत्न करू लागले, आणि त्याचा परिणाम. दोघेही अगदी अणीबाणीवर आले.

परंतु शेवटीं आर्यहिंदूंचा पक्ष प्रबल असल्याकारणाने, ह्यांसच यश येऊन ह्यांचीच उत्तरोत्तर सरशी होत गेली. व यांच्या समोर साम्नेवाल्यांचा बिलकूल टिकाव लागेनासा होऊन, त्यांचा अखेर पाडावच झाला.

ह्यामुळे, आर्यहिंदू हे त्यांचे उघडच शत्रू बनले; इतकेच नव्हे तर, ते आमच्या वैदिक धर्माची अगदी उघडपणे अवहेलना करू लागले, आणि त्यावर त्यांनीं होतीं नव्हतीं तेवढीं निवडक विशेषेही लादलीं.

साम्नेवाल्यांची, ह्मणजे आर्य इराणी लोकांची आर्य हिंदूंचे मंत्र दुसरी आणखी एक अशी समज आणि यज्ञदाक्षिण्य, झाली होती कीं, मंत्र आणि यज्ञदा-यांचा प्रभाव. क्षिण्य, यांच्या योगानेंच आर्य हिंदूंस विजयश्री प्राप्त होते. सबब, यामुळेही ते त्याज्य

आणि निंद्य आहेत; आणि अतएव त्यांचा कोणत्याही कारणांनं संग करूं नये; असा त्यांनीं कायमचा निश्चय केला.

याप्रमाणें साम्नेवाल्यांचें आह्वां विषयींचें, व आमच्या त्यांच्या धर्माव- धर्माविषयींचें भ्रांतिमूलक मत, दिव-
रील आक्षेप. सानुदिवस अगदीं निष्कारण दु-
षित होत चाललें, आणि आह्वांवर असलेलें त्यांचें प्रेम अजिवात उडालें. त्यामुळें, ते आमच्या धर्माला अनेक प्रकारें नांवें ठेवूं लागले. इतकेंच नव्हे तर, आम्हीं ज्यांस सन्माननीय समजत असूं, त्यांस तें त्यांज्य मानूं लागले, आणि आमच्या मते जे निंद्य. त्यांस त्यांनीं पूजनीय ठरविलें. एतावता, आमच्या धर्मावर कांहींना कांहीं तरी आक्षेप घालून, त्यांनीं आमचा धर्म निंद्य ठरविला, आणि कित्येकांच्या नांवांत फेरबदल करून त्यांनीं आपल्या मनाचें कसें तरी समाधान करून घेतलें; व शेवटीं, आपला धर्म वैदिक धर्माचेंच एक लहानसें पिलूं किंवा प्रतिबिंब आहे, असें ते पक्केपणीं समजत असतांही, तो ह्या धर्माहून अगदीं भिन्न आहे, असें ते उत्रडपणें प्रतिपादन करूं लागले.

आमच्या वैदिक धर्माला, आम्हांपामून विभक्त
वैदिक किंवा देव- ज्ञायेल्या प्रतिपक्षांनीं देवांचा धर्म
धर्म. असें नामधेय देऊन, आम्हां आर्य-
हिंदूस ते देवपूजक अथवा देवांचे उपासक म्हणूं लागले,

आणि खुद्द आपणांस असुरधर्मानुगर्हीं असें नांव त्यांनीं दिलें. कारण, झेन्द आवष्टेत आणि इतर पारशीधर्म पुस्तकांत, देव शब्दाचा अर्थ पिशाच्च किंवा राक्षस असल्याचें दिसतें.

आम्ही देवादिकांची पूजा करितों, व त्यांजला वंद्य मानतो. त्याचप्रमाणें त्यांच्यासारखे यच्चावत् प्राणीमात्रावर परोपकार करणारे जे जे प्रचंड महात्मे आहेत, त्यांची देखील देवादिकांतच आम्ही गणना करितों. तसेंच, जेवढे जेवढे ह्मणून दुष्ट बुद्धीचे आहेत ते राक्षस कोटींतले समजून त्यांची आम्ही अवहेलना करितों, व त्यांस निंद्यही मानतो.

याप्रमाणें, पहिल्या कोटींतल्या वर्गास महात्मे समजून,

आम्ही त्यांजला देव अशी संज्ञा
 असुर किंवा अशुर-
 धर्म. दिली. आणि दुसऱ्या कोटींतल्या
 वर्गास क्षुद्रधी मानून, त्यांजला आ-
 म्ही असुरे ह्मणूं लागलों.

अनादिकालीं, व ऋग्वेदांत, असुर शब्द हा स-

१ "असुराचाच" "अहुर" असा झेन्द भाषेत अपभ्रंश झाला,

२ असुर हा शब्द कसा प्रचारांत आला, याविषयीं रघुवंशांत खालीं लिहिल्याप्रमाणें एक श्लोक आढळतो. त्यावरून, सुरापान किंवा मदिापान ज्यांनीं केलें, त्यांजला सुर ह्मणूं लागले. आणि जे तिच्यापासून अलिप्त राहिले, ह्मणजे ज्यांनीं तिचा स्विकार केला नाही, ते असुर झाले.

(पुढें चालू.)

असुर शब्दाचा ऋ- न्मानवाचक आणि आदरार्थी असे. ऋग्वेद कालातील व परंतु ऋग्वेद कालानंतर तो शब्द नदनंतरचा अर्थ. द्रोहबुद्धीने, किंवा विपक्षवृत्तीने, अथवा वैरभावाने लाविलेला असल्याचें आढळते; आणि विशेषतः त्याचा अशा अभिप्रायाचा अर्थ अथर्ववेदांत व त्यानंतरच्या काळांत केलेला असल्याचें, उघड रीतीने व्यक्त होतें.

ह्यावरून ऋग्वेदकालाच्या उत्तरार्धांत किंवा कदा-

(मागील पृष्ठावरून पुढें चालू चालू.)

सुराप्रेतिगृहाद्वाः सुरा इत्यभिविश्रुताः । अप्रतिगृहणातस्याद्द्वैतेया
श्चासुरातस्तथा ॥ ३ ॥ स. ५४ श्लो ॥

यावरून सुरापानाच्या संबंधानें भेदाभेद होण्यापूर्वी, असुर शब्द देवादिकांसही लावीत असत, असें दिसतें.

1 Dr Martin Haug, on the Parsee religion.
(P- P. 226-227).

२ वेदकालाचा पूर्वार्ध, इसवी सनापूर्वी दहा बारा हजार वर्षांपासून समजला पाहिजे. मोक्षमुल्लरभट्ट असें म्हणतात कीं, भाषेच्या इतिहासावरून पाहतां, आर्य लोकांच्या अति प्राचीन अस्तित्वाचा काल इ० स० पूर्वी दहा हजार वर्षे पोहोचविण्यास हरकत नाही. (लंडन् प्राच्य परिषद. तारीख ५ सप्टेंबर सन १८९२).

आनीविसांट म्हणते कीं, आर्यांच्या उत्पत्तीला सुमारे दहा लाख वर्षे होऊन गेलीं. (भारतीय साम्राज्य. पूर्वार्ध. पु. २. पान १६।११६).

(पुढें चालू.)

विभक्त होण्याचा
अनुमानिक काल.

चित् अखेरीस, आमचे इराणी बंधू
आमच्यापासून विभक्त झाले असावेत;
आणि तेव्हांपासूनच, असुर श-
ब्दाचा निन्दाद्योतक अर्थ जारीने प्रचारांत आला
असावा, असे अनुमान होतें.

असो. तात्पर्य इतकेंच कीं, आम्हांस (आर्य
हिंदूस) निन्द्य व तुच्छ समजून,
आमचे पारसीक बंधू आम्हांला
देव धर्मानुयायी म्हणूं लागले. आणि
आम्ही ज्यांस नीच व क्षुद्र समजत असूं, त्या असुरांस
त्यांनीं वन्द्य मानून त्यांचेंच नामधेय स्वीकारलें, व

(म गील पृष्ठावरून पुढें चालू.)

कित्येक विद्वान शोधकांचें आणखी असेही ह्मणणें आहे कीं:—

“Thus the Rigveda, the most ancient work that exists in any language known at present, must have been composed between 6,000 and 4,000 B. C.”

“ The period from 10,000 to 6,000 B. C. is also not too much for the development of that primitive Aryan language which afterwards blossomed in the Rigveda hymns, and branched off in several dialects, such as Greek, Zend and Sanskrit. ”

१ वेदांत आणि आमच्या यज्ञावत् दुसऱ्या धर्मग्रंथांत देव शब्दाचा अर्थ श्रेष्ठ किंवा अमानुषिक प्राणी असा आहे. परंतु पारसी धर्माच्या विन्दिदाद् ग्रंथांत, देव म्हणजे पिशाच किंवा

(पुढें चालू.)

आपल्या स्वतःला देखील अमूर धर्मानुयायीच म्हणण्याचा परिपाठ पाडला. पुढे झेन्ड भाषेत असुराचाच अहुर हा अपभ्रंश झाला.

आमच्या वैदिक धर्माचा तिरस्कार करून तो सोडून दिल्याबद्दल, यस्न नांवाच्या पारशी तद्विषयक झगधु- धर्म पुस्तकांतील धर्मपुस्तकांत स्पष्ट उल्लेख आहे. कारण, त्यांत एके ठिकाणी अगदीं

(मागील पृष्ठावरून पुढे चालू.)

राक्षस होय. ' विन्दिदाद ' हा ' वी दैवो दात ' याचा अपभ्रंश असून, त्याचा अर्थ देवांच्या विरुद्ध किंवा त्यांच्या उत्सारणार्थ दिलेला, (अथवा केलेला मंत्र), असा होतो आणि झरधुधर्म तरी ' वीदैवो ' म्हणजे देवांच्या विरुद्ध असलेला धर्म, अशा अर्थाने मानण्याविषयी त्या धर्मप्रतिष्ठापकांची आज्ञा आहे.

झरधुधर्माची अशी समजूत आहे की, देव शब्दांत जितकें ह्मणून अमंगल, अपवित्र, आणि अशुभ आहे त्याचा समावेश होत असून, देवांची नेहर्माच अन्याय व पाप करण्याची बुद्धि असते. परंतु, त्याच्या उलट असुर किंवा झरधुधर्माची स्थिति असल्याविषयी ते मानतात.

१ " असुरा " चाच " अहुर " हा अपभ्रंश आहे. संस्कृतापासून ज्या इतर पोटभाषा निघाल्या आहेत, त्यांपैकी कित्येकांत " स " च्या ठिकाणी " ह " चा आदेश केलेला दृष्टीस पडतो. सोम (रसाच्या) ऐवजी पारशीधर्मांत होम शब्दाचा उपयोग केलेला असल्याचेंही आढळून येतें.

२ यस्न शब्द यज्ञ शब्दाचा अपभ्रंश आहे.

उघड रीतीने, व कोणत्याही प्रकारचा पडदा न ठेवितां, असें साफ म्हटलें आहे कीं, अतःपर मी देवधर्माचा त्याग करून देवांशीं शत्रुत्वानें वागेन. आणि झरथुष्ट्राचा अनुयायी होऊन, अहुर (असुर) धर्माचा स्वीकार करीन.

एतावता, आर्यहिंदूंचें तेवढें वाईट, आणि आर्य-नांवाचा सदर मो- इराण्यांचें तेवढें चांगलें, इतक्याच बदला व त्यांच्या म- हेतूनें, किंवा अशा प्रकारचा मनावर नाचें समाधान. कांहींना कांहीं तरी संस्कार व्हाव एतदर्थच, आमच्या साम्नेवाल्यांनीं (आर्य इराण्यांनीं) फक्त नांवाचाच सदर मोबदला करून, आपलें तातपुरतें समाधान करून घेतलें असल्याचें दिसतें.

असो. इतकें झालें तरी, आमचे पारसीक बंधु हिंदु आणि झर- आमच्याच शाखेंतले असल्याकार- धुष्ट्र धर्माचें साम्य. णानें, त्यांच्या आणि आमच्या (हिंदु) धर्मांत, अन्य कित्येक गोष्टींत बरेंच साम्य राहिलें असल्याचें दिसून येतें.

आतां, हें साम्य ह्मटलें ह्मणजे ? पौराणिक आख्या-

१ यस्न (१२, १.)

“ I cease to be a Deva worshipper. I profess to be a Zoroastrian Mazdagasna (worshipper of Ahuramazda,) an enemy of the Devas, and a devotee to Ahura. „ * * *

(Dr Martin Haug, on Parsee religion. P.P. 163/164.)

यिकांत, २ यज्ञविधीत, आणि ३ कर्मकांडांत दृष्टिगोचर होतें, सबब त्याबद्दलचा क्रमशः विचार करूं.

पौराणिक आख्यायिकांतील साम्य.

वेदकालांत इन्द्राला देवांचा देव अथवा देवाधि-
इन्द्र. पति मानीत असत. परंतु झरथुष्ट्र-
धर्मांत देवाला पिशाच्च समजत असल्याकारणानें, हा
आमचा देवाधिदेव तद्धर्मियांचा पिशाच्चाग्रणी झाला,
यांत नवल तें कोणतें ?

शर्व. आमचा जो शर्व (शिव) तो त्यांचा
शैर्वदेव होय.

आमचे अश्विनीकुमार जे नासत्य, त्यांचें साम्य
नासत्य. नौनहैथ्य देवांशीं असल्याचें दिसून
येतें. हे देवांचे वैद्य असल्याविषयीं सुप्रसिद्धि आहे.

आमच्या झरथुष्ट्र बंधूनीं आर्यहिंदूंच्या देवगणास
पिशाच्च कोटींत घातलें खरें. तथापि, कांहीं कांहींस ते
देव कोटींतलेच समजत असून, त्यांस ते यजत (य-
जत्र) म्हणत. हेच शिंदे अविष्टेंतील (इझेड) किंवा
स्वर्गदूत होत.

ह्यांपैकीं सर्वांत श्रेष्ठ असा मित्र होय. हाच सर्व

१ ज्ञानावस्था हा यांतील मूळ शब्द होय. ज्ञा, व जा, हे
संस्कृत शब्द असून, त्यांचा अर्थ जाणणें किंवा व्याख्या असा
होतो. आतीं अविष्टा हा शब्द " अवस्था " शब्दापासूनच झाला
असून, त्याचा अर्थ संहिता होय. (माटिन् हौरुत पारसीक धर्म.
पान १२२ पहा.)

मित्र. जगाचा नियंता आणि अखिल विश्वाचा चालक असून, तो आमच्या वेदकालांतील मित्राशी साम्य पावतो. ह्यालाच अनुलक्षून असलेली ऋग्वेदांतील ऋचा महत्वाची व ध्यानांत ठेवण्यासारखी आहे, सबब ती याखाली देतो.

मित्रो जनान् यातयति प्रजानन्

मित्रो दाधार पृथिवी मुतद्याम्

मित्रः कृष्टी रनि मिषा भिचष्टे * * *

प्रसमित्रमर्तो अस्तु प्रयस्वान्यस्त

आदित्य शिक्षति व्रतेन

नहन्यते नजीयते त्वोतो नैनमहो

अश्रोत्यंति तो न दूरात् ॥

(ऋग्वेद. मं. ३.१९.)

सदरहू ऋचांचा भावार्थ असा आहे कीं, मित्र हा त्याचा प्रभाव. प्राणिमात्रास आपापल्या उद्योगाला लावितो. तो पृथ्वी आणि स्वर्ग यांचा केवळ आधार-स्तंभच आहे. कारण, त्याच्या आकर्षणानेच आकाशांतील गोलांची सुखरूप गति चालते, व यात्रा होते. आणि म्हणूनच त्याला घृताचा हविर्भाव द्यावा. हे मित्रा, जो मनुष्य तुझ्या नियमांस अनुसरून वर्ततो, आणि त्यांचें

यत्किंचित् देखील उलंघन करीत नाही, त्याला त्रिपुल सुख प्राप्त होतें. कारण, त्याला कोणी मारीत नाही, व तो कोणाकडून जिकलाही जात नाही. आणि म्हणूनच त्याला लांबचें किंवा दूरचें, म्हणजे कोणत्याही बाजूकडून, दुःखच प्राप्त होत नाही.

आमच्या वेदांतील अर्यमा नांवाची जी देवता आहे, अर्यमा.

ही शिन्द अविष्टा नामक झरथुष्ट्र धर्म पुस्तकांतील अर्यमा नांवाच्या देवतेशी निकट साम्य पावते.

भग नांवाची दुसरी एक देवता देखील पूजनीय भग.

असल्याविषवीं, ऋग्वेदांत उल्लेख आहे. ही मित्र, अर्यमा, आणि अदिति, यांच्या वर्गांतील असून, झरथुष्ट्र धर्मांत ह्या भगदेवतेला देव, किंवा दैव, असे मानतात.

अरमति.

अरमति आणि अरैमति या दोन्ही देवतांचें देखील असेच साम्य आहे.

आमची वायु देवता हीच शिन्द अविष्टेतील वयु देवतेशी साम्य पावते.

वेदकालांतील आमचा वृत्रघ्न हाच झरथुष्ट्र धर्मांतील वृत्रघ्न.

विरिश्रेष्ठ होय. आणि तो शत्रूंचा नाश करणारा किंवा जय देणारा, अशा प्रकारच्या सद्भावानें या ठिकाणीं मानलेला आहे.

येथें दुसरी एक गौष्ट विशेष ध्यानांत ठेवण्यासारखी असून, ती फार महत्वाची आहे. ती ही कीं, वृत्रघ्न हें नांव इन्द्राचेंच असतांही, ऋथुष्ट धर्मांत इन्द्रावर यच्चावत् वाईट गुणांचा, व सर्व दोषांचा आरोप करून, त्याला पिशाचराजा म्हणून ही संज्ञा दिली. परंतु तोच इन्द्र जेव्हां वृत्रघ्न नांवानें पुढें आला, तेव्हां तो लागलीच सन्मानाप्रत पावला, आणि त्याची देवकोटीत सुद्धां गणना झाली.

आमचा यमराजा हा पारशीधर्मांत यिमक्षैत या यमराजा. नांवानें सुप्रसिद्ध असून, ह्याचाच जामशिद् असा अपभ्रंश झाला आहे.

तुत ह्याचें कथन अथर्ववेदांत केलेलें दिसत असून, तुत. तो व्याधीचें उपशमन करित असल्याविषयीं, त्याची सुप्रसिद्धि आहे. तोच मनुष्यांस दीर्घायुषी करितो, आणि यच्चावत् दुष्कृतांचेंही निवारण करून टाकतो. शिन्दअविष्टृत ह्यालाच श्रित अशी संज्ञा आहे, व अहरिमानें जेवढे ह्मणून रोग उत्पन्न केले, त्या सर्वास बरें करणारा असा साम कुलांतील हा प्रथमचाच वैद्य होय.

वैवस्वत हा विवस्वत् याचा पुत्र असून, विवंध्वत्

१ मं. ६. ११३-१.

२ यजुर्वेद. तैत्तिरीय संहिता. १, ८, १०, २.

३ ऋग्वेद. ८, ४७, १३.

वैवस्वत आणि
विवस्वत्.

आणि त्रिवन्हौ हीं त्याच शब्दांचीं
रूपांतरें झालेलीं असल्याचें झिन्द-
अविष्ट्वरून दिसून येतें.

वेदांत त्रैतन म्हणून ज्याचें वर्णन आहे, त्यानें एक
त्रैतन अपत्य. प्रचंड राक्षस मारिला असल्याविषयीं
आख्यायिका आहे. ह्याचें उपनांव किंवा गोत्र अपत्य
असें होतें. आणि झिन्दअविष्ट्वेत त्रैतोन अथव्यो हें
ह्याच शब्दांचें रूपान्तर झाल्यासारखें दिसतें.

दानव शब्दाचा उपयोग, वेदांत आणि झिन्द-
दानव. अविष्ट्वेत, एकाच अर्थानें केलेला
असून, दोन्ही ग्रंथांत दानवांस शत्रू म्हणूनच मानिलेले आहे.

असो. याप्रमाणें, पौराणिक आख्यायिकांत आणि
नामधेयांत, अनेक प्रकारचें साम्य दृष्टिगोचर होतें.

यज्ञविधीतील साम्य.

इष्टि म्हणजे हवन किंवा नैवेद्य होय. हा शब्द
इष्टि. “ यज्ञ ” धातूपासून निघाला असून,
तो झिन्द अविष्ट्वेतील ईस्टि शब्दाशीं साम्य पावतो.

त्याचप्रमाणें आहुति शब्दाचेंही आहुइति शब्दाशीं
आहुति. अगदीं निकट साम्य आहे.

१ वन्दिदाद. भाग २ पहा. वन्दिदाद हा शब्द “ वी देवो
दात ” यावरून झाला असून, त्याचा अर्थ देवांविरुद्ध, ह्यणजे
राक्षसांविरुद्ध, दिलेले किंवा म्हटलेले, अथवा लिहिलेले, असा होतो.

तसेंच, याज्ञिक क्रिया चालविणारा पुरोहित आणि होता आणि अ- ऋत्विज् वर्ग, यांच्या नांवांतही ध्वर्युं. दोन्ही धर्मांत विशेष साम्य दिसून येतें. कारण, आमच्यांतील होता हाच अथथुष्ट धर्मातील श्रौता असून, अध्वर्यु हा रथ्वी होय. ह्या रथ्वीलाच हल्लीं रसिप ह्मणतात.

शिवाय, अग्निपात्र धरणारा जो अग्निध्र तोच त्यांचा अग्निध्र. अतरीवक्षो या नांवानें सुप्रसिद्ध आहे, व त्याच्याकडे देखील हेंच काम सोंपलेलें असतें.

आमच्या ज्योतिष्टोम आणि अग्निष्टोम यज्ञविधी- ज्योतिष्टोम, अ- तील कित्येक क्रिया अथथुष्ट धर्मा- ग्निष्टोम, पुरोडाश, व तील इज्ञेष्णे नामक विधीशीं बहु- उदकशान्त. तेक साम्य पावतात. आणि आमचां

पुरोडाश हाच त्यांचा दरुण असून, आमची उदकशान्त हीच त्यांचा श्रौथविधी होय. पुरोडाश म्हणजे यज्ञांत देवतांस अर्पण करण्याकरितां केलेल्या एका प्रकारच्या भाकऱ्या किंवा चपात्या होत. ह्या प्रत्येक देवतेस दोन दोन मंत्र म्हणून देण्याच्या असतात.

आमची दर्शपूर्णमासेष्टि ही पारसीकांच्या दरुण दर्शपूर्णमासेष्टि. विधीशीं पुष्कळ प्रकारें मिळती आहे. त्याचप्रमाणें, चातुर्मास्येष्टिंत देखील जो कांहीं विधि चातुर्मास्येष्टि. आम्हां ब्राह्मणांस करावा लागतो,

तोच पारसीक हे गहान्बर नामक विधीत करतात. मात्र भेद म्हणून इतकाच की, आमचे ब्राह्मण हे मेध्यपशूची वंपा, किंवा अन्य भाग, अग्नीला अर्पण करितात; आणि पारशी लोक तसें करीत नाहीत. ते मेध्यपशूचा कोणताही भाग अग्नीत न टाकतां, तो फक्त पवित्र समजून ते भक्षितात. असो. अशा प्रसंगी, मेध्यपशूचें मांस भक्षण करण्याविषयी ब्राह्मणांस सुद्धां परवानगी आहे.

कर्मकांडांतील साम्य.

आम्ही हिंदू लोक ज्याप्रमाणें अग्नीला पवित्र मानून अग्निपूजा. त्याची पूजा करितों, त्याचप्रमाणें पारशी लोक देखील त्याला अति पवित्र मानतात; त्याची अनेक प्रकारच्या सुगंध द्रव्यांनीं पूजा करितात; त्यांत खंडोगण्ती चंदन जाळतात; आणि तो आपल्या घरांतून नाहीसा न होण्याविषयी, किंवा तो न विझण्यासाठीं हरएक प्रकारें तजवीज राखतात.

आम्हीं ज्याप्रमाणें गाईला पवित्र मानून, तिला गोमातापूजन व पुजितों, व गोमाता समजतों, त्याचप्रमाणें पारशी लोक देखील समजतात. आम्ही गाईचें मूत्र आणि शैण पवित्र मानून, त्यांनीं घरांत सडा सारवण करितों, तसें तेही लोक करितात. गाईचें दूध, दही, तूप, मूत्र, आणि शैण, हे पांच

पदार्थ एकत्र करून, त्यांचें आम्ही पंचगव्य बनवितों, आणि एकंदर बाह्य व अन्तःशरीरशुद्धचर्थ तें पोटांतही घेतों. आमचे पारसीक बंधु देखील गाईच्या मूत्राचा पोटांत घेण्याकडे, किंवा शरीरशुद्धचर्थ अंगाला लावण्यासाठी, उपयोग करितात. ह्या गोमुत्राला ते गोमेझ असें म्हणतात.

हा पंचगव्याचा प्रकार पाहून, व आम्हीं आर्य लोक पंचगव्याचा युरोप- गौमूत्राचें प्राशन करितों असें ऐकून, संडांत उपयोग. पाश्चात्यलोक आणि त्यांचें सूक्तअ-सूक्त गोष्टींत केवळ अविचारानेच अनुकरण करूं इच्छिणारे कित्येक आमचे स्ववर्गीय बंधुजन, हे सखेदाश्चर्य तोंडांत बोटें घालतील. परंतु ह्या बरोबर त्यांनीं हें देखील लक्षांत ठेवावें कीं, गौमय आणि गोमूत्र हीं शरीरशुद्धीसाठी, सांप्रतकाळीं एकोणिसाव्या शतकांत, सुधारलेलें म्हणून म्हणविणाऱ्या युरोपखंडांत सुद्धा, तिकडील ज्ञानपद-वैद्य अगदीं ज़ारीनें प्रचारांत आणितात.

यज्ञोपवीत धारण करण्याविषयीं ज्याप्रमाणें आम्हांला

१ वृन्दिदाद. फरगद (स्कन्द) नववा पहा. हा प्रकार युरोपांत देखील सुद्धा आहे.

“ Such means as cow-dung, and cow-urine, are applied also on the Continent of Europe by peasant physicians, up to our time. ”

(Martin Haugh. Dr. Phil. vide His Parsee religion. P. 242).

यज्ञोपवीत. धर्माज्ञा आहे, त्याचप्रमाणे पारशी लोकांसही असल्या कारणाने, ते यज्ञोपवीत किंवा ज्ञानवे घालितात, आणि त्याला ते कस्ती म्हणतात. ते पांचव्या किंवा आठव्या वर्षापासून तो सोळाव्या वर्षापर्यंत धारण करण्याविषयीची मर्यादा आम्हां हिंदूस सांगितलेली असून, पारशीधर्मात हा उपनयनविधि सातव्या वर्षीच होतो.

आतां, झरथुष्ट्राचा काल, आणि त्यानें प्रतिष्ठापित केलेल्या धर्मातील मुख्य ग्रंथ, यांविषयीचें थोडेंसें विवेचन करून, हा लेख आटपता घेतों.

झरथुष्ट्राच्या कालाच्या संबंधानें बराच मतभेद अस-
झरथुष्ट्राचा काल. ल्याचें दिसतें. ग्रीक आणि रोमन लोकांच्या मतें तो फारच प्राचीन असावा. कारण लिडियाचा रहिवाशी म्झान्थॉस हा अगदीं प्राचीनतम ग्रीक लेखक असून, तो इ०स०पूर्वी ४७० व्या वर्षी उदयास आला होता. हा झरथुष्ट्राच्या कालाविषयीं असें लिहितो कीं, तो द्रोजन लडाईच्या पूर्वी सहाशें वर्षे उदयास आला असावा. म्हणजे ह्याच्या मताप्रमाणें त्याचा उदयकाळ इ०स० पूर्वी १९०० वर्षे, किंवा त्या सुमारास असल्याचें होतें.

१ भारतीय साम्राज्य. पूर्वाध. पुस्तक सहाशें. भाग ३५ वा. पान ३ रें. टीप १-२-३ पहा.

२ झरथुष्ट्राचाच झरदोष्ठ, किंवा जडदोस्त, अथवा दस्तूर, असा अपभ्रंश झाला आहे.

आरिस्टॉटल् आणि युडोक्सस् यांच्या समजुती-
प्रमाणें, तो प्लेटोपूर्वी देखील सहा हजार वर्षे झाला असावा;
व कांहींच्या मतें तो द्रोजन युद्धापूर्वी पांच हजार वर्षे
उदयास आला असावा.

विरोसोस् हा बाबिलोनिया देशाचा इतिहासकार
होऊन गेला. तो असें म्हणतो कीं, झरथुष्ट्र हा बाबिलो-
नियाचा राजा असून, एका राजघराण्याचा मूळपुरुषही
होता. ह्यांनीं इ० स० पूर्वी २२०० वर्षांपासून २०००
वर्षेपर्यंत राज्य केलें.

याबाबतींत पारशी लोकांची अशी समजूत आहे कीं,
झरथुष्ट्र हा डरायस्चा बाप जो हिस्टास्पीस् त्याच्या
वेळीं, म्हणजे इ० स० पूर्वी ९९० वर्षे उदयास आला
होता. परंतु ही समज चुकीची असल्याविषयीं, कित्येक
शोधक पंडितांचें म्हणणें आहे.

सुप्रासिद्ध विद्वन्मणि मार्टिन्हौ यांच्यामते तो इ० स०
पूर्वी १००० वर्षे होऊन गेला असावा, व ह्यानंतरच्या
कालांत तो झालाही नसावा. इतकेंच नव्हे तर, तो मोझेस्-
चाही समकालीन असल्याविषयीं त्यांचा पूर्ण अभिप्राय आहे.

पारसीकांच्या धर्मपुस्तकांस झिन्दअविष्टा म्हणतात,
पारशी लोकांची व पल्लवी भाषेंतल्या पुस्तकांत तर
धर्मपुस्तकें. हा शब्द उलटा, म्हणजे अविष्टा-
झिन्द असा लिहिण्याचा प्रचार आहे.

यासंबंधानें पारशी धर्माधिकार्यांची अशी समज आहे
झिन्दअविष्टा. कीं, अविष्टा म्हणजे मूळग्रंथ असून,
झिन्द म्हणजे पलुवी भाषेंत त्याचें केलेलें भाषांतर होय.
आतां ही कल्पना फक्त कांहीं अंशानें मात्र बरोबर आहे.

परंतु झिन्दअविष्टेचा खरा अर्थ म्हटला म्हणजे मूल-
त्याचा अर्थ. ग्रंथाचें ज्ञान, अथवा त्याजवरील
टीका, असा होय. कारण, झिन्द हा शब्द 'ज्ञा' (जा=
जाणणें, या) धातूपासून झाला असून, अविष्टा हा शब्द
' अवस्था ' शब्दाचें रूपान्तर आहे. तेव्हां " अवस्था "
शब्दाचा अर्थ, मूळअवस्थेंत दिसणारा किंवा असणारा
ग्रंथ, असा असल्या कारणानें, " झिन्दअवस्था " म्हणजे
मूळ ग्रंथावरील टीका, प्रदीपिका, किंवा व्याख्या होय.

ज्याप्रमाणें आमच्या हिंदूंच्या धर्मग्रंथांत श्रुति आणि
पारशी धर्मातील स्मृति असा भेद आहे, त्याचप्रमाणें
श्रुति आणि स्मृति. पारसिकांच्या धर्मग्रंथांतही आहे.
श्रुति शब्दानें वेदांचा बोध होतो, व स्मृति शब्दानें
धर्मशास्त्र समजण्याचें आहे.

विस्परद् आणि यस्न हे पारसिकांचे वेद किंवा

१ श्रुतिस्तुवेदो विज्ञेयो ।

२ धर्मवाक्यं तुवै स्मृति ॥

यस्न आणि विस्परद् हे पारसिकांचे
श्रुतिग्रंथ असून, वन्दिदाद हे त्यां-
चें स्मृति ग्रंथ होत.

यस्मिन् व विस्परद्
किंवा, श्रुतिग्रंथ आ-
णि बन्दिदाद किंवा
स्मृतिग्रंथ.

श्रुतिग्रंथच होत. द्विन्द भाषेतील
विस्परद् हा शब्द ज्ञाला असून,
विस्परद् हा शब्द ज्ञाला असून,
त्याचा अर्थ सर्वांत श्रेष्ठ किंवा मुख्य
असा होतो. ह्याचे एकंदर तेवीस अध्याय आहेत, आणि
यस्नांत सांगितल्याप्रमाणेंच यज्ञविधि, उदकशान्त, हवि
र्भाग, पुरोडाश, होम (किंवा सोम) पान, इत्यादि
प्रकार ह्यांतही दिसून येतात.

आतां, ऋतूला मुख्य मानण्याचें कारण असे कीं, ह्या
सृष्टीच्या उत्पत्तिक्रमांत प्रथमतः आकाश ह्याणजे अव-
काश किंवा काळ हाच निर्माण झाला असून, तदनंतर
वायु, अग्नि, आप् (पाणी), आणि पृथ्वी, वगैरे क्रमशः
उत्पन्न झाले. आणि ह्याणूनच कालाला मुख्य अथवा श्रेष्ठ
अशी संज्ञा दिली, व ऋतु हा कालाचाच विभाग असल्या
कारणानें, त्यालाही श्रेष्ठ मानिलें.

सदरीं लिहिल्याप्रमाणेंच विश्वाच्या उत्पत्तीचा क्रम अम-
ल्याविषयीं, खालीं लिहिलेल्या श्रुतिवाक्याचें प्रमाण आहे:-

आत्मनः आकाशः संभूतः ।

आकाशादवायुः । वायोरग्निः ।

अग्नेरापः । अद्भ्यः पृथिवी ।

पृथिव्या ओषधयः । (उपनिषद्.)

३ हा शब्द संस्कृत ऋतु शब्दापासून झालेला आहे.

असो. पारसिकांचा दुसरा श्रुतिग्रंथ म्हटला म्हणजे यस्त ग्रंथाचे पौ- यस्न होय. हा शब्द संस्कृत राणत्व.

“ यज् ” धातूपासून झाला असून, त्याचा अर्थ पूजा किंवा हवन करणे, असा होतो. ह्याचे बहात्तर अध्याय आहेत, आणि हा विस्परदपेक्षां, किंबहुना पारसिकांच्या सर्व धर्मग्रंथांतही विशेष जुना असल्या-विषयी, प्रसिद्ध जर्मन् पंडित माटिन् हौ यांचें मत आहे.

यस्नांत कांहीं प्राचीन व कांहीं अर्वाचीन असे ग्रंथ गाथा. आहेत; आणि पारसीक धर्मग्रंथांत गाथांच्या इतका पुराणतम ग्रंथच नसल्याविषयी कित्येक शोधकांची समजूत असल्या कारणानें, त्या प्राचीन ग्रंथांतच मोडतात.

“ गै ” म्हणजे गाणें, या संस्कृत धातूपासून गाथा हा त्यांचे छन्द. शब्द झाला असून, ह्यांतील छन्द वेदां- तल्या ऋचांच्या छंदाप्रमाणेंच आहेत. ह्या गाथा मुख्यत्वे- करून पांच आहेत: १ गाथा अहुणवैति, २ गाथा उस्त- वैति, ३ गाथा स्पेंटमैन्युस्, ४ गाथा वोहुक्षत्रेम्, व ५ गाथा वहिस्टोइस्टिस्.

यष्ट नामक ग्रंथांत एकाच ईश्वराची प्रार्थना सांगित- यष्ट. ली आहे. हा शब्द आमच्या इष्टि

१ यज=यज्ञ करणे. आणि ' न ' हा भाववाचक नाम साधण्या- करितां, आगम शब्दाला लावण्याचा शिन्द भाषेत परिपाठ आहे.

शब्दापासूनच झाला असून, होमयष्ट ह्मणून जो एक यस्नाचा भाग आहे, त्यांतील होम शब्द हा आमच्या वेदांत वारंवार आढळणाऱ्या सोमशब्दाशी, अर्थानें व क्रियेनें, साम्य पावतो. ह्या यष्टाचे चोवीस भागच हल्लीं उपलब्ध आहेत.

वन्दिदाद हा पारसिकांचा स्मृतिग्रंथ किंवा त्यांचे वन्दिदाद किंवा धर्मशास्त्र होय. ह्यांत आचार, विचार, संप्रदाय, धर्मसंहिता, कार्याकार्यनियम, दंड, शिक्षा, व प्रायश्चित्त, इत्यादींचा विचार केलेला आहे.

वन्दिदादचा कांहीं भाग नष्ट झाला असून, त्याच्या अवन्दिदाद व त्यांतील वशिष्ट राहिलेल्या भागाचे फक्त बाल विषय. वीस अध्याय मात्र उपलब्ध आहेत, व त्यांस फर्गद असें ह्मणतात. ह्याचे झरथुष्टस्मितमाशिवाय आणखीही अनेक प्रवर्तक असल्याचें दिसतें.

वन्दिदादचे पाहिले तीन अध्याय प्रस्तावनेदाखल असून, त्यांत बहुतकरून पौराणिक कथाभाग आहे.

I "Whilst Yāsna and Visparad represent the Vedas of the Parsees, their Vendidad corresponds exactly to the *Smritis* or collections of customs, observances, laws, penalties, and fines, which form the groundwork of the so-called Dharma Shastra. "

(Professor Martin Haug, on the Parsee religion. P. P. 220/221).

ह्यांत आर्यांच्या ज्या सोळा देशांत झरथुष्ट्रानें आपल्या धर्माचा प्रसार केला, त्यांचें वर्णन आहे. तसेंच ह्यांत यिमराजाचें (ह्यणजे यमधर्मराजाचें) ही थोडेंसें कथानक आहे, आणि शेतीची विशेष महत्वी चांगल्या प्रकारें सांगितली आहे. चारपासून सतरापर्यंतच्या अध्यायांत, व्यवहार, विधिनिषेध-नियम, धर्मव्यवस्था, नित्य-नैमित्तिक कर्म, आश्रमधर्म, आणि आन्हिकाचार, इत्यादि सांगितले आहेत. व अठरापासून बावीसपर्यंतचे अध्याय परिशिष्टादाखल जोडलेले आहेत.

चवथ्या फर्गदांत (अध्यायांत), दिवाणी आणि पारसिकांचे फौज-फौजदारी कायद्यांचें थोडेंसें दिग्दर्शरी व दिवाणी कायदे. र्शन केलेले दृष्टीस पडते. आतां, ह्या दिवाणी कायद्याची हिंदुआर्यांच्या दिवाणी कायद्याशी तुलना केली तर, फारच अन्तर दिसून येते. कारण, आमच्या दिवाणी कायद्यांत पुष्कळ तपशीलवार विवेचन पद्धतशीर रीतीनें केलेलें असल्यामुळे, तो सुधारणेच्या उच्च शिखराप्रत जाऊन पोहोचल्यासारखा भासतो. इतकें विवेचन वन्दिदाद ग्रंथांत आढळून येत नाही.

तोंडचा करार मोडला असतां, त्याला तीनशें फट-त्यांची तुलना. कयांची शिक्षा सांगितली आहे. ही अपराधाच्या स्वरूपाच्या मानानें भारी दिसते. तसेंच दुसऱ्या कांहीं अपराधांसही अशाच प्रकारच्या वाजवीपेक्षां

फाजील कडकपणाच्या शिक्षा सांगितल्या आहेत. त्यावरून फौजदारी कायद्यांत हिंदुधर्मशास्त्राप्रमाणेच ह्यांतही विशेष गौणत्व भासमान होतें.

असो. आतां, झरथुष्ट्रानें ज्या धर्माची प्रतिष्ठापना झरथुष्ट्र स्मितमा- केली, त्याचें मुख्य तत्त्व कोणतें होतें च्या धर्माचीं मूलतत्त्वां. याबद्दलचाच विचार करणें राहिला आहे. सबब तद्विषयक थोडेंसें विवेचन करून, हा भाग पुरा करितों.

झरथुष्ट्र स्मितमं हा एकेश्वर मंतवादी असें. तथापि, त्याचा अद्वैत वाद. त्याच्या पूर्वी जे सोष्यन्त नांवाचे अग्निपूजक होऊन गेले, ते अनेक देवतांस मानीत, व त्यांची पूजाही करीत. ह्या सर्व देवतांस त्यांनीं अहुर असें नामधेय दिलें होतें. आणि अहुर (असुर) ह्मणजे देवां-विरुद्ध असलेले प्राणी, अशी त्यांची समज असें.

पुढें, अशा प्रकारचा अनेक देवतार्चनविधि झरथुष्ट्रानें त्यां ईश्वराला दि ला पसंत न होऊन, त्यानें हें बव्ही-लेहें नामधेय. श्वर मताचे अजिबात बंडच मोडून टाकिलें, आणि त्या ऐवजी एकेश्वरी मताची संस्थापना केली. तदनंतर, त्यानें ह्या जगत्प्रभूला अहुरो मझ्दौ, ह्मणजे मझ्दौ नामक अहुर, असें नांव दिलें. व याचाच पुढें अहुरम-झ्द, ओरमझ्द आणि होरमझ्द असा अपभ्रंश होऊन, सांप्रतकाळीं होरमस्र्जी असेंच त्याचें रूपान्तर झालें.

आहे; व ज्याप्रमाणें देवांदिकांचीं नांवें आपण आपल्या मुलांबाळांस ठेवितों, त्याचप्रमाणें पारसी लोकांत देखील होरमस्जी हें ईश्वराचें नांव समजून, तेंच ठेवण्याचा सर्वत्र प्रचार आहे.

अहुरमझ्ड हें संयुक्त नांव असुरमैधा या संस्कृत शब्दांपासून झालेलें आहे. आणि त्याचा अर्थ देवांवि-
रुद्ध असणारा बुद्धिमान् (प्रभु), असा होतो.

झरथुष्ट्रस्पितम हा एकेश्वरी मतांतला होता खरा.

या जगांतील अस- तथापि, त्याचें दुसरें असें एक मत मतेविषयी त्याचें मत. असें कीं, ह्या अखिल सृष्टीची रचना किंवा उत्पत्ति, केवळ दोन तत्त्वांच्या संयोगानेंच झालेली आहे. इतकेंच नव्हे तर, हीं दोन्ही तत्त्वे विपरीत गुणध-
र्माची आहेत; ह्यणजे एक वाईट असून दुसरें चांगलें आहे. आणि त्याच कारणानें, या जगांत विषमता, सुख, दुःख, पुण्य, पाप, श्रीमान्, गरीब, धडाकडा, लंगडापांगळा, इत्यादि नानाप्रकारची असमता, ठिकठिकाणीं, किंबहुना सर्वत्रच दृष्टिगोचर होते.

भाग ४१ वा.

बौद्धधर्म.

बौद्धधर्म हा वेदधर्माचेच एक लहानसें पिळूं होय. बौद्धधर्म म्हणजे वेदां- किंबहुना निरीश्वरमताशिवाय ह्यांचें एक लहानसें पिळूं. तील बाकीचीं यच्चावत् नीतितत्त्वे वेदधर्मांतूनच उचलून, तीं पर्यायानें बौद्धधर्मांत सामील केलीं आहेत, असेंही ह्मणण्यास बिलकूल प्रत्यवाय नाही.

आमच्या वेदकालीन आर्यांचा भर विशेषतः कर्म- नूतन मत व कर्म- कांडांतच असे. कारण, त्यांच्या कांडाचा तिट्कारा. प्रथमावस्थेत, किंवा तत्कालीन समाजाच्या त्या बाल्यावस्थेत, ह्या भासमान होणाऱ्या पंचम-

I " Oldenberg had proved, out of the Buddhist scriptures, that Buddhism was a true product of Brāhman doctrine and discipline. Jacobi shows that both ' Buddhism and Jainism must be regarded as religions developed out of Brāhmanism not by a sudden reformation, but prepared by religious movement going on for a long time.' " (Dr. Hunter's Indian Empire .P. 161).

"It (Buddhism) started from Brāhmanical doctrines."

(Do. Do. P. 148 second Edn.)

हाभूतांचा प्रभाव त्यांच्या दृष्टिगोचर वारंवार होई; आणि अतएव तज्जनित संस्कार त्यांच्या हृत्पटिकेवर क्षणोक्षणीं घडून येत. त्यामुळे, होम किंवा हवन, मेघ किंवा इष्टि, स्तोम अथवा सोम, इत्यादि नानाविध विधीनीं ते ह्या पंच-महाभूतांचें अहर्निशीं तर्पण करीत, आणि अनेक दिक्-पालांस सदैव संतुष्ट राखीत.

परंतु, हा निरंतरचा कर्मविधि, किंवा हें रोजचें कर्म-त्यामुळे वैदिकध- कांड, आमच्या पूर्वजांपैकीं कित्ये-मांत झालेली दुफळी, कांस अगदीं नापसंत झालें. इतकेंच न त्याचा परिणाम. नव्हे तर, ते ह्या नेहमींच्या कर्म-कटकटीला बरेच कंटाळले. सबब, तत्संबंधानें ते नाराजी होऊन, त्यांनीं आपलें अंग त्यांतून अजिबात काढून घे-ण्याचा विचार केला. त्यामुळे, अर्थात् सनातन आर्यध-र्मांत बराच घोंटाळा होण्याचा रंग दिसू लागला, आणि वैदिक यज्ञविधींत देखील दुफळी माजली. तसेंच, एक-दर कर्मविधींचा खटाटोप करण्याची अवश्यकता आहे कीं नाहीं, याविषयीं बराच खल होत जाऊन, तार्किकज्ञानाचा पुष्कळच फैलाव झाला.

अशा स्थितींत, कित्येक ऋषिवर्य निरीश्वरवादी बनले. कित्येक असें प्रतिपादन करूं लागले कीं, त्रिविधतापार्ची

१ “अथ त्रिविधदुःखात्यंत निवृत्तिरत्यन्त पुरुषार्थः”
 “यद्वातद्वातदुच्छित्तिः पुरुषार्थस्तदुच्छित्तिः पुरुषार्थः”
 (कपिलरुत सांख्य प्रवचन.)

निरीश्वरवाद, कार्य- निवृत्ति हाच कायतो परम पुरुषार्थ
वाद, व कारणवाद. असून, त्या व्यतिरिक्त इतर यच्चावत्
खटपट अगदीं निरर्थक आहे. त्यामुळे, कित्येक सत्कार्यवादी
झाले; आणि कित्येकांनीं तर परिणामवादाचेंच अवलंबन केलें.

याप्रमाणें निरीश्वर मताची चर्चा एकदां सुरू झाल्या-
सांख्यदर्शन. वर, तें मत हळू हळू फैलावत चा-
ल्लें. तदनंतर, ह्या सिद्धान्ताची सार्थकता दाखविण्याकरतां,
कपिलमुनीनें सांख्यप्रवचन नांवाचा एक ग्रंथ केला, व
त्यांतील तत्त्वे आपल्या आसुरिनामक शिष्याला शिक-
विलीं. पुढें शिष्यपरंपरेनें हें मत विशेष प्रसृत होत गेलें,
आणि त्याला सांख्यदर्शन असें नांव पडलें.

ह्यावरून, वाचकांच्या लक्षांत इतकें सहजीच येऊन
त्याचा प्रवर्तक- चुकेल कीं, निरीश्वर मताचा मुख्य
पिल मुनि. प्रवर्तक कपिल होय. ह्या मतांत
कपिलासारखे महान् ऋषि परमात्म्याला मुळींच मानीत
नाहींत. तथापि, त्यांतही कित्येक सेश्वरवादी असल्या कार-
णानें, त्यांच्या मतास सेश्वर सांख्यप्रवचन, किंवा योगद-
र्शन ह्मणतात. ह्या षड्दर्शनांचें साद्यंत विवेचन चवथ्या
पुस्तकाच्या एकत्रिसाव्या भागांत केलें आहे. सबब, प्रस्तुत
प्रसंगीं, त्याविषयीं जास्त विवेचन करण्याचें कारण नाहीं.

आतां, कपिल मुनीचा काल इसवी सनापूर्वीं सुमारे एक-
त्याचा काल. हजार वर्षे असल्याविषयीं, कांहींचें

मत आहे. तेव्हां, बुद्ध उदयास येण्यापूर्वी अजमासे पांचशे वर्षे, किंवा त्याही पूर्वी, हे निरीश्वर मत भरतखंडांत धुमसत होतें, असेही ह्मणण्यास कांहीं प्रत्यवाय नाही.

वेदकालांत उपनिषदादि ग्रंथांनीं आर्यांची मूल-वेदप्रणितमार्ग व चीच असलेली कुशाग्रबुद्धि ज्यास्त गौतमाचें मतान्तर. तीव्र होऊन, हा जीव, ही सृष्टि, आणि हे भासमय होणारें मायाजाल, यांविषयीं अनेक क्रोटिक्रमाचा विलक्षण उपक्रम सुरू झाला; आणि ब्रह्म सत्य किंवा जगत् सत्य; तसेंच परमेश्वर आहे किंवा नाही; व कर्मविधि पाहिजे किंवा नको; यासंबंधानें अगदीं कडाक्याचा वाद मातला. तेव्हां अर्थात्च, वेदप्रणित-मार्गांत सहर्जीच दुई झाली. आणि कालांतरानें त्यांतील मते गौतमबुद्धास संमत न होऊन, सरतेशेवटीं त्यानें आपलीं तत्संबंधीं मते कायमचीं प्रदर्शित केलीं, व एक निराळाच धर्मपंथ काढला.

1 " I have also already remarked that the Buddhist doctrine was originally of purely philosophical tenor, identical with the system afterwards denominated the Sânkhya, and that it gradually grew up into a religion, in consequence of one of its representative having turned with it to the people, "

(History of Indian Literature. By Professor Weber. P. 284)

ह्या धर्माची प्रतिष्ठापना गौतम नांवाच्या बुद्धानेंच केली असल्या कारणानें, त्याला बौद्धधर्म म्हणतात. हा धर्म काला-चा प्रसार. नंतरानें इतका पसरला कीं, तो ह्या भूतलावरील पन्नास कोटी प्रजेनें प्रस्तुतकाळीं स्वीकृत केला असल्याचें, खालीं लिहिलेल्या कोष्टकावरून चांगं व्यक्त होईल.

उत्तर बौद्धधर्मानुयायी.	दक्षिण बौद्धधर्मानुयायी.	एकूण.
चीन. ... ४१,४६,८६,९९४	आनाम ... १,२०,००,०००	सर्व बौद्धधर्मानुयायी पन्नास कोटी आहे.
जपान. ... ३,२७,९४,८९७	सायाम. ... १,००,००,०००	
मांचुरिआ. ... ३०,००,०००	ब्रह्मदेश ... ५४,४७,८३१	
मोंगोलिया ... २०,००,०००	सिंहलद्वीप ... १५,२०,५७५	
कोरिआ. ८०,००,०००		
तिबेट. ६०,००,०००		
नेपाळ. ५,००,०००		
भुतान,सिकिम १०,००,०००		
काशमीर. २,००,०००		
लूसेन बेटें. १०,००,०००		
रूस वसाहती ... ६,००,०००		
इंग्रजी वसाहती. ५,००,०००		
डच वसाहती } ... ५०,०००		
आणि घाली. }		

आतां, स्थूल मानानें, नानाविध धर्मपंथानुयायांची त्याची संख्या. संख्या खाली दाखल केल्याप्रमाणें मानली तर, एकंदर पृथ्वीतील लोकसंख्येच्या एक त्रितीयांशापेक्षांही बौद्ध धर्मातील प्रजा ज्यास्त प्रमाणानें सांपडेल.

या भूतलावरील नानाविध धर्मांतील तपशीलवार लोकसंख्या.

धर्म अथवा पंथ.	लोकसंख्या.
बौद्ध.	५०,००,००,०००
हिंदू.	१६,००,००,०००
शिखि.	१२,००,०००
इस्लाम.	१५,५०,००,०००
रोमन्क्याथालिक.	१५,२०,००,०००
ग्रीकक्याथालिक.	७,५०,००,०००
इतर ख्रिस्ती.	१०,००,००,०००
ज्यू.	७०,००,०००
पारशी.	१,५०,०००
इतर धर्मानुयायी.	१०,००,००,०००

एकूण पृथ्वीवरील लोकसंख्या. १,२५,०३,५०,०००

(Rhys Davids on Buddhism. p.6).

तेव्हां, अशा प्रकारें विसृत असलेल्या बौद्ध धर्माचा त्याचा प्रवर्तक, व प्रवर्तक जो गौतमबुद्ध, त्याचा इतिवृत्तांत सांगितला असतां, तो थोडाबहुत तरी खचित बोधप्रद होईल, असें समजून तो येथें देतो.

ख्रिस्ती शकापूर्वी सहाशे वर्षांच्या सुमाराला, मगध मगध देश. देशाचा चांगला उर्जितकाळ येऊं लागला असून, तो त्यावेळीं बराच पुढें सरसावला होता असें दिसतें. हा मगध देश म्हटला म्हणजे सांप्रतचा दक्षिण बहार प्रांत होय.

ह्याच्या उत्तरेस लिच्छवि लोकांचा देश असून, त्यांच्या राजधानीचें ठिकाण वैशालि येथें होतें. दक्षिणेस काशीप्रांत असून, त्याची राजधानी बनारस येथें असे.

आणि कोसलदेश, पश्चिमेस कोसलांचें विस्तीर्ण राज्य यांचा उर्जित काळ. असून, त्याची राजधानी श्रावस्ति येथें होती. अयोध्या किंवा साकेत, येथील प्राचीन शहर मोडूनच त्याचें श्रावस्ति येथें नूतन स्थलांतर केलें असल्याचें दिसतें. येथें प्रसेनजित नांवाचा राजा राज्य करीत होता; व ह्याचाच प्रतिनिधी काशी प्रांताचा राज्यकारभार पहात असे. पूर्वेस अंगदेश होता, व त्याच्या राजधानीचें ठिकाण चंपा येथें होतें. मगध देशाची राजधानी राजगृही येथें असून, तेथें विविसार या नांवाचा राजा राज्य करीत असे.

आतां, कोसल आणि मगध, या दोन्ही देशांचे राजे शक्य लोक, व बलाढ्य असल्याकारणानें, त्यांच्यांत कोलियन लोक. आपआपसांत पुष्कळच प्रतिस्पर्धा आणि मत्सर असे. त्यामुळे, त्या दोहोंच्या दरम्यान जीं दोन

लहान संस्थानें असत, तीं एकप्रकारचें यथेच्छ व सुवेत्रेनैव अर्थें मुर्वें स्वातंत्र्य उपभोगीत. हीं दोन संस्थानें व्हटर्ली ह्यणजे शाक्य आणि कोलियन जातीचीं होत. ह्यांची वस्ती रोहिणी नामक नदीच्या दोन्ही तटांवर असे. एक बाजूला शाक्य नांवाचे लोक रहात, आणि दुसऱ्या तीरावर कोलियन लोक वास्तव्य करीत. आणि ह्या नदीच्या पात्रांतील पाण्यावरून, जरी त्या दोघांत हम्मेश तंटे बखेडे उत्पन्न होऊन बरीच यादवी माजे, तरी प्रस्तुत प्रसंगीं त्यांच्यांत परस्पर ऐक्य व स्नेहभाव असल्याकारणानें, कोलियन लोकांच्या राजानें आपल्या दोन आवडत्या कन्या शाक्यांचा राजा जो शुद्धोदन, यालाच विवाहविधीनें अर्पण केल्या होत्या.

शाक्यांच्या अधिपतीनें आपली राजधानी कपिलव-
गौतमाचें कुल. स्तु नामक नगरींत केली होती. हें शहर श्रीकाशीक्षेत्रापासून सुमारें पन्नास कोसांवर ईशान्य दिशेला आहे. ह्या राजाला सदरीं लिहिलेल्या दोन्ही स्त्रियांपासून मुळींच संतती नसल्याकारणानें, तो फारच खिन्न आणि उद्विग्न असे. परंतु सुदैवेंकरून, कालांतरानें त्याच्या एका स्त्रीस दोहाळे होऊं लागल्यामुळें, पोर्ट संतान होण्याची आशा वाटली, आणि सुचिन्हेंच दृष्टिगोचर होत चाललीं.

१ ह्या नदीला हल्लीं कोहाण असें म्हणतात.

पुढें, शुद्धोदनाची वडील गर्भिणी स्त्री, प्रसूत होण्या-
त्याचें जन्म. करितां आपल्या माहेरी जाऊं ला-
गली, त्यावेळीं ती मार्गांतच एका उपवनाच्या वृक्षवाटि-
केंत बाळंतीण होऊन, तिला एक सुलक्षण व दैदीप्यमान
पुत्ररत्न झालें. हाच भावी गौतमबुद्ध होय.

ह्याच्या जन्माच्या वेळेस, नानाप्रकारचे चमत्कार आणि
अद्भुत गोष्टी घडून आल्याविषयी,
त्यावेळीं घडून आ-
लेल्या अद्भुत गोष्टी. बौद्धधर्मग्रंथांत पुष्कळ वर्णन आहे.
इतकेंच नाही तर, त्या गौतमाचा
प्रभाव आणि त्याचे गुण, इत्यादींचा विलक्षण देव्हारा
तत्कालीन धार्मिक लोकांनीं निष्कारण मानविला, आणि
त्याचीं मनमानेल तशीं लांबलचक नांवेही ठेविलीं. कोणी
त्याला शाक्यसिंह ह्मणत. कोणी सिद्धार्थ, कोणी शा-
क्यमुनि, कोणी सुगत, कोणी जिन (जिंकणारा),
कोणी सर्वज्ञ, व कोणी लोकनाथ, इत्यादि अनेक नांवांनीं
त्यास हाक मारीत. आणि कोणी तर त्यास धर्मराज
अशाही संज्ञा देत.

असो. गौतम हारजपूत कुळांतिल असून, तो इ० स०
जन्मकाल. पूर्वी ६२२ व्या वर्षीं जन्मला. त्या-
चें जन्म झाल्यावर, बाळ व बाळंतीण यांजला कपिल-
वस्तूमच परत नेलें. परंतु तेथे पोहोचल्यानंतर, सुमारें सात

दिवसांनीच त्याची मातुःश्री निवर्तली, आणि त्यामुळे तें पोर उघडें पडलें. तथापि, ह्याची सापत्न माता जिवंतच होती. आणि ती ह्याच्या आईची सरुखी बर्हीण असल्याकारणानें, तिनें ह्याचें पुत्रवत् पालन केलें, व हरएक तऱ्हेनें उत्तम प्रकारची काळजी घेतली.

दिवसानुदिवस हें पुत्ररत्न मोठें होत चाललें. त्याची गौतमाची बाल्या-वस्था व युवावस्था. शैशवावस्था जाऊन, त्याला बाल्या-वस्था प्राप्त झाली. आणि बाल्यावस्था पुरी झाल्यावर, त्याजवर तारुण्याची झांक मारूं लागली. वृद्धावस्थेंत हा पुत्रोत्सव, व त्यांतही विशेषतः हें एकुलतें एकच पुत्ररत्न असल्या कारणानें, शुद्धोदनासारख्या पित्याला आपल्या मुलाचें लौकर लग्न होऊन, त्याचा मुख-सोहळा मोठ्या आनंदानें पहावा, अशी लालसा होणें अगदीं साहजिक होतें. त्यामुळे गौतमाचें लवकरच लग्न होऊन, तो ह्या संसारांतली क्षणिक परंतु अनुपम सौख्याचा अनुभव, त्याची धर्मचारिणी जी कोली राजाची कन्या, तिच्यासमवेत घेऊं लागला.

याप्रमाणें भरज्वानींत असून, ऐन तारुण्यभराचा मधुर क्षात्रधर्माकडेत्या- रसास्वाद घेण्यांत गुंग झाला अमतां, चें दुर्लक्ष्य, व तत्सं- व्यायाम, कुस्ती, तिरंदाजी, पट्टा, नवीं आरोग्य, घोड्यावर बसणें, नेम मारणें, इत्यादि

५ हिचें नांव सुभद्रा किंवा यशोधग असें होतें.

नानाविध जे क्षात्रधर्म, त्यांचें यथोचित परिशीलन करण्यांत गौतमाचें बरेंच दुर्लक्ष्य झाल्यासारखें दिसतें. त्या कारणानें, शाक्य लोकांनीं ह्या युवराजाबद्दलचें गाऱ्हाणें खुद्द शुद्धोदन राजापर्यंत नेलें, आणि आपला भावीराजा अंतःपुरांतील युवतिजन कटाक्षानींच मोहीत होऊन, तल्लीलासुखास्वादांतच तो सदैव निमग्न असतो, असें त्यांनीं त्यांस भासविलें.

अशा प्रकारें, कुसुमशराच्या पंशांत सांपडल्याबद्दल-
 तो दूर करण्यावि- चा जो आरोप गौतमावर आला,
 षयीं त्यानें केलेला तो त्याला बिलकूल सहन झाला ना-
 प्रयत्न. हीं. त्यामुळें, त्यानें आपल्या राज्यांत
 लागलींच दवंडी पिटविली, आणि क्षात्रविद्येच्या नाना-
 विध शाखेंत कुशल व निपुण असलेले, ठिकठिकाणचे
 लोक एकत्र होतील, अशी तजवीज केली. पुढें, सर्व
 समाज जमल्यावर गौतमानें स्वतःच सर्वांशीं सामना केला,
 आणि प्रत्येक बाबतींत आपला पटईतपणा, खुबी, व
 अद्वितीय चातुर्य दाखवून, अखिल जनांस तोंडांत बोटें
 घालावयास लाविलें, अशी आख्यायिका आहे.

असो. इतकें झालें तरी, गौतमाच्या चित्तास प्रथम-
 गौतमाच्या मना- पासूनच समाधान म्हणून काडीमा-
 ची अस्वस्थता. चही नव्हतें. त्याला हें यच्चावत्
 ऐहिकसुख अगदींच क्षणभंगूर व नाशवंत वाटे. त्यामुळें,

तो नेहमीं एकांतवासांत जाऊन, ह्या जगांतील सुखदुःखा-विषयीं पुष्कळ विचार करी. उत्पन्न झालेल्या प्राणि-मात्रास अहर्निशीं किती तरी दुःख भोगावें लागतें, या-बद्दलच्या विचारांत तो निरंतर निमग्न असे. राज्याचें ऐश्वर्य, संपत्तीचे विलास, तारुण्याची मजा, गृहसौख्याचें अमृतपान, युवतीजनाचें मनोहर कटाक्ष, मातापितरांचें अप्रतीम प्रेम, बंधुवर्गाचें सांन्निध्य, आणि प्रियभार्येचें साहचर्य, यांपैकीं एक देखील आपल्या अंतसमयीं उप-योगीं पडणारें नाहीं, असें त्यास वाटत असे. इतकेंच नव्हे तर, ह्या दुनियेंतील यच्चावत् सौख्य निःसंशय अशाश्वत आहे, असें तो निश्चयपूर्वक मानी.

गौतमाला ही जी विरति झाली, ती एका वृद्ध मनु-तिचें कारण. प्याची गलितावस्था, दुसऱ्या एकाची व्यथितावस्था, आणि तिसऱ्या एकाचें विशीर्यमाण असें प्रेत पाहून झाली असल्याविषयीं, एक चमत्कारिक आख्या-यिका आहे.

अशा प्रकारच्या विरतावस्थेंत गौतम असतां, त्याला त्याला पुत्ररत्नाची एक पुत्ररत्न झालें. ह्या पुत्रजन्माची प्राप्ति. खबर त्याला एका उद्यानांत मिळाली असून, त्या वेळीं तो पारमार्थिक विषयांत अगदीं निमग्न होऊन गेला होता. त्यामुळें, त्याला तद्विषयक आनंद न होतां, त्यानें उलट असे उद्गार काढिले कीं, “ हें एक

नूतन व बलवत्तर बंधन प्राप्त झालें आहे, व त्यांचा छेद लवकरच करणें अगदीं इष्ट आहे. ”

पुढें, स्वगृहीं गेल्यावर गौतम हा एके दिवशीं रात्री तिघा परिणाम. आपल्या रंगमहालांत शिरला. तेथें आपल्या प्रियभार्येच्या कुर्शांत तें नूतन झालेंचि चिमुकलेंसे पुत्ररत्न पाहून, त्याला फार आनंद वाटला. पण त्या आनंदासरसाच त्याला पुष्कळ गहिंवरही आला, आणि ते अर्भक आपल्या करकमलांत घेऊन त्याचें शेवटलें चुंबन घ्यावें, असें त्यास वाटूं लागलें. परंतु तसें करून त्याचे मनोरथ परिपूर्ण होण्याला कांहींच इलाज नव्हता. कारण, त्या बालकाच्या आईनें त्याच्या डोक्यावर हात ठेवून, त्याला आपल्या कुर्शांत घेऊन शयन केलें होतें. त्यामुळें, तिला जागें केल्याशिवाय, त्या अर्भकाला घेण्याचा सर्वच मार्ग खुंटला होता.

अशा स्थितींत असतां, गौतमाचें चित्त द्विधा झालें.

गौतमाच्या मना- आणि एकीकडे आड व दुसरीकडे ची द्विधा वृत्ति. विहीर, अशी त्याची अवस्था होऊन गेली. पुत्रप्रेमानें त्या बालकाचें चुंबन घेण्याविषयींची तर त्याला अत्युत्कट इच्छा झाली. परंतु त्याचें चुंबन घेणें ह्मणजे आपल्या प्राणेश्वरीला जागृत करणें होय; व ती जागी झाली ह्मणजे आपला इष्ट हेतु सिद्धीस जाईल किंवा नाहीं, अशाविषयीं तो अगदींच साशंक होता. कारण,

तिच्या देखत, किंवा तिच्या इच्छेविरुद्ध, तिला सोडून जाण्याचें त्याच्या मोठें जिवावर आलें होतें. इतकेंच नव्हें तर, हा संसार सोडून तपोवनांत जाण्याचा जो आपला बेत, तोही ती गोष्ट तिला कळल्यावर जेथल्या तेथें तसाच थिजणार, असें त्याला खचितच वाटत होतें.

कारण, तिचें तें कमनीय वपु, तें मनोहर मुखकमल, तिचें कार्य. ते आकर्ण नेत्र, तें अंगसौष्टव, व ती हृदयद्रावक आणि चित्ताकर्षक मुद्रा, इत्यादि पाहून, कोणाच्याही अंतःकरणाला पाझर सुटल्याशिवाय राहणारच नाही. मग अशा सुशील कांतेनें आपल्या प्रियपतीकडून, संसारत्याग व अरण्यवास करण्याविषयीचें त्याचें मनोगत ऐकिलें असतें तर, तिची काय अवस्था झाली असती, आणि त्यामुळें तिच्या नेत्रकमलांत अश्रुबिंदु येऊन, त्या आश्रुधारांचा, किंवा तिच्या म्लान वदनाचा, अथवा तिच्या त्या कण्ठस्वराचा, व त्या सविनय प्रार्थनेचा, ह्या श्राव्यसिंहावर कौणता आणि कसा परिणाम झाला असता, याची सहजीच कल्पनां होण्यासारखी आहे. सबब, त्याबद्दल जास्त वर्णन न करितां, तत्संबंधी विचार करण्याचें काम मीं वाचकांकडेसच सोंपतों.

अशा प्रकारच्या मनाच्या चंचल अवस्थेंत, गौतमानें गौतमाचें धैर्य व आपला सर्वसंगपरित्याग करण्याविषयीचा जो निश्चय, तो अगदीं दृढतर केला. आणि

पुत्रवात्सर्य व पत्नीप्रेम या दोहोंवरही कायमचें पाणी सोडून, तत्संबंधी अक्षय्य उदासीनत्व त्यानें मोठ्या धैर्यानें धारण केलें.

असो. हीच वेळ कायती कठिण आणि परम दुःसह वानप्रस्थाश्रमाचें होती. व हिच्या तडाक्यांतून वटा-अवलंबन. वण्याचेंच महत् संकटाचें होतें. परंतु, त्या अलौकिक नरश्रेष्ठाला धैर्याचें चांगलेंच पाठवळ असल्याकारणानें, तो त्यांतून अचानक पार पडला. आणि त्यामुळे, पुढील मार्ग चोखाळण्यास त्याला फारशी अडचणच पडली नाहीं. त्यानें लागलीच पत्नी व पुत्र, माता आणि पिता, बंधु व स्वजन, घर आणि दार, संपत्ति व ऐश्वर्य, सौख्य आणि विलास, इत्यादींचा त्याग करून, त्याच रात्री एकदम वनाचा रस्ता पकडला.

त्याच्या बरोबर प्रथमतः चन्न नांवाचा त्याचा एक चन्न नांवाच्या वि- अत्यंत विश्वासूक परिचारक असून, श्वासूक परिचारकास त्याला त्यानें कोली प्रदेशाच्या हद्दी- रजा. पलीकडील अनोभा नामक नदी ओलांडून जाईपर्यंत, आपल्यापार्शीं ठेवून घेतला होता. ही नदी ओलांडून गेल्यावर, गौतमानें आपल्या अंगा- वरील सर्व वस्त्रालंकार काढून ते चन्नाजवळ दिले, आणि त्याला आपल्या पित्याकडे जाण्यास सांगितलें. चन्नानें गौतमाच्या सन्निध राहण्याविषयी पुष्कळ आग्रह केला.

परंतु तो चन्नाला लगाला कीं, जर तूं परत गेला नाहीस तर, हें वैराग्य धारण करून हा जो बानप्रस्था-श्रम मीं स्वीकारला, त्याची खबर माझ्या घरच्या माणसांस कशी कळेल ? सबब तूं जा, आणि त्यांजला इत्थंभूत वर्तमान सांग.

याप्रमाणें कांहीं तरी साळापाला लावून, गौतमानें मोतमाचा क्षौर- चन्नाला रजा दिली; आणि आपण विधि. क्षौरविधि करवून, भगवीं वस्त्रें परिधान केलीं. तदनंतर त्यानें राजगृहीचा मार्ग धरला. ह स्थळ गौतमाला विशेष रमणीयसें भासलें. कारण, तें पवित्र अशा मंदाकिनीच्या एका सुंदर दरींत असून, त्याच्या सर्भोवतीं पांच बाजूला अरण्यावृत असे विचित्र शैलपाद होते. त्यामुळें, ज्याला म्हणून एकांतवासाची विशेष प्रीति आहे, त्याला तें अतीव मनोहर वाटण्या-ह्जारिखें होतें.

शिवाय, या ठिकाणींच राहण्याचें गौतमाला दुसरें राजगृहीची रमणी- एक कारण झालें. तें असें कीं, येथें श्रुता, व ऋष्याश्रमाचें कित्येक विद्वान ब्राह्मणांची आणि सानिध्य.

पूजार्ह महर्षींची वस्ती होती. हे तपो-निधी या अरण्यांत निरंतर तपश्चर्या करीत, व ईश्वरसेवेंत आपला काळ सदैव आनंदानें घालवीत. आणि ह्यांजकडून अध्यात्मज्ञान प्राप्त व्हावें, एतदर्थच तो तेथें राहिला होता

अलार आणि उद्रक हे यांपैकीच दोन प्रचंड तत्त्ववेत्ते होते. ह्यांच्याजवळ अनुक्रमाने गौतम्याजवळ गौतमाचा मानें षड्दर्शनांचा चांगला अभ्यास केला, आणि त्यांजकडून वेदान्त

शास्त्र व हिंदूंची तत्त्वविद्या, हीं पूर्णपणे समजावून घेतलीं.

तथापि, ह्यांतील ज्ञानाने गौतमाचे काडीमात्र देखील गौतमाची उद्वि- समाधान झाले नाही; किंवा त्याच्या मता. मनाला तिळभरही शांतता वाटली नाही. तेव्हां अर्थात्च त्याने ही दिशा सोडली, आणि थोडे दिवसपर्यंत तपश्चर्या करून कांहीं अंतर्ज्ञान झाले तर पहावे, या हेतूने तो चरुवेळा नामक निबिड अरण्यांत गेला.

परंतु येथेही, त्याला तथ्यांश ह्मणून कांहींच प्राप्त झाला त्याला एकदम नाही. सबब तो निरंजरा नदीच्या प्रांत झालेले तत्त्वज्ञान. तर्ती गेला, आणि सुप्रसिद्ध असा जो बोधिवृक्ष त्या खाली तळ देऊन, तेथेच त्याने आपले आसन मांडिले. या ठिकाणी त्याचे सत्वहरण करण्याच्या उद्देशाने, माराने (कामदेवाने) आपल्याकडून लागेल तितका प्रयत्न केला. परंतु त्यांत त्याला यत्किंचित्ही यश न येतां, उलट गौतमाचीच सरशी झाली. आणि त्याच्या मनावर अकस्मात सत्याचा

१ सांप्रतच्या बुद्धगया नामक देवालयानजीकचाच हा वन-प्रदेश होय.

प्रकाश पडून, त्याला एकाएकी तत्त्वज्ञान प्राप्त झाल्या-
सारखें भासलें. त्याच्या सर्व शंका एकदम मावळल्या.
व त्याला असे वाटूं लागलें कीं, उपनिषत्श्रवण किंवा
वेदान्तज्ञान, तत्त्वमीमांसा किंवा षड्दर्शनचिंतन,
तपश्चर्या अथवा शारीरिक कष्ट, यांपैकी एकांत देखील
यत्किंचित् सुद्धां तात्पर्य नसून, १ मनाचा जय,
२ वासनेचा क्षय, आणि ३ भूतानुकंपा म्हणजे प्राणि-
मात्रावर दया, ह्यांतच मनुष्यदेहाचा कार्यभाग, हेंच
नृजन्मसाफल्य, व हीच मोक्षप्राप्ति होय.

याप्रमाणें गौतमाचें अज्ञानपटल एकदम दूर होऊन,
गौतमाचें धर्मा- ज्ञानसूर्याच्या प्रदीप्तीनें त्याचा भ्रां-
न्तर व धर्मोपदेश. तितमस एका क्षणांत लयास गेला.
तदनंतर त्यानें काशी क्षेत्राची वाट धरली, व तेथें बौद्ध
धर्माचें जें तत्त्वाष्टक, त्याचें खरें इंगीत अखिल जनसमू-
हास तो जाहीर करूं लागला. त्यामुळें, सुमारे पांच महि-
न्यांच्या आंतच त्याच्या पक्षाला एकंदर साठ असामी
मिळाले, व त्या सर्वांनीं धर्मान्तर करून बौद्धधर्म स्वीका-
रला. कोणी एका सावकाराचा यश नांवाचा मुलगा होता.
त्याला ह्या संसाराचा आणि यच्चावत् विषयसुखाचा अगदीं
वीट व तिटकारा आल्याकारणानें, तोही गौतमाचा चेला
बनला होता. सबब त्याला काशीक्षेत्रीं ठेवून, गौतम हा
उरुबेला नांवाच्या निवासस्थानाप्रत परतला.

येथें आल्यावर, सर्वास बौद्धधर्मोपदेश करण्याचें काम त्याच्या लोकसमा- त्यानें जारी ठेविलें. त्यामुळें, त्याच्या जावर, व प्रजेवर ज्ञा- वाग्जालांत कश्यपगोत्रज असे तीन लेला परिणाम. ब्राह्मण सांपडून, त्या विचाऱ्यांनीं तत्काल धर्मान्तर केलें. ह्या कडकडींत तपोधनांनीं व कर्मनिष्ठ ब्राह्मणांनीं बौद्धधर्म स्वीकारल्या कारणानें, गौतमाचा बहुतेक मार्ग चोखाळल्या सारखाच होऊन, इतर बाजारबुणगें आणि अशिक्षित समाज हा देखील त्याच्या कळपांत हं हं ह्मणतां शिरला. आणि अशा प्रकारच्या मतान्तरामुळें, एकंदर हजार लोक बौद्धधर्मा- नुयायी झाले.

इतका कार्यभाग झाल्यावर, गौतम हा आपल्या धर्मा- राजावर झालेला न्तर झालेल्या नूतन परिवारासहित परिणाम. राजगृहीस आला. येथें मगध देशाचा राजा शेनिय विंबिसार हा राज्य करीत होता. त्याला ही बातमी कळतांच तो त्याच्या भेठीला सामोरा गेला, आणि कश्यपादि ब्रह्मर्षींनीं देखील धर्मान्तर केल्याचें अवलोकन करून, त्यानेंही आपल्या अनुयायि- जनासहित बौद्ध धर्म स्वीकारला.

याप्रमाणें, बौद्धधर्मसंस्थापक ह्मणून गौतमाची कीर्ति चोंहोकडे पसरली, आणि तिचा परिमल थेट त्या- च्या जन्मभूमिकेपर्यंत जाऊन थडकला. त्यामुळें, आपल्या

ह्या अलौकिक पुत्राला मरणापूर्वी एकदां तरी पहावें, अशाविषयीची इच्छा त्याच्या बापाला झाली, व ती त्यानें साहजीकच प्रदर्शित केली. ही वार्ता गौतमाच्या कानीं पडतांच त्यानें तिकडे जाण्याचा निश्चय केला, आणि कपिलवस्तूची वाट धरली. येथें आल्यावर नगराबाहेरच्या एका आश्रमांत तो उतरला, आणि गांवांतून नित्यशः भिक्षा आणून, आपला उदरनिर्वहा करण्याचा त्यानें क्रम ठेविला.

परंतु ही गोष्ट त्याच्या बापाला रुचली नाहीं, हें सांगा-
पितापुत्राची भेट. वयासच नको. उघडच आहे कीं, ज्या ठिकाणीं त्याचा बाप राज्य करीत होता, त्या नगरांत एखाद्या भिकाऱ्याप्रमाणें जर त्याचा मुलगा वरोवर भिक्षा मागूं लागला, तर ती गोष्ट त्या पित्याला कशी म्हणून आवडावी ? अर्थात्च नाहीं. तेव्हां शुद्धोदनानें तत्संबंधीं आपली अप्रीति व पराङ्मुखता प्रदर्शित करून तो गौतमाला बोलला कीं, आपण क्षत्रिय राजवंशांतले असून, आपणांपैकीं एकानें देखील आजपर्यंत कधींही भिक्षा-जन केले नाहीं. असें असून, तूं ह्या भिक्षावृत्तीचें अवलंबन केलेस, हें चांगलें नाहीं.

त्यावेळीं, आपल्या पित्याचें माषण शांतपणें ऐकून घेऊन गौतमानें प्रत्युत्तर दिलें; “ महाराज, आपण व आप-

ल्या कुटुंबांतील माणसें राजवंशी असतील, परंतु मी सिद्ध असून बुद्ध वंशांतला आहे. ”

तदनंतर, त्या राजानें आपल्या पुत्रास राजवाड्यांत गौतमाची व त्या- नेलें, व तेथें त्याला सर्व मंडळी च्या पत्नीची भेट. भेटली. परंतु त्याची पत्नी यशोधरा त्याला भेटली नाहीं असें पाहून, गौतमच तिच्याकडे गेला, आणि तिला त्यानें बौद्धधर्माचा उपदेश केला. तथापि, तिनें धर्मांतर केलें नाहीं. पण राहुळ (गौतमाचा मुलगा), हा जरी लहान होता, तरी त्यानें त्याचें धर्मांतर करविलें.

हें पाहून, गौतमाच्या बापाला फारच वाईट वाटलें, राहुलाचें धर्मांतर, आणि अतीव विषाद झाला. सबब, व शुद्धोदनाचा सेद. त्यानें गौतमाला अशी सुचना केली कीं, मातापितरांच्या संमतीशिवाय पुनश्च कोणत्याही बालकाचें धर्मान्तर करूं नये. ती गोष्ट गौतमानें कबूल केली, आणि त्याप्रमाणें अमलांत येण्याकरितां एक नियम घालून, तत्संबंधीं धर्मबंधनच करून टाकिलें.

कालान्तरानें, त्यानें आपली पत्नी यशोधरा व सावत्र गौतमाच्या कुटु- मातुःश्री प्रजापतिगौतमी, यांजला- बाचें धर्मान्तर, ही आपल्याच कळपांत घेतलें. कारण, गौतमाचा बाप नव्वद् वर्षांचा वृद्ध झाल्यावर निवर्तल्या- मुळें, त्या अवलांचें संरक्षण करण्याला मार्गें कोणीच राहिलें

नव्हतें. सबब, त्यांच्या इच्छेस अनुकूल होऊन, त्यांने त्यांचेही धर्मान्तर करविलें.

धर्मान्तराच्या संबधानें बौद्ध ग्रंथांत ज्या कित्येक गोष्टी सांगितलेल्या दृष्टीस पडतात, त्या केवळ बालिश असल्याकारणानें अगदींच भरंवसेलायक वाटत नाहींत. सबब, मी त्या येथें सांगित बसतच नाहीं. मात्र, मुद्याच्या गोष्टीपैकीं एकही गोष्ट राहणार नाहीं, अशाविषयीं योग्य ती काळजी घेऊन, मी वाचकांची अवश्य ती सेवा करीन.

असो. अशाप्रकारें, या भरतखंडांत हा बौद्धधर्म
 ब्राह्मण धर्मांचें सा- दिवसानुदिवस पुष्कळच फैलावत
 म्राज्य, व बौद्धधर्मा- चालला, व तो वृद्धिंगत होण्यासाठीं
 चा पगडा. म्रौतमानें देखील पुष्कळ खटपट के-
 ली. तो नाना प्रदेश हिंडला. जागोजागीं त्यांने व्याख्यानें
 दिलीं. ठिकठिकाणीं त्यांने धर्मोपदेश केला, आणि विल-
 क्षण चमत्कारही दाखविले. त्यामुळें, कांहीं शतकेपर्यंत,
 बौद्धधर्मांने या भरतभूमीवर आपला बराच पगडा बस-
 विला होता, असें ह्मणण्यास विलकूल हरकत नाहीं. तथापि,
 ह्या धर्माबरोबरच ब्राह्मणधर्मही आपलें डोकें वरच करून
 होता, असें कोणालाही कबूल करणें भाग आहे.

गौतमबुद्ध हा ऐंशी वर्षांचा वृद्ध झाल्यावर मरण

१ ह्या चमत्कारांचे वर्णन, बौद्धधर्मग्रंथांत विशेष रीतीनें केलें आहे.

गौतमाचा निर्वाण पावला. तोंपर्यंत, त्याने आपले सर्व काल. आयुष्य आत्मोन्नतीत व धर्मोपदेश करण्यांतच खर्च केले. त्याच्या चरितांतील महत्वाच्या गोष्टी खाली लिहिल्याप्रमाणे आहेत.

त्याचे जन्म.....इ० स० पूर्वी ६२२ वर्षी.

त्याची बाल्यावस्था व

तरुणावस्था.....इ० स० पूर्वी ६०३ पर्यंत.

त्याचा गृहस्थाश्रम.....इ० स० पूर्वी ५९३ पर्यंत.

त्याचा संसारत्यागइ० स० पूर्वी ५९२ व्या वर्षी.

त्याचा वानप्रस्थाश्रम.....इ० स० पूर्वी ५८८ पर्यंत.

त्याचे आत्मज्ञान.....इ० स० पूर्वी ५८८ व्या वर्षी.

त्याचा धर्मोपदेश.....इ० स० पूर्वी ५८६ पासून तो

इ० स० पूर्वी ५४३ पर्यंत.

त्याचे निर्वाण.....इ० स० पूर्वी ५४३ व्या वर्षी.

गौतमबुद्धाचे सर्व शिक्षण ब्राम्हणांच्या हातून; व

गौतमाचे शिक्षण, त्यामुळे अर्थात ब्राह्मण पद्धतीस

व त्याचा त्याच्या म- अनुसरूनच झाले असल्याविषयी,

तावर झालेला परिणाम. ऐतिहासिक प्रमाणांवरून खात्रीपूर्वक

कळून येते. आणि त्याने बौद्धधर्म नांवाचा जरी निरा-

ळाच पंथ काढला होता, तरी त्याचे एकंदर आचार व

विचार, आणि नीति व नय, हीं केवळ हिंदुधर्मतत्त्वांसच अनुसरून होती, असें ह्मणण्यास कांहीं एक प्रत्यवाय नाही.

वाल्यावस्थेंत किंवा युवावस्थेंत, आणि गृहस्थाश्रमांत, त्याचें अवस्थान्नय, किंवा वानप्रस्थाश्रमांत, त्याला जें जें व ब्राह्मणांचें गुरुमुख. विद्यामृत ह्मणून प्राप्त झालें, अथवा त्यानें ज्या ज्या तत्त्वविचारांची माहिती करून घेतली, किंवा त्यांनीं ज्या ज्या वेदान्तविषयांचा अभ्यास केला, त्या सर्वांत, त्याला ब्राह्मणांचेंच गुरुमुख प्राप्त झालें होतें. त्यामुळे, गौतमाच्या धर्मपद्धतींत यत्किंचित् देखील कल्पकता दृष्टिगोचर होत नाही. किंवा त्यांत एकादौ अद्भुत नूत-

1 "Gautama was born, and brought up, and lived, and died a Hindu."

(Rhys Davids, on Buddhism. P. 83.)

2 "There was not much in the Metaphysics and psychology of Gautama which cannot be found in one or other of the Orthodox systems, and a great deal of his morality could be matched from earlier or later Hindu Books. Such originality as Gautama possessed lay in the way in which he adopted, enlarged, enabled, and systematized that which had already been well said by others; in the way in which he carried out to their logical conclusion, principles of equity and justice already acknowledged by some of the most prominent Hindu thinkers."

(Rhys Davids on Buddhism. P. 84.)

बौद्ध धर्मातीतलक- नतासुद्धां भासत नाही. आणि त्यांत
 त्यकतेचा अभाव. अदृष्टपूर्व असें कांहींच नसल्या का-
 रणानें, त्याचा चमत्कारही वाटत नाही. इतकेंच नव्हे तर,
 हिंदूंचा धर्मविषयक आणि नीतिविषयक तत्त्वे, हीं प्रत्यक्ष
 अथवा पर्यायानें अखिल बौद्ध धर्मांत इतस्ततः व्याकीर्ण
 झालेलीं दृष्टीस पडतात, असेंही म्हणण्यास काडीमात्र
 बाध येत नाही.

गौतमबुद्धाच्या पंधाचीं मूलतत्त्वे म्हटलीं म्हणजे
 गौतमबुद्धाच्या १ आत्मोन्नति, आणि २ मनोनि-
 पंधाचीं मूलतत्त्वे, व ग्रह, हीं होत. अहर्निशीं कष्ट करून
 आपली काया झिजवावी, षड्रिपूंचें दमन करून शांति-
 मुख संपादावें, आणि मनोनिग्रहानें आत्मोन्नति साधावी,
 येवढाच कायतो ह्या धर्माचा मुख्य हेतु होय.

आतां, हिंदुधर्माचें पर्यवसान देखील हेंच आहे. परंतु,
 हिंदुधर्माचें पर्य- ह्या दोहोंत भेद म्हणून इतकाच कीं,
 वसान. बौद्धधर्म निरीश्वरवादी असून,
 हिंदुधर्म सेश्वरवादी आहे.

असो. ही आत्मोन्नति प्राप्त होण्यासाठीं, गौतमानें
 खालीं लिहिल्याप्रमाणें आठ मार्ग सांगितले आहेत.

१ सच्छ्रद्धा. २ सद्ग्राह्या.

३ सद्वाक्. ४ सदाचरण.

५ सदुपजीविका. ६ सद्व्यवसाय.
७ सदवधान. ८ सद्भावना.

ह्या आठ मार्गांचें अवलंबन केलें म्हणजे संसारबंधना-
मार्गाष्टक. पासून सुटका होऊन निर्वाण प्राप्त
होतें, असें बौद्धांचें मत आहे.

हिंदुधर्मांत पुनर्जन्म मानला असून, सुखदुःख आणि
हिंदु व बौद्धधर्मा- अवस्थावैषम्याचें कारण संचित,
तील भेद. प्रारब्ध, आणि क्रियमाण, यांज-
वरच मुख्यत्वेकरून अवलंबून असल्याविषयीं, आर्हती
मानतो. परंतु ही पुनर्जन्माची कल्पना बौद्धधर्मांत नाहीं.
तथापि, कर्माप्रमाणें फल, आणि मागील क्रियेप्रमाणें
पुढील जन्माची प्राप्ति, या समजुतीवर बौद्धांची अचल
श्रद्धा आहे.

विश्वदेवकुल, अनेक देवतासामर्थ्य, त्या सर्वांची कर्तृत्व-
शक्ति, आणि त्यांची दरम्यानगिरी, हीं जशीं हिंदुधर्मांत
मानिलीं आहेत, त्याचप्रमाणें ह्या सर्व देवांस बौद्ध-
धर्मांतही प्रमाणीभूत धरलेले आहेत. मात्र, भेद म्हणून
इतकाच कीं, आर्हती फक्त एका ईश्वरालाच सर्व श्रेष्ठ
मानीत असून, बौद्ध हे केवळ पवित्राचरणासच विशिष्ट
मानतात. पण ते ईश्वराला मुळींच मानीत नाहींत.

मिळून एतावता, निरीश्वरमताशिवाय, बौद्धधर्मांत म्हणण्यासारखा विशेष यत्किंचित् देखील नाही.

बौद्धधर्मातील नी- आतां, बौद्धधर्मातील नीतिवचनें, तिवचनें, नियम, व व वैदिक नियम, आणि नैयमिक अनुशासन. अनुशासन, यांविषयी थोडेंसे दिग्दर्शन करूं.

गृहस्थ किंवा भिक्षुक, यांजला मुख्यत्वेकरून पांच नियमांचेंच बंधन असून, ह्या पांच नियमांस पंचशील अशी संज्ञा आहे. हे पांच नियम खाली लिहिल्याप्रमाणें होत,

- १ प्राणिहत्या करूं नये.
- २ दिल्याशिवाय घेऊं नये.
- ३ अनृतभाषण करूं नये.
- ४ मद्यपान करूं नये. आणि
- ५ परदारागमन करूं नये.

याशिवाय खाली लिहिलेले दुसरे तीन नियम पाळण्या-विषयी देखील अनुज्ञा आहे.

- ६ रात्रीं अकालिक अन्न घेऊं नये.
- ७ गंधमाल्यादि धारण करूं नये.
- ८ जमिनीवर घातलेल्या विछान्यावर श-यन करूं नये.

ह्या तीन व पूर्वीच्या पांच आज्ञा मिळून अष्टांगशील या

नांवांनै त्या सुप्रसिद्ध आहेत. आणि धर्मशील गृहस्थाश्रम्यांनै त्यांचें अवश्य अवलंबन करावें, अशी त्यांत शिफारस केली आहे.

सदरहू आठ अनुशासनाखेरीज

९ नर्तन, संगीत, गान, व रंगोपजीवन,

यांपासून निवृत्ति, आणि

१० सोने व रुपें याला न शिवणें,

या दोन अनुज्ञा असून, ह्या सर्वांस दशशील अशी संज्ञा आहे.

अन्य किरकोळ नियम. याशिवाय

१ मातापितरांचें मुलांस शिक्षण.

२ गुरूचा शिष्यास उपदेश.

३ पति आणि पत्नी यांचें परस्परांशीं वर्तन.

४ मित्र व सहचर यांचा अन्योन्यभाव.

५ घनी व चाकर यांचा परस्पर संबंध.

६ प्राकृतजन व दीक्षित यांचा परस्पर अनुषंग;

इत्यादि संबंधीं विवेचन देखील गौतमानें केले आहे.

तथापि, ह्या सर्वांचें तपशीलवार वर्णन मनुस्मृतींत चांगल्या प्रकारें दिसून येतें. सबब एकंदरीनै विचार करितां, बौद्ध धर्मांत नवीन म्हणून कांहींच नाहीं, असें सहजीच लक्षांत येण्यासारखें आहे.

बौद्धधर्म उदयास येण्यापूर्वीं जैनमते प्रचारांत होतें,

1 "Jacobi shows that both 'Buddhism and

(पुढें चालू.)

बौद्ध धर्मापूर्वींचें असा कित्येक पाश्चात्य विद्वानांचा जैनमत. अभिप्राय आहे. आणि हे दोन्ही पंथ ब्राह्मण धर्मापासूनच उद्भवले आहेत, असें ते प्रतिपादन करितात.

हिंदुधर्माप्रमाणेंच जैनधर्म देखील, आत्मा सर्वत्र जैनमताचीं तत्त्वां. आहे, असें मानतो. परंतु ही कल्पना बौद्धधर्माला संमत नाही.

जैनधर्मात श्वेतांबर आणि दिगंबर असें दोन पं. त्यांतील पंथ व आहेत. जैनस्मृति व ग्रंथसंपत्ति ग्रंथसंपत्ति. इ० स० पूर्वीं तीनशें वर्षांपासूनची असल्याचें कळते.

(मागील पृष्ठावरून पुढें चालू.)

Jainism must be regarded as religions developed out of Brahmanism. * * *

“ And he brings forward evidence for believing that Jainism was the earlier outgrowth. ”

* * *

“ In doctrine, the Jains accepted the Brahman pantheistic philosophy of the Atman, or Universal Soul. Buddha made a further divergance. He combated the Brahman doctrine of the Universal Soul; and the Jain dogma, of the elements and mineral being endowed with souls, finds no place in Buddhist philosophy. ”

(Dr. Hunter's Indian Empire. p. p. 161-162.)

1 Dr. Hunter's Indian Empire. P 162.

बौद्धधर्मातील ग्रंथसंपत्ति.

येथपर्यंत आपण बौद्धधर्मातील ठळक ठळक गोष्टींचा विचार केला. आतां, या धर्मातील ग्रंथसंपत्ति किती, व कशा प्रकारची आहे, याविषयी कांहीं दाखला मिळाला तर पाहूं.

बौद्धधर्मातील ग्रंथसंपत्तीसंबंधीं हल्लीं जी माहिती उपलब्ध आहे त्यावरून, ती बरीच थसंपत्ति. मोठी असल्याचें दिसतें. कित्येक पाश्चात्य गृहस्थांनीं शोध करून, या धर्माचीं अनेक हस्तलिखितें मिळविलीं, आणि कांहींनीं तर कित्येकांचीं भाषांतरे देखील केलीं. त्यामुळे, तद्विषयक साद्यंत हकीकत कळण्यास, हल्लीं बरेंच चांगलें साधन झालें आहे.

इंग्रजांच्या तर्फेचा रेसिडंट म्हणून, मिस्टर हॉइसन नेपाळांत मिळालेला हा इ० स० १८३३ पासून १८४३ पर्यंत नेपाळांत होता. त्यावेळीं, प्रथमतः त्यानेंच बौद्धधर्माचीं उपलब्ध असलेलीं सर्व हस्तलिखितें गोळा करण्याचा प्रयत्न केला, आणि अनेक प्रकारचे हस्तलेखही मिळविले. पुढें त्यानें ८९ रुमाल (कागदांचीं पुडकीं) बंगालच्या एशियाटिक् सोसायटीकडे पाठविलीं; ८९ रुमाल लंडन येथील रॉयल एशियाटिक सोसायटीकडे पाठविले; ३० रुमाल इंडिया आफ्फिस लायब्ररींत पाठविले; ७ रुमाल ऑक्स-

फर्ड येथील बाँडलीन नामक लायब्ररींत पाठविले; आणि १७४ रुमाल पारीस येथील सोसायटी एशियाटिक् नामक संस्थेला, किंवा प्रत्यक्ष मॉन्सियर बर्नाफ्ला पाठविले.

हीं पुढकीं पोहोचल्यावर बर्नाफ् स्वस्थ बसला नाहीं.

तत्संबंधीं बर्नाफ्चें त्यानें त्यांचें मनःपूर्वक परिशीलन परिशीलन. केले; त्यांतील विषय काळजीपूर्वक समजावून घेतला; आणि एकंदर सर्व हकीकतीची सुसंगतवार व्यवस्था लाविली. तदनंतर इ० स० १८४४ सालीं त्यानें एक निबंध लिहिला, आणि त्याला “ भारतीय-बौद्धधर्मातिहासविषयक प्रस्तावना ” अशा आशयाचें नामधेय दिलें.

बर्नाफ्नें हा जो निबंध लिहिला, त्यांत बौद्धधर्माचें तद्विषयक युरोप-विवेचन अगदीं शास्त्रीय पद्धतीनेंच स्थांचें कुत्रहल. केलेलें असल्याकारणानें, त्याची विशेष कीर्ति झाली. आणि त्यामुळें, त्या विषयाकडे सर्व युरोपस्थ पंडितांचें विशेष रीतीनें लक्ष्य लागून, या बाबतींत जास्त माहिती मिळण्यासाठीं त्यांनीं हरतऱ्हेचे प्रयत्न चालविले.

क्सोमा नामक हंगेरियन पंडितानें देखील या कामीं क्सोमाचे प्रयत्न. पुष्कळ परिश्रम केले, आणि बुचारेस्टपासून बगदाद, तेहेरान, खुरासान, बुखारा, काबूल, लाहोर, काश्मीर, लडक, सिमला, दासजि-

लिंग, तिबेट, वगैरे अनेक देशांत पर्यटन करून, ठिक-ठिकाणीं माहिती मिळविली.

रेव्हरंड् साम्युअल वील यानें चिनी भाषेंत असलेले बीलचे परिश्रम. सर्व ग्रंथ मिळवून, ते एकत्र करण्याचें श्रेय घेतलें. त्याचप्रमाणें, जपानांत उपलब्ध असलेले सर्व बौद्ध ग्रंथ मिळविण्याच्या हेतूनें अन्य रीतीनें तजवीज झाली. ती अशी कीं, प्रसंगविषेशीं इंग्लंडांत जपानचा वकील गेला असतांना, सदरहू ग्रंथ मिळविण्याची तजवीज करून पाठवून देण्याविषयी त्याला विनंति करण्यांत आल्यावरून, त्यानें ती गोष्ट कबूल केली. पुढें तो टोकियो येथें परत आल्यावर, तद्विषयक सर्व ग्रंथ गोळा करण्याचें त्यानें फर्माविलें; व त्यामुळें एकंदर बरेच ग्रंथ एकत्र झाले.

याप्रमाणें इंग्लंडास रवाना होण्याकरितां हा जो ग्रंथ-जपानांत, व चीन-समूह जमविला, त्याला “ पवित्र-देशांत मिळालेले ग्रंथ. कोषत्रय ” असें नामधेय दिलें होतें. ह्यांत एकंदर दोन हजार ग्रंथ असून, अनेक शतकेपर्यंत भरतखंडांतून चीन देशांत जी ग्रंथसंपत्ति लोटली, तीच ही होय.

अशोकवादशहाच्या वेळेस देखील भरतखंडांतून भरतखंडांतून द्वी-सिंहलद्वीपांत, इ० स० पूर्वी २४२ पातरीं गेलेले ग्रंथ. व्या वर्षाच्या सुमारास पुष्कळ ग्रंथ

गेले. आणि त्यांतच बौद्धधर्मविषयक असे अनेक ग्रंथ होते. हे “ पीतकत्रय ” या नांवाने अजून देखील द्वीप मजकुरी सुप्रसिद्ध आहेत.

बौद्धधर्मासंबंधी माहिती ब्रह्मदेशांतूनही बरीच मिळाली असून, बिगान्डेडकृत गौतमचरित्रांत तद्विषयक इतिवृत्तांत आहे.

नेपाळ, तिबेट, चीन, आणि जपान, या उदीचीन देशांतील बौद्धधर्मास उत्तरस्थ बौद्धधर्म, आणि सिंहलद्वीप व ब्रह्मदेश, येथे चालत असलेल्या बौद्धधर्मास दक्षिणस्थ बौद्धधर्म ह्मणतात. उत्तरस्थ बौद्धधर्मांत महायान नामकस्मृति षालतात; आणि दक्षिणस्थ बौद्धधर्मांत हीनयान नांवाच्या स्मृतिवचनाला मान देतात.

चीन देशांत, बौद्धधर्माचा शिरकाव इ० स० च्या बौद्धधर्मग्रंथाचा पहिल्या शतकापासून झाला. तथापि, द्वीपांतरी प्रसार. इ० स० च्या चौथ्या शतकापर्यंत तो राजधर्म झाला नव्हता. सिंहलद्वीपांत इ० स० पूर्वी तिसऱ्या शतकांतच ह्या धर्माचा फैलाव झाला, आणि तेथील तिस्स नामक राजाने तो धर्म इ० स० पूर्वी २४२ व्या वर्षी स्वीकारला. व एतन्निमित्तच, अशोक बादशहाने आ-

पल्या महेन्द्र नांवाच्या मुलास मोठ्या ल्वाजिम्यानिशीं त्या वेटांत पाठविला होता.

अशोक हा बौद्धधर्माचा मोठाच अभिमानी व पोषिदा होता. त्यामुळे, भरतभूमींत, आ-
आशिया, यूरोप, व शियाखंडांतून त-
द्विषयक प्रसार. ह्या धर्माचा प्रसार व्हावा ह्मणून
त्यानें आपल्या हयातींत एकसारखा प्रयत्न चालविला.
इतकेच नव्हे तर, यूरोप आणि आफ्रिकाखंडांत सुद्धा,
तद्धर्म प्रसारार्थ त्यानें आपले धर्मोपदेशक पाठविले. आणि
त्याप्रमाणे सिंहलद्वीप, सीरिया, मासेडोनिया, व
इजिप्त (मिसरदेश), येथे त्यांनीं आपला कार्यभागही
साधला.

बुद्धाचा निर्वाणकाळ झाल्यावर, पहिली संगीति
महिली बौद्धधर्म ह्मणजे धर्मसभा, इ० स० पूर्वी ९४३
सभा व पीतकत्रय. त्या वर्षी भरली असल्याविषयी बहु-
मत आहे. ह्या परिषदेत (१) बुद्धानें आपल्या चेल्यांस
शिकविलेले पाठ, (२) त्यानें त्यांस केलेला उपदेश,
आणि (३) त्यानें अमलांत आणिलेलीं नीतितत्त्वे, यां-
विषयींचेच विवेचन करण्यांत आले. आणि त्यांसच पुढे
पीतकत्रय असें नांव पडलें; व तीं १ सूत्रपीतक, २ वि-
नयपीतक, आणि ३ अभिधर्मपीतक, या नामधेयानें

अजूनही सुप्रसिद्ध आहेत. ही पहिली धर्मसभा राजगृह येथे भरली होती.

तदनंतर शंभर वर्षांनी, म्हणजे इ० स० पूर्वी ४४३ दुसरी बौद्धधर्म सभा, दुसरी बौद्धधर्म सभा सभा. (संगीति), वैशाली येथे भरली.

हीत बौद्धधर्मात असलेले अनेक मतभेद काढून टाकण्या-विषयांची चर्चा झाली. परंतु इच्छित हेतु सिद्धीस न जातां, तीत उलट तटच पडले.

याप्रमाणे, आपापसांत अशी फाटाफूट झाली, तरी बौद्धधर्माची वाढ ह्मणून बिलकूल खुंटली नाही. इतकेंच नव्हे तर, तो एकसारखा वृद्धिगतच होत चालला; आणि पुढील दोनशे वर्षांच्या मुदतीत, त्यानें बहुतेक उत्तरहिंदुस्थान व्यापून टाकिलें.

पुढे, अशोक बादशहा गादीवर बसल्यानंतर तर,

तिसरी बौद्धधर्म-सभा, व धर्मस्तपुकांचा प्रसार.

ह्या धर्माला प्रत्यक्षच राजाश्रय मिळाला; आणि इ० स० पूर्वी २४४ व्या वर्षी, त्यानें तिसरी संगीति. म्हणजे बौद्ध धर्मसभा, पाटणा येथे

भरविली. हीत एक हजार सभ्य गृहस्थ जमले असून, बुध्दाच्या नांवावर जे कांहीं अनाचार करण्यांत येत असत, ते त्यांनीं अजिबात बंद केले. आणि ह्यानंतर

लवकरच दक्षिणआशियांत बौद्धधर्म सर्वत्र पसरत चालला, व धर्मपुस्तकेही तयार करण्यांत आलीं.

बौद्धधर्म प्रसृत करण्याच्या संबंधानें अशोक बाद-
अशोकाच्या वेळीं, शहानें आपली कीर्ति खचित अज-
बौद्धधर्माची व्याप्ति. रामरच करून ठेविली. युरोपखंडांतील व्होलगा नदीपासून तों तहत जपानपर्यंत, व सिंहलद्वीप आणि सुद्ध (सायाम), यां देशापासून तों थेट मोंगोलिया आणि सायरीरियापर्यंत, बौद्धधर्माचा चांगलाच बोलवाला होता. किंवा, थोडक्यांत पर्यायानें असेही झटलें तरी चाळेल कीं, व्होलगा नदीपासून तों तहत स्थीर-महासागरापर्यंतच्या पूर्वपश्चिम प्रदेशांत, आणि हिंदीमहासागरापासून तों थेट उत्तरमहासागरापर्यंतच्या दक्षिणोत्तर सरहद्दींत, बौद्धधर्मध्वज बराच कालपर्यंत एकसारखा फडकत राहिला होता.

इतकेंच नव्हे तर, बौद्धधर्माच्या संबंधानें अशोक धर्मसंबंधानें अशो- बादशहाचें नांव सर्वतोमुखी होतें. काची कीर्ति. त्याची धवलकीर्ति सर्वांच्या कर्णरंध्रांत दुमदुमत होती. आणि तद्विषयक प्रेमचंद्रिकेच्या योगानें, अखिल जनाच्या चित्तचकोरास अत्यंत होत होता.

I " His (Asoka's) name is honoured wherever the teachings of the Buddha have spread, and is revered from the Volga to Japan, from Ceylon and Siam to the borders of Mongolia and Siberia,"

(Rhys Davids, on Buddhism. p. p. 221-222).

या संबंधानें एका ग्रंथकारानें असें म्हटलें आहे कीं, अशोकाची इतरां- प्राणिमात्राच्या कीर्तीचें प्रमाण, त्या- शीं तुलना. ला पूज्य मानणाऱ्या लोकांच्या सं- ख्येवरूनच जर करणें न्यायाचें आणि प्रशस्त होईल, अथवा त्याला पूजाई मानून त्याची जे जे लोक म्हणून प्रशंसा करितात किंवा त्याचे जे कोणी गुणानुवाद गातात, त्यांच्या परिमाणावरूनच जर तें सिद्ध करता येण्यासा- रिखें असेल, तर युरोपखंडांतील सुप्रसिद्ध पुरुषद्वय शार्लमेन आणि सीझर यांच्यापेक्षां देखील, अशोक बादशहाच्या कीर्तीचा परिमल प्रचंडतर होता.

पुढें कनिष्क राजाच्या कारकीर्दीत, बौद्धधर्माची

1 Says Koppen, 'If a man's fame, can be measured by the number of hearts who revere his memory, by the number of lips who have mentioned and still mention him with honour, Asoka is more famous than Charlemagne or Caesar.'

२ हा इ०स० च्या दहाव्या वर्षाच्या सुमारास राज्य करूं लागला असल्याचें कित्येक पंडितांचें मत आहे. व चवथी संगीति नामक धर्मसभा इ० स० ४० सालीं भरली असावी असें वाटतें. कनिष्क राजाचें राज्य फार विस्तृत असून, काबूल, हिंदुकूश, बोलरपर्वत, यार्कंड, सोखन, काश्मीर, लडाक, मध्यहिमालयपर्वत, आग्र्यापर्यंत गंगा व यमुना नदीच्या कांठचा प्रदेश व त्यावरील मैदानें, राज- पुताना, गुजराथ, सिंध, आणि पंजाब, हे त्याच्या अमला- खालीं होते.

चवथी सभा (संगीति) भरली, चौथी बौद्धधर्मस- व हींत पांचशें पंडित जमले भाव कारिकात्रय. होते. ह्यांनी पीतकत्रयावर कारिका म्हणून तीन टीकारूप ग्रंथ केले, व ते खाली लिहिलेल्या नांवांनी सुप्रसिद्ध आहेत.

१ उपदेश नांवाची कारिका सूत्रपीतकावर केली.
२ विनयविभाषाशास्त्र नांवाची टीका विनयपीतकावर केली. आणि ३ अभिधर्मविभाषाशास्त्र नांवाची वृत्ति अभिधर्मपीतकावर केली. ह्या प्रत्येकांत एक लक्ष श्लोक असल्याविषयी हूणसंग लिहितो.

इ० स० ६३४ सालीं, शिलादित्य बादशहाच्या का- पांचवी बौद्ध धर्म- रकीर्दीत, बौद्धधर्माची पांचवी सभा सभा. ह्यणजे शेवटली संगीति, कनोज (कान्यकुब्ज) येथें भरली होती. त्यावेळीं, हीनयान नामक स्मृतिवचनांतील उपदेश दूषणार्ह ठरला.

भाग ४२ वा.

ख्रिस्तिधर्म.

मागील भागांत हिंदुधर्मापासून बौद्धधर्माची कशी
बौद्धधर्मापासून ख्रि- उत्पत्ति झाली, हें थोडक्यांत सांगि-
स्तिधर्माची उत्पात्ति. तलें. सबब प्रस्तुत भागांत, बौद्धधर्मा-
पासून ख्रिस्तिधर्म कसा उदयास आला, या विषयींचें
थोडेसे दिग्दर्शन करूं.

आतां, ख्रिस्तिधर्माचें विवेचन करितांना, ह्या धर्मा-
हिंदुव बौद्धधर्माचे वर बौद्धधर्माचा झालेला संस्कार
त्याजवर झालेले सं- ज्याप्रमाणें ठायीं ठायीं दृष्टिगोचर
स्कार. होतो, त्याचप्रमाणें हिंदुधर्माचा
गंधही त्या धर्मांत अनेक वेळा दृष्टीस पडतो. आणि
तसें होणें देखील अगदीं साहजिकच आहे.

कारण, हिंदुधर्माच्या आद्यनिर्झरापासूनच अन्य
धर्माचें प्रवाह प्रसृत झाले आहेत. आणि त्यामुळेंच, त्या
मुळच्या झण्यांतील प्रतिबिंब व झांक, अथवा स्वाद आणि
माधुर्य, हीं तत्प्रसृत प्रवाहांत किंवा शाखांत अवश्य
आविर्भूत व्हावीत, यांत कांहींच नवल नाहीं. मात्र,

हिंदुधर्माचा अन्य धर्मावर झालेला संस्कार अथवा गंध, काचित् ठिकाणीं अगदीं प्रत्यक्ष नजरेस येतो, किंवा कित्येक स्थळीं तो केवळ पर्यायानेंच भासमान होतो.

ह्यासाठीं, ख्रिस्तिधर्मावर, बौद्धधर्माचे अगर हिंदुधर्माचे जे जे संस्कार म्हणून घडून आले, अथवा त्यांचें प्राबल्य जितक्या जितक्या अंशानें म्हणून परिणामाप्रत पावलें, त्या सर्वांचें यथावकाश वर्णन, व प्रसंगानुसार विवेचन करण्याचा आपण प्रयत्न करूं.

प्रथमतः ख्रिस्तिधर्माची उत्पत्ति होण्याला बौद्धधर्माचा प्रकार. कसा व केव्हां प्रवृत्त झाला, हें थोडक्यांत सांगून, नंतर बौद्ध व हिंदुधर्माचे संस्कार सदहूर्त्त ख्रिस्तिधर्मावर कशा प्रकारें घडून आले, याविषयीं सविस्तर विवेचन करूं.

हिंदुस्थानांत बौद्धधर्माची सुरुवात इ० स० पूर्वी पाचशें वर्षे झाली असून, हा धर्म अन्य देशांत, व द्वीपांतरीं अशोक बादशहाच्या कारकीर्दींत विशेष फैलावला.

अशोक बादशहानें ग्रीस देशांतल्या पांच राजांशीं तह केला, आणि बौद्धधर्मप्रसारार्थ अशोक बादशहा- चा धर्मप्रसार व त्याचा सीरिया, आर्मेनिया, पालेस्टा- परिणाम. ईन, ईजिप्त (मिसरदेश), मासि-

डोनिया, आणि सिंहलद्वीप, वगैरे ठिकाणी, म्हणजे आशिया, युरोप, व आफ्रिका, या तिन्ही खंडांत

त्यानें अनेक धर्मोपदेशक पाठविले. तदनंतर ह्या लोकांनीं आपली इतिकर्तव्यता बजाविली, आणि प्रांतोप्रांतीं फिरून बौद्धधर्माचीं मते सर्वत्र प्रसृत केलीं. इतकेंच नव्हें तर, अमीर व उमराव, बडे लोक व सामान्य जन, श्रीमान व दरिद्री, आणि सुसंस्कृत व प्राकृत मंडळी, इत्यादिकांस ह्या धर्माचें खरें इंगीत त्यांनीं समजावून दिलें. त्यामुळें, एकंदर समाजावर ह्या धर्मोपदेशाचा परिणाम लवकरच होत चालला, व त्यांचा इच्छित कार्यभाग सिद्धीस गेला.

अशा प्रकारें, बौद्धधर्माचा उपक्रम बऱ्याच मजबूत पायावर झाला असल्याकारणानें, त्याचें पाऊल उत्तरोत्तर पुढेंच पडत चाललें. तेव्हां अर्थात्च, लोकमतावर ह्या धर्माचा संस्कार हं हं म्हणतां होत गेला. आणि त्यांतील तत्त्वां कित्येकांच्या हृत्पटिकेवर बिंबलीं जाऊन, तींच पुढें ख्रिस्तिधर्मोदयास थोड्याबहुत प्रमाणानें कारणीभूत झालीं.

आतां, बौद्धधर्माचा परिणाम ख्रिस्तिधर्मावर झाला असल्याविषयीं, बहुतेक पाश्चात्यांचें तद्विषयक पाश्चात्यांचें मत. ठाम मत आहे. ह्यांपैकीं कित्येक असें म्हणतात कीं, ख्रिस्तिधर्म उदयास येण्याला बौद्धधर्म हा एकप्रकारचें सार्धनच

1 "Some moderate Christians admit that

(पुढें चालू.)

ज्ञाला, व शेवटी त्याजकरच ख्रिस्तिधर्माची इमारत रचण्यांत आली. कांहींजण असें प्रतिपादन करितात कीं, ख्रिस्तिधर्म म्हटला म्हणजे बौद्धधर्माचें एक लहानसें पिलूं, किंवा त्याची एक छोटेखानी नकलच होय. आणि कांहींचें तर असें मत आहे कीं, ख्रिस्तिधर्म हा प्रत्यक्ष बौद्ध धर्मापासूनच उद्भवला आहे.

असो. बौद्ध आणि ख्रिस्तिधर्माचें साम्य मानण्याला, किंवा बौद्धधर्मापासूनच ख्रिस्तिधर्म उद्भवला आहे अशी खात्रीपूर्वक कल्पना करण्याला, केवळ सदरीं निर्दिष्ट केलेले लेखच बसत आहेत. कारण, ते शोधक विद्वानांनीं आणि बहुश्रुत पंडितांनीं अनेक प्रमाणांवरूनच

(मागील पृष्ठावरून पुढें चालू चालू.)

Buddhism in Syria was a preparation, a "forerunner" (to quote the word used by Professor Mahaffy) of the religion preached by Jesus over two centuries later." (Dutt's Ancient India and its civilization.) p. 446.

1 "That Christianity was but an inferior copy of a greater original."

(India. What can it teach us?. By Pro. Max Muller. p. 279).

2 "A few writers like Bunsen, Seydel, and Lillie go further, and maintain that the Christian religion has sprung directly from Buddhism."

(Dutt's Ancient India and its civilization.p.446)

लिहिलेले आहेत. सबब, ते सर्वथैव अथवा कांहीं अंशानें तरी, मान्य करण्यास बिलकूल प्रत्यवाय नाही.

तथापि, ह्या त्यांच्या लेखापेक्षांही जास्त बलवत्तर असे अन्य दाखले उपलब्ध होण्या-
 सारिखे आहेत कीं काय, याविषयीं
 आपण चांगला आणि विशेष का-
 ळजीपूर्वक शोध करूं, आणि त्याच्याच मुलाखानें व
 तावानें हें साम्य कायम ठरतें कीं काय, तें पाहूं.

आतां, एतद्विषयक खात्रीपूर्वक माहिती मिळण्यासारखे ग्रंथ म्हटले म्हणजे, सदरहू दोन्ही धर्मांतील धर्मपुस्तकें होत. सबब, याच धर्मपुस्तकांचा किंवा पवित्र शास्त्रांचा आश्रय धरून, त्यांत कांहीं मिळालें तर आपण पाहूं.

बौद्धधर्मशास्त्राचीं मुख्य पुस्तक म्हटलीं म्हणजे बौद्ध धर्मातील १ ललित विस्तारं, आणि २ पी-
 हकीकत, तर्कत्रय, हीं असून, ख्रिस्तिधर्माचे पवित्रशास्त्र बायबल होय. ह्या सर्वांचें अवलोकन केलें झणजे सदरहू धर्मद्वयांचा कसा अत्यन्त निकटसंबंध आहे, व त्या परस्परांचें कसें विशेष साम्य आहे, हें चांगलें व्यक्त होतें.

१ ह्या ग्रंथाला उत्तरस्थ बौद्धधर्मानुयायी अगदीं प्रमाण मानतात.

२ हा दक्षिणस्थ बौद्धधर्मानुयायांचा प्रमाणग्रंथ आहे.

बुधदाच्या जन्माच्या वेळीं जे नानाविध चमत्कार झाले, तेच किंवा तशा मासल्याचे येशूख्रिस्ताच्या जन्माकाळींही घडून आले. पुढें, बुधदाची बाल्यावस्था जाऊन त्याला युवावस्था प्राप्त झाल्यावर, तो ह्या संसारसुखाविषयीं फारच उद्विग्न आणि विरक्त झाला. त्याकारणानें, त्यानें आपलें घरदार सोडिलें; सर्व संसाराचा त्यानें त्याग केला; आणि शेवटीं उरुवेला नामक निबिड अरण्यांत तो तपश्चर्येसाठीं गेला. येथें कांहीं दिवस राहून, तेथून त्यानें आपला मुक्काम उठाविला, आणि शेवटीं निरंजरा नदीच्या कांठींच आपला तळ दिला. या ठिकाणीं, त्याचें सत्वहरण करण्याच्या उद्देशानें, मारानें (काम देवानें) त्याची जेम जेम पिछाडली, व अत्यंत पीडाही केली. परंतु ह्या प्रसंगीं, तो यत्किंचित् देखील डगमगला नाहीं. इतकेंच नव्हे तर, त्यानें अलौकिक धर्माचें अवलंबन केलें, आणि विलक्षण शान्ति दाखविली. त्यामुळें, ओढवलेल्या संकटापासून तो पार पडला, व शेवटीं त्याला तत्त्वज्ञानही प्राप्त झालें.

व ख्रिनीर्मातील हकी-
कत, यांचें साम्य.

येशूख्रिस्ताची देखील हुबेहूब
हीच हकीकत आहे.

ज्याप्रमाणें, तत्त्वज्ञान प्राप्त झाल्यानंतर, गौतमबुद्ध

१ बायबल. नवा करार. अध्याय ५. गीत १ ते ११ मात्थ्यूचें पुस्तक पहा.

बाहेर पडला; त्यानें आपल्या शिष्यांस आज्ञा केली; लोकोपदेशार्थ तो देशोदेशीं फिरला; अपंगांस त्यानें सामर्थ्य दिलें; अनेक रोग्यांस बरे केलें; आणि नानाविध चमत्कार दाखविले; त्याचप्रमाणें येशूख्रिस्तानें देखील केल्याचें दिसतें.

परधर्मीयांचें धर्मान्तर करवून, त्यांजला आपल्या कळपांत घेण्यासाठीं गौतमबुद्धानें नानाप्रकारचे उपाय योजिले. आणि एकेप्रसंगीं तर, भारद्वाज नांवाच्या ब्राह्मणाला शेताचें रूपक पारमार्थिक दृष्टीनें दाखवून, त्यानें त्याचें धर्मान्तरही करविलें.

येशूख्रिस्तानें देखील अगदीं हुबेहूब अशाच मासल्याच्या उपायांनीं लोकांचें चित्त वेधलें, आणि नानाविध संस्कारांनीं त्यांचें धर्मान्तर करविलें.

असो. अशा प्रकारचीं हुबेहूब आणि निकट साम्ये अनेक दाखवितां येतील. परंतु तसें केलें तर, अनुचित सीमोलंघन होऊन, विषयमर्यादेचें अतिक्रमण केल्याचा दोष येईल. सबब, हा साम्यादर्श जरासा आटपताच घेतों.

आतां, कोणी असें म्हणेल कीं, अहो ! सर्व साधारण

१ बायबल. नवा करार. अध्याय ५. गीत १६ ते २५, मात्थ्यूचें पुस्तक पहा.

सदर. सदर. अध्याय ११ गीत १ ते ६ मात्थ्यूचें, पुस्तक पहा.

२ बायबल. नवा करार. अध्याय १३. गीत ३७ ते ४५; मात्थ्यूचें पुस्तक पहा.

साम्य हैं कोठेंही गेलें तरी मिळणारच. सबब, केवळ तेवढ्याच कारणानें एक धर्म दुसऱ्याचा ऋणी आहे, असें यथार्थ ह्मणतां येणार नाहीं.

होय. ही गोष्ट आम्हांला सुद्धां अगदीं कबूल आहे. आणि ह्याच कारणासाठीं, आम्हीं अल्पस्वल्प साम्यें तर अजिबात गाळाऊंच केलीं आहेत, व येथें फक्त महत्वाच्या साम्यांचा मात्र उल्लेख केला आहे.

अस्तु. येथपर्यंत आपण गौतमबुद्ध आणि येशूख्रिस्त, यांच्या आयुष्यक्रमांतील ठळक ठळक गोष्टींच्या साम्यांचा विचार केला. सबब, सदरहू पुरुषद्वयांच्या १ धर्मसंस्थांत, २ नित्यविधींत, आणि ३ तत्त्वविचारांत, कितपत व कोणत्या प्रकारचें साम्य आहे, हें पाहूं.

ख्रिस्तिधर्म पंथांतल्या कित्येक पुस्तकांत व लोकांत, सदरहू दोन्ही धर्मांतील धर्मसंस्थांचें प्रचारांत आहे. त्यांत, बुद्ध आणि साम्य. साक्यमुनि हे शब्द किंवा त्यांचा अपभ्रंश असल्याचें चांगलें व्यक्त होतें.

I " The form of abjuration for those who renounced the Gnostic doctrines of Manes, expressly mentions Buddha (and the Scythian or Sākya)— seemingly , says Weber, a separation of Buddha the Sākya , into two. "

(Dr. Hunter's Indian Empire. p. 150).

(पुढें चालू.)

सैंजोसाफट् नांवाचा जो सुप्रसिद्ध साधु ख्रिस्ति
जोसाफट् व बो- धर्मांत होऊन गेला, तो दुसरा
द्विसत्त्वः कोणी नसून, निःसंशय गौतम-
बुध्दच होय.

जोसाफट्चे ग्रीके भाषेतील रूप इओसाफ् असून.

(मागील पृष्ठावरून पुढें चालू.)

vide also Weber. (H. I, L. p. 309.) note 363.

Do. Do Lassen, III 415—cf. also Beal, J. R. A. S. II 424 (1866).

1 “ Professor Max Muller endeavoured to show that Bnddha himself is the original of Saint Josaphat, who has a day assigned to him by both the Greek and Roman churches. ”

(Dr. Hunter's Indian Empire. p. p. 150-151).

(vide also Chips from a German workshop. vol IV p. p. 177-189. Edn. 1875.)

2 “ The earlier form of Josaphat was Ioasaph in Greek, and Youasaf or Youdasf in Arabic, an evident derivation from the Sanskrit Boddhisatwa, through the Persian form Boudasp (Weber). The name of the magician Theudas is in like manner an accurate philological reproduction of Devadatta or Thevdat. ”

“ For this magician, Theudas, the Buddhistic Schismatic Devadatta is supposed to have supplied the original ; while the name of Josaphat is itself identified by philologers with that of Boddhisatwa, the complete appellation of Buddha. ”

(The Indian Empire. By Dr. Hunter. p. 151)

तें आरबी भाषेंतील यूसुफ किंवा युडसुफ शब्दापासून झालें आहे; व हें इराणी भाषेंतील बुडासुफ शब्दाचें रूपान्तर असून, तें मूळच्या बौद्धिसत्व शब्दापासूनच झालें असल्या-विषयीं, अनेक भाषाकोविदांचें शास्त्रीय मत आहे. आणि बौद्धिसत्व हें केवळ बुद्धाचेंच समग्र नामधेय होय.

नाना प्रकारच्या नित्यनैमित्तिक विधींत तर, ख्रिस्ति-

1 "The crozier, the mitre, the dalmatic, the cope or pluvial which the grand Llamas were on a journey or when they perform some ceremony outside the temple, the service with a double choir, psalmody, exorcisms, the censer swinging on five chains and contrived to be opened or shut at will, benediction by the Llamas with the right hand extended over the heads of the faithful, the chaplet, sacerdotal calebacy, lenten retirements from the world, the worship of saints, fasts, processions, litanies, holy water, these are the points of contact between the Buddhists and ourselves (Christians). The good Abbe has by no means exhausted the list, and might have added confessions, tonsure, relic worship, the use of flowers light and images before shrines and altars, the sign of the cross, the Trinity in Unity, the worship of the Queen of Heaven, the use of religious books in a tongue unknown to the bulk of the worshippers, the aurcole of nimbus, the crown of saints and Buddhas, wings to angels, penance, flagellations,

(पुढें चालू.)

नित्यविधीत साम्य. धर्मांचें बौद्धधर्माशीं कांहीं विलक्षण साम्य दिसून येतें. आणि ही गोष्ट मोठमोठ्या ख्रिस्तिधर्माभिमान्यांस देखील अगदीं निरुपायास्तवच कबूल करणें भाग पडतें.

बौद्धधर्माची दीक्षा देतांना जो अभिषेकविधी अभिषेक व बा- म्हणून करावा लागतो, तो देखील सिस्मा. ख्रिस्तिधर्मानें ह्याच धर्मातला उचलला आहे. आणि त्याला तद्धर्मीय वाप्तिस्मां असें म्हणतात.

(म गील पृष्ठावरून पुढें चालू.)

the flabellum or fan, popes, cardinals, bishops abbots, presbyters, deacons, the various architectural details of the Christian temple. To this list Balfour's Cyclopoedia of India adds amulets, medicines, illuminated missals, and Mr. Thomson (Illustrations of China, vol II. p. 18), baptism the mass, requiems."

(Mr. Arthur Lillie, and Buddhism in Christendom). p. 202.

1 "Baptism is common to Fuddhism and to Christianity, and indeed John the Baptist adopted the rite of Baptism from the Essenes, who admittedly represented the Buddhist movement in Palestine, before the birth of Christ. When Jesus was a young preacher in Galilee, the fame of John

(पुढें चालू.)

आह्वा हिंदूंचें आणि बौद्धधर्मांचें जें स्वास्तिक स्वस्तिक व क्रूस. नांवाचें चिन्ह आहे, त्याचाही ख्रिस्तिधर्मानें सप्रेम स्वीकार करून, शेवटीं त्याचाच क्रस बनविला आहे.

पापनिवेदनविधीचा प्रकार देखील ख्रिस्तिधर्मांनें पापनिवेदनः बौद्धधर्मांतूनच उचलून घेतल्याचें दृष्टिगोचर होतें.

याप्रमाणें, बौद्धधर्मातील अनेक प्रकारच्या ऋणांचा, व नानाविध अनुकरणांचा अंगिकार, ख्रिस्तिधर्मांनें साल्हाद केलां असून, हा स्वीकार कित्येक ठिकाणीं प्रत्यक्ष व पर्यायानें केल्याचें दिसतें; आणि कित्येक ठिकाणीं तो अगदीं हुबेहुब व अक्षरशः अमलांत आणिल्याचें भासमान होतें. व ही गोष्ट अनेक प्रमाणांवरूनही चांगली सिद्ध होत आहे.

(मागील पृष्ठावरून पुढें चालूं.)

the Baptist reached him. Jesus went to John and lived with him, and no doubt learnt from John much of the precepts and teachings of the Essenes, and adopted the rite of baptism, which John had practised so long."

(Buddhism and Christianity. vide Dutt's Ancient civilization in India. p. p. 448-49.)

1 Times of India.

2 Buddhism in Christendom. p. 202.

3 " We have proved that Buddhism was (पुढें चालूं.)

आतां, तत्वविचारांत देखील ख्रिस्तिधर्मानें बुध्दाचें, तत्वविचारांत साम्य. व त्याच्या शिष्यांचें, आणि त्याच्या अनुयायिजनांचें भरपूर अनुकरण केलें असल्याचें उत्तम-प्रकारें व्यक्त होतें.

बौध्दधर्मांत जी त्रिमूर्ति दिसून येते, तीच ख्रिस्ति-

(मागील पृष्ठावरून पुढें चालू.)

preached in Syria, in the third century B. C. We have proved that Budphism was received in Palestine and Egypt, and that sects answering to the Buddhists, lived in those countries when Christ was born, and have been described in the impartial pages of Pliny. We have proved that Christ came in contact with their rites and teachings through John, as well as through various other channels probably. And lastly, we have shown the remarkable resemblance between Christian moral precepts and Buddhist precepts in sentiment and in language, between Christian resignation of the world and Buddhist resignation, between Christian and Buddhist rites and legends and forms. Is this coincidence fortuitous? "

(Buddhism and Christianity. Dutt's Ancient civilization of India. p. p. 453-54.

1 " A Christian acknowledges the Father, the Son, and the Holy Ghost at baptism, while a Buddhist, after *Abhisheka*, acknowledges Buddha, Dharma, and Sangha. Mr. Arther Lillie contends

(पुढें चालू.)

धर्मांत दृग्गोचर होते. ही त्रिमूर्ति म्हटली म्हणजे बुध्द, धर्म, आणि संघ, अशी बौध्दधर्मातील असून, ख्रिस्तिधर्मातील त्रिमूर्ति पिता, पुत्र, व आत्मा, या नांवानें सुप्रसिद्ध आहे.

जन्मांतर आणि कर्म ही हिंदुधर्मातूनच बौध्दधर्मानें जन्मान्तर व कर्म. उचललीं असून, तींच ख्रिस्तिधर्मानें आपल्या धर्मांतही सामील केलीं आहेत. आणि मागील जन्मांतील पापामुळे आपणांस कष्ट भोगावे लागतात, अथवा जन्मातरींच्या दुष्कृतीमुळे देहदंडही पडतो, किंवा तत्-

(मागील पृष्ठावरून पुढें चालूं.)

that the Father and the Son of the Christian doctrine represent the Buddha and the Dharma of the Buddhist doctrine, and that the Holy Spirit and Sangha represent the same primal idea of Union. ”

(Buddhism and Christiauity, Dutts' Ancient History of India. p. 449.)

1 “ We will make a passing allusion to the theory of metempsychosis, which was first originated in India, and borrowed from the Hindus by Pythagoras in the 6th century, B. C. Buddhists accepted the belief, and the Jews of the time of Jesus Christ universally held the doctrine under the name of Gilgal. ”

(Buddhism and Christianity. Dutts' Ancient History of India. p. 449.)

संबंधानें अनेक व्यंगताही प्राप्त होतात, अशी हुबेहूब समज ख्रिस्तिधर्माची असल्याचें प्रत्यक्ष प्रमाणार्वरून व्यक्त होतें.

असो. आता, गौतमबुद्धाच्या धर्मातील महत्वाच्या आज्ञा कोणत्या याविषयीं विचार करून, त्यांचेंच अनुकरण ख्रिस्तिधर्मात किती अंशानें केलें आहे, तें पाहूं.

बुद्धाची सांगी अशी आहे कीं, १ सर्व ऐश्वर्याचा बुद्धाच्या आज्ञा. त्याग करावा; २ दैन्य धारण करावें; ३ शान्ति राखावी; ४ नम्रता ठेवावी; ५ न्यायानें वर्तावें; ६ दयाशीलता असूं द्यावी; ७ अन्तःकरण शुद्धता असावी; ८ हत्या करण्याचें वर्जावें; ९ व्यभिचार करूं नये; १० खोटें बोलूं नये; ११ दारू पिऊं नये; आणि दुसऱ्याचा द्वेष करूं नये; इत्यादि.

ख्रिस्तिधर्मात देखील हुबेहूब हाच प्रकार दिसून येतो. ख्रिस्ताच्या आज्ञा. बायबलांत असें सांगितलें आहे कीं, १ “ आपल्याकरितां संपत्ती सांठवूं नका; व आपण काय खावें व काय प्यावें अशी आपल्या जीवाविषयीं, आणि आपण काय पांघरावें अशी आपल्या शरीराविषयीं, का-

1 “ Who did sin, this man or his parents, that he was born blind ”? (John. IX. 3).

२ बौद्धधर्मातील मुख्य ग्रंथ पहा. पीतकत्रय, दीपवंश, महायान, हीनयान, जातक, वगैरे ग्रंथांत, एतद्विषयक सविस्तर विवेचन आहे.

३ बायबल. नवा करार. मात्थ्यू. अ. ६ (१५. २५).

ळजी करूं नका; २ जे आत्म्यानें दीन ते धन्य; ३ जे शोक करितात ते धन्य, कारण ते शान्तवन पावतील; ४ जे नम्र ते धन्य; ५ ज्यांस न्यायीपणाची भूक व तहान लागली आहे ते धन्य; ६ जे दयाळू ते धन्य, ७ जे अन्तःकरणानें शुद्ध ते धन्य; ८ तूं हेंत्या करूं नकोस; ९ व्यभिचार करूं नकोस; १० खोटी शपथ वाहूं नकोस; आणि तुझें बोलणें होय तर होय, व नाही तर नाही, असें असावें; ११ तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीति करा; १२ जे तुम्हांस शाप देतात त्यांस आशिर्वाद द्या; जे तुमचा द्वेष करितात त्यांचें बरें करा;" इत्यादि.

सदरहूवरून एकंदरीनें, ख्रिस्तिधर्म हा बौद्धधर्माची अगदीं हुबेहूब नकलच असल्याविषयीं आतां कांहीं एक शंका नसून, विद्वान लोकांचा देखील तदनुकूल असाच अभिप्राय आहे. इतकेंच नव्हे तर, ती गोष्ट सप्रमाणही सिद्ध आहे.

१ बायबल. नवा करार, मात्थ्यू अ. ५. (३ ते ८).

२ सदर. सदर. सदर. अ. ५. २१.

३ सदर सदर सदर अ. ५. २७.

४ सदर सदर सदर अ. ५. ३३—३७.

५ सदर सदर सदर अ. ५. ४४.

6 "Dean Mansel admits that the philosophy and rites of the Therapeuts of Alexandria were borrowed from the Buddhist missionaries who visited Egypt within two generations of the time of Alexander the Great. Philosophers like Schelling

(पुढें चालूं.)

अस्तु. येथपर्यंत, बौद्धधर्मापासून ख्रिस्तिधर्म कसा हिं धर्मांतील खि- उद्भवला, आणि त्याचा क्रमशः स्तीधर्मानें केलें अ कसा विस्तार होत गेला, याचा नुकरण. केवळ स्थूलमानानें मात्र आपण विचार केला. आतां, प्रत्यक्ष हिंदुधर्माचेंच ख्रिस्ती- धर्मानें किती अंशानें अनुकरण केलें आहे, व त्यांतील तत्त्वे कशीं उचललीं आहेत, आणि त्यांचा कोठें अन्त- र्भाव केला आहे, याविषयीं सूक्ष्म विचार करूं.

ख्रिस्तिधर्माचा मूळ पाया, किंवा आधारस्तंभ म्हटला म्हणजे बायबल होय. ह्यापेक्षां पुराणतर असा ह्या and Schopenhauer, and Lcholars like Lessen support this view. Dean Milman maintains that the Therapents sprang from the contemplative fraternities of India."

"The Essenes of Palestine were the same sect as the Theropens of Egypt." (Renan's life of Jesus).

"They alike adopted the Buddhist practice of enforced vegetarianism. They refused to go to the temple sacrifices at Jerusalem. They practised celibacy and beleived in the eight stages of progress answering to the eight-fold path of the Buddhist. They believed in baptism answering to the Bud- dhist *Abhisheka*. * * * John the Baptist adopted the Essene custom of baptism. It is maintained by some writers that the Baptist was, an Essene himself."

(Buddhist and Christienity. Dutt's Ancient civilization of India. p. p. 452/453).

(vide Bunsen's Angel Messiah of Buddhist, Essenes, and Christians. p. 149.)

धर्मांत अन्यग्रंथच नाही. व ह्याच्या पलीकडे त्याची मजलही नाही. तेव्हां, ह्यांतच कांहीं मिळालें तर पाहूं, आणि साक्षात् आमचेंच ऋण ह्या धर्मानें किती घेतलें आहे, याचा शोध करूं.

कोणत्याही धर्मांतला आदिविषय किंवा शिरोभाग म्हटला म्हणजे सृष्ट्युत्पत्ति, सृष्टिस्थिति, आणि सृष्टिलय, हाच होय. सवत्र आपण येथूनच प्रारंभ करूं, व आपल्या प्रस्तुत विषयाकडे वळूं.

सृष्टीच्या उत्पत्तीचें कारण जसें पुराणांतरीं निवेदन केलेलें दिसून येतें, तसेंच तें आमच्या पुराणस्मृतींत, पुराणतर श्रुतींत, आणि पुराणतम ऋग्वेदसंहितेंतही सांगितलें असल्याचें दृष्टीस पडतें.

ऋग्वेदांत खालीं लिहिलेल्या ऋचेंत असें वर्णन श्रुतींतलें साम्य, आहे कीं, द्यू हा माझा बाप व उत्पादक आहे. तोच जगत्कर्ता आणि आदिकारण आहे. व ही विशाल पृथ्वी माझी आई आहे.

द्यौर्मै पिता जनिता नाभिरत्र वं धुर्मै माता पृथिवी महीशम् । उच्चानयोश्चस्वोर्यो निरन्तरत्रा पिता दुहि-
तुर्गर्भमाधात् ॥ ३३ ॥

(अ. २, अ. ३, व २०, मं. १, अ. २२, सू. १६४.)

ह्यावरून, द्यू ह्याणजे आकाश हेंच अखिल विश्वाचें आदिकारण असून, त्यापासूनच सर्व सृष्टीची उत्पत्ति

झाली असल्याविषयीं आमचे आदिलेख जे वेद यांत स्पष्टच उल्लेख आहे.

श्रुतींत तद्विषयक असें खालीं लिहिल्याप्रमाणें वर्णन आहे:—

यतोवा इमानि भूतानि जायन्ते । येन जातानि जिवन्ति । यत्प्रयन्त्यभिसंविशन्ति । तद्विजिज्ञासस्व । तद्वक्ष्येति ।

स्मृतींतलें साम्य. आमच्या स्मृतींत असें सांगितलें आहे कीं,—

आसीदिदंतमोभूतमप्रज्ञातमलक्षणम् । * * *
ततःस्वयंभूर्भगवानव्यक्तोव्यंजयन्निदम् । * * *

झणजे हें अखिल विश्व प्रथम अव्याकृत असून, त्यांतूनच स्वयंभू भगवान् उत्पन्न झाला. तदनंतर त्यानें जल निर्माण केलें, व त्यांतच बीजाची उत्पत्ति झाली. पुढें ब्रह्माण्डरूपी विश्वांत परमेश्वरानें शयन केल्यावर, त्यानें भूमी उत्पन्न केली. त्यानंतर दिवस आणि रात्र कळण्यासाठीं, सूर्य, चंद्रादिग्रह, व नक्षत्रें झालीं. आणि आकाश व समुद्र, नद्या व पर्वत, पशु व पक्षी, कृमी व कीटक, पिशाच व राक्षस, नर व किन्नर, इत्यादि देखील त्यानेंच निर्माण केलें. अशा प्रकारचें, किंबहुना हुबेहूब हेंच वर्णन,

साम्यादर्श. बा. ब. ांत दिसून येतें. तेव्हां, हिंदु-धर्माचें हें जें अनुकरण करण्याचा ख्रिस्तीधर्मानें प्रयत्न

केला, त्याचें प्रत्यक्ष स्वरूप व साद्यन्त कल्पना लक्षांत घेण्यासाठी, सदरहू दोन्ही धर्मांच्या धर्मपुस्तकांतील उतारे, याखाली, शीघ्रावलोकनार्थ देतो. त्यांवरून, वर निर्दिष्ट केलेलें साम्य वाचकांच्या संपूर्णपणें मनांत ठसेल.

आतां, हें साम्य दाखविण्यापूर्वी, या ठिकाणीं इतकें सांगणें अगदीं जरूर आहे कीं, ख्रिस्तिधर्म हा जितक्या अंशानें बौद्धधर्माचा ऋणी आहे, तितक्याच अंशानें तो हीब्यू-धर्माचाही ऋणी आहे. कारण, ख्रिस्तीधर्मातलीं कित्येक तत्त्वे आणि पौराणिक कथानके, हीं हीब्यूधर्माच्या जुन्या-करारावरच अवलंबून आहेत; आणि ह्या हीब्यूंच्या पुराणग्रंथांतही आमच्या श्रुतिस्मृतीसारख्या अति प्राचीन ग्रंथांतलीं कित्येक साम्ये अगदीं हुबेहूब दृष्टिगोचर होतात. त्यामुळे, पर्यायानें हिंदुधर्मापासूनच ख्रिस्तिधर्माची उत्पत्ति झाली, असें म्हणण्यास प्रत्यवाय नाही. तथापि, ह्या ख्रिस्ति धर्मावर प्रत्यक्ष संस्कार बौद्धधर्माचाच झाला असल्याकारणानें, त्याला बौद्धधर्माचेंच पिलूं म्हटलें आहे.

हल्लीं, अगदीं नूतन झालेल्या शोधावरून असें कळून येतें कीं, ख्रिस्ताच्या चरित्राची इत्थंभूत हकीकत कोणी एक एम्. निकोलस् नोटोव्हिच् नामक रशियन् यात्रिकाला, तिबेटांत लामा नांवाच्या धर्माधिकाऱ्याजवळ मिळाली असून, ती खाली लिहिल्याप्रमाणें आहे.

हा यात्रिक तिबेटांत फिरत असतां आपल्या घोड्या-

वरून पडला, आणि औषधोपचारासाठी लडक परगण्यां-
तील लेह नांवाच्या शहरांत शिरला. तो आजारी पाहून,
तेथील लोकांस त्याची दया आली; आणि त्याला नजी-
कच्या एका मठांत नेऊन, तेथें त्याची सर्व प्रकारें त्यानीं
काळजी घेतली व तरतूद ठेविली. पुढें एके दिवशीं, त्याच्या
खोलींत, व तो ज्या खाटल्यावर पडला होता तेथें एक
लामा गेला, आणि त्याच्याजवळ असलेली दोन बांधीव
पुस्तकें त्यानें त्याला दाखविलीं. हेंच इसाचें चरित्र
असून, तें पाली भाषेंत होतें, आणि तें लामा मजकूर
सदरहू निकोलसला वाचून दाखवीत असल्याकारणानें,
त्याचें भाषान्तर जवळ असलेला दुभाषा करीत होता.

ह्या चरित्रावरून असें समजतें कीं, त्यांत ज्या इसाचें
वर्णन केलें आहे, तोच एमूख्रिस्त असून, तो जरूसेलम
मधून सिंधप्रांतांत आला होता. पुढें, तेथून तो फिरत
फिरत आर्धावर्तांत शिरला, आणि तदन्तर जगन्नाथ,
राजशृङ्ग, वाराणशी, येथील यात्रा करून त्यानें ब्राह्म-
णांजवळ वेदाध्ययन केलें, व तो संस्कृतही शिकला.
परंतु कांहीं कालानें तो त्यांजपासून निसटला, आणि
वेद ईश्वरप्रणित नाहींत, असें प्रतिपादन करूं लागला.
त्यानंतर विश्व येथें त्याच्या जिवावरच येऊन बेतल्यामुळें,
तो गौतममुद्धाचे जे अनुयायीजन त्यांच्याच आश्रयानें
राहिला, व त्यांच्याजवळ पालीभाषेचें ज्ञान संपादन
करून, सहा महिन्यांच्या आंतच त्यानें बौद्धधर्म स्वीकारला.

इतकें झाल्यावर, त्यानें आपल्या जन्मभूमीची दिशा धरली, आणि मूर्तिपूजेची निन्दा व मूर्तिपूजकांचा निषेध करण्याबद्दलचा उपदेश करित करित, तो आपल्या एकोणतिसाव्या वर्षी जुडिया येथें परतला.

1 A LIFE OF CHRIST FOUND IN THIBET.—

A new Life of Jesus Christ, the Paris correspondent of the *Daily News* says, has been discovered in a monastery of Thibet by a Russian traveller, and has been translated into French. This book of Jesus Christ is held in no less reverence by certain Buddhist than the Rig-Veda by the Brahmins. It is in the eyes of the Lamas a canonical book. M. Nicholas Notovitch, travelling in Thibet, heard in a monastery that the Buddhists knew and honoured the prophet Issa. Certain particulars of the life of Issa forced upon him the conviction that this prophet was Jesus Christ. He inquired of the Lamas where a history of his life was to be found. It was to be found in manuscripts preserved as sacred books in the Monasteries of Ladak. M. Notovitch went over the Ladak country visited the city of Leh, and at length stopped at a convent called Hemis. There he commenced negotiations for the manuscript. He sent present to the Lama—a watch, a thermometer, an alarum—but all to no purpose. Several days later an accident brought him what his diplomacy had failed to achieve. Riding in front of Hemis he broke his leg. He was received in the convent and nursed there. One day the Lama came into his room with two large volumes bound in paste board, the leaves being turned yellow by lapse of time. It was the life of

(पढें चालू.)

ध
न
ह्य
व
अ

सदरहू विवेचनावरून, ख्रिस्तानें बौद्धधर्माचें अध्य-

(मार्गील पृष्ठावरून पुढें चालूं.)

Issa, written in the Pali language. The Lama read it out verse by verse, M. Notovitch taking down his interpreter's translation. The following is a brief summary of this translation :—

“ Issa was born in Israel. His parents were poor people belonging by birth ‘to a family of exalted piety which forgot its former greatness on earth to magnify the Creator and thank Him for the misfortunes with which he was pleased to try them.’ From his childhood he preached the one God. On coming of age at thirteen, instead of marrying, according to custom, he held from his father's house, and went with merchants to Sind. At fourteen he was living among the Arayas. He visited Juggernaut, Rejagriha, and Benares, where he learnt to read, and understand the Vedas. But one day he broke away from the Brahmins. He denied the divine origin of the Vedas and the incarnation of Para Brahma. In Vishma the white priests threatened his life. He took refuge with the Gowtamides learnt Pali and in six months was initiated into the mysteries of pure Buddhism. Then he went westward preaching against idols. In Persia he opposed the religion of Zoroaster, but he was persecuted by magicians, and fled. He was twenty-nine years of age when he returned to Judea. He at once began to preach, but his popularity alarmed Pontius Pilate. The latter summoned priests and learned men, to try Issa. The tribunal examined Issa, and pronounced him to be innocent. Issa, continued to speak to the people, inculcating obedience to Cæsar and res-

(पुढें चालूं.)

आतां, ख्रिस्ति धर्मान आमचा कित्ता कोणकोणत्या बाबतीं कसकसा गिरविला आहे, त्याविषयींचें थोडेसें दिग्दर्शन करूं.

श्रुति व स्मृतींतील वचनें.

हे जगत् प्रथमतः अंध-कारांत लीन, ह्यणजे तमो-भूत, अथवा अव्याकृत अवस्थेंत होतें.

तदनंतर, ह्यणजे प्रलया-वसानानंतर, स्वयंभू भर्ग-वान प्रकाशित झाला. व स्यानें त्या निर्माण केलेल्या वारिराशीवर ब्रह्माण्डस्वरूप धारण करून, शयन केलें.

१ तम आसीत्तमसागूहूळ-मये । (इति श्रुतिः)

आसीदिद् तमोभूतमप्रज्ञा-तमलक्षणम् ।

(मनुस्मृतिः अ. १ श्लो. ५.)

२ स एकधा भवति द्विधा भवति । भगवानैश्वर्यादिसंपन्नः ।

(इति श्रुतिः).

ततः स्वयंभूर्भगवानव्यक्तोव्यं-जयन्निदम् । महाभूतादि वृत्तौ-जाः प्रादुरसीत्तमोनुदः ॥

(म. स्मृ. अ. १ श्लो. ६)

बायबलांतील वचनें.

“ आणि पृथ्वी अस्ताव्य-स्त व शून्य होती, आणि जलावर अंधार होता.

आणि देवाचा आत्मा जलावर हालत होता. ”

१ बायबल. जुना करार. उ-त्पत्ति प्रकरण. (अ. १. २.)

“ 2 And the earth was without form, and void; and darkness was upon the face of the deep.” (The Bible. old Testa-ment. The first Book of Moses. Chapter. I.)

२ बायबल. (जु. क. अ. १. २.).

“ And the spirit of God moved upon the face of the waters. ”

पुढें विविधप्रजा आणि
जातिवैचित्र्य निर्माण कर-
ण्याच्या हेतूनें, त्या जलसंच-
यावर त्यानें बीजारोपण केलें.

तदनंतर कालविभागार्थ, ह्मणजे रात्र आणि दिवस समजण्यासाठीं, सूर्य, चंद्रादि ग्रह, आणि इतर नक्षत्रे, त्या परमेश्वरानें निर्माण केलीं.

“मग देव बोलला, पृथ्वी-
वर बीज देणारें गवत व
हिरवळ, आणि ज्याचें बीज
त्याच्यांतच आहे असें भापा-
पल्या जातीप्रमाणें फल दे-
णारें झाड, ही पृथ्वी उर्प-
जवो. आणि तसें झालें.

मग देव बोलला, दिवस
व रात्र यांचा भेद करण्या-
साठीं आकाशाच्या अंतरा-
ळांत ज्योती होवोत.”

* * *

१ तदैक्षत बहुस्यां प्रजायेयेति ।
(छान्दोग्योपनिषत्) ।

सोभिध्यायशरीरात्स्वात्सिसुक्षु-
र्विविधाः प्रजाः ।

अप एव ससर्जादौ तासु बीज-
मवासृजत् ॥

(म. स्मृ. अ. १. ८.)

२ कालं कालविभक्तीश्च नक्ष-
त्राणि ग्रहांस्तथा । ससर्ज. ३० ॥

(म. स्मृ. अ. १. २४.)

१ वायवळ. (जु. क. अ. १.
११.)

“ And God said, Let
the earth bring forth
grass, the herbyielding
seed, and the fruit-tree
yielding fruit after his
kind, whose seed is in
itself, upon the earth; and
it was so. ”

२ वायवळ. (जु. क. अ.
१. १४. १६.)

“ And God said let
there be lights in the
firmament of the heaven
to divide the day from
the night. ” * *

सदर

पुढें क्रमाक्रमानें, त्यानें कृमी व कीटक, पशु व पक्षी, राक्षस व पिशाच, नर व किन्नर, इत्यादि; हाणजे अंडच, जारज, व स्वेदज, आणि जलचर, भूचर, व खेचर, वगैरे असंख्य प्राणी, आणि अनेक वस्तु, फळें, व वृक्ष निर्माण केले.

“ आणि देवानें दोन मोठ्या ज्योती केल्या. मोठी ज्योत दिवस चालविण्यासाठी, आणि लहान ज्योति रात्र चालविण्यासाठी, अशा केल्या, आणि तारेही केले.

मग देव बोलला, जल हें जीवजंतु पुष्कळ उपजवो. आणि पक्षी अंतराळांत उडोत. ग्रामपशू व सरपटणारे जीवजंतु, वनपशु आणि श्वासवान जीवास पृथ्वी उपजवो. नंतर देवानें आपल्या प्रतिच्छायेप्रमाणें पुरुष व स्त्री असे उत्पन्न केले.

१ म. स्मृ. अ १. श्लोक ४०
२३।३७।३९।४४।४५।४६।४७।
४८।

“ And God made two great lights; the greater light to rule the day, and the lesser light to rule the night; he made the stars also.”

१वायवळ. जुना करार. अ.
१. (२०।२४।२७).

मनुस्मृतींत असें वर्णन आहे कीं, प्रजात्पादनार्थं ब्रह्मदेवानें स्त्रीपुरुषांचीं जोडणी केली, व त्यांत मैथून धर्म उत्पन्न केला. आणि विराट् संज्ञ असो जो पुरुष त्याचेच दोन भाग करून, अर्ध्या भागाला स्त्री बनविली.

देवाच्या प्रतिच्छायेप्रमाणें, त्यानें त्याला उत्पन्न केले. पुरुष व स्त्री अस यांस उत्पन्न केले. आणि देवानें त्यास आशिर्वाद दिला; आणि ह्याचें कीं, सफल होऊन वाढा व पृथ्वी भरून रहा.

नंतर देवानें आदि मनुष्याची (आदामची) एक फांसोळी काढून, तींत मांस भरलें, व तिची स्त्री केली. मग आदम म्हणाला, हिला नारी असें म्हणावें, कांतर ही नर यांतून घेतलेली आहे."

१ चायचल. जु. (अ. १. २७. २८. २९. २२. २३.)

"27 Male and female created He them. 28 And God said unto them, be fruitful, and multiply. 26 Let us make man in our image, after our likeness." (ch.I) 22 & the rite which the Lord God had taken from man, made be a woman, and brought her unto the man. 23 "She shall be called Woman, because she was taken out of man." (ch.II)

१ द्विधाकृत्वात्मनो देहमर्धेन पुरुषो भवत् । अर्धेन नारी तस्यांस-
विराजमसृजत्प्रभुः ॥

(म. स्मृ. अ. १. श्लो. ३२).
द्वन्द्वैरयोजयच्चेमाः सुसदुःखा-
दिभिः प्रजाः ॥

(सदर. श्लो. २६).

लोकानांतु विवृध्यर्थमुसवाहू-
रुपादतः ।

(सदर. श्लो. ३१.)

ततो विराडजायतेति श्रुतिः ।

अशा प्रकारें अखिल विश्वाची संस्थिति झाली, व तींत त्या अविष्यन्त्या- नें त्याचें हस्तक तऱ्हेने संगोपन केले. परंतु प्रत्येक प्राणिमात्ताच्या कर्मविपाकाप्रमाणें, प्रलयकालचीं चिन्हें भासमान होऊं लागलीं. आणि पुनश्च उत्पत्ति, स्थिति, व संहार, यांची घडामोड सुरू झाली.

याप्रमाणें, यासंसारचक्राचें र्हाटगाडगें एक सारखें चालतच असतें.

मग “ परमेश्वरानें पाहिलें कीं, पृथ्वीवर मनुष्याची दुष्टाई मोठी, आणि त्याच्या हृदयाच्या विचारांतील प्रत्येक भावना सर्वदा केवळ वाईट आहे. ” सबब तो खिन्न झाला आणि बोलला कीं, मनुष्य, पशु, व पक्षी, या सर्वांचा मी संहार करीन.

तेव्हां सर्व प्राणी व मनुष्यें मरण पावलीं, व सर्व पृथ्वी जलमय होऊन, तिजवरील पाणी प्रबळ होत गेले.

परंतु नोहा व त्याजबरोबर असलेले प्राणी वाचले, व पाणी ओसरत चाललें. तदनंतर पुनश्च संततीचा विस्तार होण्याविषयीं देवानें आशिर्वाद दिला.

१ एवं सर्वसमृद्धवेदं मांचा-
चिन्त्यपराक्रमः । आत्मन्यन्तर्द-
धेभूयःकालं कालेन पीडयन् ॥

(म. स्मृ. अ. १ श्लो. ५१)

२ मन्वतराण्यसंख्यानि सर्गः
संहार एव च । क्रीडन्निवैतत्कु-
रुते परमैष्टा पुनः पुनः ॥

(म. स्मृ. अ. १ श्लो. ८०)

१ वायव्यल. जुना करार. अ.
६. (५-६-७-८.) अ. ७.
(२१. २२. २३. २४.) अ.
८ (१७.)

असो. याप्रमाणें उत्पात्ति, स्थिति, आणि लय, या अवस्थात्रयांचें जें ख्रिस्तिधर्मानें हिंदुधर्मातील अनुकरण केलें, त्या सर्वांचा स्थूलमानानें विचार झाला.

आतां, सदरहू दोन्ही धर्मातील मूलग्रंथांत पाहिलें तर, वर सांगितलेली प्रमाणादाखल वचनें मागे पुढें लिहिलेली आढळतात. तथापि, त्यांतील एकंदर साम्यांचा विचार केला ह्मणजे, तीं खरोखर विशेष लक्षांत ठेवण्यासारखी आहेत, असें कोणालाही वाटल्यावांचून राहणार नाही.

याप्रमाणें, आमच्या ख्रिस्तबांधवांनीं आमचें वरवरचें, सोपें, आणि बाह्य, असें बहुतेक सर्वच अनुकरण केलें. परंतु गहनं विचारांत, त्यांच्या नैसर्गिक पंगुत्वामुळें, त्यांजला बिल्कूल प्रवेश करतां आला नाही, असें दिसतें. आणि त्यामुळेंच तत्त्वज्ञानासारख्या दुर्बोध विषयांत आमच्या आणि त्यांच्या धर्मग्रंथांत महदन्तर, किंबहुना जमीन अस्मानाचा फरक दिसून येतो.

आमच्या वेदांतील उन्नतीचा एक कणही ख्रिस्ति-
तत्त्वज्ञानांत बाय- धर्मांत आढळत नाही. उपनिषदां-
बलाचें गौणत्व. तीं गंभीर आणि गहन विचारांचा
त्यांत एक लेशमुद्धां सांपडत नाही. आणि आमच्या
श्रीकृष्णानें जो वेदान्त विषय अर्जुनाला सांगितला, व
त्या तत्त्वज्ञानाची केवळ वृष्टी केली, त्यांतील बिन्दूचा

एक आणुमात्र देखील ख्रिस्तिधर्माच्या जुन्या किंवा नव्या करारांत कोठेंही दृष्टिगोचर होत नाही.

वेदकालीन बाल्या-
वस्थेंत देखील हिंदूंचे
पारमार्थिक विषयांत
गहन विचार.

आमची वेदकालीन स्थिति अगदीं
बाल्यावस्थेंतीलच होती. तरी देखील,
त्यांतील पारमार्थिक विचार खरो-
खर फारच गहन होते.

कोदंदर्शं प्रथमं जायमानमस्थन्वन्तं यदनस्था वि-
भार्ति । भूम्या असुरसृगात्माकं स्वित्को विद्रांसमुपंगा
त्प्रष्टुमेतत् ॥ ४ ॥

(अ. २, अ. ३, व १४, मं. १, अ. २२, सू. १६४.)

ह्या ऋचेचा भावार्थ असा आहे कीं, जो परमात्मा
त्यांची मनाविषयीं स्वतः अस्थिहीन असतांही अस्थि
जिज्ञासा. असणाऱ्या प्राण्यांस जन्म देतो.
त्याला कोणी उत्पन्न केलें, व त्याला उत्पन्न होतांना कोणीं
पाहिलें ? भूमीचा प्राण, म्हणजे ह्या पृथ्वीवरील सृष्टपदा-
र्थांचा प्राण, रक्त, आणि मन, हीं कोठें होतीं ? व विद्वाना-
जवळ ह्या सर्व गोष्टींचा कोणी तपास केला ?

आतां, ह्या ऋचेंतून दुसरा असाही मथितार्थ निघतो
परमात्म्याविषयीं कीं, परमेश्वर निराकार असून दे-
जिज्ञासा. खील, त्यानें हें साकार विश्व आप-
ल्या निराकार प्रकृतीपासून उत्पन्न केलें. ही सर्व सृष्टि
उत्पन्न होण्यापूर्वीं सुद्धां तोच होता. तो तर्बज्ञ आ

ध
न

आणि म्हणूनच तो ह्या विकट प्रश्नांचा उलगडा करण्यासारखा आहे. परंतु त्याला कोणी विचारण्यासाठी जाऊ शकत नाही. कारण त्याच्याजवळ जाऊन, पुनश्च कोणी देखील परत येत नाही.

हा

अखिल विश्वाचा एकच परमात्मा असल्याविषयी हिंदूंची फार प्राचीन काळची समज.

दुसरी एक ऋचा अशाच मासल्याची, परंतु याहीपेक्षां विशेष खुबीदार आहे. अचिं कित्वाञ्चिकितुषश्चिदत्र

व
के
पर

कवीन्पृच्छामि विद्मनेन विद्वान् ।

वियस्तस्तंभ षळिमा राजांस्यजस्य रूपे किमपि
स्विदेकम् ॥ ६ ॥

(अ. २, अ. ३, व १९, मं. १, अ. २२, सू. १६४).

हीत असे सांगितले आहे की, मी अगदी अज्ञान असून मजला कांहीं एक ठाऊक नाही. सबब, एतद्विषयक खरे तत्त्व कळण्यासाठी, मी ज्ञानसंपन्न कवीला विचारतो. आणि त्याजला असा प्रश्न करितो की, ज्याने हे सहा लोक धारण केले, व जो त्यांस खाली पडू देत नाही, तो जन्मरहित परमेश्वर अखिल विश्वाचा एकच परमात्मा नाही काय ?

आत्म्याचे अमरत्व.

आणखी एका ऋचेत असे ह्या-
टले आहे की,

अनच्छये तुरगात्तु जीवमेजद्भ्रुवं मध्य आ पस्त्या-
नाम् । जीवो मृतस्य चरति स्वधाभिरमर्त्यो मर्त्येना
सयोनिः ॥ ३० ॥ १९ ॥

(अ. २, अ. ३, व १९, मं. १, अ. २२, सू. १६४.)

ह्या ऋचेचा भावार्थ असा आहे कीं, चंचल, जिवंत, आणि स्वस्थ न राहणारी अशी जी वस्तु, ती श्वासोच्छ्वास करित देहरूपी गृहाच्या मध्यभागी निश्चल राहते. जिवंत पदार्थ मेळेल्याच्या सामर्थ्याने चालतो. आणि अमर्त्य व मर्त्य हीं एकाच ठिकाणी राहतात. ह्यणजे, जावत्कालपर्यंत हा आत्मा शरीरांत वास्तव्य करतो, तावत्कालपर्यंतच हा मृतवत् जड देह हस्तपादादिकांच्या योगाने हालचाल करतो. व अशा प्रकारेच अमर्त्यआत्मा आणि मर्त्यशरीर, हे एकत्र राहतात, असा एकंदर अभिप्राय होय.

ह्यावरून आत्मा अमर, विश्वव्यापी, आणि सर्व जगाचा स्वामी असल्याविषयी, आमच्या पुराणतम आर्यांची फार प्राचीनकाळीं देखील ठाम समजूत असे, हें उघड होत आहे.

आमच्या उपनिषदांत, व अखिल हिंदुधर्म पुस्तकांत हिंदुधर्मातील पर- परमात्म्याच्या स्वरूपाचें जें वर्णन मात्म्याचें वर्णन. आहे, त्यावरून तो अतर्क्य, निर्गुण, आणि निर्विकल्प असल्याचें दिसून येतें. तथापि, मानु-

षिक कल्पनेने जेव्हां जेव्हां म्हणून त्याच्या गुणांचें वर्णन करण्यांत येतें, तेव्हां तेव्हां त्याचीं लक्षणे खालीं लिहिल्याप्रमाणें आढळतात.

शांतोयमात्मा । त्वंसाक्षादात्मासिनित्यम् । त्वंचि-
न्मयः । त्वमानन्दमयः । त्वंब्रह्ममयः । त्वंसच्चिदान-
न्दादद्वितीयोसि । त्वंज्ञानमयोविज्ञानमयोसि । सत्यं
ज्ञानमनन्तंब्रह्म । तत्त्वमसि । सभूमिंविश्वतोवृत्त्वात्य
तिष्ठद्दशांगुलम् । पुरुषएवेदंसर्वम् । यद्भूतंयच्चभव्यम् ।
तस्माद्द्विराडजायत । (उपनिषदे. ऋ. वे. ३०).

आणि ह्याच उपनिषदांतील वाक्यांवरून, त्या परमा-
त्म्याची अगाध लीला; त्याच्या चित्स्वरूपाचें विलक्षण
सामर्थ्य; त्याच्या विश्वमूर्तीची अतर्क्य शक्ति; त्या विराट्
पुरुषाचा प्रचंड पराक्रम; आणि त्याचें तें नैसर्गिक तेज;
इत्यादींची केवळ मूर्तिमंत कल्पनाच आपल्या मनांत
एकदम येते.

परंतु ह्याच्याच तोडीला लावण्यासाठीं आपण ख्रिस्ती-
ख्रिस्तिधर्मांतील प- धर्म धुंडाळला, तर आपली खाचित्त
रमात्म्याचें वर्णन. निराशा होईल. कारण, ख्रिस्तांनीं
मानलेलें अत्यन्त पवित्र शास्त्र जें बायबल, त्यांत परमे-
श्वराचें अद्वितीय सामर्थ्य, किंवा त्याचें तें सोज्वल तेज,
अथवा त्याची ती कर्तुम्, अकर्तुम्, अन्यथा कर्तुम्, अशी
शक्ति, इत्यादि, बिलकूलच दिसून येत नाहीत.

बायबलांतील देवाला, किंवा आकाशांतील बापांला वा-
 ख्रिस्तिधर्मांतील रंवार क्रोध येतो. त्याला राहून राहून
 वर्णनामुळें ईश्वराला दुःखें होतें. आणि केलेल्या कृतीचा
 आलेलें गौणत्व. त्याला क्षणोक्षणां पश्चात्ताप वाटतो:
 त्यामुळें, मनुष्य व इतर प्राणी, पशु आणि पक्षी, इत्या-
 दांचा सूड घेण्याविषयी, तो आपली इच्छा हरबडी प्रद-
 र्शित करितो. या कारणानें त्याचा निखालस पंगुपणा,
 त्याची निःसीम निर्बलता, आणि त्याचें केवळ गौणत्व
 मात्र प्रत्यक्ष भासमान होतें.

1 " And the Lord said, I will destroy man, whom I have created, from the face of the earth; both man and beast, and the creeping thing, and the fowls of the air; for it *repenteth me* that I have made them. " (Genesis. ch. VI. 7.).

2 " And it *grieved* Him at his heart. "

3 " And it repented the Lord that he had made man on the earth, and it *grieved* him at his heart. " (Genesis. ch. VI. 6).

4 " And God saw that the *wickedness* of man was great in the earth, and that every *imagination* of the thoughts of his heart was only *evil* continually. " (Genesis. ch. VI. 5).

" The Earth also was corrupt *before* God; and the earth was filled with violence. " (Genesis. ch. VI. 11).

" And God looked upon the Earth, and behold, (पुढें चालू.)

ह्या बायबलावरून दुसरें असेंही एक दिसून येतें कीं, व उत्क्रांतिनिय- प्रारंभीं देवानें आकाश व पृथ्वी माची विसंगता. हींच उत्पन्न केलीं. आणि त्यानंतर तीन दिवस गेल्यावर, चवथ्या दिवशीं त्यानें सूर्य व चंद्र उत्पन्न केले.

आतां, विश्वाच्या उत्पत्तीचें, किंवा सृष्टिरचनेचें अशा प्रकारचें वर्णन, कोणालाही, प्रथमदर्शनीं देखील, अगदीं अशास्त्रीय, केवळ बालिश, आणि निव्वळ पोरकटच वाटण्यासारिखें आहे. कारण, उत्क्रान्ति नियमाप्रमाणें विचार केला तर असें चांगलें व्यक्त होतें कीं, अशा प्रकारें सृष्टिरचना झालेलीच नाही.

आमच्या श्रुतींचें आणि स्मृतींचें सूक्ष्म रीतीनें अवलोकन केलें ह्मणजे असें स्पष्ट दिसून श्रुतिस्मृतींतील उत्क्रांतिनियमांची संग- येईल कीं, त्यांत सृष्टीच्या उत्प-

(मागील पृष्ठावरून पुढें चालू.)

it was corrupt, for all flesh had corrupted his way upon the earth." (Genesis. ch. VI. 12).

" And God said unto Noah, The end of all flesh is come before me ; for the earth is filled with violence through them: and, behold, I will destroy them with the earth." (Genesis. ch. VI. 13).

१ बायबल. जुना करार. (अध्याय १. १.)

२ सदर. सदर. (अ. १. १६. १९.)

ति, व तंति हिंदूंची
अभेसरता.

तीचा प्रकार केवळ उत्क्रांतिनिय-
मांस अनुसरूनच सांगितलेला आहे.

आणि ह्याच गोष्टीवरून दुसरें असेंही निर्विवाद सिद्ध होतें कीं, पाश्चात्य देशांतील स्पिनोजा व डार्विन, हक्सले व स्पेन्सर, इत्यादि महा विद्वान् आणि शोधक मंडळींनीं उत्क्रांतिनियमाचें तत्त्व सांप्रतकाळीं, म्हणजे इ०स०च्य १९व्या शतकांत पुढें आणण्यापूर्वीच, आमच्या आर्यहिंदूंनीं तें फार प्राचीनकाळींच सर्व जगापुढें ठेवलें होतें. असो. एकंदरीनें अशा प्रकारचें शास्त्रीय विवेचन बायबलांत नाहीं.

शिवाय, चवथ्या दिवशीं सूर्य उत्पन्न केला ह्यागून जें बायबलांत वर्णन आहे, तें केवळ मिथ्यावादच होय.

1 " A system which is, in some respects, almost identical with that, thought out by Spinoza and the profoundest thinkers of modern Europe. Indeed, if you will pardon the anachronism, the Hindus were Spinozaites more than 2000 years before the existence of Spinoza ; and Darwinians many Centuries before Darwin, and Evolutionists many Centuries before the doctrines of Evolution had been accepted by the Huxleys of our time, and before any word like Evolution existed in any language of the world."

(Religion of the Hindus. By Sir M. Monier-Williams The Indian Magazine and Review. No. 249. September 1891.)

कारण, दिवस आणि रात्र समजण्याची आपली सर्व घडामोड केवळ सूर्यावरच अवलंबून असल्यामुळे, हा सूर्य निर्माण होण्यापूर्वी, अमुक दिवस होऊन गेले, असें ह्यणण्याला, किंवा प्रतिपादन करण्याला, अणुमात्रही अवकाश राहत नाही, अथवा ठाव मिळत नाही.

आतां, ह्याच्याच मुकाबिल्यासाठीं आपण क्षणभर त्यासंबंधानें श्रुती- हिंदुधर्माकडे वळूं, आणि त्यांतील चा मुकाबिला. उपनिषदांत काय सांगितलें आहे तें पाहूं.

श्रुति असें म्हणते कीं, “ तस्मादात्मन आकाशः संभूतः । आकाशाद्वायुः । वायोरग्निः । अग्नेरापः । अद्भ्यः पृथिवी । पृथिव्या ओषधयः । ओषधीभ्योऽन्नम् । अन्नात् पुरुषः । ” ह्यणजे आत्म्यापासून आकाश, आकाशापासून वायु, वायूपासून अग्नि, अग्नीपासून पाणी, पाण्यापासून पृथिवी, पृथिवीपासून ओषधि, ओषधीपासून अन्न, आणि अन्नापासून पुरुष, किंवा पंचभूतात्मक देह, याप्रमाणें क्रमाक्रमानें निर्माण झालें.

ही शास्त्रीय विवेचनपद्धति, किंवा उत्क्रान्तिनियमाचा हा शास्त्रीय विचार, अथवा आपण कोण, कोठून आलों, आणि कोठें जाणार, एतद्विषयक मानसिक उन्नतीचा हा सूक्ष्म उहापोह, ख्रिस्तिधर्मात कोठेंही आढळून येत नाही.

असो. ईव्ह बरोबर सर्पाचें कपट; ज्ञानाचा वृक्ष
उत्पत्ति, स्थिति, निर्माण करूनही, त्याचें फल
आणि लय, एतद्विष- चाखण्याविषयी ईश्वरानें केलेला निषेध;
यक वर्णनांत ख्रिस्ति- केवळ सर्पाच्याच वचनोक्तीस मुळून,
धर्माचें बालिशत्व. आदम आणि ईव्ह यांनीं त्या निषिद्ध

फळाचा घेतलेला आस्वाद; त्यामुळें अखिल मानवी जातीवर
देवानें केलेला कोप; त्यायोगानें मनुष्याचें झालेलें पतन; तत्सं-
बंधीं झालेला अन्याय; आणि त्याच कारणानें त्याजवर ओढ-
वलेलें संकट; इत्यादि गोष्टी ईश्वरासारख्या सर्व शक्तिमान्
प्रभूस अगदींच शोभण्यासारख्या नाहीत. इतकेंच नाही
तर, त्यामुळें त्याच्या ईशत्वास मोठेंच गौणत्व येऊं प-
हातें; आणि त्याच कारणानें हें व अशा प्रकारचें सर्व
वर्णन निव्वळ बालिश दिसतें.

आतां, नीतितत्वाच्या संबंधानें देखील बायबलांत
कित्येक प्रसंगीं अगदींच हेळसांड केल्यासारखें दिसतें.
आणि त्यामुळें आपलें मन विशेष सार्शक होऊन, आप-
णांस केव्हां केव्हां सखेदाश्चर्य वाटतें.

बायबलांत एके ठिकाणीं असें ह्मटलें आहे कीं,
ईश्वराच्या पुत्रांनीं मनुष्यांच्या बायकांकडे अवलोकन केलें.

१ बायबल. जुना करार. अध्याय ३ रा,

२ " That the sons of God saw the daughters of
men that they were fair; and they took them wives
of all they chose. " (Genesis. ch. VI. 2).

बायबलांतील ई- आणि त्या स्वरूप आहेत असे पाहून, श्वरपुत्रांची पापदृष्टी. ज्याने त्याने आपआपल्या इच्छेनु- रूप त्यांस उचलले, व आपल्या आवडीप्रमाणे त्यांस स्वतःच्याच स्त्रिया बनविल्या. वाहवा ! केवढी तरी ही अनीति ! व ह्या दुराचारास म्हणावे तरी काय ?

असो. ईश्वरपुत्रांनी अशा प्रकारची पापदृष्टी परस्त्रीवर ठेविल्या कारणाने, त्यांच्या दुष्टाचर- त्यामुळे ईश्वरास णाबद्दल आकाशांतील बापास फा- शालेला खेद. रच क्रोध आला; त्यांच्या अनीती- च्या वर्तनामुळे त्यांचे पित्त अगदीं खवळून गेले; ह्या ए- कंदर कृत्याबद्दल त्याला मोठा पश्चात्ताप वाटला; आणि शेवटी त्या विचाऱ्याला अतीव खेदही झाला. आतां, सर्व शक्तिमान् प्रभूला इतका राग येऊन, असे विव्दल होण्याचे यत्किंचित् देखील प्रयोजन नव्हते. किंवा, ज्या सृष्टीच्यायोगाने आपल्यास परिणामी संताप होईल, अशी सृष्टि अथवा प्रजा निर्माण करण्याचेही त्याला कांहीच कारण नव्हते. आणि जर सृष्टपदार्थावर. त्याचा दाब न- व्हता; किंवा केलेल्या कृत्याचे निरसन करण्याचे त्या- च्यांत सामर्थ्यच नव्हते; तर त्याने असल्या विकट कामां- त बिलकुल हातच घालावयाचा नव्हता, असे कोणालाही सहजी वाटण्यासारखे आहे.

बायबलासारख्या पुस्तकांत, व विशेषतः ख्रिस्तांनीं मानलेल्या अति पवित्र ग्रंथांत, अनीतीचा अशा प्रकारचा उल्लेख आल्यानें, किंवा ईशकृतीचें असें अमंगल स्वरूप दृष्टीस पडल्यानें, अथवा परमेश्वराची अशी हतवीर्यता आविर्भूत झाल्यानें, ईशशक्तीस, आणि परमेश्वराच्या व्य-
वस्थेस फारच गौणत्व आणिल्याचें चागलें व्यक्त होतें.

परंतु एवढ्यानेंच सर्व बाजार आटोपला नाहीं.

बायबलांत सांगि-
तलेला आईबापांचा
त्याग.

बायबलांतील ख्रिस्ती नीतीचें उ-
ज्ज्वल स्वरूप, व प्रकृतिसौजन्याचें
मासलेवाईक उदाहरण तर पुढेंच
याक्याचें आहे. कारण, ह्या पवित्र
ह्मणून केलेल्या धर्मपुस्तकांत एके ठिकाणीं अशी आज्ञा
आहे कीं, ज्यापेक्षां स्त्रीला पुरुषाच ा बरगडींतूनच उत्पन्न
केली आहे, व ज्यापेक्षां तीं दोघेही एकजीवच आहेत, त्या-
पेक्षां पुरुषानें आपल्या मातापितरांची पर्वा न करितां,
त्यांस बेलाशक सोडून द्यावें; आणि त्यानें फक्त आपल्या
बायकोसच जोबाळून बसावें. वाहवा!!! धन्य तीं
ख्रिस्ति मातापितरें ! धन्य ते बायबलांतील नीतितत्व ! !
आणि धन्य तें भावी प्रजेस लावून दिलेलें वळण ! ! !

1 " Therefore shall a man leave his father and
his mother, and shall cleave unto his wife; and they
shall be one flesh. " इतालिक वर्ण आमचे आहेत. ग्रंथकर्ता.

(Genesis. ch. II. 24).

खगोत्तर. य संबंधानें आमचें नीतिशास्त्र, आमचीं स्मृतिकार आणि आमच्या पावत्र श्रुति, हीं सर्वप्रकारेंच विशेष प्रशंसनीय आहेत.

आमच्या मनुस्मृतिकारानें, मातापितरांच्या आज्ञेंतच त्यासंबंधानें मनु- प्रत्येकानें राहण्याविषयीं, किती सु- स्मृतीतील वचन. रेख आज्ञा सांगितली आहे ? आणि त्यांची सदैव सेवा करण्याविषयीं, किती प्रेमळ बंधन लावून दिलें आहे ? मला वाटतें कीं, आमच्या ख्रिस्तवां- धवांनीं वायबलांतील पितृत्यागाविषयींच्या सदरच्या आज्ञे- कडे विशेष लक्ष न पुरवितां, हिंदुधर्मातील पितृवश्यते- संबधीं स्मृति वचनाचेंच मनःपूर्वक अवलंबन केलें, तर त्यापामून त्यांचें खचितच विशेष कल्याण होईल.

आमचे स्मृतिकार असें स्पष्टपणें लिहितात कीं,

यावन्नयस्ते जीवेयुस्तावन्नान्यं समाचरेत् ।

तेष्वेव नित्यं शुश्रूषां कुर्यात्प्रियहितेरत् ॥ २३९ ॥

(मनुस्मृति. अ. २.)

म्हणजे जावत्कालपर्यंत आपले आईबाप, आणि आ- चार्य (गुरु), हीं तीन माणसें जिवंत आहेत, तावत्कालपर्यंत दुसरें काहीं एक न करितां, केवळ त्यांच्या शुश्रूषेंतच सदैव आसक्त असावें. आणि वास्तविक पाहतां, प्रत्येक सुपु- त्राची हीच इतिकर्तव्यता असली पाहिजे.

असो. आतां, ख्रिस्तिधर्माचा जो दिवसानुदिवस अधि-

ख्रिस्तिधर्माचा प्रा- काधिक फैलाव होत गेला, तो प्राची
च्य देशांत प्रसार. दिशेकडे केव्हां आण कसा झाला,
व विशेषतः हिंदुस्थानांत तो केव्हां पसरला, आणि येथें
प्रथमतः त्यानें कोठें आपला शिरकाव केला, याविषयीं
विचार करूं.

भरतभूमींतील ख्रिस्तिधर्मप्रसाराच्या संबंधानें तीन
त्यासंबंधाच्या दं- निरनिराळ्या प्रकारच्या दंतकथा अ-
तकथा. सल्याचें कळून येतें. चाल्डियन्
स्तोत्र संग्रहांत असें वर्णन आहे कीं, सेंट टॉमस् नांवा-
चा जो ख्रिस्तभक्त होऊन गेला, त्यानें आशियाखंडां-
तील बऱ्याच देशांतल्या लोकांचें धर्मान्तर करवून अखेर तो
हिंदुस्थानांत आला, आणि शेवटीं स्वधर्मप्रित्यर्थ त्यानें
आपले प्राणही खर्ची घातले. (इ. स. १२ ते ६८).

विहन्सेन्झो मेरिआचें व आणखी कित्येकांचें असें
पहिली दंतकथा. ह्मणणें आहे कीं, धर्मान्तर करवि-
ण्याचें काम सेंट टॉमस्नें प्रथमतः मिसापोटेमिया
येथेंच सुरूं केलें. आणि तदनंतर पार्थिया, मीडि-
या, इराण (पर्शिया), हस्केनिया, बाक्ट्रिया, मार्दी,
मध्य आशिया, चीन, मोगल लोकांचीं संस्थानें, सा-

याम, जर्मनी, ब्राझिल, आणि एथिओपिया, इत्यादि ठिकाणीं हा धर्म हळू हळू पसरला. पुढें हा ख्रिस्तभक्त पुनश्च हिंदुस्थानांत आला, आणि वाटेत लागलेल्या सोकोत्रा नामक द्वीपांतील लोकांचें धर्मान्तर करवून, त्यानें मलबारांत प्रवेश केला. येथून चोलमण्डल ह्मणजे कारोमांडल किनाऱ्याकडे त्यानें आपलें सुकाणू फिरविलें, आणि इकडील प्रदेशांत दाखल झाल्यावर आपल्या नेहमींच्या पद्धतीप्रमाणें, लोकांस बाटविण्याचें काम त्यानें ज्यारीनें सुरू केलें.

परंतु, धर्मान्तर करविण्याच्या कामीं, येथें त्याला मुळींच यश आलें नाहीं. कारण, मैलापूर नामक मद्रासच्या उपनगरांत, त्याला तत्प्रीत्यर्थ देहान्तें प्रायश्चित्तच मिळाल्याचें दिसतें. (तारीख २१ डिसेंबर ३० सन ६८.)

दुसरी एक दन्तकथा अशी आहे कीं, मेन्सचा अनु-
दुसरी दंतकथा. यायी कोणी एक टॉमस् मानिकि-
यन् नांवाचा असून, त्यानेंच हिंदुस्थानांतील लोकांस
बाटविण्याची सुरुवात प्रथमतः केली. आणि ही गोष्ट ३०
स० २७७ च्या सुमारास झाल्याचें कळून येतें.

तिसरी एक दन्तकथा अशी आहे कीं, मारटॉमस्
तिसरी दंतकथा. नांवाचा कोणी एक आर्मिनियां-

१ कर्नल यूलनें छापलेलें मार्को पॉलो पहा.

२ डाक्टर हंटरचा हिंस्थानचा इतिहास. पान २३१.

८५
१००
११२
११५
११८
१२०

तील व्यापारी होता. हा इ० स० ७८० च्या सुमारास मलबार प्रांतांत व्यापारनिमित्त आला, आणि इकडे बरे वाटल्यावरून त्याने येथेच आपले कायमचे राहण्याचे ठिकाण केले. पुढे त्याने शरीरसंबंध देखील इकडल्याच लोकांशी केला, आणि शेवटीं दोन हिंदी स्त्रियांबरोबर आपले लग्न लाविले. ह्या कारणाने, राजेरजवाड्यांत त्याचे साधारण वजन पडत गेले, व सरकारदरबारांतही त्याचे सहजीच महत्त्व वाढत चालले.

मारटॉमस् इकडे येण्यापूर्वी ख्रिस्ती लोकांची खरोखरीच धडगत नव्हती. कारण कित्येकांचा थोडाबहुत छल होत गेला. कांहींची दुईशा झाली. कित्येकांस मलबारचा सुपीक किनाराच सोडून देणे भाग पडले. कित्येकांनी देशत्याग केला. आणि कित्येकांस वनवासही भोगावा लागला.

परंतु, मारटॉमस्ने आपले थोडेबहुत असलेले वजन मारटॉमस्च्या मदतीने ख्रिस्ती लोकांस खर्च करून, ख्रिस्ती लोकांची बरीच दैना नाहीशी केली. आणि ह्या लोकांस या देशांत राहू देण्याविषयी, व आपला धर्म पाळण्याविषयी, त्याने राजेरजवाड्यांकडून परवानगी मिळविली. अशा प्रकारे, हळू हळू बऱ्याच अडचणी दूर होत गेल्याकारणाने, मलबारप्रांतांत किरिस्तावांची इतस्ततः पुनश्च वस्ती होत गेली.

तदनंतर कांहीं कालानें, मार्टॉमस् हा या किरिस्ताव समुदायाचा आर्चबिशप ह्यणजे बडा पाद्री, किंवा मुख्य धर्माधिकारी बनला, आणि पुढें मरण पावला. ह्यानें आपल्या जातभाईच्या सुखाविषयी बरीच खटपट केली असल्यामुळे, व त्यांस त्यानें बरेच हक्क संपादन करून दिल्या कारणानें, ह्याला शनैःशनैः मान मिळत जाऊन, ते ह्याची साधूंतच गणना करूं लागले.

ह्या सर्व गोष्टींवरून, एकंदर असें अनुमान होतें कीं, ख्रिस्तिधर्माचा हि- इसवी शकाचें आठवें शतक संपण्या-
दुस्थानांत प्रवेश, व पूर्वी, ख्रिस्तिधर्माची झुळूक विशेषतः त्याचा काल. मलबारच्या किनाऱ्यावर मारू लागली होती. आणि त्यावेळीं, बौद्धधर्माची थोडीवहुत चळवळ दक्षिण हिंदुस्थानांतच सुरू असल्यामुळे, ती वेळ ख्रिस्तिधर्माचें बीजारोपण होण्याला सहजीच अनुकूल झाली. कारण, बौद्धधर्मापासूनच ख्रिस्तिधर्माची उत्पत्ति असल्याकारणानें, ह्याचें आपल्या धर्माशीं निकट साम्य पाहून, बौद्धांनीं ख्रिस्तिधर्मास पारा दिला. आणि ह्याच आश्रयामुळे, त्याची दिवसादिविषय वृद्धि होत गेली.

1 " The Buddhist polity then supreme in Southern India was favourable to the reception of a faith whose moral characteristics were humanity and self-sacrifice. "

(Dr. Hunter's Indian Empire. 2nd Edn. P.234)

आशियाखंडांत, अन्यत्रही, ख्रिस्तिधर्माचा प्र-
 च्याचा आशिया सार ठिकठिकाणीं झाल्याचें दिसते
 खंडांत इतर ठिकाणीं आणि सुप्रसिद्ध इतिहासकार गिबन
 प्रसार. असें ह्मणतो कीं, कालिफांच्या
 कारकीर्दीत नेस्टोरिअन् नामक ख्रिस्तिपंथाचा फैलाव,
 चीनपासून जरूसेलेम व सायप्रस्पर्यंत झाला होता.

इसवी सन १८८१ सालच्या खानेमुमारीप्रमाणें,
 भरतखंडांत ख्रि- हिंदुस्थानची एकंदर लोकसंख्या
 स्ती लोकांची संख्या. पंचवीस कोट असून, त्यांपैकीं
 २१,४८,२२८ ख्रिस्तीधर्म पाळणारे होते. हल्लीं हें
 प्रमाण जास्त झालें आहे, व एकंदर लोकसंख्या देखील
 अड्डावीस कोटीपर्यंत वाढली आहे.

आतां, हा जो ख्रिस्तिधर्माचा इतका प्रसार होत
 ख्रिस्तिधर्माच्या गेला, त्याच्या मूळ कारणाविषयी,
 प्रसाराचें कारण निः- आपणाला अवश्य शोध केला पा-
 सीम जुलूम, हिजे. आणि ह्याचा आपण तपास

1 (Decline and fall of the Roman Empire.)

(Vide also, Yule's Cathay and the way Thither.)

२ आंग्ल हिंदुस्थानांतले, ११,६८,४८९

मांडलिक हिंदुस्थानांतले, ६,९४,०३६

पोर्तुगीज हिंदुस्थानांतले, २,५२,४७७

फ्रेंच हिंदुस्थानांतले, ३३,२२६

२१,४८,२२८

१

केला म्हणजे, आपणाला असें उघड दिसून येईल कीं, ह्या धर्माचा फैलाव लोकांच्या खुषीमुळे विलकूल झाला नसून, तत्प्रसारार्थ अबलाजनांच्या रक्तपाताचे, व निरपराधी पुरुषांच्या रुधिरस्त्रावाचे केवळ पूरच लोटले.

हा धर्म मुख्यत्वेकरून पौर्चुगीज लोकांच्या कारकीर्दीत विशेष फैलावला असून, तत्प्रीत्यर्थ त्यांनीं जीं जीं म्हणून अनन्वित कृत्ये केलीं, त्या सर्वांचा विचार केला म्हणजे आपल्या अंगावर रोमांचच उभे राहतात, आणि ह्या ख्रिस्तिधर्माचें अमंगल स्वरूप उत्तमप्रकारें ध्यानांत येतें.

इस्लाम धर्माप्रमाणें, ख्रिस्तिधर्मानें देखील समशेर तरवारीच्या जोरा- बहादुरीचें व्रत पत्करून, केवळ तर- वर धर्मान्तर, वारीच्या जोरावरच विधर्मीयांस आपल्या कळपांत आणण्याचा विडा उचलला. अनेक देश काबीज करून, ख्रिस्तिधर्माचाच प्रसार करावा, अशी पौर्चुगल देशाच्या राजाची आज्ञा होती. आणि ह्याच आज्ञेम अनुसरून, इ० स० १५०० सालीं, तेरा जहाजें व बाराशें फौज केब्राल नामक सरदाराच्या स्वाधीन केलीं, आणि त्यांचें त्यास आधिपत्य दिलें.

शिवाय, त्याला असाही हुकूम झाला कीं, ख्रिस्ति- धर्मान्तर्गर्भ पहिली धर्माचा उपदेश ज्यारीनें सुरू ठेवावा. स्वार्ग, आणि तो सिद्धीस गेला नाही, किंवा अशा कृत्यास कांहींच यश आलें नाहीं तर,

८५
१००
११
१२
१३
१४
१५
१६

तरवारिच्या जोरावर एकदम काम चालवें. याप्रमाणें पहिल्या स्वारीची हकीगत झाली.

इ० स० १९०९ सालीं, दुसरी स्वारी पाठविण्यांत धर्मान्तरार्थ दुसरी आली असून, तीत एक मोठें आर-स्वारी. मार व पंधरा हजार फौज होती.

हिचें आविपत्य फ्रान्सिस्कोडी आल्मेडा याजकडे असल्याकारणानें, त्यानें इ० स० १९१० सालीं गोवें सर केलें, व तें अजूनही पोर्तुगीज सरकाराकडे चालत आहे. पुढें त्यानें मलाका बेट घेतलें, व तें प्राच्यद्वीपसमूहाची केवळ किल्लीच असल्याकारणानें, त्यानें सायाम देशांत व मसाल्याच्या बेदांत, व्यापार आणि जुलमाचा धर्मप्रसार ज्यारीनें चालविला.

याप्रमाणें, केवळ फौजेच्या जोरावरच मस्त होऊन, पोर्तुगीज लोकांनीं भरतखंडाच्या दक्षिण किनाऱ्यावरील मांडलिकांस निष्कारण त्रास दिला, आणि त्यांच्या प्रजेस

1 " The early Portuguese navigators were not traders or adventurers, but admirals with a *royal commission to conquer territory and to promote the spread of Christianity.*"

" The sum of his *Cabrals* instructions was to *begin with preaching, and if that failed, to proceed to the sharp determination of the sword.*"

(Indian Empire. P. 358.),

विनाकारण गांजलें. व ह्या त्यांच्या दुष्कृत्याबद्दल त्यांस प्रायश्चित्तही भोगावें लागलें.

पुढें, इसवी सनाच्या सोळाव्या, सतराव्या, आणि अठराव्या शतकांत जी कांहीं बेवंदनगरी आणि झोटिंगवाद-शाही त्यांनीं मातविली, तिचें जेवढें वर्णन करावें तेवढें थोडेंच.

इ० स० १५६० सालीं, पोर्तुगीज लोकांनीं धर्मसभा ख्रिस्तिधर्माची अ- म्हणून स्थापन केली. हींत धर्मावि- नन्वित कृत्यें. रुद्ध अपराध करणाऱ्या सर्वजणांचा इन्साफ होत असल्याकारणानें, ह्या पाश्चात्य रानटी लोकांच्या समजुतीप्रमाणें, ज्यांनीं ज्यांनीं धर्मान्तर किंवा मतान्तर केलें नाहीं, त्या सर्वांस दुःसह यातना भोगाव्या लागल्या, आणि त्यापैकीं कांहींची तर अग्निनारायणालाच सजीव आहुति दिली. ह्या पुरुषमेधाच्या स्वाहाकारांत १०९ पुरुष, व १६ स्त्रिया असून, त्यापैकीं ९७ इसमांस सजीव दहन केलें.

हाच भयानक प्रकार पोर्तुगीज लोकांनीं आपल्या ताब्यांतील मुलुखांत चोहोंकडे चालविला. त्यामुळें सर्व

1 (Indian Empire. P. 244).

2 (Indian Empire p. 254).

3 " Only those who have read the contemporary narratives of their conquests, can realize the superstition and the cruelty with which their history in the Indies is stained."

(Indian Empire. P. 359).

लोक संत्रस्त झाले, व त्याच कारणाने पोर्तुगीज सत्ता आणि ख्रिस्तिधर्म, ह्यांचा त्यांस मनापासून वीट आला.

बरें, ह्या ख्रिस्तिधर्माने आपल्या पशुतुल्य क्रौर्याचा त्याची रक्तपाता- मासला केवळ विधर्मीय आणि विदे- विषयी लालसा. शीय, यांसच दाखवून तो स्वस्थ बसला असें नाही. तर त्यानें दोन हात प्रत्यक्ष आपल्या घरांत व आपल्या कळपांत, आपले स्वकीय आणि आपले स्वधर्मीय बांधव, यांजबरोबर देखील मारून, आपल्या निस्सीम निष्ठुरतेची एकदांची तृप्ति करून घेतली. आणि तेणेंकरून, त्यानें आपलें अमंगल व अतिनिंद्य स्वरूप मात्र जगापुढें प्रत्यक्ष मूर्तिमंतच ठेविलें, व दुष्कृतीच्या कालिमेचा (नीलवर्ण असा) अत्युच्च झेंडा रोविला.

खुद्द इंग्लंड आणि फ्रान्ससारख्या सुधारलेल्या देशांत त्यामुळें झालेली देखील, धर्माचे वेडे पीक अगदीं बेहद्द प्राणहानि.

माजल्याकारणाने, अमूल्य प्राणाच्या एकावर एक अशा सतत आहुति पडत गेल्या. मग त्या संबंधाने इतर देशांत किती अनाचार झाला असेल, याची प्रत्यक्ष कल्पना करण्याचें काम मी वाचकांकडेसच सोंपतों.

दुसऱ्याला आपल्या कळपांत त्याच्या इच्छेविरुद्ध ओढण्यासाठीं, ख्रिस्तिधर्माने किती तरी अनन्वित कृत्यें केलीं !!! बरें, इतकें करून तरी त्याचा कार्यभाग साधला काय? नाही. अशा अमंगल कृत्यांनी तर

त्याचा इष्ट हेतु विलकूलच सिद्धीस गेला नाही. इतकेंच नव्हे तर, अशा खटपटीने उलट त्याची फटफजीतीच होऊन, तो जगाच्या उपहास्यतम मात्र पात्र झाला.

अशा प्रकारे बलात्काराच्या योगाने, किंवा निव्वळ धर्मान्तरामुळे ज्ञा- फसल्यामुळे, ज्यांनी ज्यांनी ह्मणून हा लेला पश्चात्ताप. धर्म स्वीकारला, त्यांचे पुरे हाल होऊन, शेवटी त्यांस दुःसह यातना व महत् पश्चात्तापच भोगावा लागला.

ह्या संबंधाने गोपाळराव जोशी यांचे धर्मान्तर, विशेष लक्षांत ठेवण्यासारखे असल्याकारणाने, त्याबद्दलचे इत्थंभून वर्णन भारतीय साम्राज्याच्या पूर्वार्धांत दिले आहे. त्यावरून, त्यांच्या अन्तर्वेदना वाचकांच्या पूर्णपणे लक्षांत येतील.

मद्रासचा कोणी एक चेटी नांवाचा विद्वान् गृहस्थ दखील असाच बाटला होता. परंतु धर्मान्तर झाल्यानंतर त्यांचेच मन त्यास खाऊं लागले, व तेणेंकरून त्याची मोठी त्रेधा उडाली. शेवटी, ह्या ख्रिस्तिधर्माच्या यमयातना त्याला दुःसह होऊन त्यानें अग्वेर हिंदुधर्मातच जाण्याचा निश्चय केला, आणि मोठ्या आनंदाने पुनश्च हिंधमर्दु स्वीकारला.

दुसऱ्या एका गृहस्थाला ह्या धर्मान्तराच्या यातना

अशाच भोगाव्या लागल्या, व तन्निमित्त त्यानें जन्मभर कष्ट सोसले. अशीं एक कां दोन उदाहरणें ह्मणून सांगूं ? खरोखर अशा प्रकारचे मासले असंख्य दाखवितां येतील.

आतां, ह्या सर्व गोष्टींच्या कारणांचा शोध लावण्या-
त्याचीं कारणें. सार्थी, आपणांस फार दूर जावयास नलगे. कारण, हिंदुधर्मातील अनुपम अमृतोदधि, त्यांतील सौलीव तत्त्वविचारांची खाण, त्यामुळे मनास प्राप्त होणारा शान्तिसुखाचा झरा, आणि तद्विषयक पूर्णत्वाची पारमार्थिक उन्नति, इत्यादि सर्व नगद माल टाकून, अन्य धर्मातील फोल ध्यावयास कोण धजेळ ? एकांतील साराचा त्याग करून, दुसऱ्यांतील असाराकडे मुद्दाम कोण वळेळ ? किंवा प्रत्यक्ष नवनीत सोडून देऊन, ताकाला कोण ह्मणून हात लावील ? अथवा ही दारची कामधेनु घालवून, परक्याच्या निरुपयोगी वांझ गाईला कोण पत्करील ? अगर घरची श्रीमंती व राजविलास टाकून, जाणूनबुजून दरिद्रावस्था कोण स्वीकारील ? अर्थात् कोणी नाहीं. आणि हें अगदीं उघड व निर्धिवाद आहे कीं, अशा प्रकारचा दुःखदायक मोबदला, कांहींना कांहीं तरी विशेष कारण असल्याखेरीज, कोणी देखील करूं इच्छिणार नाहीं.

मात्र, असें होण्याचा संभव आहे कीं, कोणाही मनु-
ख्रिस्तिधर्माचें व- ष्याला आपल्या स्वतःच्या घरांतील
चकत्व. ऐश्वर्याचें महत्त्व न कळल्या कार-

णानें, अथवा त्याला कोणी फसविल्यामुळे, किंवा त्याला कोणी अडचणीत पाडल्याच्या योगानें, अगर आपलें दुःख तत्काल निवारण होईल, अशी कोणी तरी त्याला आशा दाखविल्यानें, तो एखादे वेळेस फसेल. आणि बहुतरुन अशा प्रकारच्या फसणुकीमुळेच कित्येक लोकांचें धर्मान्तर झाल्याचें दिसतें, व याच कारणानें ह्या धर्माचें स्वरूप विशेष रमणीय भासत नाहीं.

परंतु आमच्या हिंदुधर्माचा तसा प्रकार नाहीं. ह्याचें

हिंदुधर्माचें मोहक- कांहीं निराळेंच तेज व विलक्षण रूप
त्व, व त्याची अनन्य आहे. हा धर्म परकीयांस आपल्या
सामान्याभुक्ति. कळपांत मुळींच घेऊं इच्छीत नाहीं.

आणि असें असल्याकारणानें, आमच्या धर्मांत घेण्यासाठीं, आम्ही कोणालाही ख्रिस्तिधर्मासारखी लालूच व बाह्य देखावा, अथवा इस्लामधर्मासारखी धमकी व समशेरशाही, बिलकुलच दाखवीत नाहीं. आणि तीं दाखविण्याचें आम्हांला यतकिंचित् देखील कारण पडत नाहीं. कारण, मुळाशींच पक्का बंदोबस्त असल्यामुळे, आमच्या धर्माच्या संवधानें परधर्मीयांवर जुलूम होण्याचा काडीमात्रही संभवच नाहीं.

अशा प्रकारचा पूर्ण बंदोबस्त असून, आणि आमच्या

हिंदुधर्मांत शिर- धर्मांत येण्याला आम्ही कोणाला
प्याची परधर्मीयांची देखील परवानगी देत नसून, हिंदु

इच्छा. धर्म हा एकसारखा वाढतच चालला आहे, व त्यांतील लोकसंख्याही दिवसानुदिवस वृद्धिंगतच होत आहे. इतकेंच नव्हे तर, परधर्मीयांस सुद्धां आमच्या धर्माचीं तत्वे विशेष प्रशस्त वाटल्याकारणानें, ते मोठ्या खुषीनें व उत्सुकतेनें हिंदूच होऊं पाहत आहेत.

1 "As to Hinduism, it is a solemn thought that at least 200 millions of our fellow-subjects are adherents of that religion. And yet it is a remarkable characteristic of Hinduism that it neither requires nor attempts to make converts. Nor is it by any means at present diminishing in numbers. Nor is it at present being driven off the field, as might be expected, by being brought into contact with two such proselyting religions as Christianity and Mahammadanism. On the contrary, it is at present rapidly increasing."

(The Religion of the Hindus. By Sir. M. Monier Williams. The Indian Magazine and Review. p. 433--434. Vol. XXII. No. 249 September 1891.)

2 "But * * * (says Anne Besant) I regard Hinduism as the most ancient of all religions, and as containing more fully than any other the spiritual truths, named Theosophy in modern times. Theosophy is the ancient Brahma Vidyá of India. Of this, Hinduism is the earliest and best exoteric presentment. Exoterically, therefore, I am a Hindu in my religion and in my philosophy."

(Anne Besant's view of the Hindu religion in the Daily Chronicle of 7th April 1894.)

परतु, आम्हांला त्यांस आमच्या कळपांत घेतांच येत तत्संबंधी अटकाव. नाही, किंवा त्यांस हिंदूही बनवितां येत नाही. आणि असें जरी आहे तरी देखील, हिंदुधर्माचें केवळ मोहकच स्वरूप असल्याकारणानें, हे परधर्मीय फक्त आचारानें आणि विचारानेंच हिंदु होऊं इच्छितात, ही महदाश्चर्याची व विशेष आनंदाची गोष्ट होय.

याप्रमाणें, हिंदुधर्माच्या थोरवीचें जेवढें ह्मणून वर्णन हिंदुधर्मातील सव- करावें तेवढें थोडेंच. कारण, हा रस. धर्म सर्व धर्माचें केवळ भाजन आणि आश्रयस्थानच असून, त्याचें व्यापकत्व व त्याची समस्तता, ही सर्वांशींच कबूल झाल्यासारखी आहेत. इतकेंच नव्हे तर, हिंदुधर्म हा एक विलक्षण सबरसच आहे, असेंही म्हटलें तरी शोभण्यासारखें आहे.

कारण, ज्याची जशी अभिरुचि असेल, त्याप्रमाणें त्यांतील माधुर्य, त्याला तो मिठास वाटतो. आणि ज्याला जें पाहिजे आहे, त्याला तें त्यांत उपलब्ध होतें.

आमच्या हिंदुधर्माचें वर्णन सरमाँनिअर विल्यम तत्संबंधी पाश्चा- मसनें फारच मजेचें केलेलें असल्या- त्यांचें मत. मुळें, तें प्रत्येकानें विशेष रीतीनें, मनन करण्यासारखें आहे. आणि म्हणूनच स्थलसंकोचा-

२ ब्लाव्हाट्स्कीचाई, आनी विझांटचाई, कर्नल आल्कोट्ट, सिनेट इत्यादि याच मासल्याचीं उदाहरणें होत.

संबंधी काडीमात्र देखील शंका मनांत न आणितां, त्यांतील जरूर तितकें समग्र अवतरण याखालीं देतो. तो असें ह्मणतो कीं,

“ Another characteristic of Hinduism is that it is all-receptive; all-comprehensive. It claims to be the one religion of humanity, of human nature, of the entire world. It cares not to oppose the progress of Christianity, nor of any other religion. For it has no difficulty in including all other religions within its all-embracing arms and ever-widening fold. And, in real fact Hinduism has something to offer which is suited to all minds. Its very strength lies in its infinite adaptability to the infinite diversity of human characters and human tendencies. It has its highly spiritual and abstract side suited to the philosophical Bráhmaṇ; its practical and concrete side suited to the man of affairs and the man of the world; its aesthetic and ceremonial side suited to the man of poetic feeling and imagination; its quiescent and contemplative side suited to the man of peace and lover of seclusion. ” * * *

“ What, then, you ask, is the secret of this all-comprehensiveness and many sidedness? My reply is that Hinduism is founded on a very subtle system of pan-

theistic philosophy excogitated long ago by the Bráhmans. A system which the human intellect most naturally thinks out, for itself ; a system which is , in some respects , almost identical with that thought out by Spinoza , one of the profoundest thinkers of modern Europe . Indeed , if you will pardon the anachronism , the Hindus were Spinozaites more than 2, 000 years before the existence of Spinoza ; and Darwinians many centuries before Darwin ; and Evolutionists many centuries before the doctrine of Evolution had been accepted by the Huxleys of our time , and before any word like Evolution existed in any language of the world . The Hindus , in short , have for centuries believed that their one god Brahma (neuter) , their one impersonal spiritual essence or energy—identified with everything , and constituting every thing—is forever evolving itself out of its own inner substance . Like a vast tree with countless branches , for ever-expanding itself out of an eternal seed , and for-ever drawing back or being re-absorbed into itself , and disappearing again and again into formlessness and impersonality . And the first evolution they believe to be a God , the *Personal* Creator , called Brahmà (masculine) ; the second , God , the Preserver , called

Vishnu, (also masc.); the third, God, the Destroyer and Recreator, called Siva (also masc). These three are sometimes represented by three noble heads rising out of one body, to denote that their functions are interchangeable. Brahmà, the personal Creator, has four faces looking in every direction, to show his watchful care over his creatures; Vishnu, the personal Preserver, has four arms, to show his power to save from what-ever direction evil may come; while Siva, the personal Destroyer, has three eyes, to denote destroying time past, present, and future. This idea of one *impersonal* Essence—the sole, really existing Being—expanding itself into three principal divine *personalities*, is true Brâhmanism. ” * * *

(The Indian Magazine and Review. No. 249. September. 1891. Sir M. Monier Williams on the Religion of the Hindus. P. P. 434/35).

कदाचित् कोणी असा प्रश्न करील कीं, अहो, जर जुलूम, लालूच, व हिंदुधर्माचे एवढे मोहक स्वरूप आहे, अज्ञान, इत्यादि कार- तर मग, आपला धर्म टाकून हिंदूंनी गांनीं झालेलें धर्मा- परधर्म ह्मणजे ख्रिस्तधर्म, किंवा न्तर. इस्लामधर्म कसा स्वीकारला ? आतां,

ह्या प्रश्नाचें उत्तर तर अगदींच कठिण नसून, तें केवळ सरळ आहे. तें असें कीं, १ जुलूम, २ लालूच, व ३ अज्ञान, इत्यादि कारणांनींच कित्येक लोक बाटलेले असून, ते अजूनही त्याच कारणांनीं बाटतात.

ही गोष्ट तर सर्वासच चांगली महशूर आहे कीं, हिंदु-त्याचा प्रकार. लोकांस बाटविण्याच्या मंत्रधानें विदेशी-यांनीं, ह्मणजे मुसलमानांनीं आणि किरिस्तावांनीं, कांहीं भयंकर व अनन्वित कहर केला होता. मात्र, या दोहोंत भेद ह्मणून इतकाच कीं, इस्लामधर्मांनें केवळ तरवारीच्या जोरावरच अखिल जनसमूहाचें धर्मान्तर करण्याचा विडा उचलला असून, ख्रिस्तिधर्मांनें (१) जुलूम, व (२)

1 " On the first invasion, each city was called on, as the army approached, to embrace the Mahometan religion, or to pay tribute. In case of refusal, the city was attacked, and if it did not capitulate, all the fighting men were put to death and their families were sold for slaves. "

(Elphinstone's History of India. p. 515.)

2 " Only those who read the contemporary narratives of their (Portuguese) conquests, can realize the superstition and the cruelty with which their history in the Indies is stained. "

(Dr. Hunter's Indian Empire. p. 359).

भारतीयसाम्राज्य, पूर्वार्ध, पुस्तक साहाय्ये, भाग ३५, पान २३
२४१५ पहा.

लाळूचें यथेष्ट अवलंबन करून, शिवाय लोकांच्या (३) अज्ञानाचा देखील, बूड चेपलें त्या ठिकाणीं, त्यानें चांगला फायदा घेतला, आणि अजूनही तो घेत आहे. तथापि, त्यामुळें झालेलें प- अशा धर्मान्तरामुळें, आणि जुळु- रिवर्तन.

माच्या रामरामानें, ह्या बाटणारांस कृतापराधाबद्दल दुःसह पश्चात्ताप झाल्याशिवाय कधींही राहत नाहीं, व ह्याच कारणानें बहुत करून धर्मान्तर करण्याला सहसा कोणी देखील प्रवृत्त होत नाहीं. कारण,

१ निराश्रित आणि व्यसनी लोक केवळ पोटाकरितां, व पैशा- करितां बाटल्याचीं उदाहरणें असंख्यप्रमाणानें सांपडतील. एक पाद्री आपल्या स्वतःच्या अनुभवावरून असें लिहितो कीं,

“ The truth is, that they (Christian Missionaries) have there spilt the precious water of Baptism upon some few faces, *working upon the necessity of some poor men, who for want of means, which they (missionaries) give them, are contented to wear crucifixes* ” (*Avoyage to East India.*).

२ ‘ But who (poor men) *for want of knowledge* in the doctrine of christianity are only in name Christians.’

(Della Valle. quoted in Tod’s Rajasthan. p. 560 Vol. I.)

३ एतद्विषयक सविस्तर वर्णन भारतीय साम्राज्याच्या पूर्वाधांत, सहाव्या पुस्तकांत, ३५ व्या भागांत, पान ७८१९१०१९९ वर दिलेलें आहे, तें पहावें, क्षणजे सर्व मजकूर ध्यानांत येईल.

आमच्या धर्मात आम्हाला सर्व कांहीं उपलब्ध आहे. इतकेंच नव्हे तर, आमच्या हिंदुधर्मात राहूनच आम्हाला सदैव आनंद होण्यासारखा आहे.

हिंदुधर्मावरील हें जें आमचें दृढतरबंधन व अपूर्वप्रेम, त्याचा परिणाम. याविषयी पाश्चात्य देशांतील मोठ-मोठ्या विद्वानांची देखील अगदी खात्री होऊन गेली आहे. एके ठिकाणी सर, माँनिअर विल्यम्स हा असे म्हणतो कीं,

“ And thus it is that the most highly educated natives are quite content to remain Hindus in name and in religion, to the end of their lives. ”

आमच्या हिंदुधर्माचें महत्त्व, आणि आमच्या समाज-हिंदुधर्माच्या मह- घटनेची शक्ति, यांजपुढे ख्रिस्ती-त्वाचा पाद्री लोकांवर धर्माचें कांहींएक चालत नसल्या परिणाम. कारणानें, तो केवळ निस्तेज व

1 Sir Monier Williams on the Religion of the Hindus. (vide. The Indian magazine and Review No. 249, September 1891.).

2 “ I think it will be admitted by all who have thoughtfully considered the problem of Indian evangelization that the strength and influence of Hinduism are to be found in that great socio-religious organization, which is conveniently described as the system of caste. ”

(Rev. D. Machichan, D. D.)

फिकाच पडतो. आणि ह्याच कारणानें, ख्रिस्तिधर्माची पंगुता व त्याचें दौर्बल्य हीं पाश्चात्य धर्मोपदेशक जे पाद्री (मिशनरी लोक), ह्यांस देखील केवळ निरुपायास्तव अगदीं कबूलच करावीं लागतात.

1 " The records of each Decennial Conference * * * * reveal with equal clearness the fact that *such methods have achieved comparatively little in the way of distinct Christian accessions from the great religious system which dominates the land.* " * * *

" For, within the system of which we speak, there are myriads of the poorest and weakest whose attitude towards the Gospel is as full of resistance as that of the mighty and wise amongst them; it is the result of the natural working of that system to which all these classes, the noble and the poor, the mighty and the weak, the wise and the unwise, alike belong. * * * Now, it has been *abundantly demonstrated* that there has been *no visible Christian progress amongst such classes.* "

(Education as a missionary Agency. A paper read by the Rev. D. Machichan D. D. Principal of the Wilson College Bombay, in the Decennial Conference, held on the 2nd of January 1893.).

येथुख्रिस्त, ज्याच्या नांवानें हा धर्म सर्वास महशूर आहे, तो इ. स. पूर्वी सुमारें चार वर्षें जन्मला होता, असें झणतात.

भाग ४३ वा.

इस्लामधर्म.

येथपर्यंत आपण हिंदुस्थानांतील मुख्य चार धर्मांचा इस्लामधर्म. विचार केला. आतां, बाकी राहिलेला जो पांचवा इस्लामधर्म, त्या विषयीचें यथावकाश विवेचन करूं.

इस्लामधर्माची जन्मभूमि अरबस्थानच होय. हें त्याची जन्मभूमि. द्वीपकल्प दक्षिणवाही असून, साधारणतः तें बरेंच मोठें आहे. किंवाहुना तें हिंदुस्थानापेक्षां विशेष धाकटें नाहीं, असेंही ह्मणण्यास कांहीं हरकत नाहीं.

अरबस्थानांत मेघवृष्टि क्वचित्च होते. त्यामुळें त्या भूमीचें वर्णन. अखिल देश रखरखीत दिसतो. आणि ज्याप्रमाणें आफ्रिकाखंडांत साहारा नांवाचा वालुका-मय प्रदेश आहे, अथवा तिबेटांत शामो नांवाची मरुस्थलें आहेत, त्याच मासल्याचा हाही प्रदेश आहे.

इस्लामधर्माप्रमाणें, आरबी लोकांचें देखील मूलस्थान त्या भूमीतील लोक. ह्मटलें ह्मणजे हाच देश होय. तथापि, येथेंही या लोकांची कायमची अशी वस्ती बहुतकरून

कोंठेंच नसते. कारण, ते हमेश स्थलांतर करितात, आणि लमाण अथवा वणजारी लोकांप्रमाणे, ते नेहमी तंबू मारून राहतात. ते अनेक प्रकारचीं जनावरे आपल्या संग्रहीं ठेवितात, व त्यांजला वेळोवेळीं चारापाणी देऊन, त्यांस ते मोठ्या आस्थेनें बाळगितात. त्यांचा बहुतेक उदरनिर्वहा देखील ह्या जनावरांवरच चालतो. यामुळे, ते पशुचारणोपजीवीच आहेत, असेंही ह्मणण्यास फारसा प्रत्यवाय येणार नाही. यांच्यापार्शीं उंट व घोडे, गुरे आणि ढोरे, बकरी व मेंढरे, इत्यादि असतात, आणि ह्या सर्व लटांबरासहीतच ते निरंतर प्रवास करितात.

याप्रमाणे, अरबस्थानांतील बहुजनसमाजाची वस्ती त्यांची वस्ती. जरी स्थिर नाही तरी, कित्येकांनीं केवळ व्यापार निमित्तच आपलीं कायमचीं घरेदारें येथेंच केलीं असून, ते इराण, हिंदुस्थान आणि आफ्रिका, यांच्याशीं देवघेव चालवितात.

आरब लोकांस जिंकण्याकरितां, ह्या द्वीपकल्पावर वे-
त्यांजवर झालेल्या वेळोवेळीं अनेक स्वान्या झाल्या अस-
स्वान्या. ल्याचें दिसून येतें. इसवी शकापूर्वी
२४ व्या वर्षीं, ऑगस्टस् नामक रोमच्या बादशहानें
अरबस्थानावर एक मोठी स्वारी पाठविली असून, त्या-
वेळीं ईलियसगॉलस् नामक जो मिसर देशाचा सुभेदार
होता, त्यालाच तिचें धूरीणत्व दिलें होतें. पुढे, इसवी

सन १०९ सालीं, ट्रेजन नांवाच्या बादशहानें तर, दमास्कसपासून तांबड्या समुद्रापर्यंतचा टापू काबीज केला. आणि अरबस्थानास आपल्या राज्याचा एक प्रांत बनविला.

इ० स० ९२९ सालीं, या द्वीपकल्पाचा येमेन् नांवाचा नैर्ऋत दिशेकडील भाग खालसा झाला, आणि तो आबिसिनियाच्या राज्याला जोडला गेला. इ० स० ९७० सालीं अरबस्थानावर आणखी एक स्वारी झाली. परंतु तिचा कांहींएक उपयोग झाला नाहीं. इतकेंच नव्हें तर, त्या स्वारीचें नियंतृत्व ज्याच्याकडे सोंपलेलें होतें, तोही विचारा मरण पावला.

वर जो येमेन् नांवाचा प्रांत सांगितला, तो निझर येमेन् प्रांत. प्रसादित असल्याकारणानें फार सुपीक आहे. आणि त्यामुळेंच येथें धान्य, काफी, भाजीपाला, वगैरे हरएक जिनस पिकतो.

येमेन्च्या पूर्वेस, परंतु अरबस्थानच्या दक्षिणेस, हैद्रमन्त प्रांत. हैद्रमन्त नांवाचा प्रांत आहे. हा दुरून रखरखीत आणि भयानक, व उध्वस्त आणि निर्जन दिसतो. तथापि, आभ्यंतर भागांत तो विशेष सुपीक आहे. ठिकठिकाणीं मळे व फळफळावळ दृग्विषयीं भूत होते.

त्याचा सुपीकपणा. धान्याचीं हिरवींगार शेते कित्येक

1 Wellsted's "Travels in Arabia." (vol. I. p. p. 115-116).

कोसपर्यंत एकसारखी लागत गेलेली दृष्टीस पडतात. चोहों-
कडे पाण्याचे प्रवाह भासमान होतात. आणि जंत्रीर,
संत्रें, नारिंगें, व बदाम, इत्यादि वृक्षांचे मंडप, बुभुक्षितनेत्र,
कमलांचें जणू काय पारणेंच फेडून, तृषार्तास शान्ति, आणि
परिश्रान्त अशा पथिकजनांस निःसीम आनंद देतात.

प्राचीनकाळीं, अरबस्थानचा व्यापार मुख्यत्वेकरून
अरबस्थानचा तीन दिशांनींच चालत असे; म्हणजे
व्यापार. कांहीं पश्चिम दिशेनें, थोडाबहुत
दक्षिणेकडून, आणि बाकीचा पूर्व मार्गानें.

पश्चिमेकडील व्यापार दक्षिणोत्तर चाले. म्हणजे तो येमेन
त्याचे मार्ग. आणि हिजाझ प्रांतांतून मक्का, पेत्रा,
मिसरदेश, पालेस्तैन, इत्यादि ठिकाणीं होई. तसेंच दक्षि-
णचा व्यापार पूर्वपश्चिम दिशेनें हैद्रमन्त प्रांतांतून चाले.
आणि पूर्ववाजूचा व्यापार इराणच्या आखातांतून चाले, वतो
युफ्रेटीज नदीच्या मुखांनें उत्तरेकडील प्रांतांशीं जोडला
जाई. त्यामुळें, सीरिया प्रांत, आणि दमास्कस व टायर,
वगैरे शहरें, यांच्यांशीं सतत दळणवळण राहिले.

आरब लोक साधे, पण स्वभावानें फारच क्रूर, आहेत.
आरब लोकांचा ते व्यवस्थितपणें राहतात. ते मोठे
स्वभाव. शूर, धाडशी, आणि चपल आहेत.

1 (Islam and its founder. By J. W. H. Stobart
B. A.). p. 10.

तरी पण ते फारच अविचारी, अति दुराग्रही, व हेकेखोर आहेत. दुसऱ्याचा सूड उगविण्याच्या कामीं, त्यांची अत्युत्कट इच्छा व लज्जास्पद कौर्य दिसून येते. ते केवळ धर्मान्धच असल्याकारणानें, परधर्माचा मनापासून द्वेष रुचितात. ते मोठे आपमतलबी आहेत. त्यामुळे त्यांच्यांत नीतिशैथिल्य विशेष दिसून येते. ते निःसीम विषयान्ध आहेत. आणि त्याच कारणानें, केवळ कामशान्त्यर्थच अति घोर पापें करण्यास देखील ते कधीही मार्गेंपुढें सरत नाहींत. परदुःखाबद्दल तर त्यांस तिळमात्रही विधिनिषेध नाहीं. आणि आरोग्य रक्षणाच्या कामीं ते फारशी काळजीही घेत नाहींत, किंवा त्याबद्दल ते विशेष परवा देखील करीत नाहींत.

अस्तु. याप्रमाणें, वाचकाला केवळ आनुषंगिक गोष्टींची थोडीबहुत तरी माहिती मिळावी एतदर्थ, प्रस्तुतविषय जो इस्लामधर्म त्याचें विवेचन करण्यापूर्वीच, आरब लोक व त्यांचें वसतिस्थान, यांविषयींचें थोडक्यांत व अवश्य तें दिग्दर्शन करणें अगदीं भाग पडल्यामुळे तें केले. तथापि, आतां आपण त्यांच्या धर्माकडे लवकरच वळूं, आणि त्यांत कोणती व कशा प्रकारची नीतितत्त्वे आहेत, एतद्विषयक विचार करूं.

परंतु, हा विषय हातीं घेण्यापूर्वी, इस्लामधर्माची

ख्रिस्तिधर्मापासून उत्पत्तिं ख्रिस्तिधर्मापासूनच झाली
इस्लामधर्माची उ- असल्यामुळे, ख्रिस्तिधर्माची व्याप्ति
त्पत्ति. आणि इस्लामधर्माची ऐतिहासिक
परंपरा, यांविषयीची अल्पस्वरूप तरी हकीकत अवश्य
दिली पाहिजे. यास्तव ती अगोदर येथें देतो.

ख्रिस्तिधर्माचें आदिपीठ जरूसेलेम असून, तेथूनच
ख्रिस्तिधर्माची तो धर्म पालेस्टाईन, सीरिया,
व्याप्ति. लघुआशिया (एशियामायनर),
मिसरदेश (ईजिप्त), आणि मासिडोनिया, वगैरे पा-
श्चात्य देशांत, व अरबस्थान, इराण, तुर्कस्थान, आणि
हिंदुस्थान, इत्यादि पौरस्त्य देशांत पसरलां. इतकेंच
नव्हे तर, त्याच्या प्रसारार्थ तद्धर्मीयांनीं भगीरथ प्रय-
त्नही केला.

असो. इसवी सनाच्या ७० व्या वर्षी, टायटसनें ज-
त्याचा अरबस्था- रूसेलम् जाळलें, आणि त्या कार-
णांत व इतर ठिकाणीं णानें ख्रिस्तिधर्मीयांचा बराच समु-
प्रसार. दाय ठिकाठिकाणीं जाऊन राहिला.
ते केवळ अरबस्थानच व्यापून राहिले असें नाहीं, तर त्यांनीं
अन्य देशांत देखील गमन केलें. त्यामुळे ख्रिस्तिधर्माचा
प्रसार होण्यास ही एक मोठीच संधी सांपडली, व ती
शनैःशनैः परंतु एकसारखा, अरबस्थानांत आणि इतर

देशांत पसरतच चालला. पुढें इ. स. ३३० सालीं कॉन्व्हिण्टअस् बादशहाच्या दीर्घोद्योगानें ख्रिस्तिधर्माला अनुकूल असे विशेष हक्क येमेनच्या राजाकडून मिळाले, व त्यानंतर लवकरच एदन येथें तीन ख्रिस्ती देवालयें बांधलीं गेलीं.

इतकें झालें तरी, ख्रिस्तिधर्माचा झपाड्यानें प्रसार ख्रिस्तिधर्मांतील मू- होण्याच्या कार्मीं, अनेक अडचणी उ-
र्तिपूजा. ङ्गवत असत. कारण, ज्यू लोक जरी प्रत्यक्ष ख्रिस्तिधर्मानुयायीच होते; तथापि, ते देखील मूर्तिपूजकच असत. आणि ही मूर्तिपूजा सुद्धां फार प्राचीन काळापासून प्रचारांत होती. परंतु, ती ख्रिस्तिधर्माला संमत नव्हती.

अरबस्थानांत देखील मूर्तिपूजा ह्मणून होतीच. आणि अरबस्थानांतील आरबी लोक ग्रह आणि नक्षत्रें, व मूर्तिपूजा. देवदूत आणि प्रतिमा, यांची पूजा

1 " Yet we find that idolatry before this had crept in, and that Terah, the father of Abraham, had observed the worship of " the Lord God of Shem, " and " served other gods. " (Joshua XXIV. 2). Laban (B. C. 1739) had images ; and Amaziah (B. C. 820), after the slaughter of the Edomites, brought away " the gods of the children of Seir. " (2 Chron. XXV. 14).

(Islam and its founder. p. 29).

2 (Islam and its Founder. p. 31).

करीत. फार तर काय सांगारें, पण इसवी सनाच्या ४ श्या शतकापर्यंतही, ते येमेन् प्रांतांत सूर्याला हविर्भाग देत असत.

मक्केनजीक तयीफ गांवच्या लोकांजवळ एक प्रकारची मूर्ति असून, तिला लाट अशी संज्ञा होती. ह्या मूर्तीचा ते लोक फारच मानमरातब राखीत, आणि अति गौरवानें पूजाही करीत.

मक्केतील काबा नांवाचें पुण्यस्थान तर बहुतकरून काबा नांवाचें पु- सर्वासच महशूर आहे. ह्या तीर्थ- पुण्यस्थान. स्थलाविषयीं अशी एक आख्यायिका आहे कीं, ईश्वरआज्ञा भंग केल्याबद्दलच्या अपराधास्तव, आदम आणि ईव यांजला नन्दनवनांतून घालवून दिल्यावर, अनेक दुःखें, असह्य किरहवेदना, व अत्यंत प्रवासकष्ट, इत्यादि त्यांस सोसावे लागले; व त्यांची आख्यायिका. शेवटीं ते दैवेजण मक्केत दाखल झाल्यावर, त्यांची परस्पर भेट झाली. तदनंतर, नन्दनवनांत प्रथमावस्थेंत ते ज्याप्रमाणें प्रभुप्रार्थना करीत होते, त्याचप्रमाणें ईश्वरस्तव करण्यासाठीं, त्यांनीं पूर्वीच्या नमुन्यास अनुसरून एक देवालय बांधलें. परंतु कालान्तरानें,

1 Herodotus (III.8) writes of the Arabs that 'they acknowledge no other gods but Baechus and Urania * * they call Baechus Orotal, and Urania Alilat. '

(Islam and its founder. p. 31).

2 Paradise.

जलप्रलयाच्या वेळीं तें विध्वस्त होऊन, त्याचा मागमूस-
ही राहिल्या नाहीं. पुढें एके प्रसंगीं, हागर आणि इश्मा-
यल असे एका वालुकामय प्रदेशांत फारच तृषाक्रान्त
होऊन, अगदीं मरणोन्मुख झाले. त्या वेळीं एका देवदू-
तानें त्यांस हेंच ठिकाण दाखविलें, आणि तेथून एकदम
जलप्रवाह वाहूं लागला. त्या कारणानें त्यांची तृषा भागली,
व अखेरीस त्यांचे प्राणही वाचले. ह्याच सुप्रसिद्ध निर्झ-
झिम् झिम् निर्झर. रॉला झिम् झिम् अशी संज्ञा असून,
तत्सन्निधच मक्का शहर वसलेलें आहे. परंतु कांहीं मुस्-
लमान लोकांचें असें मत आहे कीं, झिम् झिम् आणि
सिलोआ असें दोन्ही नन्दनवनांतलेच झरे आहेत.
हागर आणि इश्मायल यांचा हाच अधिवासित प्रदेश
होता, व तत्संबंधीं उल्लेख कुराणांतही केलेला असल्याचें
आढळून येतें.

असो. मुसलमान लोक कांहीं ठिकाणीं तर पादुकांची

1 Islam and its founder. (By Stobart. p. p
33—34.)

2 Farrar's Life of Christ.

3 " O Lord, I (Abrabam) have caused some
of my off-spring to settle in an unfruitful valley,
near thy holy house, O Lord, that they be constant
at prayer "

(Sura XIV. 40).

इस्लामधर्मातील
पादुकांची पूजा. देखील पूजा करितात, आणि हा प्रसिद्ध
पाठ आजमितीमधील अर्थही जारिने
अमलांत आहे. ह्या पादुका कल्याणकुमारीजवळ असून
त्या श्रीशंकराच्या असल्याविषयी हिंदूंनी समज आहे.
पुढे त्या तशा समजून, आर्क्षीच त्यांची प्रथमतः पूजा
करावकास लागले. आमच्या मागून, बौद्ध लोक आले.
त्यांनी त्या पादुका बुद्धाच्या आहेत असे मानून, त्यांची
तेही पूजा करावयास लागले. बौद्धधर्मानंतर ख्रिस्ति-
धर्माचा प्रसार होत चालला. व ह्या धर्माने बौद्धधर्माचे
सर्वप्रकारेच अनुकरण केले असल्यामुळे, फक्त नांवांतच
फेरबदल करून, ह्या पादुका आदमच्या आहेत अशी
ख्रिस्तधर्मीयांनी कोटी लढविली; आणि त्या मिषाने ते
देखील त्यांची पूजा करू लागले. आतां, इस्लामधर्म सुद्धां
ख्रिस्तिधर्मापासूनच उद्भवला असल्या कारणाने, मुसल-
मानांनी देखील या पादुकांची पूजा करावयास प्रारंभ
केला, व तोच प्रचार अजूनही कायम आहे.

1 " Thus, the Siva-worshippers ascend the top of Adam's peak in Ceylon, to adore the foot-print of their phallic god, the *Siva-pada*; the Buddhists repair to the spot to revere the same symbol as the foot-mark of Buddha; and the Mahamedans venerate it as the relic of Adam, the Semitic father of man-kind. "

(Dr Hunter's Indian Empire. p. 203.)

ह्या पादुकांच्या संबंधानें मुसलमानी धर्मशास्त्रांत अशी
 सिंहलद्वीपांतसिंह पा- एक आख्यायिका आहे कीं, आदम
 दुकांविषयीं आख्या- आणि ईव यांजला नन्दनवनांतून
 यिका. आकाशांतलीं बापानें हद्दपार केल्या-

वर, आदम हा सेरिन्दीव (सीलोन किंवा सिंहलद्वीप)
 येथें येऊन पडला, व तेथेंच त्याचीं पादांकिर्चे उमटलीं.
 पुढें ईव ही अरबस्थानांत जिद्दा नजीक येऊन थड-
 कली. तदनंतर, त्यांचा वियोग सुमारे दोनशें वर्षेपर्यंत
 होऊन, शेवटीं मक्केजवळ अराफत पर्वतावर त्यांची पर-
 स्पर भेट झाली. ईवचें थडगें जिद्दा नजीक तटाबाहेर
 असल्याचें दाखवितात. हें साठ हात लांब आणि बारा
 हात रुंद आहे. ह्याचें कारण असें सांगतात कीं,
 आदम आणि ईव हीं दोघें अत्युच्च ताडाएवढीं उंच
 असत. हल्लीं, आदमचें थडगें सिंहलद्वीपांत किंवा मक्के-
 जवळ असल्याविषयीं लोकांची समज आहे.

आम्हां हिंदूंप्रमाणें मुसलमान लोक देखील शाळि-
 इस्लामधर्मातील ग्रामासारख्या एका काळ्या दगडाची
 पथथर पूजा- पूजा करीत असल्याचें दिसतें. हा
 दगड कावानामक तीर्थाच्या भितींत गाडलेला असून, तो
 स्फटिका सारखा चकचकतो. तो अर्धचंद्राकृति, व आठ
 आंगळें (इंच) रुंद, आणि सहा आंगळें उंचीचा आहे.

तो रक्तवर्णमिश्रित काळा आहे, आणि त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत आहे. तो भिंतीच्या बाहेरल्या बाजूला पूर्वेकडे जमीनीपासून चार फुटीवर (अडीच हातांवर) असून, तो नन्दनवनांतूनच आणिला असल्याविषयी सांगतात.

सदरहू विवेचनावरून, नामविशेष किंवा स्थलविशेष,

हिंदु, बौद्ध, ख्रि- बलिप्रदान किंवा होमहवन, मूर्तिपू-
स्ती, व इस्लाम ध- जन अथवा देवतार्चन, यासंबंधाने
मांचे संमिश्रण. हिंदुधर्म, बौद्धधर्म, ख्रिस्तिधर्म;

आणि इस्लामधर्म, यांच्यांत कितपत साम्य व कसे बल-
वत्तर संमिश्रण आहे, हें सहर्षी ध्यानांत येण्यासा-
रिखें आहे.

येथपर्यंत सामान्य विवेचन झालें. सबब, आतां आर-
आरबांचे मूळपु- बांच्या मूळपुरुषांविषयी आपणांला
रूप. कांहीं दाखला मिळाला तर पाहूं.
आरब लोक हे १ कूश, २ शेम, ३ इश्मायल, ४ क-
तुर, आणि ५ इसाव, या पांच पुरुषांचे वंशज अस-
ल्याचें अनेक आधारांवरून समजते. इतकेंच नव्हे तर
तद्विषयक लेख जुन्या करारांतही आढळून येतात. आणि
ह्यावरूनच ते यहूदी वंशज असल्याचें खात्रीपूर्वक
सिद्ध होतें.

1 (Islam and its founder. p. 35.)

2 (Islam and its founder. By Stobart. B. A.)

(Sale's Koràn. Preliminary Discourse. p.9)

3 (Islam and its founder.)

असो. इतकी प्रस्तावना प्रस्तुत विषय समजण्यास बसस आहे असे समजून, आतां इस्लाम धर्माकडे वळतो.

इस्लामधर्माचा उत्पादक महमद होय. सव्व त्या-
इस्लामधर्माचा उ- च्या चरित्राचाच इत्थंभूत विचार
त्पादक महमद. केल्यानें, ह्या धर्माचे एकंदर रहस्य
व त्यांतील नीतितत्त्वे सहजां लक्षांत येण्यासारखी आहेत.
द्वणून या विषयनायकाच्या चरित्राचा अथपासून इतिप-
र्यतचा इतिहासच वाचकांपुढें सादर करितों.

महमदाच्या आईचे नांव आमीना असून, त्याच्या
त्याचीं माता पितरें. बापाचे नांव अबदल्ला होतें; व हा
हशीमचा नातू होता. महमद हा इ० स० ५७० सालीं
मक्का येथें जन्मला.

महमदाचा जन्म होण्यापूर्वीच त्याचा बाप निवर्तला
त्यांचा पूर्ववृत्तान्त. असल्याकारणानें, त्याच्या मागे त्याचे
पालनपोषण करण्याचें काम त्याच्या आईवर सहजांच
पडलें. परंतु दुर्दैवानें ती देखील फार वर्षे वांचली नाहीं.
महमद आठ वर्षांचा असतांनाच ती मरण पावली,
आणि त्यामुळे त्या मुलाचे पालन करण्यासंबंधीचा बोजा
त्याच्या आज्यावर, म्हणजे आईच्या बापावर पडला.
पुढें तोही मरण पावला, व त्याच्या पश्चात् त्या अर्भकाचे
संगोपन, त्याचा मामा अबुतालेब यानें केलें.

आपल्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी महमदानें क-
कदिजार्शी महम- दिजा नामक विधवेजवळ नोकरी
दाचा संबंध. पतकरली. ही औरत मक्का येथील
एका प्रसिद्ध नगरशेटची बायको होती. हिच्याजवळ
कांहीं उंट व व्यापाराचा बराच उदीम होता, म्हणून
ती दमास्कस येथें जावयास निघाली. कारण, ह्या वेळीं
दमास्कस शहरांत एक प्रचंड जत्रा भरत होती. सबब,
आपला उदीम खपावा एतन्निमित्त, आपले उंटाचे काफले
व इतर सरसामान, यासहित तिनें तिकडेच प्रयाण केलें;
व त्या वेळीं तिच्याबरोबर महमदही गेला.

महमद हा मध्यमाकृती होता. तरी पण, तो तेजस्वी
महमदाची मनोहर असे. त्याचें कपाळ विशाळ असून तुळ-
आकृति व त्याची व्य- तुळीत होतें. केश मृदु आणि काळे-
जक मुद्रा, भोर असत. त्याचे डोळे घाऱ्या-
रंगाचे परंतु सतेज असून, त्यांत एक प्रकारचा मोहक-
पणा व चमक होती. त्याचें नाक पोपटासारखें अणकु-
चिदार होतें. त्याचे दांत स्फटिकासारखे शुभ्र असून, ते
विरळ आणि करवतीसारखे साग्र होते. त्याचा बांधा
सुबक, तथापि मजबूत आणि भव्य असे. व त्याची एक-
दर मुद्रा फारच व्यंजक असून मनोहर होती.

अशा प्रकारचा देखणा मनुष्य कदिजा नांवाच्या

गतभर्तृकेजवळ नोकर म्हणून प्रथम राहिला, व तोच तिला दिवसानुदिवस प्रियतर होत चालला.

महमदाचें तें नोकझोकाचें वर्तन, त्याची ती टाप म्हामदाचें कदि- टिपीची वागणूक, त्याचा तो बात जाशीं लम, बेत, त्याची मनोहर व सुंदर कांति त्याचा हास्यमुख चेहेरा, त्याचें सुप्रसन्न वदन, इत्यादि पाहून कदिजा फार मोहित झाली; आणि ह्याच कारणानें, या उभयतांची गांठ पडल्यापासून सुमारे तीन वर्षांच्या आंतच, ती महमदाची प्रियकांता बनली.

ह्या लग्नविधीनें महमदाचें बरेंच स्थित्यंतर झालें. काल्यामुळें त्याच्या रण, त्यायोगानें त्याला पुष्कळ ऐश्वर्य प्राप्त होऊन, मोठमोठ्या लोकांत त्याचें जाणें घेणें होऊं लागलें. त्यामुळें, भिन्नभिन्न धर्माचीं मूलतत्त्वां, अनेक जातींच्या लोकांचीं मते, नानाविध राष्ट्रांची सत्ता, समंतात् प्रदेशांतील निरनिराळी राज्यपद्धति, आणि ठिकठिकाणच्या लोकसंस्था, इत्यादि लक्षपूर्वक पाहण्याची त्याला उत्तम संधी मिळाली. इतकेंच नव्हे तर, त्यानें ह्या सर्व गोष्टींचें चांगलें परिशीलन करून, आपल्या मतलबापुरता त्या सर्वांचा त्यानें यथे उपयोगही केला. (इ. स. १९९.)

असो. ह्या नंतरच्या पंधरा वर्षांत कोण कोणत्या गोष्टी त्याचें अनुसंधान. घडून आल्या, त्याबद्दलची हकीकत

कळून येत नाही. तथापि, ह्याच संधीत त्यानें हरएक तजवीज करून, लोकांनीं आपल्याला सिद्ध पुरुष ह्या गांवें या हेतूनें, पुष्कळच खटपट चालविली. इतकेंच नव्हे तर, आपण ईश्वरप्रेषित कोणी तरी महापराक्रमी भविष्यवादी आहों, असा वज्रछेप संस्कार भावीक आणि मूढ जनसमूहावर होण्यासाठीं, त्यानें खरोखरच भगीरथ प्रयत्न केले.

आपले बेत लोकांत अगाऊ किंवा अकालिक प्रसिद्ध त्याचा एकान्तवास. होऊं नयेत एतदर्थ, केवळ तपश्चर्या करण्याच्या मिर्षानेंच, महमद हा मक्केजवळील हिरा नामक गुहेत रोज जाई, आणि आपण मनांत आणिलेला नवीन धर्मपंथ कोणत्या प्रकारें फैलावेल, याचा अहर्निशी विचार करी. (इ० स० ६०९)

प्रथमारंभीं तर, त्यानें कित्येक उपासतापास करून त्याचें बाह्यस्वरूप, आपली काया झिजविली, आणि त्याचा नेमनिष्ठ- विशेष रीतीनें शुचिभूत राहून तो पणा. फारच नेमनिष्ठपणानें वागला. परंतु, जेव्हां त्याच्या पंथाचा दिवसानुदिवस एकसारखा (सूक्त

1 " It was during this interval however, that he meditated and matured the bold design of palming a new religion upon the world. "

(Life of Mahamed. Bombay Tract and Book Society. 3rd Edition p. 29.)

2 (Life of Mahammad. Tract and Book Society p. 31.)

वा असूक्त उपायांनी) उत्कर्षच होत गेला, व त्याला त्याचा अन्तर्भाव काहींजणांची कुमकही मिळाली, व खरें स्वरूप. तेव्हां त्याला आपोआपच धोर आला, आणि त्यानंतर त्याचें खरें स्वरूप दृष्टीस पडूं लागलें. पुढें त्यानें हवें तसें थोतांड माजविलें; आपण स्वतः मनमानेल तसा वर्तला; आणि लोकांवर हवा त्या प्रकारें जुलूम करून, केवळ तरवारीच्या जोरावरच त्यानें त्यांस आपल्या कळपांत आणिलें.

आपण ईश्वरप्रेषित दूत असून, लोकांस धर्मोपदेश वैदिकदृष्टांताचें आम्हां. करण्याविषयी आपल्याला दृष्टान्तच श, व त्याची परिस्फुटता. झाला आहे, अशाविषयी महमदानें आपल्या कदिजा नामक स्त्रीजवळ प्रथमच परिस्फुटता केली. तदनंतर तिलाही त्या गोष्टीची सत्यता वाटून, तिनें तो वृत्तान्त आपल्या वरक नांवाच्या पुतण्याजवळ सांगितला, व त्यानें देखील महमदीधर्म स्वीकारला.

पुढें, झीद्एबनहारेथ नांवाचा महमदाचा एक गुलाम धर्मोतराचा प्रारंभ. होता, त्यानें सुद्धां धर्मान्तर केलें आणि ह्या कृत्याबद्दल बक्षीस ह्मणून महमदानें त्यास दास्यत्वांतून मुक्त केलें. व तेव्हांपासूनच, इस्लामधर्माचें अंगिकार करण्यापूर्वी, गुलाम लोकांस गुलामगिरींतून मुक्त करण्याची चाल थोडीबहुत प्रचारांत आली.

याप्रमाणें, महमदाची बायको व त्याचा गुलाम यांनी

त्याचा शत्रूः शत्रूः धर्मान्तर केल्यावर, त्याचा मामेभाऊ प्रसार. अली, व त्याच्यामागून अबूबेकर, हे देखील त्याच्या कळपांत शिरले. अबूबेकर हा मक्केतील एक उत्तम नेकीचा व चांगल्या चालीचा गृहस्थ असल्यामुळे, त्याचे जिकडे तिकडे चांगलेच वजन असे. आणि त्याने आपण होऊनच इस्लामधर्म स्वीकारल्या कारणाने, इतर जनांनी देखील त्याचे लवकरच अनुकरण केले. तदनंतर अबूबेकरच्याच उपदेशाने ओथमन, अबदुलरहमान, साद, अलझोबीर, आणि अन्य पुढारी गृहस्थ, यांनी सुद्धा महमदी पंथाचा स्वीकार केला.

हे सर्वे गृहस्थ फारच शूर असून, ते महमदीय सत्तेचे प्रथमारंभी केवळ आधारस्तंभच होते, असेही म्हणण्यास हरकत नाही. त्यामुळे, महमदास अतिशय पाठबळ मिळून, त्याच्या पक्षाची दिवसानुदिवस एकसारखी सरंशीच हात गेली.

असो. ह्या वेळीं, धर्मान्तराच्या संबंधाने महमदाला अबूबेकरची मदत- अबूबेकरने जी मदत केली, त्यामुळे, त, व तिची फेड. आपणांवर त्याचे बहुत उपकार झाले आहेत असे घाटून, महमदाने त्यास अबदुल्ला (ईश्वरोपासक), अलझिदिक (सुशील), आणि अतिक (सुसंरक्षित), असे किताब दिले.

तथापि, “ चंचुप्रवेशान्मुसलप्रवेशः, ” या महत्त्वा-

नयमचें च्या वाक्याचें महमदास जणू काय
वर्तन. बाळकडूच पाजलें असल्याचें दिसतें.
कारण, त्याच्या नवीन मतांचा लोकांच्या मनावर संस्कार
होऊन त्यांचें बीं चांगलें रुजेपर्यंत, त्यानें लोकांस तिळ-
मात्रही न दुखावतां, तो केवळ त्यांच्या धोरणानेंच वागला.
इतकेंच नव्हें तर, तो स्वतः देखील सर्वांशीं विशेष नम्र-
तेनें वर्तला, आणि कांहीं कालपर्यंत बहुसमाजाच्या इच्छेस
अनुसरूनच त्यानें आपला वर्तनक्रम ठेविला.

प्रथमारंभीं तीन वर्षेपर्यंत, महमद हा आपलीं मते फक्त
त्याचा लपंडाव, व एकान्तांतच प्रकट करीत असे.
कारण, धर्मान्तराच्या कामांत खोरीश लोकांकडून आप-
णाला यत्किंचित्ही पाठवळ मिळणार नाहीं, असें त्याला
खात्रीपूर्वक वाटत असे. इतकेंच नव्हें तर, त्याजकडून
उलट आपल्याला प्रतिबंधच हाईल, अशी त्याची बालं-
वाल खात्री होऊन गेली होती. यासाठीं, ह्या प्रतिकूल
पक्षाला हरएक प्रकारें अटकाव होऊन, आपला कसा
तरी कार्यभाग साधावा एतदर्थ, त्यानें नानातऱ्हेचे ढंग
केले. आपल्याला दैविक दृष्टान्त होत असतो, अशी त्यानें
कावेबाजपणा. मनःपूत कंडी उठविली. आपण
ईश्वरप्रेषित दूत आहोंत, अशी अफवा चोहोंकडे पसर-
ण्याच्या उद्योगास तो लागला. आपण धर्मसंस्थापक
आहोंत अशी कीर्ति संपादन करण्याच्या कामीं, त्यानें

भगीरथ प्रयत्न केले. आपल्याला मनुष्यांचे भरपूर पाठ-बळ मिळावे, एतदर्थ त्याने अगदीं जारीने तजवीज चालविली. आणि शेवटी, आपला पक्ष बराच प्रबल झाला आहे असे जेव्हां त्याला खात्रापूत्रक वाटू लागले, तेव्हांच त्याने आपले खरे स्वरूप प्रकट केले, व तैरवारीच्या जोरावर आपल्या धर्माचा धुडगूस मातविला.

पुढे, दिवसानुदिवस, अबूबेकरची उत्तम प्रकारची मत्वाची युक्ति. दत्त मिळत गेल्या कारणाने, महमद फारच धृष्ट होत चालला, आणि इस्लामधर्माची संस्थापना करण्याविषयीं आपल्याला ईश्वराज्ञाच आहे, असे तो उघडपणे प्रतिपादन करू लागला.

शेवटीं एके दिवशीं, अलीला सांगून महमदाने मेज-खाचे बोलणे. वानीचा बेत केला; व तीत त्याने अब्दुलमुताल्लिबच्या सर्व नातलगांस जेवावयास बोलाविले. परंतु ते सर्व न येतां, त्यांपैकीं फक्त सुमारें चाळीसजणांनीच ते निमंत्रण स्वीकारले. तदनंतर, त्या जमलेल्या मंडळींत उभे राहून हममद असे बोलला कीं, “मजला

1 “He (Mahamad) became a conqueror, offering to his enemies the alternative, the koran, the tribute, or the sword.”

(Life of Mahamad. Bombay Tract and Book Society. p. 172.).

२ हा महमदाचा चुलत भाऊ होय.

ईश्वरानें आपला दूत ह्मणून पाठविलें आहे. सबब ह्या एकत्र झालेल्या समाजांत माझा वजीर व बंधु होण्यास कोण राजी आहे ? ”

इतकें बोलणें झाल्यावर, ह्या प्रश्नाला उत्तर ह्मणून कोणी देखील दिलें नाहीं. परंतु पुढे थोड्याच वेळानें, काहीं-जणांनीं तिकडे कानाडोळाच केला, व कित्येकांनीं तर त्याला नाकबूलीचाही जबाब दिला. तेव्हां अली हा उभा राहून, आणि महमदाकडे वळून बोलला, “ हे ईश्वरप्रेषित भविष्यवाद्या, मीच तुझा वजीर होईन. आणि ह्या तुझ्या चाललेल्या कामांत जो कोणी व्यत्यय आणील त्याचे दांत पाडून, त्याच्या डोळ्याच्या मी खांचा करीन; व तुझ्याविरुद्ध कोणतेंही कृत्य करण्यास जे कोणी धृष्टपणा करतील, त्यांच्या मी तंगड्याच मोडून टाकीन. ”

इतका प्रकार झाल्यावर, महमदानें अलीला आर्ति-त्याची मानसंडना. गन दिलें, आणि त्याठिकाणीं जमलेल्या मंडळीकडे वळून बोलला कीं, “ हाच माझा भाऊ, व वजीर, आणि कालीफ आहे. यासाठीं, ह्यालाच शरण जाऊन तुम्ही सर्वजण त्याच्या आज्ञेंत वागा. ”

ह्या बोलण्यानें महमद केवळ उपहास्यतेस मात्र पात्र झाला. कारण, तत्क्षणींच, व केवळ त्याच्या तोंडावरच, त्याला लोक हंसलें, आणि कित्येक तर अबूतालेबला असें

म्हणाले कीं, आतां तर तुला तुझ्या मुलाच्या हुकुमांतच राहिलें पाहिजे.

एकंदरीनें, महमदाचें वर्तन लोकांस अगदींच पसंत त्याजवरील लो- झालें नाहीं. त्यामुळें कित्येक त्याला कांचे आरोप. गारोडी म्हणूं लागले. कांहींनीं त्याला

मायावी ठरविलें. पुष्कळांनीं त्याची गप्पाड्यांतच गणना केली. आणि कांहींजणांनीं तर तो लबाड, ठक, दांभिक, कपटी, व बकव्रत आहे, असा त्याजवर आरोप आणिलें

याप्रमाणें महमदाची हेळसांड होऊन, त्याची बरी फटफजीती झाल्याबद्दलचे दाखले कुराणांत ठिकठिकीं काणीं आढळतात.

कित्येक लोकांनीं महमदाला भुताळ्याच ठरविलें होतें.

कुराणांतील बनावट गोष्टी. कित्येक असें म्हणत कीं, कुराणांतल्या वट गोष्टी. गोष्टी म्हणजे स्वप्नांत पाहिलेली हकी-

तक होय. आणि म्हणूनच त्या केवळ बनावट आहेत. कांहीं-जण असें बोलून दाखवीत असत कीं, “महमद हा ईश्वराचा दूत कसला ? तो आमच्या प्रमाणेंच आहार-

१ कुराण. भाग ६।२१।२३ पहा. महमदावर आणि कुराणावर लोकांचे जे जे नानाप्रकारचे आक्षेप आहेत, त्यांचा उल्लेख कुराणांतही सांपडतो.

(महमदाचें चरित. पान ३५).

२ कुराण. अ. ६.

३ कुराण. अ. २१.

विहारादि क्रिया करतो, आणि रस्त्यांतून हिंडतो फिरतो. तो केवळ माथेफिरेलेंच आहे. ”

आपला हुकूम लोकांनीं मानावा, आणि आपण सांगू
 महमदाचा भवि- त्याप्रमाणें त्यांनीं वर्तावें एतदर्थ,
 ष्यवादीपणा, व त्याचें महमद त्यांस असें सांगत असें कीं,
 विसंगत वर्तन. आपण भविष्यवादी आहोंत. परंतु
 ह्याच संबंधांनें लोक त्याला एक अतिशय विकट प्रश्न
 करीत, व त्यामुळे तो अगदींच निरुत्तर होई. ते त्याला
 म्हणत कीं, अरे जर तूं ईश्वरप्रेषित दूत आहेस, तर तूं
 आम्हांला अमानुषिक कृत्यें कां करून दाखवीत नाहीस ?
 कारण, आजपर्यंत जेवढे ह्यणून भविष्यवादी होऊन गेले
 आहेत, त्या सर्वांनीं अशींच अलौकिक कृत्यें करून दाख-
 विलेलीं आहेत; व ती गोष्ट तूही कबूल करतोस. शिवाय,
 तूं आम्हांला असेंही सांगतोस कीं, त्या सर्वांपेक्षां आपली
 कडी जास्त आहे. आणि जर तूं आपल्याच तोंडांनें
 आपले गुण गातोस तर, तूं आम्हांला कांहीं तरी विशेष
 चमत्कार करून अवश्य दाखीव. तूं मेलेल्या इसमास जि-
 वंत कर. मुक्यास बोलीव. बहिऱ्यास ऐकूं घेई अशी शक्ति
 दे. एकादा रत्नखचित मंदिर आपल्या करता सज्य कर.
 आणि हें कुराणपुस्तक केवळ ईश्वराकडूनच प्राप्त झालें
 आहे असें जर तुझे ह्यणणें असेल तर, तसें तूं आमच्या

प्रत्ययास आण. नाहीपेक्षां, तुझे सर्व बोलणें आम्हीं थोतांड मानूं.

ह्या सर्व प्रश्नांनीं महमद निरुत्तर झाला, व लोकांस त्याच्या निरसना- कांहीं तरी उडवाउडवीचे जबाब धर्म त्यानें काढले- देऊं लागला. शेवटीं आलेला प्रसंग ली युक्ति. टाळण्यासाठीं त्यानें एक निराळीच युक्ति काढिली, व तो लोकांस असें सांगू लागला कीं. माझे फक्त बोध करण्याचेंच काम आहे. अद्भुत चमत्कार करून दाखविण्याचें सामर्थ्य ईश्वराशिवाय इतरांचें नाही. शिवाय, कधीं कधीं तो असेंही सांगत असे कीं, पूर्वीच्या भविष्यवाद्यांनीं अद्भुत चमत्कार करून दाखविले असतांही, त्याजवर लोकांनीं भरंवसा ठेविला नाही. सबब, आतां पूर्वीप्रमाणें न करतां केवळ तरवारीच्या जोरावरच धर्मप्रसार करावा, अशी ईश्वराची अगदीं नूतन आज्ञा झाली आहे. याप्रमाणें नानाप्रकारांनीं त्यानें लोकांची समजूत करण्याचा विशेष यत्न केला.

1 " And the terrific announcement attending the Moslem arms has been, The Koran, death, or tribute ! "

(Life of Mahamed. Bombay Tract and Book Society. p. 59.).

" And therefore, he had now sent him, a prophet of another order, Commissioned to enforce belief by the power of the sword. "

(Life of Mahamed. p. 37.).

असो. याप्रमाणें, महमदाच्या मताचा दिवसानुदि-
 महमदाच्या मता- वस एकसारखा प्रसारच होत चा-
 चा प्रसार, व त्यामुळें लला, व त्यामुळें खोरीश लोकांस
 खोरीश लोकांशीं वै- विशेष दहशत पडली. आणि त्याचा
 मनस्व. प्रतिकार करण्याकरितां त्यांनीं असा
 कट केला कीं, हशीम लोकांशीं खोरीशपैकीं कोणी दे-
 खील लग्नव्यवहार करूं नये. परंतु इस्लामधर्माचें उन्मूलन
 होण्याच्या कामीं ह्याचा कांहींच उपयोग झाला नाहीं. इतकेंच
 नव्हे तर, त्यामुळें त्यांच्यांत आपापसांत तट मात्र पडले.
 पुढें, कांहीं कालानें, अब्रुतालेब व महमदाची बायको
 त्यांनीं त्याजवर के- कदिजा, हीं वारलीं; व त्यामुळें म-
 लेली गर्दी. ह्मदाचा आसराच नाहींसा झाला.
 आणि तेणेंकरून खोरीश लोकांची त्याजवर एकदम
 गर्दी झाली.

इकडे मक्केतील लोकांची देखील चळवळ सुरूच अ-
 त्यामुळें महमदा- सून, त्यांचा सुद्धां महमदावर डो-
 चें पलायन. लाच होता, त्यामुळें, मक्केतून त्या-
 जला जाऊं न देतां, त्याचा खरपूस समाचार घ्यावा, असें
 त्यांच्या मनांत फार होते. परंतु मदीनाच्या लोकांची
 महमदाला उत्तम मदत असल्या कारणानें, मक्केतील लो-
 कांचा हेतु सिद्धीस न जातां, महमदाचा उलथा चांगला
 बचावच झाला. कारण, एके दिवशीं संधी पाहून तो

मक्केतून थूर पर्वतावर पळून गेला, आणि तेथून शेवटीं मदीनास त्यानें पलायन केलें.

हे पलायन इसवी सन ६२२ सालीं झालें असून, त्या-
पलायनापासूनची ला आरबी भाषेंत हीजरा असें ह्म-
शकमिति. णतात. आणि हीच शकमिती सम-
जून, येथूनच आरबी लोक सर्व गोष्टींची कालगणना
करितात.

असो. मदीनेस आल्यावर महमदाला चोहोंकडून
महमदाचा अनुकूल चांगली कुमक मिळाली, व त्याला
ल काल. सर्व गोष्टींची अनुकूलता प्राप्त झाली.
ह्यामुळें त्याचा शह लागू पडून, त्याचा सहर्जीच
दरारा बसला.

याप्रमाणें, महमदाची सत्ता आपोआप स्थापन झाली.
त्याची सत्ता, व जो केवळ पळपुट्या होता, त्यानें
त्याचें स्थित्यंतर. लोकांवर आपला हळू हळू पगडा
बसविला. जो फक्त रयतेच्याच आश्रयावर असे, तो आतां
त्यांचा राजा बनला. जो दुसऱ्याकडे सेवक होता तो से-
नाधिपति झाला. जो दुसऱ्यांकडे दाद मागण्याकरितां आपण
स्वतः जाई, तो आतां जातीनेंच त्यांचा न्याय करूं
लागला. आणि जो केवळ लोकांची मर्जी संभाळूनच त्यांस
धर्मोपदेश करी, तोच त्यांचा धर्माधिकारी बनून, शेवटीं

त्यांचेंच सक्तीनें व तरवारीच्या जोरावर धर्मान्तरही करवूं लागला.

महमदाला सत्ता प्राप्त झाल्यावर तो कसा उन्मत्त सत्तेमुळें आलेली झाला, व त्यानें नीतीचीं तत्वे कशीं उन्मदावस्था. एका बाजूला गुंडाळून ठेविलीं, हे इस्लामधर्मशास्त्र जें कुराण, तें अवलोकनांत आल्यावर कोणाच्याही सहर्जीं लक्षांत येण्यासारिखें आहे.

ज्यावेळीं महमदाचें लोकांवर बिलकुलच प्राबल्य नव्हतें प्रथमची महमदा- त्यावेळीं तो लोकांस असा उपदेश ची धर्मसहनशीलता. करी कीं, धर्माच्या बाबतींत कोण कोणावरही अगदीं जुलूम करूं नये, व कोणावर काडीमात्र देखील सत्ता चालवूं नये. कारण, लोकांस केवळ सन्मार्ग लावून द्यावा, इतकीच कायती आपली इति कर्तव्यता आहे, असें तो म्हणे.

आतां, महमदानें ह्या सात्विक वृत्तीचें जें अवलंबन नंतरचा त्याचा केले, तें केवळ प्रसंगास अनुसरून धर्मविषयक बला- व गरजवंतास अक्कल नाहीं, यत्कार. समजुतीनेंच केले असल्याचें दिसते.

1 " Let there be no violence in religion. "
(Korán. ch. II.).

2 " Wherefore warn thy people ; for thou art a warner only : thou art not empowered to act with authority over them. "
(Koran, ch. 38.)

आणि ही गोष्ट त्याच्या तदनंतरच्या आचरणावरून चांगलीच सिद्धवत ठरते. कारण, मक्केतून मदीनेस पळून गेल्यावर महमदाला ह्या लोकांची जेव्हां एकदम कुमक मिळाली, तेव्हां त्याच्या डोळ्यावर लागलाच धूर आला, व त्यानें आपलें खरें स्वरूप ताबडतोब प्रकट केलें.

पुढें, त्यानें आपल्या मोहक वाग्जालानें, लोकांवर त्याची कपट विया. चांगली छाप बसविली. इतकेंच नव्हे तर, त्यानें त्यांस अगदीं आपलेसेंच करून घेऊन, त्यांच्या भोळेपणाची योग्य संधी पाहिली, व शेवटीं त्यांच्या डोळ्यांतही माती टाकिली.

अशा प्रकारें, महमदानें केवळ कपटविद्येनेंच सर्व लो-
तद्विषयक विद्वान कांस फसविल्याबद्दल त्याजवर पु-
ढेकांचे अभिप्राय. प्कळांचे आक्षेप आहेत.

1 " Luther looked upon him as ' a devil and the first born child of Satan. ' The gentle Melanchthon considered ' that Mahamad was inspired by Satan, because he does not explain what sin is, and showeth not the reason of human misery. ' Maracei on the Papal side, was of opinion that Mahametanism and Lutherranism were not very dissimilar,—' witness he iconoclastic tendenceis of both. ' Spanheim and D' Herbetd were liberal in their epithets of wicked impostor, dastardly liar, ' &c. with reference to him. By one earnest and learned writer

(पुढें चालू.)

ह्या वेळीं तो लोकांस बेधडक असें सांगूं लागला कीं, धर्मान्तर करण्या- नास्तिक लोकांची खोड मोडण्या- साठीं लोकांचा संहार. साठीं त्यांच्याबरोबर युद्धच केले पाहिजे. याकरितां, ह्या निशांचरांशीं लढाई करून, त्यांस सांपडतील तेथें तुडवा; त्यांस पकडून बांधा; आणि त्यांची बेलाशक कत्तल उडवा, असें तो सांगे.

महमद जितका क्रूर होता तितकाच लोभीही असे. कै- महमदाचें क्रौर्य. वळ धनहरणें करण्याच्या इच्छेनेंच

(मागील पृष्ठावरून पुढें चालूं.)

(Prideaux. Life of Mahamed p. 11—110), he is pronounced a wilful and intentional deceiver from first to last, who, for the purpose of raising himself to supreme power, invented the wicked imposture which he palmed with so much success on the world. * * * And generally that hypocrisy, the lust of power, and lechery were the sole and leading principles of his conduct. ”

(Islam and its founder by Stobart. p. p. 63-64.)

१ इस्लाम धर्म न पाळणारे.

२ “ War is enjoined you against the infidels. ”

(Koran. ch. II.). (कुराण. भा. २.)

३ “ Kill the idolater wherever you shall find them, and take them prisoners, and besiege them, and lay wait for them in every convenient place. ”

(Koran. ch. IX.). (कुराण. भा. ९.)

४ Life of Mahamed. Tract and Book Society, p. p. 62—63.

त्याने खोरीश लोकांवर अगदी अन्यायाने हल्ला केला, आणि त्यांच्या काफल्याची एकदम दाणादाण करून सोडली. इतकेंच नव्हे तर, लढाईच्या सपाट्यांत, ज्या लोकांची धडे समरांगणांत पडली होती, त्यांची देखील अन्ती, त्याने निस्सीम क्रूरतेने व्यवस्था केली. कित्येकांची नुसती चामडीच काडली. कित्येकांस छिन्नभिन्न केले. आणि राहिल्या साहिल्यांस कूपतडागांची वाट दाखविली.

ह्या नीच आणि अति क्रूर कृत्याबद्दल, कोणासही जितकें म्हणून वाईट वाटेल तितकें थोडेंच. परंतु महमदाला ह्याच गोष्टीचें मोठें कौतुक वाटून, तो आपले आपणच विशेष गौरव करूं लागला. आणि लोकांत तो अशीही बदाई मारूं लागला कीं, हा सर्व प्रभाव ईश्वराचा असून, त्याचेंच आपणाला सर्व प्रकारें साहाय्य झालें आहे.

धनप्रीत्यर्थ केवळ अन्यायानेंच दुसऱ्यावर चाल करून,

१ ही लढाई बीडर येथे झाली असून, त्यांत मिळालेल्या जया-बद्दल महमदाप्रमाणेंच त्याचे अनुयायी देखील सकौतुकाश्रय आनंद मानतात.

“ And ye slew not those who were slain at Beder yourselves, but God slew them. Neither didst thou, O Mahamed, cast the gravel unto their eyes, when thou didst seem to cast it; but God cast it. ”

(Koran. ch. VIII.)

२ (महमदचरित पा. ६४).

त्याचा धनलोभी- महमदानें हा जो बंडरच्या लडा-
पणा. ईत त्या बिचाऱ्या अबुसोफि-
यन्च्या निरपराधी काफल्याला बुचाडून त्याजवर
जय मिळविला, त्याबद्दल मुसलमान लोकांस अभिमान
वाटण्याचें यत्किंचित् देखील कारण नाही. इतकेंच नव्हे
तर, त्यांस या कृत्याबद्दल उलट लाजच वाटून, त्यांनीं
ग्वालींही मान घातली पाहिजे. परंतु विशेष नवलाची गोष्ट
ही कीं, सद्दरहू दरवड्याची मोहीम साधून आपली
फत्ते झाल्याबद्दल, सर्व इस्लाम जनसमूह महमदाचा
स्तुतिपाठच गातो. तेव्हां, ह्याला ह्मणावें तरी काय ?

असो. ह्यावरून, महमदाचें शील, त्याची क्रूर वृत्ती,
त्याचा दांभिक त्यांचा दांभिकपणा, त्याचें खरें अन्त-
स्वभाव. र्गत, त्याचा लोभी स्वभाव, आणि
त्याचे मनोधर्म, इत्यादि चांगले व्यक्त होतील, यांत
काडीमात्रही शंका नाही.

महमदाचीं कांहीं काहीं क्रूर कृत्यें तर इतकीं ला-
जिरवाणीं आणि घोरतम आहेत कीं, तीं ऐकून अंगावर

1 " When you encounter the unbelievers, strike
off their heads until you have made a great slaughter
among them ; and bind them in hands ; and either
give them a free dismissal afterwards, or exact
ransom, until the war shall have laid down its arms.

(Koran. ch. XLVII.).

2* *(Elphinstone's History of India. vol. I. p. 501

केवळ कांटाच उभा राहतो. एके वेळीं असें झालें कीं, कित्येक ज्यू लोकांनीं खोशीस लोकांचा पक्ष धरल्यावरून, महमदाला त्या गोष्टीचें फारच वैषम्य वाटलें. त्यामुळें, त्यानें त्यांच्याशीं सामना केला, आणि त्या सर्वास दातीं तृण धरावयास लाविलें.

तदनंतर, ह्या शरणागत ज्यू लोकांचें काय करावयाचें महमदाच्या कठोर असा प्रश्न निघाल्यावर, त्या विच्या-हृदयाची कमाल. ज्यां ज्यूंनीं मदीनेच्या एका वृद्ध मुसलमान गृहस्थावर आपल्या जीविताची सर्व सोंप, केवळ विश्वासानेंच केली. परंतु त्या पाषाणहृदयास, त्या गरीब आणि भिऱ्या लोकांची तिळमात्रही दया न येतां, त्यानें त्या सर्वांची कत्तल उडवावी ह्मणून फर्माविलें. तेव्हां अर्थात्च त्यांना एकदम वधस्थळीं नेलें, व तेथें हें अशा प्रकारचें अति निंद्य कृत्य अमलांत आणण्यासाठीं, जरूर ती तयारी ठेविली.

नवनीत हृदय महमद बोवा, यांना तर बोलून चालुनच असल्या प्रसंगाची हौस ! तेव्हां ते ह्या वेळीं जणूं काय यमाजी भास्करांचीच आज्ञा अमलांत आणण्याकरितां, समक्ष सन्निध राहून, आपल्या अतृप्त नेत्रकमलांचें पारणें फेडीत होते, यांत नवल तें कोणतें ?

शिव ! शिव ! सातशें ज्यूंचा शिरच्छेद व चुराडा सातशें ज्यूंचा चुराडा. करून, ज्याच्या हृदयाला घामही

आला नाही, किंवा ज्याला तिळप्राय सुद्धां वाईट वाटलें
नाहीं, तो दयेचा केवळ पुतळाच समजावयाचा. व त्याच्या
सौजन्याची आणि भुतानुकंपेची जेवढी ह्मणून तारीफ
करावी तेवढी थोडीच.

पण क्रौर्याची पराकाष्ठा तर याच्याही पलीकडे अजून
लोहरसानें नेत्रक- यावयाचीच आहे. खोरीशजातीच्या
मलांचें दहन. कांहीं लोकांनीं उंट वगैरे चोरल्या
कारणांनीं, महमदानें त्यांच्या डोळ्यांच्या खांचा कर-
वून, त्यांत तापलेल्या लोखंडाचा रस ओतविला. इतकेंच
नव्हें तर, त्यानें त्यांचे हातपायही कांपवून, त्यांचे हाल-
हाल करून त्यांस ठार मारविलें.

शाबासरे महमदा ! शाबास !! असल्या अतिनिंद्य
दुष्कृतीनें तूं आपल्या अपकीर्तीचा गगनचुंबी यशोध्वज,
इहलोकीं व परलोकीं देखील फडकाविलास !!! आणि
इतकेंही करून, तूं आपल्या बाह्यात्कारी साधूपणानें
हं हं ह्मणतां लोकांस फसवून, आपण भविष्यवादी आहों

1 Life of Mahamad. Bombay Tract and Book Society. (p. 80—81.).

2 " Seven hundred Jews were dragged in chains to the marked place of the city ; there they were compelled to descend alive into a grave that had been prepared for them : while the *self styled* apostle stood by and witnessed with an *inflexible eye*, this most cruel execution. "

(Life of Mahamad. Tract and Book Societ p. 69.).

असा तुझा तूंच जगापुढें टेंभा पाजळलास. तेव्हां तूं खरोखर धन्य आहेस !

याप्रमाणें, महमदाच्या दयेचा आणि त्याच्या धन-
लोभीपणाचा मासला, आपल्याला थोडक्यांतच कळून आ-
ला. सबब, प्रत्येक धर्माचें अत्युच्च भूषण, व हरएक सा-
धु पुरुषाचें अलंकारस्थान, जें श्रेष्ठतम नितितत्व, त्याचें
तरी अवलंबन आमच्या ह्या इस्लाम भविष्यवाद्यानें
किति अंशानें केलें होतें, याचा आपण यथावकाश थो-
डासा विचार करूं.

महमदाच्या एकंदर चरित्रावरून, त्याला कटिशू-
महमदाचें नितीव- लव्यथा व अनंगाची बाधा निस्सीम
तन.
असल्याचें दिसतें. कारण त्याला
जे जे प्रसंग आले, अथवा त्यानें ज्या ज्या लढाया जिंक-
ल्या, त्यांत त्यानें मनसोक्त अबलाहरण केलें होतें. आणि
त्यावरूनच इतकें चांगलें व्यक्त होतें कीं, साधु पुरुषाला,
किंवा ईश्वराकडील न्हणून ह्यणविणाऱ्या भविष्यवाद्याला,
ज्या ज्या गोष्टींपासून अलिप्त राहिलें पाहिजे, त्या त्या
सर्व गोष्टींत आमच्या महमदबोवाची विशेष आस-
क्ती होती. इतकेंच नव्हें तर, विषयोपभोगाच्या संबधानें
त्यानें मनसोक्त ताव मारला, आणि सर्व इंद्रियांस यथेच्छ
चरूं दिलें. त्यामुळें, त्याजवरील त्याचें बंधन आपोआपच

शिथिल होऊन, त्याचा स्वतःच्या मनावरील दाब अगदीच नाहीसा होत गेला, व तो त्यांचा गुलाम बनला.

प्रत्येक लढाईतील जितक्या ह्मणून स्त्रिया महमदाच्या महमदाचा पापना हस्तगत होत, त्यापैकी ज्या उत्तम व सना. सुरेख असत, त्यांस तो हरएक

1 " The women and children were retained as captives. * * * The most beautiful of the captives Richana, he prevailed on, with difficulty to adopt his religion ; and he kept her for *himself*. "

(Life of Mahamad. B. and T. Society. p. 69.).

" Among the captives was Safizah, whom Mahamad, having given her liberty, married.

(Do. p. 89.).

" In the same chapter (33 of Koran) it is given to Mahamad as a-peculiar privilege to have as many wives as he pleases.—It is hard to say which is the worst part of this business—the licentiousness, the hypocrisy, the craft, or the blasphemy. "

(Do. p. 79.).

यथेष्ट रीतीने आपली कामशान्ति व्हावी म्हणून, व आपल्याला हवें त्या ठिकाणी, आणि हवें त्या प्रकारें चरावयास सांपडावें या हेतूने, महमदानें गुळाचाच गणपती करून गुळाचाच नैवेद्य दाखविला; आणि कुराणांत मनसोक्त वाचाळपणा व चडवड करून, आपली आपणच एकदाची शास्त्रोक्तविधीने सोडवणूक करून घेतली.

(पुढें चालू.)

तजवीजीने आपल्या खानगी स्त्रिया करी, आणि बाकीचें बाजारबुणगें तो आपल्या हाताखालच्या लोकांस वाटून देई.

कधीं कधीं तो अडप झडपही बगलेंत मारी, आणि

“कामातुराणां न भयं न लज्जा”

त्याचें दासीवरील प्रेम.

या ह्यणीप्रमाणें, प्रत्यक्ष आपल्या घरच्या बटकीबरोबर देखील रम-

(मागील पृष्ठावरून पुढें चालू.)

“ He absued his claims as a prophet to screen the guilty excesses of his private life, and under the pretence of a special revelation, dispensing him from the laws imposed by his own religion, had the female sex abandoned without reserve to *his desires* ‘ O prophet, we have allowed thee thy wives unto whom thou hast given their dower, and also the slaves which thy right hand possesseth, of the booty which God hath granted thee and the daughters of thy uncle and the daughters of thy aunts, both on thy father’s side and on thy mother’s side, who have fled with thee from Mecca, and any other believing woman, if she give herself unto the prophet; in case the prophet desireth to take her to wife. This is a peculiar privilege granted unto thee, above the rest of the true believers. ”

(Do. p. 119).

१ ह्या प्रसंगांत, प्रत्यक्ष महामदाच्या बायकोनेच महामदाला हात धरून पकडलेलें आहे.

(पुढें चालू.)

माण होई. कारण, मरिआम् नांवाच्या सिध्दी दासीवर असलेले त्याचे प्रेम सर्वासच महशूर आहे.

महमदाला एकंदर नऊ बायका असून, त्यांपैकी महमदाच्या नऊ कदिजा ही पहिली होय. हिच्याच बायका. पार्शी महमद प्रथम नोकर म्हणून राहिला होता; व पुढे तिच्यावरच त्याने आपली छाप बसवून, अखेर तिने नाइलाजास्तव त्याच्याशी लग्नही लाविले.

(मागील पृष्ठावरून पुढे चालू).

“ It so happened, that on one occasion, when he (Mahamed) was so journeying with Hafsa, the latter left her dwelling to visit her father. Returning unexpectedly, she surprised the *prophet* with his favourite *slave* Mariyan, the mother of his son Ibrahim. The jealousy of Hafsa was vociferous. Mahamed endeavoured to pacify her, dreading lest her outcries should rouse his whole harm to rebellious but she was only to be appeased by an oath on his part never more to cohabit with Mariyam. on these terms she forgave the post and promised secrecy.”

(Do. p. p. 95—69.)

पुढें, त्यानें अथेश आणि सावदा यांच्याशीं शरीर-संबंध केला, आणि तदनंतर बंदीजनांत जी अतिचारु-गात्री रोहिणी नामक स्त्री होती, तिलाही त्यानें आपली वामांगी बनविली. ही लावण्य स्त्री, सातशें ज्यूंची कत्तल उडविल्याचें जें मागें सांगितलें आहे, त्यांच्याच बंदिवान केलेल्या अबलाजनांपैकी, एक होय.

परंतु, इतक्या स्त्रियांनीं देखील महमदाची तृप्ति हेन्द नामक स्त्रीशीं म्हणून बिलकूल झालीच नाही. या त्याचें संधान. साठीं, त्यानें हेन्द नामक स्त्रियेशीं मोठ्या युक्तीनें संधान बांधिलें. कारण हिचें लावण्य फारच मनोहर असून, ती अति सुरेख असल्याविषयीं तिची रूयाति होती. आणि त्यामुळेच, अब्बुबेकर व ओमार यांनीं ती आपल्याला मिळण्याविषयीं बरीच लाळ घोटली; परंतु ती सर्व व्यर्थ गेली.

तेव्हां, अशा स्थितींत, महमदाच्या तोंडालाही अर्थातच विशेष पाणी सुटलें, आणि त्याच्यानें न राहवल्या कारणानें, तिच्याशीं त्यानें तद्विषयक बोलणें सुद्धां लाविलें, यांत कांहींच नवल नाही.

हेन्द ही मोठी चतुर स्त्री होती. त्या कारणानें ती ताबडतोव समजली; आणि तिच्या मनांत महमदाचा कावेबाजपणा आणि लपंडाव तेव्हांच येऊन चुकला. ती

त्याला हॉगाली, “अरे, तूं बोलूनचालून ईश्वरप्रेषित भविष्यवादी ! तेव्हां, तुला माझ्यापासून फायदा तो काय होणार ? कारण, आतां भाझे तारुण्यही नाहीसं झाले असून, मी फारच कांक्षेखोर स्वभावाची आहे. सबब हें तुला मुळींच पतकरणार नाही.” त्यावेळीं, महमदानें तिची पायधरणी करून, तिला नानाप्रकारें समजाविलें, आणि शेवटीं तिला वश करूनही घेतलें.

याप्रमाणें, दिवसानुदिवस, महमदाचा परस्त्रीविषयींचा

महमदाच्या विष- अभिलाष फारच वाढत चालला. यवासनेची तृप्ति, व आणि पुढें पुढें तर तो इतका जोरा- त्याची स्वतःच्या सु- वला कीं, त्यानें प्रत्यक्ष मुनेवरही नेवरील पापवासना. पापवासना ठेवून, शेवटीं तिला स्व- तःच्या बायकोप्रमाणेंच वागविलें; आणि चोहोंकडून लोकांनीं छीः ! थूः ! केल्यावर, केवळ लोकापवाद मिटविण्याकरितांच, त्यानें तिच्याशीं शेवटीं लग्नही लाविलें.

ह्या लग्नामुळें, महमदाची लोकांनीं तर अगदींच टिरी

आपल्या स्वतःच्या उडवून दिली, आणि पुष्कळच फ- सुनेशीं महमदाचें लग्न. टफजिती केली. त्यामुळें त्यांचीं तोंडे

1 Life of Mahamed. p. p. 72—73.

२ कुराणांत, याबद्दलचा स्पष्ट उल्लेख दिसून घेतो.

3 (Life of Mahamed. Tract and Book Society. Bombay. p. 78.)

व त्यामुळे त्याची क- अजिबात बंद करण्याच्या हेतूने,
टफजिती. महमदाने कांहीं थोतांड व दंभ
करून, मुलाच्या बायकोबरोबर बापाने लग्न लावण्या-
विषयी ईश्वराज्ञाच आहे, अशा मतलबाची कुराणांत
कित्येक अप्रयोजक आणि भलतीच वाक्ये घुसडून दिलीं; व
ती केवळ श्रुतिवचनेच आहेत, असें तो त्यांस सांगत फिरला.

पुढे, हीच संधी साधून, आपत्या स्वतःला मात्र
हव्या तितक्या बायका करण्याची विशेष मोकळीक आहे,
अशा अर्थाचे वाक्य महमदाने कुराणांत मागाहून ठो-
कून दिलें.

बरें, इतक्या नऊ बायका झाल्या तरी, महमदाची
महमदाची विषय- विषयवासनेच्या संबंधानें तृप्ति ज्ञा-
नासना व इतर अड- ली काय? नाही. त्याच्या विषयवा-
सडप. सनेची शान्ति अशी केव्हांही नव्ह-
तीच. कारण, त्याच्या स्वतःच्या बायकांखेरीज त्यांचे

१ कुराण, अध्याय तेहेतिसावा पहा.

* * * ' But when Zeid had determined the matter concerning her, and had resolved to divorce her, we joined her in marriage to thee, lest a crime should be charged on the true believers, in marrying the wives of their adopted sons, when they have determined the matter concerning them, and the command of God is to be performed. "

(Life of Mahamed. p. p. 78—79).

दुसरें अडपझडप ह्यणून होतेंच. आणि हें खुद्द त्याच्या स्वतःच्या बायकोच्या नजरेसही आले होतें.

एके दिवशीं असें झालें कीं, हफसा नांवाची त्याची बा- त्याची मरियाम यको आपल्या बापाला भेटण्याक- दासीशीं दोस्ती. रितां ह्यणून माहेरी गेली होती. ते व्हां ही संधी पाहून, महमदानें आपल्या मरियाम नांवा- च्या दासीला बोलावून आणिलें, आणि तो तिच्याशीं बे धडक रममाण झाला. इकडे हफसाही अवचित्च माहेरा हून आपल्या घरीं परतली, आणि पहाते तों, महमदबोव परखीशीं, व त्यांतही विशेषतः आपल्याच दासीशीं अनंगरंगांत अगदीं दंग झालेला आहे.

ही गोष्ट महमहाच्या स्वप्नीं देखील नव्हती. तेव्हा त्या दोस्तीची उ- या पापकर्मांत, तो प्रत्यक्ष आपल्या घडकी. बायकोच्या हातूनच एकाएकी प कडला गेला, यांत कांहींच नवल नाहीं .

असो. हफसानें ह्या भोंदूचें हें अघटीत कृत्य पाहिल्या त्यामुळें झालेली वर, तिच्या अंगाचा तर तिळपापड फट्फजिती. झाला. आणि ती नखशिखान्त ला होऊन, मोठ्यानें आरडाओरडा करूं लागली, व आपण समक्ष पाहिलेली गोष्ट तिनें सर्वास जाहीरही केली.

ह्याबद्दल महमदास अर्थात्च फार वाईट वाटलें, आणि

१ हिच्या पासूनच महमदाला इश्राम नांवाचा मुलगा झाला होत

त्याचा विषाद. आपण आपल्यास ईश्वरप्रेषित दूत व भविष्यवादी ह्मणवीत असून, आपली साधुवृत्ति न राहतां, आपल्या हातून भलताच प्रमाद, व पापकर्म, आणि निंदाचरण घडलें, याबद्दल त्याला अतोनात विषाद झाला.

पण करतो काय? अडकली गाय आणि फटके खाया! त्यानें मागितलेली शेवटीं, हो ना करतां करतां, महमद माफी. अगदांच काकुळतीस आला, आणि तिच्या ओरडण्यामुळे, आपल्या जनानखान्यांतील दुसऱ्या सर्व स्त्रियांस ही गोष्ट कळली तर, त्या एकदम मोठाच आक्रान्त करतील व आपली विशेष फजिती होईल, अशी भीति वाटून, त्यानें अखेरीस हफसाची निव्वळ पायधरणीच केली.

त्यावेळीं, ही उत्तम संधी मनांत आणून, पुनश्च मरि- त्याची शपथ. यामुशीं अशी दोस्ती व स्नेह ठेवणार, नाही, असें हफसानें महमदापासून अभिवचन घेऊन तिनें ती गोष्ट गुप्त राखण्याचें कबूल केलें, आणि हा एकदांचा नवरात्रायकोचा तंट्या मिटला.

परंतु कांहीं वेळानें, हफसानें ही सर्व गुह्य गोष्ट आपल्या इतर सवतींस अखेर सांगितलीच. त्यामुळे एकच कलहोळ होऊन, त्या सर्वांनीं महमदावर जारकर्माबद्दल एकदमच गिळा केला. ह्या गोष्टीचा महमदाला फार संताप आला, आणि त्याकारणानें त्यानें हफसास टाकून

दिली, व बाकीच्याशीं सर्व प्रकारचा व्यवहार बंद करून, सुमारे एक महिना त्याने एकान्तवासांत काढिला.

पुढे नेहेमीच्या क्रमाप्रमाणे, आपल्यावर ओढवलेले ती मोडण्यावि- अरिष्ट आणि दूषण यांचें परिमार्जन पर्यायी त्याची युक्ति. करण्याकरितां, व मरियाम्शिवाय त्याला चैनच पडत नसे सबब तिची भेट होण्यासाठी, महमदानें एक युक्ति काढिली; आणि लोकांत अशी कंडी पिकविली कीं, मरियाम्च्या संबंधानें मी जी शपथ घेतली आहे, तिच्यापासून अतःपर मी मुक्त आहे; व तसा आपल्याला दृष्टान्तही झाला आहे. सबब ती शपथ मोडण्यास आतां कांहींएक प्रत्यवाय नाही.

वाचकहो! कल्पना करा कीं, जो मनुष्य आपल्याला ई- त्यासंबंधी त्याचा श्वराचा भविष्यवादी ह्मणून ह्मणवितो, लपंडाव. त्यानेच पंचशराच्या तीव्राघातानें वि- व्हल व्हावें; तसेच इंद्रियांचा यत्किंचित्ही निग्रह न झाल्याकारणानें, आपल्या नऊ बायकांखेरीज, केवळ प्रबल कामशान्त्यर्थ, आणखीही मरियाम् नांवाचें त्याने दुसरें एक नवीनच अं ठेवावें; पुढे तिच्याशीं एकान्तांत रममाण झाल्याकारणानें, त्याच्या स्वतःच्या बायकोनेच त्याला अवाचित् पकडावें; त्यानंतर ती बहुत क्रुद्ध झाल्यामुळे, मरियाम्शीं अतःपर संबंध ठेवणार नाही, असें तिला अभिवचन देऊन त्याने शपथही करावी;

पुढें ह्याच शपथेच्या योगानें महमदाला मरियाम्चा वियोग होऊन, त्यानें सदरहू शपथेपासून मुक्त होण्यास्तव कांहीं तरी बाहणा व लपंडाव करावा; तदनंतर हा लपंडाव साजरा करण्यासाठीं, त्यानें प्रत्यक्ष ईश्वरालाच वाईट कामांत निष्कारण खर्ची घालून, त्या कलंकरहिताला निरंतरचा कालिमा लावण्याचा प्रयत्न कारावा; तदनंतर मरियाम्संबंधीं वाहिलेली शपथ मोडून तिची त्यानें पुनश्च भेट घ्यावी; आणि तिच्याबरोबर पूर्ववत् संबंब ठेवण्याविषयीं ईश्वराचीच आपल्याला आज्ञा असून, तसा आपल्याला दृष्टान्तही झाला आहे, म्हणून त्यानेंच सर्व लोकांत सांगत फिरावें; म्हणजे, आपल्या विषयवासनेची मनसोक्त तृप्ति होण्याकरितां, भोळ्या, मूढ, आणि अज्ञान लोकांच्या डोळ्यांत बेधडक धूळ घालून, त्यांस निव्वळ कपटानें फसविणेंच होय.

आतां, कोणी असा प्रश्न करील कीं, अहो, “लोकां-
त्याच्या लपंडावा- सांगे ब्रह्मज्ञान, आणि आपण कोरडे
वर लोकांचा विश्वास पाषाण,” या मालिकेंतीलच महमद
वसण्याचें कारण. असतांहीं, त्याच्या बोलण्यावर लोकांनीं
काय ह्मणून विश्वास ठेवावा ? अथवा त्याच्या फसविण्यानें
त्यांनीं काय ह्मणून फसावें ? याचें उत्तर द्यावयास फारसें

लोकांची रानटी दूर जावयास नलगे. कारण एक तर अवस्था, व अज्ञान. तो ज्या देशांत जन्मला होता तो अगदींच रानटी असून, ज्ञान, उन्नतावस्था, व सुधारणा ह्मणजे काय, हें त्या वेळच्या लोकांच्या स्वप्नीं देखील नव्हतें. किंवा ह्यांचा त्यांस काडीमात्र गंधही नव्हता. तेव्हां अर्थात्च, “ वासरांत लंगडी गाय ” या ह्मणीप्रमाणें, त्याचें सर्व बोलणें लोकांनीं खरें मानावें, आणि “ बाबा वाक्यं प्रमाणं ” यास अनुसरून त्यांनीं त्याचा मान ठेवावा, यांत नवल तें कोणते ? शिवाय, हे लोक अडाणीच असल्यामुळें, महमदानें जें जें म्हणून लोकांच्या घशांत कोंबलें, तें तें त्यांनीं सुखेनैव गट्ट केलें. त्यानें जें जें त्यांस सांगितलें, तें तें त्यांनीं निर्वेध ऐकिलें. आणि त्यानें जें जें गापाचरण केलें, त्या सर्वांकडे त्यांनीं निव्वळ काना-डोळाच केला.

दुसरें असें कीं, महमदाचा सर्वच कारभार केवळ लोकांवर जुलूम, तरवारीच्या जोरावरच अवलंबून असल्याकारणानें, अनाश्रित लोक फक्त जुलमानें व भीतीनेंच संत्रस्त होऊन, अगदीं निरुपायास्तव त्याच्या कळपांत शिरले.

1 “ His (Mahamed's) warriors were sent out in numerous excursions in all directions; and by imposing on the *conquered* the choice of *conversion* or *tribute*, they spread both his empire and his religion rapidly through out Arabia. ”

(Life of Mahamed. p. 80.)

कित्येक ज्यू आणि खोरीश लोकांचीं मते तर प्रथम-
 व कांहीं अंशीं म- पासूनच महमदाविरुद्ध होतीं. परंतु
 हमदाच्या अंगचे गुण त्याचें स्वतःचें शौर्य, त्याचें प्रसंगा-
 वधान, आणि त्याचें बल, यांपुढें कोणाचें कांहीं देखील
 तिळमात्रही चाललें नाहीं. इतकेंच नव्हे तर, त्याच्या
 हयातींत त्याच्या मतांचा एकसारखा प्रसारच होऊन,
 त्याचा कळप दिवसानुदिवस एकसारखा वाढतच चालला.

याप्रमाणें, आपल्याधर्माची चलती आणि वाढतीकळा
 महमदाचा अन्त. षाहिल्यावर, महमद हा इ०स० ६३३
 सालीं, ह्मणजे आपल्या वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षीं, मरण पावला,
 असो. सदरहू हकीकतीवरून, महमदाचा पराक्रम,
 महमदाचे गुणाव- त्याचें विलक्षण धैर्य, त्याचे एकंदर
 गुण. गुणदोष, त्यानें प्रतिष्ठापित केलेल्या
 धर्माचें मूलतत्त्व, व त्यानें अवलंबन केलेला दूषणार्ह नीती-
 मार्ग, इत्यादिकांचें सहजीं दिग्दर्शन होण्यासारखें आहे,
 तथापि, वाचकांच्या सोईसाठीं येथें त्यांतील थोडासा गो-
 षवारा देतो.

त्यानें ज्या धर्माची संस्थापना केली, तो इतक

महमदानें स्थापि- कांहीं विलक्षण प्रबल ज्ञाना कीं, मु
 लेल्या धर्माचा मज- सलमानी राज्याचा चिरकाल पाया
 बूत पाया व त्याचा राहण्यास तो केवळ आधारस्तंभच
 प्रसार. बनला. आणि त्यामुळें, इस्लाम सा-

साम्राज्याचा वृक्ष थोडक्याच काळांत एवढा प्रचंड झाला कीं, त्याच्या शाखा चोहोंकडे पसरल्या. इतकेंच नव्हे तर, त्याच्या पारंब्यांनीं आशिया, युरोप, आणि आफ्रिका, या तिन्ही खंडांत आक्रमण करून, आपलीं मुळें दूरवर विसृत केलीं, आणि त्यांस कायमची दृढताही आणिली.

आपल्याजवळ कांहीं एक सामग्री किंवा साधन नस-
आल्पारंभानें मह- तां, केवळ एकादा यःकश्चित् मनुष्य
कार्यसिद्धि. देखील, केवळ आपल्याच हिमतीवर

कशा महत्वास चढतो, आणि किती अल्पकाळांत आपली सर्वत्र छाप बसवितो, याचें मूर्तिमंत व प्रत्यक्ष उदाहरण मुहम्मदाच्या चरित्रांत तेव्हांच दिसून येण्यासारखें आहे. असें विसृत राज्य व असा अलौकिक पराक्रम प्राचीनकाळीं फक्त आर्यहिंदूंचाच दृष्टिगोचर होतो. किंवा तदनंतर रोमन लोकांचा अवलोकनांत येतो. अथवा सांप्रतकाळीं इंग्रज लोकांचा दृष्टीस पडतो.

असो. धर्माच्या मिषानें हें जें महत्कार्य मुहम्मदानें त्यागोष्ठीला काला- मोठ्या साहसानें आरंभिलें, आणि
ची व देवाची अनु- तें आपल्याच हयातींत बहुतेक तडीस-
कूलता. हीनेलें, त्याबद्दल त्याची जेवढी म्हणून
स्तुति करावी तेवढी थोडीच. तथापि, इतकी गोष्ट अगदीं
निर्विवादपणें सिद्ध आहे कीं, त्याला कालाची अनुकूलता
खचितच होती. इतकेंच नव्हे तर, त्याचें स्वतःचें

आचरण बिलकूल नांवाजण्यासारिखें नसून, किंबहुना तें फारच अमंगळ असूनही, त्याला यश आलें, आणि त्याचें काम फत्तें झालें, हें पाहून महदाश्चर्य वाटतें; व म्हणूनच त्याला दैवही अनुकूल होतें, असें जरूर म्हणावें लागतें.

महमद हा स्वतः देखाणा असून, त्याचें बोलणेंचा-
त्याचे मोहक गुण, लणें, राहण्याची ढब, आणि रीत-
व त्यामुळें त्याला ज्ञा- रिवाज, हीं विशेषेंकरून फारच मो-
लेलें मित्रांचें सहाय्य. हक होती. त्यामुळें त्याच्याशीं ज्यां-
चा ज्यांचा ह्मणून स्नेह झाला, ते ते शेवटपर्यंत अगदीं
इमानानें वर्तले, व त्यांनीं त्याच्याशीं कोणत्याही प्रकारें
निमकहरामपणा केला नाहीं. आणि हेंच त्याच्या कार्य-
सिद्धीचें मूलकारण होय.

आतां, महमदीधर्माचीं मूलतत्त्वे कोणतीं आहेत,
याविषयींचा विचार करूं. कोणत्याही धर्माचीं मूलतत्त्वे
ज्या त्या धर्मांतल्या ग्रंथांत दृष्टीस पडतात. आणि त्याप्र-
माणें मुसलमानी धर्माचीं मूलतत्त्वे देखील तद्विषयक
धर्मग्रंथांतच उपलब्ध व्हावीत, हें अगदीं साहजिक आहे.

मुसलमानांचा मुख्य व महत्त्वाचा धर्मग्रंथ ह्मटला ह्म-
इस्लामधर्मग्रंथ, णजे कुराण होय. ह्याचे लहन मोठे
व त्याची पवित्रता. ११४ अध्याय असून, त्या प्रत्येका-
स सूर अशी संज्ञा आहे. ह्यांत धर्मसंबंधीं ह्मणजे पारमार्थिक-
क, आणि ऐहिक अथवा व्यावहारिक विषयांचा विचार

केलेला आहे. त्यामुळे, दोन्ही दृष्टींनी ह्या धर्म पुस्तकाचा विशेष उपयोग आहे, हें जास्त सांगावयास नको. हा धर्मग्रंथ मुसलमान लोक इतका पवित्र मानतात की, स्नानादिविधि केल्याशिवाय, किंवा निदान हातपाय तरी धुतल्याशिवाय, ते त्याला कधीं देखील सहसा स्पर्श करीत नाहीत.

महमद हा नेहमीं अशी बतावणी करी, व तो लो-
महमदाची बतावणी. कांसही हमेश असें सांगे कीं, कु-
राण हें स्वर्गांत लिहिलेलें असून, तें गेब्रियल नामक
देवदूतानें ह्या भूतलावर आणिलें. परंतु, तें समग्र वाचलें
ह्मणजे नीतिवर्तनाच्या संबधानें जें वैपरीत्य, जी असंगति,
व जो विसंवादीपणा त्यांत दिसून येतो, त्यावरून ते ख-
चित् ईश्वरप्रणित नाही, असें कोणीही कबूल करील.

असो. ह्यांतील कांहीं कांहीं चुटके शिष्यवर्गांच्या
कुराणांतल्या चुट- स्मरणांत राहिल्यांपैकीं असून, कांहीं
क्यांचा वृत्तान्त. ताडपत्रावर, व बाकीचे चर्मपटावर
लिहिलेले होत. यांपैकीं थोडेसे लेख महमदाच्या वा-
यकोच्या हस्तगत असत. आणि तेच महमदाच्या पश्चात्
अबुबेकरनें व्यवस्थित रीतीनें लावून, पुस्तक रूपानें ज-
गापुढें आणिले. महमदानंतर अबुबेकर हा पहिला का-
लिफ झाला.

तदनंतर कांहीं वर्षांनीं ओथमन् हा तिसरा कालिफ

नवीन कुराण. झाला, व त्यानें धर्मसंबंधी जेवढीं म्हणून हस्तलिखितें उपलब्ध झालीं तेवढीं मिळवून, तीं सर्व जाळून टाकिलीं, आणि त्या ऐवजीं एक नवीनच पुस्तक बाहेर काढिलें. हेंच सांप्रतचें कुराण होय. ह्याच्या प्रत्येक अध्यायाला भिन्न भिन्न नांवें दिलीं आहेत. व तीं धेनु, इम्रामकुटुंब, अबला, नक्षत्र, फलक, दुर्ग अपहार, रजनीयात्रा, प्रवासप्रसंग, कवि, निशाकर, प्रभा, इत्यादि भेदांनीं सुप्रसिद्ध आहेत.

प्रत्येक अध्यायावर, हें कुराण ज्या ठिकाणीं सांगितलें, म्हणजे ज्या ठिकाणीं कुराणांतलीं वाक्यें महमदाच्या तोंडाबाहेर निघालीं, अथवा इस्लाम समजुती-प्रमाणें मक्का, मदीना, वगैरे, ज्या ज्या स्थळां त्याला ईश्वरप्रेरणा झाली, त्या त्या स्थळांचा नामनिर्देश मथळ्यावर केला असून, त्या सर्वांचा प्रारंभ बिस्मिल्ला शब्दानें झाला आहे. मात्र, नववा अध्यायच कायतो ह्याला अपवाद असून, त्याचा प्रारंभ बिस्मिल्लानें होत नाही.

समग्र कुराण गद्यांत लिहिलेंलें असून, तें सर्व अस्सल कुराणाचें भाषा-आरबी भाषेंतच आहे. याचें भाषा-सौंदर्य. सौंदर्य, पदलालित्य, वाक्सरणी, आणि क्वचित् ठिकाणीं विचारगंभीर्य, हीं नावाजण्यासा-त्यांतील ईश्वर स्फूर्ति. रवीं असल्याविषयीं, अनेक भाषाको-

विदांचें मत आहे. आणि ह्याच कारणावरून मुसलमान लोक असें प्रतिपादन करितात कीं, कुराण हें मानवी कृति नमून तें ईश्वरप्रणित आहे. व ते आपल्या म्हणण्याच्या पुष्टिकरणार्थ अशी बतावणी करितात कीं, महमद हा बोलून चालूनच जर अशिक्षित मनुष्य होता, तर त्याच्या हांतून अशी उदार कृति होण्याचा संभवच नव्हता.

परंतु थोडासा विचार केला ह्मणजे, ह्या शंकेचें निरसन तद्विषयकनिरसन. तेव्हांच होण्यासारखें आहे. प्रथमतः आपल्याला ही एक गोष्ट मनांत आणिली पाहिजे कीं, जर कुराण ईश्वरप्रणित असतें, तर त्यांत ठिकठिकाणीं जे अनुदात्त विचार दृष्टीस पडतात, अथवा कित्येक स्थळां जीं अनीतिप्रद वाक्यें दृष्टिगोचर होतात, तशीं केव्हांही सांपडतींना. कारण, ईश्वरप्रणित ग्रंथांत नीति, आत्मोत्कर्ष, उदात्तविचार, सदाचरण, सुमार्गाचें वळण, या-शिवाय अन्य गोष्टीला थाराच मिळावयाचा नाहीं; किंवा त्यांत त्यांचा शिरकाव देखील व्हावयाचा नाहीं.

आणि ज्यापक्षीं, कुराणांत निस्सीम क्रौर्य, अन-

१ कुराण, अ. ९।२७ पहा.

“Kill the idolaters wherever you shall find them, and take them prisoners, and besiege them, and lay wait for them in every convenient place.”

“Strike off their heads (of unbelievers) until you

(पुढें चालू.)

कुराणांतील नी-
तितत्त्वे, व त्यावरून
कुराणाची मानवी
रूति.

निवृत जुलूम, आणि अतिनिंद्य दुराचार
झाला असल्याचें दृष्टीस पडतें, व
तोही खुद्द महमदानेंच केला असल्या-
विषयी ज्यापक्षीं अनुभवास येतें, त्या-

(मागील पृष्ठावरून पुढें चालू.)

have made a great slaughter among them ; and bind
them in hands. ”

“ The Koran, death, or tribute ! ”

(Koran. ch. 9—47.).

“ The dead bodies of the Koreesh were stripp-
ed (in the battle of Beder), and with a savage
barbarity cast into a well ; two of the most obnoxious
prisoners were punished with death. ”

(Life of Mahamed. Tract and Book Society.
p. p. 63—58—59).

१ मुसलमानी धर्माची जे जे म्हणून निन्दा करितील, अथवा
त्या धर्माचा जे कोणी अंगिकार करणार नाहीत, ते सर्व नास्तिक
किंवा पाषंड समजून त्यांजबरोबर युद्ध करण्याविषयी कुराणांत स्पष्ट
आज्ञा आहे. यावरून इस्लामधर्माचा जुलूम सहजीं ध्यानांत येण्या-
सारखा आहे.

“ War is enjoined you against the infidels. ”
“ Fight therefore against the friends of Satan. ”

(Koran ch. II. IV.).

२ आपल्या प्रत्यक्ष सुनेबरोबर देखील दुराचार करण्याचें महम-
दानें वर्जिलें नाहीं. त्यामुळें लोकांत त्याच्याविरुद्ध फारच टीका
होऊं लागली. कारण, सून म्हणजे केवळ पोटच्या कन्धेसमान असू-
नही तिच्याशीं निव्वळ स्वस्तीप्रमाणेंच त्यानें सर्वप्रकारें व्यवहार ठेविला.

(पुढें चालू.)

पक्षीं तें कुराण ईश्वरप्रणित खचितच नाहीं, ही गोष्ट निर्धिवादपणें सिद्ध होते.

आपला कमकुवतपणा जावत्कालपर्यंत महमदाला महमदाचें दीर्घत्व पूर्णपणें भासत होता, तावत्कालच त्याची सहिष्णुता. पर्यंत त्यानें जणूं काय बकध्यान करून बाह्यात्कारी बरीच धर्मसहिष्णुता दाखविली. आणि ही गोष्ट प्रत्यक्ष कुराणावरूनच चांगली व्यक्त होते. कारण, मकेंत असतांना महमदानें कुराणाचे जेवढे ह्मणून भाग प्रसिद्ध केले, तेवढ्यांतच विशेषकरून धर्मसहिष्णुतेचें

(मागील पृष्ठावरून पुढें चालू),

सचच, याबद्दल त्याला लोकांनीं अतिशय दूषण दिलें. आणि ह्याच कलंकाचें निरसन व्हावें एतदर्थ, त्यानें एक नवीनच वाक्य कुराणांत घुसवून दिलें, आणि तो लोकांत असेंही सांगत सुटला कीं, या कामीं मजला ईश्वरानेंच अशी आज्ञा केली आहे कीं, झीद हा जरी तुझा दत्तकपुत्र आहे तरी हल्लीं त्यानें आपल्या बायकोचा घटस्कोटच केला आहे; सचच आतां तूं निच्यारीं लग्न लाव व यथेष्ट विहार कर,

ही आकाशवाणी, हें लग्न, व हा घटस्कोटाचा प्रकार, इत्यादि सर्व महमदाचेंच आपमतलवाचें कल्पनाचातुर्य, आणि ही सर्व त्याचीच कूरचना होय. आपल्या बायकोबरोबर प्रत्यक्ष आपला बापच अनंगरंगांत दंग होऊन अगदीं फंदी झाला आहे, असें जेव्हां चिरंजिवाला वाटलें, तेव्हां वडिलांच्या कामशान्त्वर्थ त्यानें आपल्या पत्नीवरचा हक्क सोडला असल्याचें दिसनें. नाहीपेक्षां, आपल्या प्रत्यक्ष बायकोचा आपण होऊनच त्याग तो कोण करणार ! उघडच, तो कोणी देखील करणार नाहीं.

अमूल्य तत्त्व जागरूक दिसतें. परंतु तो मदीनेस गेल्यावर जेव्हां त्याला भरपूर पाठवळ मिळाले, तेव्हां त्याचा धीर चेपत गेला, आणि त्यानंतरच त्याने आपले खरे स्वरूप एकदम प्रकट केले.

ह्या वेळीं, महमदानें आपला मोरचा अजिवात फिर-
त्याचें बळ आणि विला, आणि सर्व लोकांस तो अगदीं
समशेरशाही. जाहीरपणें असें सांगूं लागला कीं,
तरवारीच्या जोरावरच इस्लामधर्माची इमारत असून,
केवळ समशेरशाहीनेच ह्या धर्माचें संगोपन व त्याची
अभिवृद्धि केली पाहिजे. कारण, खड्ग हीच स्वर्गारोह-
णाची किल्ली होय, असें तो प्रतिपादन करी. इतकेंच
नेव्हे तर धर्मकृत्यांत एक रक्ताचा बिंदु जितका कार्यभाग
करील, तितका कार्यभाग शम्सुद्दमादि हजार खटपटींनीं
देखील होणार नाहीं, असें तो म्हणे. वाहवा ! आहेतकनी
आमचे राजश्री ! केवळ दयेचा सोज्ज्वळ पुतळाच ! !

शाबासेरे महमदा ! शाबास तुझी ! अशा प्रकारचीं
धर्माचीं किंवा नीतीचीं तत्वे कुराणाशिवाय अन्यत्र कोठे-
ही आढळून येणार नाहींत. सबब, तूं धन्य आहेस ! !

असो. याप्रमाणें, कोणत्याही सूक्त वा असूक्त अडच-

१ महमद चरित्र, पान १३५.

२ कुराण पहा. ह्यांत, ठिकठिकाणीं अनीतीचें माहेरघर, व
मूर्तिमंत क्रूरता दृष्टिगोचर होते.

त्याची प्रसंग मा- णीच्या प्रसंगी, आपल्याला पार पडतां
हून नेण्याची युक्ति. यावे एतदर्थ, महमदानें नानात-
हेचे भले अथवा बुरे उपाय योजिले. आणि त्याच
हेतूने ईश्वराज्ञा म्हणून तो पाहिजेल तें बडबडला, व हवें
तसें बोलला. इतकेंच नव्हें तर, कित्येक प्रसंगी केवळ
मूढजनांस फसविण्याकरितांच, त्यानें ईश्वराज्ञेचें आमिष
पुढें लावून, त्याच्या आड आपण अगदीं कपट
भावानेंच लपला.

आतां, इस्लामधर्माचीं मूलतत्वे, व त्याचें ख्रिस्ति-
धर्माशीं साम्य, यांविषयींचा थोडासा विचार करूं.

इस्लामधर्माचा मूळ हेतु म्हटला म्हणजे अनेक धर्मांचें
अथवा पंथांचें उन्मूलन, मूर्तिपूजेचा उच्छेद, आणि एके-
श्वरी मताची संस्थापना, इत्यादि होय.

महमदाच्या वेळीं अनेक धर्मपंथ प्रचारांत होते. व

इस्लामधर्माचा प्र- ख्रिस्तिधर्माचाही बराच फैलाव झाला
सार व त्याचा हेतु. होता. तरी, त्यांत असंख्य मतभेद
असत. ज्यू लोकांचीं मते तर या सर्वांहून अगदीं भिन्न
होतीं, आणि मूर्तिपूजा व अनेक देवतांचें आवाहन, वगैरे
जारीनें अमलांत होतें. तेव्हां हीं सर्व मोडून टाकून, त्यां-
एवजीं एक नवीनच धर्मपंथाची स्थापना करावी, इतकाच
महमदाचा हेतु होता. परंतु त्यांत ही महत्वाकांक्षा,

कीर्तिस्पृहा, उच्चपदवांछा, धनलोभ, आणि ऐश्वर्यतृष्णा, याचा अंतर्भाव पूर्णपणे वास करित होता, असे त्याच्या कृतीवरून व आचरणावरून चांगले व्यक्त होते.

असो. आतां फक्त इस्लाम धर्माचे ख्रिस्तिधर्माशी, इस्लामधर्माचे ख्रि. अथवा विशेष उक्त ह्मटले तर ख्रिधर्मग्रंथाशी साम्य. ख्रिस्तिधर्मग्रंथाशी, कितपत व कशा प्रकारचे साम्य आहे, आणि ह्या धर्माचे प्रतिबिम्ब त्यांत किती अंशाने दृष्टिगोचर होत आहे, याविषयी दोन शब्द सांगून, हे महमदीय पुराण एकदाचे आढपतो.

कुराणांतील नानाप्रकारच्या आख्यायिका, सृष्ट्युत्पत्त्याचा प्रकार, तपस्तीषामूनचा पौराणिक इतिहास, व त्याची उदाहरणे. त्यांतील बहुतेक विचार, आणि ना-नाविध कल्पना, इत्यादि ख्रिस्तिधर्माशी बऱ्याच साम्य पावतात. कित्येक ठिकाणी हे साम्य तर हुबेहूब असून, कांहीं ठिकाणी ते केवळ बहुतेक अंशानेच मिळते. सबब फक्त दिग्दर्शन होण्याकरितांच येथे कांहीं उदाहरणे मासल्यासाठीं देतो.

१ सृष्टवस्तूंच्या नामधेयांच्या संबंधाने बायबलांतील आणि कुराणांतील कथानक बहुतेक सारखेच असल्याचे भासमान होते.

१ जुना करार. मोक्षेसूचे पहिले पुस्तक. अध्याय २, गीत २० वें.

२ सेल्सूरुत कुराण. अ. २ पान ४ थें.

२ ज्ञानवृक्षाचें फळ न चाखण्याविषयींची ईश्वराज्ञा सदरहू दोन्ही धर्मपुस्तकांत एकसारखीच असल्याचें चांगलें व्यक्त होतें.

३ पिशाचनाथानें (सैतानानें) आदाम आणि ईव्हाला आपल्या मोहजालांत गुंतवून, त्यांजला अजिबात फसविल्याबद्दलचें कथानक, या दोन्ही धर्म पुस्तकांत एक सारखेंच आहे.

४ तसेंच कुमारिका मेरीच्या पोटी, पुरुषसंगाशिवायच ख्रिस्त जन्मला असल्याविषयींची आख्यायिका देखील, बायबलांत आणि कुराणांत अगदीं हुबेहुब मिळती असल्याचें दिसतें.

५ पृथ्वीवरील प्रजा दुराचारी झाल्याकारणानें, ईश्वराला फार क्रोध येऊन त्यानें जलप्रयल करण्याची योजना केली, व ह्या वेळीं त्यानें फक्त नोहाला मात्र वाचविलें. परंतु हा कथाभाग ज्याप्रमाणें बायबलांत आहे त्याप्रमाणेंच कुराणांतही असून; ह्या कथानकांच्या आधारांनंच कुराणांतल्या कित्येक गोष्टी रचल्या आहेत.

१ जुना करार. अ. ३, गी. १, कुराण. अ. २ पान ५.

२ बायबल. जुना करार. पुस्तक पहिलें. अ. ३, कुराण. अ.२, पान, ५.

३ बायबल. नवा करार. अ. १, १८. कुराण. अ. ३, पान ३७.

४ बायबल. जुना करार. अध्याय ६।७।८।९. कुराण अध्याय ७१, पान ४२।४३।४५.

याप्रमाणें प्रत्यक्ष किंवा पर्यायाचीं साम्ये अनेक दाखवितां येतील. परंतु स्थलसंकोचास्तव तसें करतां येत नाहीं. आतां, पूर्वी सांगितल्याप्रमाणें, कित्येक ठिकाणीं हीं साम्ये अगदीं हुबेहूब भासमान होतात; आणि कांहीं जागीं तीं केवळ अप्रत्यक्ष रीतीनें, अथवा पर्यायानें मात्र नजरेस येतात. कारण, काल, देश, वर्तमान, आनुषंगिक गोष्टी, ऐतिहासिक परंपरा, आपलीं स्वतःचीं मते, आपले सिद्धीस नेण्याचे हेतु, आणि आपला कार्यभाग, इत्यादि सर्व गोष्टींवर नजर देऊनच, महमदानें बायबलांतल्या कित्येक आख्यायिका आपल्या इस्लाम धर्मपुस्तकांत, म्हणजे कुराणांत, कायम ठेविल्या; कित्येकांत त्यानें थोडेंबहुत कमीजास्ती केलें; आणि कित्येकांस तर त्यानें अजिबात फांटाच दिला. तथापि, इतकी गोष्ट अगदीं निर्विवादपणें सिद्ध आहे कीं, कुराण हें बायबलाच्या मूलग्रंथांतील एक छोटेखानी नकल, किंवा तात्पर्यार्थच

1 Life of Mahamed. Tract and Book Society p. p. 140 and 147.

2 " Thus, the religion of the Jews is founded upon that of the Egyptians; Christianity is the result of Judaism; and from these two last, has naturally sprung Mahamedanism. "

(Buckle's History of civilization in England, p. 21.).

२ ज्ञानवृक्षाचें फळ न चाखण्याविषयींची ईश्वराज्ञा सदरहू दोन्ही धर्मपुस्तकांत एकसारखीच असल्याचें चांगलें व्यक्त होतें.

३ पिशाचनाथानें (सैतानानें) आदाम आणि ईव्हला आपल्या मोहजालांत गुंतवून, त्यांजला अजिबात फसविल्याबद्दलचें कथानक, या दोन्ही धर्म पुस्तकांत एक सारखेंच आहे.

४ तसेंच कुमारिका मेरीच्या पोटी, पुरुषसंगाशिवायच ख्रिस्त जन्मला असल्याविषयींची आख्यायिका देखील, बायबलांत आणि कुराणांत अगदीं हुबेहूब मिळती असल्याचें दिसतें.

५ पृथ्वीवरील प्रजा दुराचारी झाल्याकारणानें, ईश्वराला फार क्रोध येऊन त्यानें जलप्रयल करण्याची योजना केली, व ह्या वेळीं त्यानें फक्त नोंहाला मात्र वाचविलें. परंतु हा कथाभाग ज्याप्रमाणें बायबलांत आहे त्याप्रमाणेंच कुराणांतही असून; ह्या कथानकांच्या आधारेनेंच कुराणांतल्या कित्येक गोष्टी रचल्या आहेत.

१ जुना करार. अ. ३, गी. १, कुराण. अ. २ पान ५.

२ बायबल. जुना करार. पुस्तक पहिलें. अ. ३, कुराण. अ. २, पान, ५.

३ बायबल. नवा करार. अ. १, १८. कुराण. अ. ३, पान ३७.

४ बायबल. जुना करार. अध्याय ६।७।८।९. कुराण अध्याय ७१, पान ४२।४३।४४।४५.

याप्रमाणें प्रत्यक्ष किंवा पर्यायाचीं साम्यें अनेक दाखवितां येतील. परंतु स्थलसंकोचास्तव तसें करतां येत नाहीं. आतां, पूर्वी सांगितल्याप्रमाणें, कित्येक ठिकाणीं हीं साम्यें अगदीं हुबेहूब भासमान होतात; आणि कांहीं जागीं तीं केवळ अप्रत्यक्ष रीतीनें, अथवा पर्यायानें मात्र नजरेस येतात. कारण, काल, देश, वर्तमान, आनुषंगिक गोष्टी, ऐतिहासिक परंपरा, आपलीं स्वतःचीं मतें, आपले सिद्धीस नेण्याचे हेतु, आणि आपला कार्यभाग, इत्यादि सर्व गोष्टींवर नजर देऊनच, महमदानें बायबलांतल्या कित्येक आख्यायिका आपल्या इस्लाम धर्मपुस्तकांत, म्हणजे कुराणांत, कायम ठेविल्या; कित्येकांत त्यानें थोडेंबहुत कमीजास्ती केलें; आणि कित्येकांस तर त्यानें अजिबात फांट्याच दिली. तथापि, इतकी गोष्ट अगदीं निर्विवादपणें सिद्ध आहे कीं, कुराण हें बायबलाच्या मूलग्रंथांतील एक छोटेखानी नकल, किंवा तात्पर्यार्थच

1 Life of Mahamed. Tract and Book Society p. p. 140 and 147.

2 " Thus, the religion of the Jews is founded upon that of the Egyptians; Christianity is the result of Judaism; and from these two last, has naturally sprung Mahamedanism. "

(Buckle's History of civilization in England. p. 21.).

आहे. असे म्हणण्यास विशेष बाध येईल असे वाटत नाही.

असो. इस्लामधर्माची व्याप्ति बरीच असून, युरोप, मुसलमानांची आशिया, आणि आफ्रिका, या लोकसंख्या. तिन्ही खंडांत त्या धर्माचा प्रसार आहे. पृथ्वीवरील या धर्मातील लोकांची एकंदर संख्या सरासरीने सडिपंधरा कोट असून, भरतखंडातील मुसलमानांची लोकसंख्या सुमारे पांच कोटी होईल, असा अजमास आहे.

1 Rhys Davids on Buddhism. p. 6.

(भारतीयसाम्राज्य. उत्तरार्ध. पुस्तक सातवें. भाग २१ वा. पान १४४ पहा.)

भाग ४४ वा.

इतर धर्म व पंथ.

याप्रमाणें, ह्या विस्तीर्ण हिंदुस्थान देशांतल्या मुख्य मुख्य सर्व धर्मांचें यथावकाश विवेचन केलें. आतां, आमच्या देशांत एकंदर किती धर्म प्रचारांत आहेत, व त्यांपैकीं कितींचें विवेचन केलें, आणि कितींचा विचार करणें राहिला आहे, हें पाहूं.

इ० स० १८९१ सालीं, हिंदुस्थानची जी मोठी भरतखंडांतील इ- खानेसुधारी झाली, तींत मानवी स्थितर धर्म व पंथ. तीच्या आहवालासंबंधीं बहुतेक सर्व माहिती दिलेली आहे. त्यावरून, खालीं लिहिल्याप्रमाणें या देशांतले एकंदर धर्म व पंथ असल्यांचें दिसून येतें.

१ जे. ए. बेन्स. सेन्सस् कमिशनर, यांचा एतद्विषयक सन १८९३ सालीं छापलेला आहवाल (रिपोर्ट) पहावा. (पान ५ आणि १५७ ते १८२).

(Census of India.)

(General Report by J. A. Baines. F. S. S. I. c. s.,
Census Commissioner for India. 1893.)

१ अनार्यधर्म. २ ब्राह्मणधर्म. ३ बौद्धधर्म. ४ नूतनब्राह्मणधर्म, किंवा हिंदुधर्म. ५ नूतनबौद्धधर्म. ६ शीकधर्म. ७ जैनधर्म. ८ ब्राह्मसमाजपंथ. ९ नूतनआर्यपंथ. १० झरथुष्ट्रधर्म. ११ हीब्रूधर्म. १२ इस्लामधर्म. १३ ख्रिस्तिधर्म. आणि १४ लहानसान पोटेभेद.

अनार्यधर्म म्हणजे जो धर्म आर्य हिंदूंचा नव्हे, तो अनार्यधर्म. होय. हा धर्म जंगली जातींचे सर्व लोक पाळतात. कारण, ह्यांत बहुतेक भुताखेतांचाच पूजाविधि असून, रानटी स्थितीतल्या वनचरांचा त्यांजवरच भरपूर विश्वास असल्यामुळे, ते त्यांस फार मानतात, व त्यांचें भयही बाळगितात. ह्या अखिल विश्वाचा एक चालक असून, तोच जगत्प्रभु आहे, हें या अडाणी लोकांस माहीत नसतें. या कारणानें, जें जें ह्यणून भीतिप्रद दिसतें, त्याची त्याची ते पूजा करीत सुटतात.

बाधापासून भय उत्पन्न होतें, सबब त्याची प्रतिमा भुताखेतांची पूजा. करून, कित्येक ठिकाणीं तर त्यांच्या प्रतिमेलाच शेंदूर लावून, तिला हे लोक भजतात. कित्येक ठिकाणीं मुंजा अंगांत घेतो, असें या जंगली लोकांस वाटतें. कांहीं प्रसंगीं हाडळ पाठीस लागलीसं त्यांजला भासतें. कित्येक वेळीं जखीण बोकांडीं बसली आहे अशी त्यांची कल्पना होते. आणि कित्येक समयीं तर भुताची बाधा झाली असल्याविषयीं, त्यांचेंच मन त्यांजला खाऊं

लागतें. सबब, या सर्व उपाधीपासून शान्ति व्हावी ह्मणून, व सर्व प्रकारचीं विघ्नें टळावीं एतदर्थ, ते जला-शयाच्या ठिकाणीं, झाडांवर, आणि दगडांवर, शेंदूर थापतात; व तेथेंच त्यांची वस्ती समजून, त्यांजला कोंबडीं, बकरीं, व टोणगे, यांचे बळी देतात.

आतां, प्राचीन काळच्या राष्ट्रांकडे आपण नजर फें- सद्यःस्थितीची प्रा- कली, तरी देखील आपल्याला असेंच चीन काळाशीं तुलना. दिसून येईल कीं, ते पश्चादिकांची पूजा करीत, आणि भूतास्वेतांसाठीं मानीत.

मिसर (ईजिप्त) देशचे लोक पूर्वी कुत्रें, सुसर, मांजर, लांडगा, बैल, बहिरीससाणा, इत्यादिकांची पूजां करीत. आणि कार्थेज येथील लोक तर राक्षस व यक्ष यांजवर पूर्ण भरवंसा ठेवून, ते मनुष्यमात्राला संपूर्ण

1 Rollin's Ancient History. vol. I. Book. I P. 11.

2 " This treaty was concluded in the presence of Jupiter, Juno, and Apollo ; in the presence of the *demon* or *genius* of the Carthaginians, of Hercules and Jolaus ; in the presence of Mars, Triton and Neptune ; in the presence of all the Confederate Gods of the Carthaginians ; and of the Sun, the Moon, and the earth ; in the presence of the rivers, meads and waters ; in the presence of all those gods, who possess Carthage. "

(Rollins Ancient History. vol. I. Book II. P. 32.).

रीतीने साहाय्य करितात अशा समजुतीने, राजकारस्थाना-
सारख्या विशेष महत्वाच्या कामांतही केवळ त्यांच्या
साक्षीनिशीच तहनामे पुरे करीत.

तेव्हां, सुधारलेल्या राष्ट्रांत जर अशा तऱ्हेची स्थिति
दृष्टिगोचर होत आहे, तर अडाणी आणि जंगली लोकांत
तिचा प्रभाव दृष्टीस पडावा यांत कांहींच नवल नाही.

असो. अशा प्रकारची सजीव किंवा निर्जीव वस्तूची
तिचा सांप्रत का- पूजा, अनार्य, रानटी, अथवा
ळी प्रचार. गांवढळ लोकांत आजमितीसही
अगदीं ज्यारीने प्रचारांत आहे. तथापि, आमच्या अत्यंत
बिकट सहवासाने, हे लोक आमच्या कळपांत येऊन,
आमच्या धर्माचे सर्वथैव अवलंबन करीत चालले आहेत.
त्या कारणाने, ते आमच्या धर्मांत भराभर मिसळले
जाऊन, केवळ हिंदूच बनत चालले आहेत, असेही
दृष्ट्यास कांहीं हरकत नाही.

याप्रमाणे, अनार्यधर्माविषयीचे थोडक्यांत विवेचन केले.

हिंदुधर्मांत इतरध- आतां, शेज २।४।६।८।९ या
र्मांचा व पंथांचा स- सर्वांचा अन्तर्भाव, जरी प्रत्यक्ष नाही
मावेश. तरी पर्यायाने, हिंदुधर्मांतच झालेला

1 Dr. Hunter's Indian Empire. Second Edn.
p. p. 51—70.

. २ पान ३०० भाग २ वा पहा.

आहे. कारण, ह्याच धर्मापासून ते उद्भवलेले असून, त्यांच्या भिन्नभिन्न प्रतिष्ठापकांनी फक्त कांहीं कांहीं गोष्टींत मात्र वर्ज्यावर्ज्य विचार केलेला असल्याचें दिसतें. आणि हे भिन्न पोट भेद खेरीज करून, त्यांतलीं बाकीच सर्व तत्त्वे हिंदुधर्मांतलींच आहेत.

आमच्या सनातन बेद धर्मांतल्या कित्येक गोष्टीं-
मानकपंथ. नानकनें स्वीकार करून, कांहीं कांहीं गोष्टी त्यानें टाकून दिल्या. आणि अशा प्रकारच्या धरसोडीनें, व ग्राह्याग्राह्य विचारानेंच, त्यानें शीकधर्माची प्रतिष्ठापना केली.

कबीर पंथाचा देखील हाच मासला होय. हा कवि-
कबीरपंथ, वर्य व साधुश्रेष्ठ हिंदुधर्माला इतका बिलगून होता कीं, त्याला आमचे लोक तर हिंदूच मानीत असत; आणि असें असूनही, मुसलमान लोक त्याला आपल्याच कळपांत ओढीत. त्यामुळें, तो मेला त्यावेळीं त्याचें शव नेण्याबद्दल, हिंदु आणि मुसलमान यांचें आपसांतच भांडण लागलें होतें.

कबीर हा रामानंदाचें चेला असून, एकेश्वरवादी

१ इ० स० ४६९.

२ ह्या भांडणांत कबीर अन्तर्धान पावल्याविषयीं आख्यायिका आहे.

३ इ० स० १३८०-१४२०.

४ इ० स० १३००-१४००.

रामानन्दपंथ. होता. त्यामुळे, तो वारंवार असें प्रतिपादन करित असें कीं, “ राम और रहीम सब एक है. ” याप्रमाणें, दोन्ही धर्मांचें ऐक्य करून, हिंदु आणि मुसलमान लोकांचा मिलाफ व एक जीव करून देण्याविषयीं, कवीर व रामानन्द यांचा एकसारखा प्रयत्न चालू असे.

बाबू केशव चन्द्रसेन आणि राम मोहनराय, इत्या-
आणि ब्राह्मसमा- दिकांसही वेदांचें धर्मबंधन न आव-
ज, आर्यपंथ, इत्यादि डून, त्यांनीं एकेश्वरी मताचीच
सर्व, हिंदू किंवा वैदिक स्थापना केली, व ब्राह्मसमाज
धर्मांचें पिलू अथवा आणि आर्यपंथ, हे प्रचारांत आणिले.
आविष्करणच होव. परंतु ह्या सर्वांचा अन्तर्भाव हिंदु-
धर्मांतच झाल्याशिवाय राहत नाहीं.

आतां शैज ९।७ चा समावेश बौद्धधर्मांत होतो,
बौद्धधर्मांत इतर आणि त्याविषयींचें दिग्दर्शन बौद्ध-
पथांचा समावेश. धर्मांतच केलें आहे.

त्याचप्रमाणें, हीब्यू ह्यणजे ज्यू धर्मांचें आणि ख्रि-
स्तिधर्मांत ही- स्तिधर्मांचें अगदीं निकट साम्य
ब्यू किंवा इतर पंथा- आहे. मात्र, त्यांत भेद म्हणून इत-
चा अन्तर्भाव. काच कीं, ख्रिस्ततारक अजून याव-
याचा आहे असें ज्यू लोकांचें ह्यणणें असून, तो येऊन
गेल्या असें ख्रिस्तिधर्मानुयायी प्रतिपादन करितात.

हल्ली हिंदुस्थानांत ख्रिस्तिधर्मांतले पंथ खालीं टिपेंत
ख्रिस्तिधर्माचे पंथ. लिहिल्याप्रमाणें आहेत.

Reformed Church.

- 1 *A*—Church of England, with Churches of India, Ireland, America, Anglican, and Episcopalian church.
- B*—Church of Scotland, Presbyterian, United Presbyterian, Reformed Presbyterian, American or Irish Presbyterians, Irish Presbyterian mission:
- C*—Baptist:
- D*—Wesleyan, Wesleyan Methodist, Methodist, Primitive Methodist, Episcopalian Methodist, Bible Christian.
- E*—Congregationalist, London mission, Independent, Calvinist, Welsh Calvinist.
- F*—Non Conformist, Dissenter, Puritan.
- G*—Plymouth brethren, Open brethren, Swedenborgian, New Jerusalem, Catholic Apostolic, Quaker, Friend, Salvationist, Anabaptist.
- H*—Lutheran, German mission, Swedish church, Reformed Dutch, Lwinglian, German Church, Evangelical Union, Reformed Church. Moravian.
- J*—Protestant.

OLDER CHURCHES

- K*—Church of Rome.

(पुढें चालू)

सिंहावलोकन.

याप्रमाणें, भरतखंडांतील मुख्य धर्मांचें यथावकाश सर्व धर्मांचें दिग्दर्शन. तल्या मूलतत्वांचें साधारण दिग्दर्शन होण्यासारखें आहे, असें मला वाटतें.

आतां, या भूतलावर एकंदर कोणकोणते धर्म मुख्यत्वे- इतर धर्मांची हिंदु- करून प्रचारांत आहेत, याविषयींचा बर्माशी तुलना. विचार केला तर आपल्याला असें दिसून येईल कीं, एवढा वेळपर्यंत आपण ज्या धर्मांचें वर्णन केले, तेच धर्म अखिल जगांतील मुख्य होत. सबब, त्या सर्वांचें अवलोकन करून, त्यांपैकी विशेष उज्ज्वल तेज कोणाचें आहे तें पाहूं.

यासंबंधानें निःपक्षपातानें विचार केला तर असें हिंदुधर्मांचें मोह- दिसून येईल कीं, हिंदुधर्मांत जित- कत्व. का मोहकपणा आहे तितका अन्य- धर्मांत नाही. आणि ही गोष्ट केवळ न्यायानेंच कोणा- लाही कबूल करणें भाग पडेल. कारण, हिंदुधर्मांतील उपनिषद् भागांत, मानसिक उन्नति जितक्या उच्च कोटी

(मागील पृष्ठावरून पुढें चालू.)

L—Syrian church. (Jacobite Section.)

M—Greek, Abyssinian, and American.

(vide Census of India. Report by J. A. Baines. Census commissioner 1893).

प्रत पोहोंचलेली आहे, तितकी अन्यधर्मांत कोठेंही दिसत नाही. तसेंच, ज्ञानी किंवा अज्ञानी, विद्वान अथवा मूढ-जन, योगी अगर संतमंडळ, इत्यादि सर्व प्रकारच्या लोकांस हिंदुधर्माचें स्वरूप सारखेंच भासतें, व त्यामुळे त्या सर्वांचें मन तेथें सारखेंच रिझतें.

ज्ञानीजनाला तर येथें अमृताचा सागरच आहे.

भिन्नभिन्न रुचीच्या परंतु अज्ञानीजनाला देखील भक्ति-लोकांस त्या पासून रसामृताचा हा एक तुडुंब भरलेला झालेला आनंद. झोहच असल्यामुळे, प्रभु चिन्तनांत ते अहर्निशीं दंग राहून रंग करितात, आणि आपला काळ सुखानें घालवितात.

आम्हीं हिंदू मूर्तिपूजक आहोंत तरी, तत्त्वज्ञानाच्या हिंदुधर्मातील मूर्ति-संबंधानें आम्हीं अगदी उच्च कोटी-पूजा व निरंजनभक्ति. प्रत पोहोंचलों आहों. कारण, सगुणत्वापासूनच निर्गुणत्व प्राप्त होणारें असल्यामुळे, ईश्वर-तत्वाच्या अतर्क्य लीलेंत रममाण होण्यासाठी, मूर्तिपूजा, किंवा सगुण अथवा निर्गुण उपासना, इत्यादि संबधानें आम्ही काडीमात्र देखील भेद वाळगीत नाही. त्यायोगानें, हें अखिल विश्व त्या जगनियन्त्याचें विशद स्वरूपच आहे असें मानून आम्हीं सदैव आनंदांत असतो.

ही आमची आनंदवृत्ति परधर्मसहिष्णुतेच्या संबधानें

परधर्मीयांचें हिंदु- आम्हांस फारच उपयोगी पडली धर्माविषयी प्रेम. आहे. आणि त्याच कारणानें, आम्हां हिंदूशिवाय अन्यधर्मीयांनीं आमच्या कळपांत यावें, अशी आमची कधीं देखील तिळमात्रही इच्छा उत्पन्न होत नाहीं. व आम्ही तत्संबंधीं प्रयत्न सुद्धां करीत नाहीं. तथापि, महदाश्चर्याची गोष्ट ही कीं, आमचा हिंदु-धर्मसमाज हा झपाट्यानें आणि एकसारखा वाढतच चालला आहे.

फार तर काय सांगावें पण, खुद्द ख्रिस्तिधर्मानुयायी तद्विषयक शोपेन- सुद्धां, आमच्या धर्माचें मोहक स्व-हॉयरचें अभिनन्दन, रूप ध्यानांत आणून, त्याचा अंगिकार करूं इच्छितात. शोपेन हॉयरसारखे तर, आमच्या उपनिषद् ग्रंथांचें अत्यन्त अभिनन्दन करितात. आणि अनिबिज्ञांत बाईसारख्या विदुषी देखील, आपण केवळ हिंदूच आहोंत, असें अगदीं जगजाहीरपणें सर्वास कळवितात.

असो. यासंबंधानें मागील भागांत बरेंच विवेचन त्याच्या व्यापकते- झालेलें आहे. सबब तद्विषयक जास्त विषयीं मॉनियर विलि- चर्चा न करितां, ख्रिस्तिधर्माभिमान यम्सूचा विस्मय. सर. मॉनियर विलियम्स यांचाच

१ भारतीय साम्राज्य. पूर्वार्ध, पु. ४, भाग २०, पान ३७ पहा.

२ भारतीय साम्राज्य, उत्तरार्ध, पुस्तक ७ वें भाग ३९ वा पान ३६ ते ३९ वरील, त्यांचें व्याख्यान पहा.

अभिप्राय कळण्यासाठी, वाचकास जास्त तसदी न पडतां तो सुलभरीत्या पहावयास सांपडावा म्हणून, मागील पान २३३ ते २३५ यांचकडे बोट दाखवितों.

कलकत्ता येथें आनिविझांट्वाईचें एके ठिकाणीं सन त्याबद्दलचें आनि- १८९४ सालीं व्याख्यान झालें, त्यावेळीं विझांट्वाईचें प्रेम. ती असें ह्मणाली कीं, अखिल जगांत प्रचंड असा हिंदूधर्मच असून, मी देखील तद्धधर्मीया पैकीं एक हिंदूच आहे, असें जगजाहीरपणें सांगण्यास मला मोठा अभिमान वाटतो.

असो. एकंदर धर्मांचें प्रतिपादन करितांना, आम्हीं एके आम्हीं प्रतिपादन ठिकाणीं असें म्हटलें आहे कीं, हिंदु-केलेल्या विषयांचें धर्म हा इतर सर्व धर्मांचेंच उत्प-पृष्टीकरण. तिस्थान होय. आणि त्याच कार-णानें, आम्हीं त्या धर्मांचें प्रथमतः विवेचन करून, तदनंतर त्यापासून इतर धर्म कसकसे व केव्हां उद्भवलें, याविषयींची प्रसंगानुसार अवश्य ती माहिती दिली.

पुढें कांहीं कालानें, आमच्या पाहण्यांत एक अपूर्व

1—Mrs. Besant in her Calcutta Lectures says;—
“Do you ask, why is it that one, speaking in a foreign tongue, should speak of these Hindu scriptures with such reverence—of these ceremonies with such affection—and see in Hinduism the mightiest of the world’s religions, and be proud to profess herself Hindu? Oh, why is it?”

लेख आला, व त्यांत एका पाश्चात्य गृहस्थाची आनी ब्रिझांट्वाइंबरोबर जी मुलाखत झाली, त्यासंबंधी हकीकत आम्हीं वाचली. त्यावरून, आमच्या धर्माविषयींचें त्या विदुषीबाईंचें प्रेम चांगल्याप्रकारें व्यक्त होतें. आणि पाश्चात्य देशांत त्यांचें जन्म असून, व ख्रिस्तधर्मांत त्यांची मूलदीक्षा असतांही, त्या आमच्या हिंदुधर्माचें श्रेष्ठत्व, केवळ निरभिमानानेंच कबूल करितात. इतकेंच नव्हें तर, सर्व धर्मांचें तेंच निगमस्थान असल्याविषयीं अखिल जगाला कळवितात. ह्यावरून, आमच्या धर्माची खरी थोरवी आणि त्याची अनन्योद्भवता, तसेंच अन्य धर्मांचें हें केवळ आश्रयस्थान, भाजन व पोषणच असल्याविषयींची तथ्यता, पौरस्त्य आणि पाश्चात्य यांच्या लक्षांत सहर्षीं येण्यासारखी आहे.

1 " I confined myself to the Hindu scriptures and in all cases I stated that I regarded those Scriptures and the *Hindu religion* as the *origin of all other scriptures and all other religions.* "

(The Daily Chronicle's account of the interview with Mrs. Anne Besant. Dated 7th April 1894.).